



## महाराष्ट्र शासन राजपत्र

# भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १३ ]

गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७

[ पृष्ठे-१४७

### प्राधिकृत प्रकाशन

#### शासकीय/संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) अन्वये

#### झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र (अंतिम) आदेश

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/झो.पु.आ.-५००/२०२५.— सि.स.नं. ५०२० पै., ५०२०/२ पै., ५०२०/३, ५११६ पै. साईबाबा वसाहत, नेहरूनगर, पिंपरी, पुणे येथील अनुसूचीत नमूद केलेल्या क्षेत्रासंदर्भात महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ३ (क) अंतर्गत खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहेत.

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) मध्ये नमूद तरतुदीनुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, हे सक्षम आहेत;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याची दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजीची पूर्वसूचना प्रकरणातील सविस्तर पार्श्वभूमी नमूद करून महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८ ते डिसेंबर ०४, २०२४, पृष्ठे १६ व १७ वर, तसेच दैनिक वृत्तपत्रात दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच सदरची पूर्वसूचना सर्वसाधारणपणे सर्वांना ठळकपणे दिसून येईल अशा प्रत्यक्ष जागेवर दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी उक्तवून प्रसिद्ध करण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, सदर पूर्वसूचनेची प्रत जागामालक, पुणे महानगरपालिका यांनादेखील देण्यात आली आहे. पूर्वसूचनेद्वारे जागामालक किंवा इतर यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत या कार्यालयाकडे सादर करणेबाबत फर्माविण्यात आले होते. सदरची पूर्वसूचना प्रसिद्ध करणेत येऊन ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापर्यंत या कार्यालयाकडे जमीनमालक अथवा इतर कोणाचीही लेखी स्वरूपात हरकत / तक्रार प्राप्त झालेली नाही.

आणि त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीचे अवलोकन करता महाराष्ट्र झोपडपट्टीच्या कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहेत.

#### आदेश

(१) सदर "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्यासंदर्भातील दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर नोटिसीद्वारे प्रसारित केलेली पूर्वसूचना कायम करून खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून अंतिमत: घोषित करण्यात येत आहे.

(२) उक्त अधिनियमाच्या कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत मा. शिखर तक्रार निवारण समिती, वांद्रे, मुंबई येथे अपील दाखल करणे शक्य आहे.

**महानगरपालिका क्षेत्र :** पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

**झोपडपट्टीचे नाव :** सि.स.नं. ५०२० पै., ५०२०/२ पै., ५०२०/३, ५१९६ पै. साईबाबा वसाहत, नेहरूनगर, पिंपरी, पुणे

### अनुसूची

#### गाव : नेहरूनगर, पिंपरी-वाघरे, पुणे

| स. नं. /<br>सि.स.नं.                                     | जमीन / भोगवटदाराचे<br>हक्क प्राप्त असलेल्या<br>संस्थेचे नाव | क्षेत्र<br>(चौ.मी.)<br>(त्रिमितीनुसार) | पूर्वस             | योजना क्षेत्राची चतुःसीमा (मोजणी नकाशानुसार) | दक्षिणेस                                | पश्चिमेस             | उत्तरेस  |
|--|---|--|--------------------|--|---|----------------------|--|
| १  | २   | ३                                      | ४                  | ५  | ६                                       | ७                    |  |
| सि.स.नं. ५०२० पै.,<br>५०२०/२ पै.,<br>५०२०/३,<br>५१९६ पै. | खाजगी   | १९५०.००                                | सि.स.नं.<br>चौ.मी. | सि.स.नं.<br>५०२०/४,<br>५०२३ व<br>५०२५/८.     | सि.स.नं.<br>५०१८,<br>५०१९ व<br>५०२० पै. | सि.स.नं.<br>५१९६ पै. | सि.स.नं.<br>५०२०/२ पै.,<br>५०२०/३ पै.<br>५०२१. |

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

**नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),**

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, ७ मार्च २०२५.

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (ड) सहकलम १२ अन्वये

### झोपडपट्टी निर्मूलन आदेश

क्रमांक झो.पु.प्रा./स.प्रा.-३/झो.नि.आ./५२६/२०२५.—महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे "उक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ नुसार महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभाग, अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र.क्र.२१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ अन्वये, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हदीतील खालील अनुसूचीमध्ये नमूद सर्वे नंबर १२४/१, काळा खडक, वाकड, पुणे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टीचे क्षेत्रफळ ४६७००.०० चौ.मी. या खाजगी मालकीच्या जागेवर (प्रस्तुत जाहीर प्रकटनात या मिळकतीचा उल्लेख यापुढे "सदर क्षेत्र" असा करणेत येत आहे) झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेसाठी विकसक मे. जय एन्टरप्रायझेस यांचेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. सदर प्रकरणी अधिनियमाच्या कलम ३ (क) नुसार झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र निर्धारित करण्याबाबत दिनांक १३ मार्च २०२४ रोजी आदेश पारित केले आहेत व सदर प्रस्तावास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणेकडील विकास नियंत्रण नियमावली २०२२ यातील नियम क्रमांक १४.६.१२ (१) च्या तरतुदीनुसार प्रशासकीय मान्यता दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.

सदर क्षेत्रातील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यात येऊन झोपडीधारकांची अंतिम पात्रता यादी (परिशिष्ट २) तयार करून दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून उक्त परिशिष्ट-२ नुसार सदर मिळकतीवर एकूण १३५४ झोपड्या असून त्यापैकी निवासी पात्र ७७८ (मोफत पुनर्वसनाकरिता ४९३ व सशुल्क पुनर्वसनाकरिता २८५), अपात्र ५१३ याप्रमाणे एकूण ७७८ झोपडीधारक पुनर्वसनास पात्र ठरले आहेत.

सदर मिळकतीकरिता महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ व कलम ३-क अन्वये "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" निर्धारित करणारा अंतिम आदेश दिनांक १३ मार्च २०२४ रोजी पारित करणेत आला आहे. सदरचा आदेश महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, शुक्रवार, मार्च १५, २०२४ पृष्ठे १ व २ वर, तसेच प्रभात या वृत्तपत्रात दिनांक १६ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध करणेत आला आहे.

उक्त झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणाऱ्या अंतिम आदेशास मा. शिखर तक्रार निवारण समिती, मुंबई अथवा कोणत्याही न्यायालयाची रथगिती नाही आणि म्हणून, सदर क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकामी या क्षेत्रातील सर्व इमारती / झोपड्या पाडून सदरचे क्षेत्र रिकामे करणे व उक्त अधिनियमाच्या कलम ३-ड सहकलम १२ अन्वये पुढील कार्यवाही करणे अनिवार्य आहे.

विकसक मे. जय एन्टरप्रायझेस यांनी संक्रमण शिबीराची व्यवस्था भाडेतत्त्वावर करणेत येईल. त्याचप्रमाणे जे झोपडीधारक संक्रमण शिबीराची व्यवस्था नाकारतील अशा झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाकडून जे भाडे देय असेल ते विकसक म्हणून देण्याची हमी देत आहोत, तसेच याबाबत भविष्यात काही वादविवाद झाल्यास त्याचे निराकरण आम्ही करू व त्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयास कोणतीही तोशीष लागू देणार नाही असे रुपये ५०० च्या मुद्रांकावरील दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजीचे हमीपत्र या कार्यालयाकडे सादर केले आहे. यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नगर रचना विभागाने संक्रमण व्यवस्थेसाठी प्रती पात्र झोपडीधारक प्रतिमाह किमान रुपये ५१४८ इतके भाडे निर्धारित केले असून प्राधिकरणाकडील परिपत्रक क्रमांक १०, दिनांक १२ डिसेंबर २०२३ व शुद्धिपत्रक क्रमांक १, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ नुसार निष्कासनापूर्वी एक वर्षाचे भाडे अग्रिम स्वरूपात व त्यानंतर पुनर्वसन सदनिकेचा ताबा देईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस पुढील एक वर्षाचे आगाऊ भाडे सर्व पात्र झोपडीधारकांना विकसकाने अदा करणे अनिवार्य आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमातील व विकास नियंत्रण नियमावलीतील सर्व तरतुदींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून योजनेअंतर्गत पुढील कामकाज पार पाडणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाल्याने व अधिनियमांतर्गत अशी कार्यवाही करण्यास सक्षम असल्याने मी, नीलेश र. गटणे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३-ड सहकलम १२ (१) नुसार खालीलप्रमाणे झोपडपट्टी निर्मूलन आदेश पारित करत आहे.

### आदेश :-

- (१) खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे "झोपडपट्टी निर्मूलन क्षेत्र" म्हणून घोषित करीत आहे.
- (२) सदर क्षेत्रावरील प्रत्येक झोपडी व बांधकामामधील झोपडीधारकांनी उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये, ३० दिवसांचे आत त्यांची झोपडी रिकामी करून झोपडी व त्याखालील जागा विकसक यांचे ताब्यात द्यावी.
- (३) अशा रीतीने रिकामी झालेली झोपडी / बांधकाम, उक्त विकसकाने उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये या आदेशाचे दिनांकापासून ५० दिवसांचे आत पाडून टाकून जमीन मोकळी करावी व संक्रमण व्यवस्थेसंदर्भातील अन्य निवासी व्यवस्थेचा विकल्प निवडून तात्काळ स्थलांतरित व्हावे.
- (४) उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये उपरोक्त नमूद मुदत संपण्यापूर्वी इमारत पाडून टाकण्यात आली नसल्यास इमारतीत प्रवेश करण्याचे व इमारत पाडून टाकण्याचे, तसेच इमारतीमधील सामानाची विक्री करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अथवा त्यांनी प्राधिकृत करतील अशा अधिकाचांस राहील.
- (५) कोणत्याही झोपडीधारकाने विहित मुदतीत त्याची झोपडी रिकामी न केल्यास अथवा झोपडीधारकाची योजनेस संमती नसल्यास अथवा झोपडीधारकास योजना मान्य नसल्यास असा झोपडीधारक, मग तो पात्र असो अथवा अपात्र, उक्त अधिनियमाच्या कलम ३ झा अन्वये त्याचा पुनर्वसनाचा अधिकार गमावून निष्कासनाच्या कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील,
- (६) सदरच्या आदेशाचे पालन करण्यास कसूर करणारी कोणतीही व्यक्ती दोषसिद्धीअंती उक्त अधिनियमातील कलम ३७ अन्वये, ३ महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा १००० रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्हीस पात्र राहील.

### अनुसूची

**महानगरपालिका क्षेत्र :** पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

**झोपडपट्टीचे नाव :** सर्व नंबर १२४/१, काळा खडक, वाकड, जिल्हा पुणे.

### गाव काळा खडक, वाकड, पुणे

| स.नं./<br>सि.स.नं./<br>फा.प्लॉ.क्र.         | जमिनीचे मालकी<br>हक्क प्राप्त असलेल्या<br>संख्येचे नाव | क्षेत्र<br>(चौ.मी.) | पूर्वस                | योजना क्षेत्राची चतु:सीमा<br>दक्षिणेस | पश्चिमेस   | उत्तरेस                      |
|---|--|---------------------|-----------------------|---------------------------------------|------------|------------------------------|
| १   | २  | ३                   | ४                     | ५                                     | ६          | ७                            |
| सर्व नं. १२४/१,<br>काळा खडक,<br>वाकड, पुणे. | खाजगी  | ४६७००.००<br>चौ.मी.  | लागू<br>सर्व नं. १२५. | लागू<br>सर्व नं. १२९.                 | लागू रस्ता | लागू रस्ता,<br>ताथवडेची शीव. |

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

**नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),**

पुणे, १३ मार्च २०२५.

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(ङ) सह १२ अंतर्गत आदेश

### झोपडपट्टी निर्मलन आदेश

क्रमांक झो.पु.ग्रा./सप्रा-२/७७२/२०२५. — ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३ अ (१) (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो-२००४/प्र.क्र.-२१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमत: प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, पुणे महानगरपालिका हृदीतील खालील अनुसूचीमध्ये सि.स.नं. ४४९, फा. प्लॉट क्रमांक ३३२, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टीचे १९८५.०० चौ.मी. या क्षेत्रावर (प्रस्तुत जाहीर प्रकटनात या मिळकतीचा उल्लेख यापुढे "सदर क्षेत्र" असा करणेत येत आहे) झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेसाठी विकसक मे. साई इन्फ्रा यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे.

ज्याअर्थी, सदर क्षेत्र दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या आदेशाद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ३-क अन्वये "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्यात आले असून सदरचा आदेश महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८ ते डिसेंबर ४, २०२४ रोजीच्या राजपत्रात पृष्ठे ८ व ९ वर आणि स्थानिक वृत्तपत्रात दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करणेत आलेला आहे, तसेच सर्वसाधारणपणे सर्वांना ठळकपणे दिसून येईल अशा प्रकारे योजनाक्षेत्रात दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी डकवून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

आणि ज्याअर्थी, सदर प्रस्तावास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे कडील नियमावली, २०२२ यातील नियम क्र. १४.६.१२ (१) च्या तरतुदीनुसार दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

आणि ज्याअर्थी, सदर मिळकतीवरील झोपडीधारकांची अंतिम पात्रता यादी उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र. ३, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी निश्चित करणेत आलेली आहे. सदर मिळकतीवरील अंतिम पात्रता यादीनुसार एकूण झोपड्यांची संख्या १९४ असून त्यामध्ये ७३ पात्र, ३५ अपात्र व ६ बंद असा समावेश आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त झोपडपट्टी पुनर्वसन आदेशास मा. शिखर तक्रार निवारण समिती, मुंबई अथवा कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नाही आणि म्हणून, सदर क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकामी या क्षेत्रातील सर्व इमारती / झोपड्यापाडून सदरचे क्षेत्र रिकामे करणे व उक्त अधिनियमाच्या कलम ३ (ङ) अन्वये पुढील कार्यवाही करणे अनिवार्य आहे.

आणि ज्याअर्थी, विकसक मे. साई इन्फ्रा यांचेमार्फत पात्र झोपडीधारकांचे तात्पुरते भाडे तत्वावर स्थलांतरण करणेबाबतची जबाबदारी विकसक या नात्याने व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाचे नियमानुसार ठरवून दिलेल्या दरमाह भाडे द्यायला तयार असलेबाबतचे दिनांक ६ मार्च २०२५ रोजीचे हमीपत्र या कार्यालयाकडे दिनांक ७ मार्च २०२५ रोजी सादर केले आहे. संक्रमणासाठी पात्र झोपडीधारकास प्रतिमाह रुपये ४,८६३ इतके भाडे निर्धारित केले असून प्राधिकरणाच्या परिणत्रक क्रमांक १०, दिनांक १२ डिसेंबर २०२३ नुसार झोपडपट्टी निष्कासनापूर्वी संबंधित विकसकाने अशा झोपडीधारकास १ वर्षाचे भाडे आगाऊ स्वरूपात द्यावे व त्यानंतरच्या कालावधीसाठी प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस १ वर्षाचे आगाऊ भाडे सर्व पात्र झोपडीधारकांना विकसकाने अदा करणे अनिवार्य आहे.

ज्याअर्थी, योजनेतील जागेबाबतची मालकी विवाद विकसकाने बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रापूर्वी करणे आवश्यक आहे.

आणि झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमातील व विकास नियंत्रण नियमावलीतील सर्व तरतुदीची पूरता करण्याच्या अधीन राहून योजनेअंतर्गत पुढील कामकाज पार पडणे आवश्यक असल्याचे माझी खात्री झाल्याने व अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यास सक्षम असल्याने मी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३-ड सहकलम १२ (१) नुसार खालीलप्रमाणे झोपडपट्टी निर्मलन आदेश पारित करत आहे.

**आदेश :-**

- १) खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे झोपडपट्टी निर्मूलन क्षेत्र म्हणून घोषित करत आहे.
- २) सदर क्षेत्रावरील प्रत्येक झोपडी व बांधकाम या मधील झोपडीधारकांनी उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये ३० दिवसांचे आत त्यांची झोपडी रिकामी करून झोपडी व त्याखालील जागा विकसकाच्या ताब्यात द्यावी.
- ३) अशारीतीने रिकामी झालेली झोपडी / बांधकाम, उक्त विकसकाने उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये या आदेशाचे दिनांकापासून ५० दिवसाचे आत पाढून टाकून जमीन मोकळी करावी व संक्रमण व्यवस्थेसंदर्भातील अन्य निवासी व्यवस्थेचा विकल्प निवडून तत्काळ स्थलांतरित व्हावे.
- ४) उक्त अधिनियमाच्या कलम १२ (८) अन्वये उपरोक्त नमूद मुदत संपण्यापूर्वी इमारत पाढून टाकण्यात आली नसल्यास इमारतीत प्रवेश करण्याचे व इमारत पाढून टाकण्याचे, तसेच इमारतीतील सामानाची विक्री करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अथवा त्यांनी प्राधिकृत करतील अशा अधिकाऱ्यास राहील.
- ५) कोणत्याही झोपडीधारकाने विहित मुदतीत त्याची झोपडी रिकामी न केल्यास / झोपडीधारकाची योजनेस संमती नसल्यास / झोपडीधारकास योजना मान्य नसल्यास असा झोपडीधारक, मग तो पात्र असो अथवा अपात्र, उक्त अधिनियमाच्या कलम ३-झ अन्वये त्याचा पुनर्वसनाचा अधिकार गमावून कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.
- ६) सदरच्या आदेशाचे पालन करण्यास कसूर करणारी कोणतीही व्यक्ती उक्त अधिनियमातील कलम ३७ अन्वये, ३ महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा १००० रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्हीस पात्र राहील.
- ७) सदरच्या आदेशाविरोधात उक्त अधिनियमाच्या कलम ३-ड सह कलम १२ (४) मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत मा. शिखर तक्रार निवारण समिती, महाराष्ट्र शासन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१ यांचे कार्यालयात अपील दाखल करता येईल आणि उक्त अपिलावरील शिखर तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहील.

**महानगरपालिका क्षेत्र :** पुणे महानगरपालिका.

**झोपडपट्टीचे नाव :** सि.स.नं. ९४९, फा. प्लॉट क्रमांक ३३२, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे.

### अनुसूची

#### गाव भांबुर्डा, पुणे

| सर्वे नंबर /<br>सि.स.नं. /<br>फा.प्लॉ.क्र. | जमीन/भोगवटदाराचे<br>हक्क प्राप्त असलेल्या<br>संस्थेचे नाव | क्षेत्र<br>(चौ.मी.) | योजनाक्षेत्राची चतु:सीमा |  |      |             |
|--|---|---------------------|--------------------------|--|------|-------------|
| १  | २   | ३                   | ४                        | ५  | ६    | ७           |
| सि.स.नं. ९४९,<br>फा.प्लॉ.नं. ३३२.          | खाजगी व<br>पुणे महानगरपालिका.                             | १९८५.००<br>चौ.मी.   | लागू<br>फा.प्लॉ.नं. ३३१. | लागू रस्ता.<br>फा.प्लॉ.नं. ३३३,<br>३३४-अ, ३३४-ब. | लागू | लागू रस्ता. |

सदरचा आदेश हा माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात आला आहे.

**नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),**

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

## मुख्याधिकारी यांजकडून

मलकापूर नगरपरिषद, मलकापूर

## अधिसूचना

क्रमांक म.न.प./सा.प्र./१८७८/२०२५.—धनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) सुधारित नियम, २०१७ मधील परिच्छेद २ मध्ये नमूद केल्यानुसार रथानिक स्वराज्य संस्थामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयाच्या १०० मी. परिसराच्या क्षेत्रांना शांतता क्षेत्रे निश्चित करून ते राज्य शासनाने अधिसूचित करणे अपक्षित आहे. त्यानुसार मलकापूर नगरपरिषदने प्रशासकीय ठराव क्रमांक ८४, दिनांक ११ मार्च २०२५ अन्वये २३ ठिकाणी शांतता क्षेत्रे ठरविण्यात आलेली आहेत. त्यानुसार मलकापूर नगरपरिषद, जिल्हा सातारा कार्यक्षेत्रात खालील नमूद केलेल्या ठिकाणांच्या १०० मी. परिसरातील शांतता क्षेत्र अधिसूचित करण्यात येत आहेत.

## परिशिष्ट

| अ.क्र. | शांतता क्षेत्र परिसर   |
|--------|--|
| १      | २  |
| १      | महाजन हॉस्पिटल / टकले हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल परिसर, शास्त्रीनगर, मलकापूर.          |
| २      | समर्थ हॉस्पिटल, यशवंत हाउसिंग सोसायटी परिसर, मलकापूर.                                |
| ३      | कृष्णा हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर परिसर, मलकापूर.                             |
| ४      | पाटील हॉस्पिटल, बागल वर्स्टी परिसर, आगाशिवनगर, मलकापूर.                              |
| ५      | लक्ष्मीनगर आरोग्यवर्धनी केंद्र परिसर, मलकापूर.                                       |
| ६      | आगाशिवनगर आरोग्यवर्धनी केंद्र परिसर, मलकापूर.  |
| ७      | बालसुधारगृह व प्राथमिक शाळा परिसर, शास्त्रीनगर.                                      |
| ८      | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, शास्त्रीनगर, मलकापूर.                              |
| ९      | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, यशवंतनगर, मलकापूर.                                 |
| १०     | श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, लक्ष्मीनगर. |
| ११     | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, शिंदे मळा.   |
| १२     | ना. आनंदराव चव्हाण विद्यालय परिसर, मलकापूर.  |
| १३     | यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय परिसर, मलकापूर.                                     |
| १४     | आदर्श प्राथमिक शाळा परिसर, मलकापूर.  |
| १५     | स्टार इंगिलश मिडिअम स्कूल परिसर, मलकापूर.  |
| १६     | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, खंडोबानगर.   |
| १७     | रोटरी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परिसर, मलकापूर.                              |
| १८     | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, आगाशिवनगर क्रमांक २.                               |
| १९     | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, आगाशिवनगर क्रमांक १.                               |
| २०     | आदर्श प्राथमिक शाळा परिसर, आगाशिवनगर, मलकापूर.                                       |
| २१     | नूतन मराठी शाळा परिसर, आगाशिवनगर, मलकापूर.   |
| २२     | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, माळीनगर, आगाशिवनगर.                                |
| २३     | हौसाई कन्या शाळा परिसर, शास्त्रीनगर, मलकापूर.  |

मलकापूर, २० मार्च २०२५.

प्रताप कोळी,

मुख्याधिकारी,

मलकापूर नगरपरिषद, जिल्हा सातारा.

## पोलीस उपआयुक्त यांजकडून

### प्रसिद्धीपत्रक

क्रमांक पोउआ/वाह./१६६/२०२५.— पुणे शहरातील वानवडी वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरक्षित होणेकरिता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्रमांक एम.व्ही.ए.-०१९६/८७९/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये, मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. "सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील."

### वानवडी वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

**शिवरकर रोडवर दक्षिण-उत्तर दुतर्फा वाहतूक सुरु असून सदर रोडवर खालीलप्रमाणे पार्किंग,  
नो-पार्किंगबाबत अंतिम आदेश काढण्यात येत आहे.**

अ.क्र.

कोठून कुठपर्यंत

पार्किंग व्यवस्था

### रोडचे पूर्व बाजूस पार्किंग व्यवस्था

- |   |   |                      |
|---|---|----------------------|
| १ | फातिमानगर चौक ते ग्रीन फिल्ड अपार्टमेंटपर्यंत           | नो-पार्किंग          |
| २ | न्यू कस्तुरी मिठाई ते नादब्रह्म इडली सेंटरपर्यंत        | फक्त दुचाकी पार्किंग |
| ३ | नादब्रह्म इडली सेंटर ते येस बँकपर्यंत                   | नो-पार्किंग          |
| ४ | कृष्णा व्हेज हॉटेल ते स्टॅण्डर्ड कार्स डॉट इन शॉपपर्यंत | फक्त दुचाकी पार्किंग |
| ५ | एकता नागरी पतसंस्था ते जांभुळकर चौकपर्यंत               | नो-पार्किंग          |
| ६ | मेट्रो मेडीकेअर दुकान ते भारत वॉच दुकानापर्यंत          | फक्त दुचाकी पार्किंग |
| ७ | भारत वॉच दुकान ते संविधान चौकपर्यंत                     | नो-पार्किंग          |

### रोडचे पश्चिम बाजूस पार्किंग व्यवस्था

- |    |   |  |
|----|---|--|
| १  | फातिमानगर चौक ते जनरलेट नोव्हीशिएट कॉन्व्हेन्ट किलनिक गेटपर्यंत.                | नो-पार्किंग  |
| २  | जनरलेट नोव्हीशिएट कॉन्व्हेन्ट किलनिक गेट ते मेडोलार्क हॉस्पी एकिंझिट गेटपर्यंत. | रिक्षा, कारसाठी समांतर पार्किंग व दुचाकी पार्किंग. |
| ३  | सारस्वत बँक ते मातोश्री शॉपपर्यंत   | रिक्षा, कारसाठी समांतर पार्किंग व दुचाकी पार्किंग. |
| ४  | ईजिकेअर सेंटर ते शिवरकर उद्यान गेटपर्यंत  | नो-पार्किंग  |
| ५  | शिवरकर उद्यान गेट ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन मेन गेटपर्यंत.                 | रिक्षा, कारसाठी समांतर पार्किंग व दुचाकी पार्किंग. |
| ६  | विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी ते जांभुळकर चौकपर्यंत                          | नो-पार्किंग  |
| ७  | आदर्श कपड्याचे दुकान ते भावनगरी ड्रायफूट दुकानापर्यंत                           | रिक्षा, कारसाठी समांतर पार्किंग व दुचाकी पार्किंग. |
| ८  | भावनगरी ड्रायफूट ते सॅक्रेट हार्ट टाउन सोसायटीपर्यंत                            | नो-पार्किंग  |
| ९  | सॅक्रेट हार्ट टाउन सोसायटी ते पंजाब नॅशनल बँकेपर्यंत                            | रिक्षा, कारसाठी समांतर पार्किंग व दुचाकी पार्किंग. |
| १० | पंजाब नॅशनल बँक ते संविधान चौकपर्यंत  | नो-पार्किंग  |

अमोल झेंडे,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर.

पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद, पांचगणी

अधिसूचना

क्रमांक पां.गि.न.प./वशि-०१/१११/२०२४-२५.— महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू करण्यात आला आहे. त्या दृष्टीने पांचगणी नगरपरिषद क्षेत्रातील व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता नगरपरिषदमार्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवांची सूची, आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्वये खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत.

परिशिष्ट

| अ.क्र. | लोकसेवेची सूची   | आवश्यक कागदपत्रे   | नगरपालिकेमार्फत नियत आकारली जाणारी फी   | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपिलीय प्राधिकारी            | द्वितीय अपिलीय प्राधिकारी |              |
|--------|--|--|---|---------------------|------------------------------------|---------------------------|--------------|
| १      | २  | ३  | ४   | ५                   | ६                                  | ७                         | ८            |
| १      | जन्म प्रमाणपत्र देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज.  | नक्कल फी<br>रुपये ५० व<br>शोधनवळ फी<br>चालू वर्ष सोडून<br>(प्रति वर्ष)<br>रुपये १०.                 | ३<br>दिवस           | जन्म-मृत्यु नोंदणी<br>विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक     | मुख्याधिकारी |
| २      | मृत्यू प्रमाणपत्र देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज.  | नक्कल फी<br>रुपये ५० व<br>शोधनवळ फी<br>चालू वर्ष सोडून<br>(प्रति वर्ष)<br>रुपये १०.                 | ३<br>दिवस           | जन्म-मृत्यु नोंदणी<br>विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक     | मुख्याधिकारी |
| ३      | विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.                                    | १. विहित नमुन्यातील फॉर्म-ड,<br>२. प्रतिज्ञापत्र रुपये १०० चे<br>कोर्ट फी स्टॅप,<br>३. जन्म दाखला / रेशनकार्ड /<br>रहिवास पुरावा / वधू-वराचे<br>प्रत्येकी ४ आयकार्ड फोटो /<br>लाईट बिल / फोन बिल /<br>पासपोर्ट कॉपी.<br>४. ३ साक्षीदार त्यांचे प्रत्येकी<br>१ आयकार्ड फोटो /<br>रहिवास पुरावा / ओळखपत्र. | १. १० दिवसांपर्यंत<br>रुपये २५०,<br>२. एक वर्षाच्या<br>आत रु. ३५०,<br>३. एक वर्षानंतर<br>रुपये ५००. | ३<br>दिवस           | विवाह नोंदणी<br>विभाग प्रमुख       | कार्यालयीन<br>अधीक्षक     | मुख्याधिकारी |
| ४      | मालमत्ता कर उतारा देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज.  | रुपये ५०  | ३<br>दिवस           | कर निरीक्षक                        | कार्यालयीन<br>अधीक्षक     | मुख्याधिकारी |
| ५      | कराची थकबाकी नसल्याचा दाखला देणे.                                | १. विहित नमुन्यातील अर्ज.  | रुपये १००   | ३<br>दिवस           | कर निरीक्षक                        | कार्यालयीन<br>अधीक्षक     | मुख्याधिकारी |
| ६      | (अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज व<br>इतर आवश्यक कागदपत्रे,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला,<br>३. दस्तऐवजाची प्रत<br>(खरेदीखत / बक्षीसपत्र /<br>वाटणीपत्र व इतर).  | खरेदीखत /<br>बक्षीसपत्र /<br>वाटणीपत्र<br>असल्यास<br>खरेदीखत /<br>बक्षीसपत्र /<br>वाटणीपत्र         | १५<br>दिवस          | कर निरीक्षक                        | कार्यालयीन<br>अधीक्षक     | मुख्याधिकारी |
|        |  |  | मूल्याच्या १ टक्के.   |                     |                                    |                           |              |

|  |   |   | परिशिष्ट-- चालू |                       |                       |                       |              |  |
|--|---|---|-----------------|-----------------------|-----------------------|-----------------------|--------------|--|
| १  | २   | ३   | ४               | ५                     | ६                     | ७                     | ८            |  |
| (ब) वारसा हक्काने<br>मालमत्ता हस्तांतरण<br>नोंद प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला,   | १. वारस नोंद<br>असल्यास<br>रुपये १०००.  | १५<br>दिवस      | कर निरीक्षक           | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ७ झोन दाखला देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. ७/१२ उतारा, सिटी सर्वे<br>उतारा,<br>३. मोजणी नकाशा / सिटी<br>सर्वे नकाशा.   | रुपये १०००  | ७<br>दिवस       | नगर रचना विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ८ भाग नकाशा देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. ७/१२ उतारा,<br>सिटी सर्वे उतारा,<br>३. मोजणी नकाशा / सिटी<br>सर्वे नकाशा.   | प्रती<br>ए-४ साईंज<br>कृष्ण-धवल<br>रुपये ३००.                                       | ३<br>दिवस       | नगर रचना विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ९ बांधकाम परवाना<br>देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. वास्तवीविशारदाचा दाखला,<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे,<br>४. बांधकाम आराखडा<br>नकाशा (५ प्रती),<br>५. मोजणी नकाशा,<br>६. मंजूर रेखांकनाची प्रत. | बाजार मूल्य<br>तक्त्यावर<br>अवलंबून.  | ६०<br>दिवस      | नगर रचना विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| १० जोते प्रमाणपत्र देणे  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.   | रुपये ५०<br>प्रती चौ.मी.  | ७<br>दिवस       | नगर रचना विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ११ जलनिस्सरण<br>जोडणी देणे.                                      | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. जागामालकीची कागदपत्रे,<br>३. प्रतिज्ञापत्र,<br>४. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | १. रहिवास<br>कारणासाठी<br>रुपये २०००.<br><br>२. वाणिज्य<br>कारणासाठी<br>रुपये ५०००. | १५<br>दिवस      | आरोग्य विभाग प्रमुख   | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| १२ भोगवटा प्रमाणपत्र<br>देणे.                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र,<br>३. जोते प्रमाणपत्र,<br>४. घरमालक / वास्तवीविशारद<br>यांचे पूर्णत्वाचे<br>स्वयंघोषणापत्र.                         | रुपये १०००  | ०८<br>दिवस      | नगर रचना विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| १३ नवीन कर<br>आकारणी.  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. भोगवटा प्रमाणपत्र.  | --  | १५<br>दिवस      | कर निरीक्षक           | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| १४ पुनः कर आकारणी  | १. विहित नमुन्यातील अर्ज  | --  | १५<br>दिवस      | कर निरीक्षक           | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| १५ कराची मागणी पत्र<br>तयार करणे.                                | १. विहित नमुन्यातील अर्ज  | --  | ३<br>दिवस       | कर निरीक्षक           | कार्यालयीन<br>अधीक्षक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |  |

| परिशिष्ट-- चालू |   |   |   |            |                      |                       |
|-----------------|---|---|---|------------|----------------------|-----------------------|
| १               | २   | ३   | ४   | ५          | ६                    | ७                     |
| १६              | कर माफी मिळणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | --  | ७<br>दिवस  | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| १७              | स्वयंमूल्यांकन  | १. विहित नमुन्यातील अर्ज  | --  | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| १८              | आक्षेप नोंदविणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | --  | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| १९              | उपविभागामध्ये<br>मालमत्ता विभाजन.                                   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला,<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे<br>(खरेदीखत, वाटणीपत्र,<br>बक्षीसपत्र इत्यादी). | --  | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २०              | मालमत्ता पाडणे व<br>पुनःबांधणी कर<br>आकारणी                         | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | --  | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २१              | व्यापार / व्यवसाय /<br>साठा करणेसाठी<br>ना-हरकत प्रमाणपत्र<br>देणे. | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज<br>२. रस्ता पुनःस्थापन करार.  | रुपये २०००  | ७<br>दिवस  | आरोग्य विभाग प्रमुख  | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २२              | मंडपासाठी ना-हरकत<br>प्रमाणपत्र देणे.                               | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. रस्ता पुनःस्थापन करार.   | १. ५० प्रती चौ.<br>फूट,<br>२. न.पा.चे<br>जागेवर प्रती<br>दिन रु. १००. | १५<br>दिवस | बांधकाम विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २३              | नवीन परवाना<br>मिळणे.   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | रुपये १०००  | १५<br>दिवस | आरोग्य विभाग प्रमुख  | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २४              | परवाना नूतनीकरण<br>करणे.  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | --  | १५<br>दिवस | आरोग्य विभाग प्रमुख  | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २५              | परवाना हस्तांतरण  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | --  | १५<br>दिवस | आरोग्य विभाग प्रमुख  | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २६              | परवाना दुर्घटना प्रत  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | --  | १५<br>दिवस | आरोग्य विभाग प्रमुख  | कार्यालयीन<br>अधीक्षक |
| २७              | परवाना /<br>भागीदाराचे नाव<br>बदलणे.                                | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | --  | १५<br>दिवस | आरोग्य विभाग प्रमुख  | कार्यालयीन<br>अधीक्षक |

|    |  |   | परिशिष्ट-- चालू   |          |                            |                    |              |
|----|--|---|---|----------|----------------------------|--------------------|--------------|
| १  | २  | ३   | ४   | ५        | ६                          | ७                  | ८            |
| २८ | भागीदारांच्या संख्येत १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज बदल (वाढ / कमी).                 |   | --  | १५ दिवस  | आरोग्य विभाग प्रमुख        | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २९ | परवाना रद्द करणे. १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज                                      |   | --  | १५ दिवस  | आरोग्य विभाग प्रमुख        | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३० | कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना.  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.   | --  | १५ दिवस  | आरोग्य विभाग प्रमुख        | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३१ | नवीन जाहिरात / आकार चिन्ह परवाना व परवाना नूतनीकरण.                                | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.   | १. खाजगी जागे- मध्ये रु. २० प्रती चौ.मी. २. इतर ठिकाणी रु. ३० प्रती चौ.मी. प्रती दिन. | १५ दिवस. | नगर रचना प्रमुख प्रती दिन, | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३२ | नवीन सिनेमा चिन्त्रीकरण परवाना व परवाना नूतनीकरण.                                  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.   | १. रुपये १०,००० प्रती दिन २. रुपये २०,००० प्रती दिन न.पा. मालकाच्या जागेमध्ये.        | १५ दिवस. | बांधकाम विभाग प्रमुख       | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३३ | व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.   | --  | १५ दिवस. | आरोग्य विभाग प्रमुख        | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३४ | रस्ता खोदाई परवाना देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.   | रुपये २००० प्रती चौ.मी.   | ३० दिवस. | बांधकाम विभाग प्रमुख       | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३५ | राज्याच्या खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे. ४. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे. | रुपये ५००   | ३० दिवस  | आरोग्य विभाग प्रमुख        | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |

|    |   | परिशिष्ट-- चालू  |             |         |                     |  |   |  |
|----|---|--|-------------|---------|---------------------|--|---|--|
| १  | २   | ३  | ४           | ५       | ६                   | ७  | ८   |  |
| ३६ | खाद्य नोंदणी<br>प्रमाणपत्राकरिता<br>नागरी स्थानिक<br>स्वराज्य संस्थेचा<br>आरोग्यविषयक<br>ना-हरकत<br>दाखला देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. संबंधित न.प.ची कोणतीही<br>थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र,<br>३. ज्या इमारतीत सदर<br>आस्थापना / कारखाना<br>होणार आहे त्या इमारतीचे<br>भोगवटा प्रमाणपत्र आणि<br>सदरच्या मालकी हक्का-<br>बाबतची कागदपत्रे.<br>४. शासन वेळोवेळी विहित<br>करील अशी आवश्यक<br>कागदपत्रे. | रुपये ५००   | ३० दिवस | आरोग्य विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक  | मुख्याधिकारी  |  |
| ३७ | लॉजिंग हाउस<br>परवाना देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शासन वेळोवेळी विहित<br>करील अशी आवश्यक<br>कागदपत्रे.   | रुपये ५,००० | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  | विभागीय<br>सहआयुक्त<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  |  |
| ३८ | लॉजिंग हाउस<br>परवान्याचे<br>नूतनीकरण करणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शासन वेळोवेळी विहित<br>करील अशी आवश्यक<br>कागदपत्रे.   | --          | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  | विभागीय<br>सहआयुक्त<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  |  |
| ३९ | मंगल कार्यालय /<br>सभागृह वर्गेरे<br>परवाना देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शासन वेळोवेळी विहित<br>करील अशी आवश्यक<br>कागदपत्रे.   | --          | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  | विभागीय<br>सहआयुक्त<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  |  |
| ४० | मंगल कार्यालय /<br>सभागृह वर्गेरे<br>परवान्याचे<br>नूतनीकरण करणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शासन वेळोवेळी विहित<br>करील अशी आवश्यक<br>कागदपत्रे.   | --          | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  | विभागीय<br>सहआयुक्त<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  |  |
| ४१ | फेरीवाले नोंदणी<br>प्रमाणपत्र देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शासन वेळोवेळी विहित<br>करील अशी आवश्यक<br>कागदपत्रे.   | --          | १५ दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  | विभागीय<br>सहआयुक्त<br>(नगरपरिषद<br>प्रशासन)  |  |
| ४२ | भूमिगत दूरसंचार<br>वाहिनी (ऑप्टिकल<br>फायबर नेटवर्क<br>केबल) टाकण्या-<br>करिता परवानगी<br>देणे.                 | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. नगर विकास विभाग, शासन<br>निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/<br>सीआर-२४२/UD-२०,<br>दि. १९ डिसेंबर २०२२<br>मधील Schedule III<br>नुसार आवश्यक कागदपत्रे.<br>३. शासन वेळोवेळी विहित<br>करील अशी आवश्यक<br>कागदपत्रे.  | --          | ६० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हाधिकारी<br>तथा<br>अध्यक्ष,<br>जिल्हास्तरीय<br>दूर संचार<br>समिती. | प्रधान सचिव,<br>माहिती<br>तंत्रज्ञान<br>विभाग व<br>अध्यक्ष,<br>राज्यस्तरीय<br>दूर संचार<br>समिती. |  |

|    |                                  |  | परिशिष्ट-- चालू |    |                            |                    |              |
|----|----------------------------------|--|-----------------|----|----------------------------|--------------------|--------------|
| १  | २                                | ३  | ४               | ५  | ६                          | ७                  | ८            |
| ४३ | रस्त्यावरील खड्डे बुजाविणे.      | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | --              | ५  | बांधकाम विभाग प्रमुख दिवस  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४४ | गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे. | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | --              | ५  | बांधकाम विभाग प्रमुख दिवस  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४५ | शहरात स्वच्छता ठेवणे.            | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | --              | १  | आरोग्य विभाग प्रमुख दिवस   | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४६ | मोबाईल टॉवर परवाना.              | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहककाचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज. | रुपये १०,०००    | ६० | नगर रचना विभाग प्रमुख दिवस | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |

## माढा नगरपंचायत, माढा

## अधिसूचना

क्रमांक माढा न.पं./सा.प्र./वशि-१४९०/३७३/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी अनुषंगाने महत्वाचा सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२२/प्र.क्र.३२, दिनांक ९ जानेवारी २०२४ या शासन निर्णयान्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्या बाबींचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करणेबाबत मा. उपआयुक्त, न.प. प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक न.प.प्रस./का-०८/DUTD/RTS/२०२३/५६६२, दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ वरील परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने माढा नगरपंचायतीच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवाबाबतचा तपशील दर्शविणारे परिशिष्ट यासोबत जोडले असून सदर विवरण पत्र पुढीलप्रमाणे आहे.

## परिशिष्ट

| अ.क्र. | लोकसेवांची सूची  | आवश्यक कागदपत्रे   | फी                                   | नियत कालमर्यादा | पदनिर्देशित अधिकारी   | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय प्राधिकारी |
|--------|--|--|--------------------------------------|-----------------|---|----------------------|---------------------------|
| १      | २  | ३  | ४                                    | ५               | ६   | ७                    | ८                         |
| १      | जन्म प्रमाणपत्र देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस          | जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये, प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख) | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |
| २      | मृत्यू प्रमाणपत्र देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस          | जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये, प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख) | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |
| ३      | मालमत्ता कर उतारा देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस          | संबंधित विभाग प्रमुख  | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |
| ४      | थकबाकी नसल्याचा दाखला देणे.                                      | १. विहित नमुन्यातील अर्ज   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस          | संबंधित विभाग प्रमुख  | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |
| ५      | (अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर). | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस         | संबंधित विभाग प्रमुख  | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |
| ६      | (ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.       | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस         | संबंधित विभाग प्रमुख  | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |
| ७      | नव्याने कर आकारणी.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस         | कर निरीक्षक   | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |
| ८      | पुनः कर आकारणी   | १. विहित नमुन्यातील अर्ज   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस         | कर निरीक्षक   | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी              |

|    |   |   | परिशिष्ट-- चालू                               |            |                      |                       |              |
|----|---|---|---|------------|----------------------|-----------------------|--------------|
| १  | २   | ३   | ४   | ५          | ६                    | ७                     | ८            |
| ९  | मालमत्ता कराची<br>मागणी पत्र तयार<br>करणे.        | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.  | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ३<br>दिवस  | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १० | कर माफी मिळणे.                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ७<br>दिवस  | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ११ | स्वयंमूल्यांकन                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १२ | आक्षेप नोंदविणे.                                  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १३ | उपविभागामध्ये<br>मालमत्ता विभाजन.                 | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला,<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे<br>(खरेदीखत, वाटणीपत्र,<br>बक्षीसपत्र इत्यादी). | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १४ | रहिवास नसलेल्या<br>मालमत्तांना करात<br>सूट मिळणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १५ | मालमत्ता पाडणे व<br>पुनःबांधणी कर<br>आकारणी.      | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १६ | झोन दाखला देणे                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. ७/१२ उतारा / सिटी सर्वे<br>उतारा,<br>३. मोजणी नकाशा / सिटी<br>सर्वे नकाशा.                              | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ७<br>दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १७ | भाग नकाशा देणे                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. ७/१२ उतारा / सिटी सर्वे<br>उतारा,<br>३. मोजणी नकाशा / सिटी<br>सर्वे नकाशा.                              | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ३<br>दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |

| १               | २  | ३   | ४                                    | ५       | ६                    | ७                  | ८            |
|-----------------|--|---|--------------------------------------|---------|----------------------|--------------------|--------------|
| परिशिष्ट-- चालू |  |   |                                      |         |                      |                    |              |
| १८              | बांधकाम परवाना देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. वास्तूविशारदाचा दाखला,<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे,<br>४. बांधकाम आराखडा नकाशा (५ प्रती),<br>५. मोजणी नकाशा,<br>६. मंजूर रेखांकनाची प्रत. | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ६० दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १९              | जोते प्रमाणपत्र देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २०              | भोगवटा प्रमाणपत्र देणे.                                      | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.<br>३. जोते प्रमाणपत्र,<br>४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.                            | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २१              | व्यापार / व्यवसाय / साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे. | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ७ दिवस  | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २२              | मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.                           | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. रस्ता पुनःस्थापन करार.   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ७ दिवस  | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २३              | नवीन परवाना मिळणे.   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २४              | परवान्याचे नूतनीकरण करणे.                                    | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २५              | परवाना हस्तांतरण   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २६              | परवाना दुव्यम प्रत   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |

|    |  | परिशिष्ट-- चालू   |   |             |   |                       |              |
|----|--|---|---|-------------|---|-----------------------|--------------|
| १  | २  | ३   | ४   | ५           | ६   | ७                     | ८            |
| २७ | परवाना / धारक<br>भागीदाराचे नाव<br>बदलणे.              | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | वरिष्ठ लिपिक  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २८ | भागीदारांच्या संख्येत<br>बदल (वाढ / कमी).              | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | वरिष्ठ लिपिक  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २९ | कालबाह्य<br>परवानासाठी<br>नूतनीकरण सूचना.              | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | वरिष्ठ लिपिक  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३० | व्यवसायाचे नाव<br>बदलणे.                               | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | वरिष्ठ लिपिक  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३१ | व्यवसाय बदलणे.   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र.   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | वरिष्ठ लिपिक  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३२ | परवाना रद्द करणे                                       | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज   | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | वरिष्ठ लिपिक  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३३ | जलनिस्सारण<br>जोडणी देणे.                              | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. जागामालकी कागदपत्रे,<br>३. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.  | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | कनिष्ठ अभियंता,<br>पाणीपुरवठा,<br>जलनिस्सारण,<br>(पाणीपुरवठा विभाग) | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३४ | रस्त्यावरील खड्डे<br>बुजविणे.                          | १. पुराव्यासह अर्ज<br>उदा. Geo Tag केलेले<br>फोटो इत्यादी.  | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ५<br>दिवस   | संबंधित विभाग प्रमुख  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३५ | रस्ता खोदाई परवाना<br>देणे, नवीन परवाना<br>व नूतनीकरण. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. संबंधित न.प./न.प.ची<br>कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र,<br>३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित<br>केली जातील अशी इतर<br>आवश्यक कागदपत्रे. | नगरपालिका<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ३०<br>दिवस. | स्थापत्य अभियंता  | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |

|    |  | परिशिष्ट-- चालू  |  |                                      |  |                                      |                                     |              |
|----|--|--|--|--------------------------------------|--|--------------------------------------|-------------------------------------|--------------|
| १  | २  | ३  | ४  | ५                                    | ६  | ७                                    | ८                                   |              |
| ३६ | राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.    | नगरपालिका स्तरावर कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे. | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस                                  | स्वच्छता निरीक्षक निश्चित केलेले दर. | कार्यालयीन अधीक्षक                  | मुख्याधिकारी |
| ३७ | खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित महानगरपालिकेची कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे. | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर.   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस                                  | स्वच्छता निरीक्षक निश्चित केलेले दर. | कार्यालयीन अधीक्षक                  | मुख्याधिकारी |
| ३८ | पाणी उपसा करण्यासाठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाण-पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या-नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.               | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर.   | ३० दिवस                              | पाणीपुरवठा अभियंता निश्चित केलेले दर.    | कार्यालयीन अधीक्षक                   | मुख्याधिकारी                        |              |
| ३९ | लॉजिंग हाउस परवाना देणे (मिळकत विभाग).   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.  | शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.   | ३० दिवस                              | मुख्याधिकारी सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)   | विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |              |

| परिशिष्ट-- चालू |   |  |   |  |                      |  |   |
|-----------------|---|--|---|--|----------------------|--|---|
| १               | २   | ३  | ४   | ५  | ६                    | ७  | ८   |
| ४०              | लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे (मिळकत विभाग).   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.  | शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.  | ३० दिवस  | मुख्याधिकारी         | जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)                     | विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)   |
| ४१              | मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग).   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.  | शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.  | ३० दिवस  | मुख्याधिकारी         | जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)                     | विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)   |
| ४२              | मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे. (मिळकत विभाग).   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.  | शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.  | ३० दिवस  | मुख्याधिकारी         | जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)                     | विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)   |
| ४३              | भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/ सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे. | नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/ सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर. | शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/ सीआर-२४२/ नुसार मधील तरतुदी- नुसार केलेले दर. | मुख्याधिकारी         | जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती. | प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व समिती. अध्यक्ष, राज्यस्तरीय दूर संचार समिती. |
| ४४              | महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी- नुसार वृक्षतोड परवानगी देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर.  | ४५ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | मुख्याधिकारी   | संबंधित नियोजन प्राधिकरणा- कडील वृक्ष प्राधिकरण.                                    |
| ४५              | गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.  | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर.  | ५ दिवस   | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक                                     | मुख्याधिकारी  |
| ४६              | शहरात स्वच्छता ठेवणे.   | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर.  | १ दिवस   | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक                                     | मुख्याधिकारी  |

| परिशिष्ट-- चालू |   |   |   |                     |                      |                                    |                                     |
|-----------------|---|---|---|---------------------|----------------------|------------------------------------|-------------------------------------|
| १               | २   | ३   | ४   | ५                   | ६                    | ७                                  | ८                                   |
| ४७              | जाहिरात परवाना / आकाशचिन्ह परवाना, (Signange License) नवीन परवाना व नूतनीकरण. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प./न.पं.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.   | नगरपालिका स्तरावर कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.                   | १५ दिवस. केलेले दर. | वरिष्ठ लिपिक निश्चित | कार्यालयीन अधीक्षक                 | मुख्याधिकारी                        |
| ४८              | सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नूतनीकरण.                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प./न.पं.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.   | नगरपालिका स्तरावर कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.                   | १५ दिवस. केलेले दर. | वरिष्ठ लिपिक निश्चित | कार्यालयीन अधीक्षक                 | मुख्याधिकारी                        |
| ४९              | व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित न.प./न.पं.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.   | नगरपालिका स्तरावर कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.                   | १५ दिवस. केलेले दर. | वरिष्ठ लिपिक निश्चित | कार्यालयीन अधीक्षक                 | मुख्याधिकारी                        |
| ५०              | फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.   | शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.                | १५ दिवस             | मुख्याधिकारी         | जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ५१              | मोबाईल टॉवर परवाना.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचे अग्निशमन ना-हरकत दाखला, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र, १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज. | शासनाने विहित केलेले व नगरपरिषद / नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ६० दिवस.            | बांधकाम अभियंता      | कार्यालयीन अधीक्षक                 | मुख्याधिकारी                        |

|    |  |   | परिशिष्ट-- चालू                      |         |                      |                    |              |  |
|----|--|---|--------------------------------------|---------|----------------------|--------------------|--------------|--|
| १  | २  | ३   | ४                                    | ५       | ६                    | ७                  | ८            |  |
| ५२ | नवीन नळजोडणी देणे.                           | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. जागा मालकी कागदपत्रे,<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला.            | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५३ | मालकी हक्कात बदल करणे.                       | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. जागा मालकी कागदपत्रे,<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला.            | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ७ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५४ | नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.                 | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला,  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५५ | तात्पुरते / कायम-स्वरूपी नळजोडणी खंडित करणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ७ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५६ | पुनःजोडणी करणे                               | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५७ | वापरामध्ये बदल करणे.                         | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५८ | पाणीदेयक तयार करणे.                          | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५९ | प्लंबर परवाना देणे.                          | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला.  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ६० | प्लंबर परवाना नूतनीकरण करणे                  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शैक्षणिक अहंतेबाबतचे प्रमाणपत्र,<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला. | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ६१ | नादुरुस्त मीटर तक्रार करणे.                  | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ७ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |

| परिशिष्ट-- चालू |                                   |                                       |                                      |        |                      |                    |              |
|-----------------|-----------------------------------|---------------------------------------|--------------------------------------|--------|----------------------|--------------------|--------------|
| १               | २                                 | ३                                     | ४                                    | ५      | ६                    | ७                  | ८            |
| ६२              | अनधिकृत नळजोडणी                   | १. विहित नमुन्यातील अर्ज तक्रार करणे. | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ७ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ६३              | पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज              | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ६४              | पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.    | १. विहित नमुन्यातील अर्ज              | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |

माढा, १७ मार्च २०२५.

नेहा कंठे,  
मुख्याधिकारी,  
माढा नगरपंचायत, माढा.

### अनगर नगरपंचायत, अनगर

#### अधिसूचना

क्रमांक अ.न.प./आरटीएस/१३८/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ क्रमांक ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार, मुख्याधिकारी, अनगर नगरपंचायत, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेद्वारे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. नागरिकांना अनगर नगरपंचायतीकडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अधिकारी इत्यादी बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

#### परिशिष्ट

| अ.क्र. | लोकसेवेची सूची                | आवश्यक कागदपत्रे  | फी                                   | नियत कालमर्यादा | पदनिर्देशित अधिकारी   | प्रथम अपिलीय अधिकारी   | द्वितीय अपिलीय अधिकारी  |
|--------|-------------------------------|---|--------------------------------------|-----------------|---|--|---|
| १      | २                             | ३   | ४                                    | ५               | ६   | ७  | ८   |
| १      | जन्म प्रमाणपत्र देणे.         | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस          | जन्म-मृत्यु अधिनियम, १९६९ अन्वये, प्राधिकृत अधिकारी, (संबंधित विभाग प्रमुख) | कार्यालय अधीक्षक   | मुख्याधिकारी  |
| २      | मृत्यू प्रमाणपत्र देणे        | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस          | जन्म-मृत्यु अधिनियम, १९६९ अन्वये, प्राधिकृत अधिकारी, (संबंधित विभाग प्रमुख) | कार्यालय अधीक्षक   | मुख्याधिकारी  |
| ३      | विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. ९० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र. | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३६ दिवस         | मुख्याधिकारी  | निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी (राज्यस्तरीय संचालक (२), आरोग्य सेवा, पुणे तथा संचालक, आरोही अभियान, पुणे). | आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोही अभियान, मुंबई. |

|    |  | परिशिष्ट-- चालू  |                                      |         |             |                    |              |  |
|----|--|--|--------------------------------------|---------|-------------|--------------------|--------------|--|
| १  | २  | ३  | ४                                    | ५       | ६           | ७                  | ८            |  |
| ४  | मालमत्ता कर उतारा देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस  | कर निरीक्षक | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ५  | थकबाकी नसल्याचा दाखला देणे.                                      | १. विहित नमुन्यातील अर्ज.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस  | कर निरीक्षक | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ६  | (अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | कर निरीक्षक | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
|    | (ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.       | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | कर निरीक्षक | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ७  | झोन दाखला देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्वे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्वे उतारा.   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ७ दिवस  | रचना सहायक  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ८  | भाग नकाशा देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्वे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्वे उतारा.   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३ दिवस  | रचना सहायक  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ९  | बांधकाम परवाना देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा (५ प्रती), ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत. | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ६० दिवस | रचना सहायक  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| १० | जोते प्रमाणपत्र देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | १५ दिवस | रचना सहायक  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |
| ११ | भोगवटा प्रमाणपत्र देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.                      | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | रचना सहायक  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |  |

| परिशिष्ट-- चालू |   |   |  |            |                    |                       |              |
|-----------------|---|---|--|------------|--------------------|-----------------------|--------------|
| १               | २   | ३   | ४  | ५          | ६                  | ७                     | ८            |
| १२              | नव्याने कर<br>आकारणी करणे.                        | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी प्रमाणपत्र.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १३              | पुनः कर आकारणी                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १४              | कराची मागणी पत्र<br>तयार करणे.                    | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | ३<br>दिवस  | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १५              | कर माफी मिळणे                                     | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | ७<br>दिवस  | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १६              | रहिवास नसलेल्या<br>मालमत्तांना करात<br>सूट मिळणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १७              | स्वयंमूल्यांकन                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १८              | आक्षेप नोंदविणे.                                  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| १९              | उपविभागामध्ये<br>मालमत्ता विभाजन.                 | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला,<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे /<br>नोंदणीकृत खरेदीखत,<br>वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ. | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले<br>दर. | १५<br>दिवस | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २०              | मालमत्ता पाडणे व<br>पुनःबांधणी<br>आकारणी.         | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.   | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस | कर निरीक्षक        | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २१              | नळजोडणी देणे                                      | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. जागामालकी कागदपत्रे,<br>३. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |

|    |   |  | परिशिष्ट-- चालू                               |            |                    |                       |              |
|----|---|--|---|------------|--------------------|-----------------------|--------------|
| १  | २   | ३  | ४   | ५          | ६                  | ७                     | ८            |
| २२ | जलनिस्सारण<br>जोडणी देणे.                           | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. जागामालकी कागदपत्रे,<br>३. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.                 | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २३ | नळ मालकी<br>हक्कात बदल<br>करणे.                     | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. मालकी हक्काची कागदपत्रे,<br>३. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.             | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ७<br>दिवस  | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २४ | नळजोडणी<br>आकारामध्ये<br>बदल करणे.                  | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २५ | तात्पुरते / कायम-<br>स्वरूपी नळजोडणी<br>खंडित करणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ७<br>दिवस  | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २६ | पुनःजोडणी करणे.                                     | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २७ | वापरामध्ये बदल<br>करणे.                             | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २८ | पाणीदेयक तयार<br>करणे.                              | १. विहित नमुन्यातील अर्ज.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ३<br>दिवस  | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| २९ | प्लंबर परवाना देणे.                                 | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शैक्षणिक अर्हतेबाबतचे<br>प्रमाणपत्र,<br>३. थकबाकी नसल्याचा<br>दाखला. | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३० | प्लंबर परवाना<br>नूतनीकरण करणे.                     | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. शैक्षणिक अर्हतेबाबतचे<br>प्रमाणपत्र,<br>३. थकबाकी नसल्याचा<br>दाखला. | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ३१ | थकबाकी नसल्याचा<br>दाखला देणे.                      | १. विहित नमुन्यातील अर्ज.  | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | ३<br>दिवस  | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |

|    |  | परिशिष्ट-- चालू              |            |      |                    |            |              |  |
|----|--|------------------------------|------------|------|--------------------|------------|--------------|--|
| १  | २  | ३                            | ४          | ५    | ६                  | ७          | ८            |  |
| ३२ | नादुरुस्त मीटर तक्रार करणे.                                | १. विहित नमुन्यातील अर्ज     | नगरपंचायत  | ७    | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  |                              | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  |                              | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |
| ३३ | अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.                               | १. विहित नमुन्यातील अर्ज     | नगरपंचायत  | ७    | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  |                              | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  |                              | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |
| ३४ | पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.                          | १. विहित नमुन्यातील अर्ज     | नगरपंचायत  | ३    | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  |                              | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  |                              | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |
| ३५ | पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.                             | १. विहित नमुन्यातील अर्ज     | नगरपंचायत  | ३    | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  |                              | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  |                              | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |
| ३६ | नवीन परवाना मिळणे.   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, | नगरपंचायत  | १५   | लिपिक              | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  | २. कोणतीही थकबाकी            | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  | नसल्याचे प्रमाणपत्र,         | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  | ३. ओळखपत्र (आयडी प्रुफ),     | केलेले दर. |      |                    |            |              |  |
|    |  | ४. लीज डीड / लीगल            |            |      |                    |            |              |  |
|    |  | आकुपेंसी डॉक्युमेंट,         |            |      |                    |            |              |  |
|    |  | ५. भाडे करारनामा / वैध       |            |      |                    |            |              |  |
|    |  | भोगवटा प्रमाणपत्र.           |            |      |                    |            |              |  |
| ३७ | व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे. | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज  | नगरपंचायत  | ७    | लिपिक              | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  |                              | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  |                              | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |
| ३८ | मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.                         | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, | नगरपंचायत  | ७    | लिपिक              | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  | २. रस्ता पुनःस्थापन करार.    | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  |                              | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |
| ३९ | परवान्याचे नूतनीकरण करणे.                                  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, | नगरपंचायत  | १५   | लिपिक              | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  | २. कोणतीही थकबाकी            | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  | नसल्याचे प्रमाणपत्र.         | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |
| ४० | परवाना हस्तांतरण   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, | नगरपंचायत  | १५   | लिपिक              | कार्यालयीन | मुख्याधिकारी |  |
|    |  | २. कोणतीही थकबाकी            | स्तरावर    | दिवस |                    | अधीक्षक    |              |  |
|    |  | नसल्याचे प्रमाणपत्र.         | निश्चित    |      |                    |            |              |  |
|    |  |                              | केलेले दर. |      |                    |            |              |  |

|    |  | परिशिष्ट-- चालू   |   |             |                  |                       |              |
|----|--|---|---|-------------|------------------|-----------------------|--------------|
| १  | २  | ३   | ४   | ५           | ६                | ७                     | ८            |
| ४१ | परवाना दुय्यम प्रत   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र. | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | लिपिक            | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४२ | व्यवसायाचे नाव<br>बदलणे.   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र. | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | लिपिक            | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४३ | व्यवसाय बदलणे.   | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र. | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | लिपिक            | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४४ | परवाना / धारक<br>भागीदाराचे नाव<br>बदलणे.  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,<br>२. कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र. | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | लिपिक            | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४५ | भागीदारांच्या संख्येत<br>बदल (वाढ / कमी).  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज   | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | लिपिक            | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४६ | परवाना रद्द करणे.  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज   | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस  | लिपिक            | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४७ | कालबाह्य<br>परवानासाठी<br>नूतनीकरण सूचना.  | १. योग्यप्रकारे भरलेले अर्ज,  | नगरपंचायत<br>स्तरावर निश्चित<br>केलेले दर.    | १५<br>दिवस  | लिपिक            | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४८ | नवीन जाहिरात<br>परवाना / आकाश-<br>चिन्ह परवाना<br>(Signange<br>License) नवीन<br>परवाना व नूतनीकरण. | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.                 | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस. | मिळकत व्यवस्थापक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ४९ | सिनेमा चिन्हीकरण<br>परवाना (Movie<br>Shooting License)<br>नवीन परवाना व<br>नूतनीकरण.               | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.                 | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस. | मिळकत व्यवस्थापक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ५० | व्यवसाय परवाना<br>स्वयंनूतनीकरण /<br>(Auto Renewal<br>of Trade License).                           | १. विहित नमुन्यातील अर्ज,<br>२. थकबाकी नसल्याचा<br>दाखला.                 | नगरपंचायत<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर. | १५<br>दिवस. | मिळकत व्यवस्थापक | कार्यालयीन<br>अधीक्षक | मुख्याधिकारी |

## परिशिष्ट-- चालू

| १  | २  | ३  | ४                                | ५        | ६                 | ७                  | ८                  |              |
|----|--|--|----------------------------------|----------|-------------------|--------------------|--------------------|--------------|
| ५१ | मोबाईल टॉवर परवाना.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा आगिनशमन ना-हरकत दाखला, | शासनाने विहित केलेले व नगरपंचायत | ६०       | बांधकाम अभियंता   | कार्यालयीन अधीक्षक | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी |
| ५२ | रस्ता खोदाई परवाना देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. शासनाने वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.   | नगरपंचायत स्तरावर निश्चित        | ३० दिवस. | स्थापत्य अभियंता  | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी       |              |
| ५३ | राज्य खाद्य परवाना-नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना-हरकत दाखला. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाने वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित        | ३० दिवस. | स्वच्छता निरीक्षक | कार्यालयीन अधीक्षक | मुख्याधिकारी       |              |

| परिशिष्ट-- चालू |  |  |                                      |         |                    |                           |                                      |
|-----------------|--|--|--------------------------------------|---------|--------------------|---------------------------|--------------------------------------|
| १               | २  | ३  | ४                                    | ५       | ६                  | ७                         |                                      |
| ५४              | राज्य खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्यविषयक ना-हरकत दाखला देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे.<br>४. शासनाने वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे. | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | स्वच्छता निरीक्षक  | कार्यालयीन अधीक्षक        | मुख्याधिकारी                         |
| ५५              | पाणी उपसा करणे-साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या-नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र,<br>४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.         | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | पाणीपुरवठा अभियंता | कार्यालयीन अधीक्षक        | मुख्याधिकारी                         |
| ५६              | लॉजिंग हाउस परवाना देणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | मुख्याधिकारी       | जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद | सहआयुक्त, प्रशासन, पुणे विभाग, पुणे. |
| ५७              | लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | मुख्याधिकारी       | जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद | सहआयुक्त, प्रशासन, पुणे विभाग, पुणे. |
| ५८              | मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | मुख्याधिकारी       | जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद | सहआयुक्त, प्रशासन, पुणे विभाग, पुणे. |
| ५९              | मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.   | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर. | ३० दिवस | मुख्याधिकारी       | जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद | सहआयुक्त, प्रशासन, पुणे विभाग, पुणे. |

| परिशिष्ट-- चालू |   |  |  |   |  |  |  |
|-----------------|---|--|--|---|--|--|--|
| १               | २   | ३  | ४  | ५   | ६  | ७  | ८  |
| ६०              | फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.  | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.       | १५ दिवस   | मुख्याधिकारी   | जिल्हा सहआयुक्त, सहआयुक्त, नगरपरिषद नगरपरिषद, प्रशासन, प्रशासन, सोलापूर, पुणे.     |  |
| ६१              | भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे. / (Permission for establishment of Cable infrastructure (Optical Fibre Cable). | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/ CR-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे. | नगरपंचायत स्तरावर विकास निश्चित केलेले दर. | नगर मुख्याधिकारी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/ CR-२४२/ UD-२०, दिनांक १९ डिसेंबर २०२२ मधील तरतुदीनुसार ६० दिवस. | जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती. | प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष, समिती. राज्यस्तरीय दूरसंचार समिती. |  |
| ६२              | महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी-नुसार वृक्षतोड परवानगी देणे.                                | १. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.       | ४५ दिवस   | स्थापत्य अभियंता                                       | मुख्याधिकारी   | संबंधित नियोजन प्राधिकरण-कडील वृक्ष प्राधिकरण. |
| ६३              | रस्त्यावरील खड्डे बुजविणे.  | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.       | ५ दिवस  | स्थापत्य अभियंता                                       | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी                                   |
| ६४              | गटावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.  | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.       | ५ दिवस  | स्वच्छता अभियंता                                       | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी                                   |
| ६५              | शहरात स्वच्छता ठेवणे.   | १. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.       | १ दिवस  | स्वच्छता अभियंता                                       | कार्यालयीन अधीक्षक   | मुख्याधिकारी                                   |

सुरेश भद्र,

मुख्याधिकारी,

अनगर नगरपंचायत, अनगर.

### पोलीस अधीक्षक यांजकडून

#### अधिसूचना

क्रमांक जिवानिशा/वाहतूक अधिसूचना/४६०/२०२४.— उपमुख्य अभियंता (निर्माण) कार्यालय, मध्य रेल्वे, पुणे यांनी वाठार पोलीस ठाणे हदीत सातारा ते लोणंद या राज्यमार्गवरील मौजे देऊर, रेल्वे गेट फाटक क्र. ४७ कि.मी. १२२/८-९ येथे रेल्वे रळाच्या दुरुस्तीसाठी व निरीक्षणासाठी सातारा ते लोणंद हा राज्यमार्गवरील मौजे देऊर, रेल्वे गेट फाटक एक दिवस बंद ठेवून त्या मार्गवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत उपमुख्य अभियंता कन्स्ट्रक्शन, मध्य रेल्वे, पुणे यांनी कळविले आहे. त्यासाठी वाहतुकीचे खालीलप्रमाणे नियोजन होणे आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करणेत येत आहे.

मी, समीर शेख (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, सातारा, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये वाठार पोलीस ठाणे हदीतून जाणारा सातारा ते लोणंद या राज्यमार्गाच्या वाहतुकीत बदल करून वाहतूक व्यवस्था सुरक्षीत राहणेकरिता दिनांक २० डिसेंबर २०२४ चे सकाळी ०६.०० पासून रात्री २०.०० वाजेपर्यंत एका दिवसासाठी खालील अधिसूचना पारित करीत आहे.

#### वाहनांच्या वाहतूक मार्गातील बदलाबाबत वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करणेत आला आहे

१. लोणंदवरून साताराकडे, तसेच फलटणवरून साताराकडे येणारी अवजड वाहतूक लोणंदवरून खंडाळा-शिरवळ मार्ग, पुणे-बैंगलोर हायवेवरून साताराकडे जाईल.
२. साताच्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक वाढे फाट्यावरून न वळवता सरळ पुणे-बैंगलोर महामार्गाने शिरवळमार्ग लोणंदकडे जाईल.
३. फलटणवरून साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने आदर्की फाटा (फौजी ढाबा येथून तडवळे स.वा.वरून पिंपोडे बु.-वाघोली-अंबवडे स. वाघोलीमार्ग साताराकडे जातील.
४. लोणंद-सालपेमार्ग येणारी हलकी व दुचाकी वाहने तडवळे स.वा.वरून पिंपोडे बु.-वाघोली-अंबवडे स. वाघोलीमार्ग सातारा / कोरेगावकडे जातील.
५. सातारा-कोरेगावकडून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने अंबवडे स.-वाघोली येथून वाघोलीमार्ग पिंपोडे बु. ते तडवळे स.वा. ते लोणंदकडे / आदर्की फाटा (फौजी ढाबा) मार्ग फलटणकडे जातील.
६. शाळा / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रा.प. बसेसना अंबवडे स., वाघोली येथून वाघोलीमार्ग पिंपोडे बु. ते वाठार या मार्गवरून येण्यासाठी व जाणेसाठी परवाणगी देणेत येत आहे.
७. मौजे देऊर रेल्वे गेट क्रॉसिंग हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी एक दिवस बंद राहील.

तरी वरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे अशा सर्व ठिकाणी दिशा दर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे.

सदरची अधिसूचना माझ्या स्वाक्षरी व शिक्यानिशी दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आली आहे.

समीर शेख (भा.पो.से.),

पोलीस अधीक्षक,

सातारा.

पुणे, १८ डिसेंबर २०२४.

### पोलीस उपआयुक्त यांजकडून

#### प्रसिद्धीपत्रक

क्रमांक पोउआ/वाह./११७५/२०२५.— पुणे शहरातील कोंडवा वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरक्षीत होणेकरिता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्रमांक एम.व्ही.ए.-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशनुसार मोठार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये, मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. "सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील."

### कोंडवा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

कोंडवा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पारगेनगर, कोंडवा बु. येथील पारगेनगर चौक ते दगडूदादा कामठे-पाटील चौक या मार्गावर,  
तसेच सदर मार्गास जोडणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरु असून सदर रोडवर खालीलप्रमाणे पार्किंग,  
नो-पार्किंगबाबत अंतिम आदेश काढण्यात येत आहे.

| अ.क्र. | ठिकाण  | कोठून कुठपर्यंत  | पार्किंग व्यवस्था  |
|--------|--|--|--|
| १      | २  | ३  | ४  |
| १.     | कोंडवा वाहतूक विभाग समोरील चौक ते मेरी लिड्स हायस्कूल. | रविराज अँस्ट्रेरीया सोसायटी समोरील किचन ५३ ते साऊथ इंडियन स्नॅक्स सेंटरपर्यंत १४० फूट<br><br>रविराज अँस्ट्रेरीया सोसायटीसमोरील डुगू स्टेशनरी ते कॅफे मालंगपर्यंत १०० फूट.                        | फक्त दुचाकी पार्किंग<br><br>फक्त चारचाकी पार्किंग            |
| २.     | मेरी लिड्स हायस्कूल ते पोकळे मळा चौक.                  | वरील जागा वगळून कोंडवा वाहतूक विभाग समोरील चौक ते मेरी लिड्स हायस्कूलपर्यंत रस्त्यावे दोन्ही बाजूस.  | नो-पार्किंग  |
| ३.     | पोकळे मळा चौक ते ओंकार गार्डन वेलकम हॉल चौक.           | मेरी लिड्स हायस्कूल ते पोकळे मळा चौकपर्यंत सार्वजनिक रोडच्या दोन्ही बाजूस.   | नो-पार्किंग  |
| ४      | पोकळे मळा चौक ते डी.एस.के.चौक                          | पोकळे मळा चौक ते डी.एस.के.चौकपर्यंत सार्वजनिक रोडच्या दोन्ही बाजूस.  | नो-पार्किंग  |
| ५      | युनिटॉस चौक ते कुमार संसार सोसायटी.                    | युनिटॉस चौक ते कुमार संसार सोसायटीपर्यंत सार्वजनिक रोडच्या दोन्ही बाजूस.   | नो-पार्किंग  |
| ६      | दगडूदादा कामठे-पाटील चौक ते मेरी लिड्स हायस्कूल.       | स्कुबीज स्कुलचे गेटसमोर गेटचे भिंतीलगत दोन्ही बाजूस प्रत्येकी २५ फूट असे एकूण ५० फूट.<br><br>वरील जागा वगळून दगडूदादा कामठे पाटील चौक ते मेरी लिड्स हायस्कूलपर्यंत सार्वजनिक रोडचे दोन्ही बाजूस. | फक्त दुचाकी पार्किंग<br><br>नो-पार्किंग                      |
| ७      | दगडूदादा कामठे-पाटील चौक ते वेल्वीशर सोसायटी.          | अल्कॉन राईस सोसायटी गेटचे उजव्या बाजूस ३५ फूट दुचाकी व ६५ फूट चारचाकी पार्किंग.<br><br>शोभा गोरनेट ओरीयन सोसायटी गेटचे डाव्या बाजूस २५ फूट दुचाकी व २५ फूट चारचाकी पार्किंग.                     | दुचाकी व चारचाकी पार्किंग.<br><br>दुचाकी व चारचाकी पार्किंग. |
|        |  | शोभा आयवरी सोसायटी गेटचे उजव्या बाजूस ४० फूट अंतरापर्यंत.  | फक्त दुचाकी पार्किंग   |
|        |  | वरील जागा वगळून दगडूदादा कामठे-पाटील चौक ते वेल्वीशर सोसायटीपर्यंत रोडच्या दोन्ही बाजूस.   | नो-पार्किंग  |

**कार्यकारी अभियंता यांजकङ्गून**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकङ्गून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(६)/२०२५.— पाणीवापर संस्थांची कार्यक्षेत्र निश्चिती महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकङ्गून व्यवस्थापन अधिनियम-२००५ च्या कलम ५, ६, ७ अन्वये जलशास्त्रीय तत्त्वावर आधारून प्रशासनिक सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे आणि असे निर्देशित करीत आहे की, त्या पाणीवापर संस्थेचे अद्यायावत व प्रमाणित नकाशे आणि भूदारक/किंवा भोगवटादारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग यांची कार्यालये तसेच अन्य महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात.

मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे की, समुचित प्राधिकरण व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकङ्गून व्यवस्थापन या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संरक्षेतरे उपसा सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधिक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील करता येईल.

**अनुसूची - अ**

**सिंचन प्रकल्पाचे नाव :** टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत आटपाडी डावा कालवा कि. मी. १ ते १०, झारे वितरिका व थेट विमोचके, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे नाव :** नियोजित झोन क्रमांक ६, पाणीवापर संस्था, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र :** ७३३.५९ हेक्टर (सी.सी.ए.)

**अनुसूची - ब**

**जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | १  | २     | ३     | हे. आर<br>(सी.सी.ए) | ४ | ५ | ६ |
|---------|---------|---------|----|-------|-------|---------------------|---|---|---|
| १       | ४७१     | ०.८९    | ९  | ८८१   | ४८१   | ४.२७                |   |   |   |
| २       | ४७२     | ३०.६७   | १० | ४८२   | ४८२   | २.७१                |   |   |   |
| ३       | ४८०     | ३.३४    | ११ | ४८३   | ४८३   | ०.५८                |   |   |   |
|         |         |         | १२ | ४८४   | ४८४   | १.३८                |   |   |   |
|         |         |         | १३ | ४८५   | ४८५   | १.३८                |   |   |   |
|         |         |         | १४ | ४८६   | ४८६   | ०.२६                |   |   |   |
|         |         |         | १५ | ४८७   | ४८७   | ३.६९                |   |   |   |
|         |         |         | १६ | ४८८   | ४८८   | ०.४९                |   |   |   |
|         |         |         | १७ | ४८९   | ४८९   | ०.३६                |   |   |   |
|         |         |         | १८ | ४९०   | ४९०   | ०.६१                |   |   |   |
|         |         |         | १९ | ४९१   | ४९१   | १०.०८               |   |   |   |
|         |         |         | २० | ४९२   | ४९२   | ७.७१                |   |   |   |
|         |         |         | २१ | ४९३   | ४९३   | १.०६                |   |   |   |
|         |         |         | २२ | ४९४   | ४९४   | ६.०७                |   |   |   |
|         |         |         | २३ | ४९५   | ४९५   | ४.०५                |   |   |   |
|         |         |         | २४ | ४९६   | ४९६   | १.६२                |   |   |   |
|         |         |         | २५ | ४९७   | ४९७   | २.४८                |   |   |   |
|         |         |         | २६ | ४९८   | ४९८   | १४.८७               |   |   |   |
|         |         |         | २७ | ५१३   | ५१३   | ३.२३                |   |   |   |
|         |         |         | २८ | ५१४   | ५१४   | ७.८५                |   |   |   |
|         |         |         | २९ | ५१५   | ५१५   | १२.०८               |   |   |   |
|         |         |         | ३० | ५१६   | ५१६   | १.२३                |   |   |   |
|         |         |         | ३१ | ५१७   | ५१७   | २.४५                |   |   |   |
|         |         |         | ३२ | ५१८   | ५१८   | १.५३                |   |   |   |
|         |         |         | ३३ | ५१९   | ५१९   | १५.११               |   |   |   |
|         |         |         | ३४ | ५४०   | ५४०   | ६.०९                |   |   |   |
|         |         |         | ३५ | ५४१   | ५४१   | १.८४                |   |   |   |
|         |         |         | ३६ | ५४२   | ५४२   | ०.२५                |   |   |   |
|         |         |         | ३७ | ५४३   | ५४३   | १.७९                |   |   |   |
|         |         |         | ३८ | ५४४   | ५४४   | ०.२६                |   |   |   |
| १       | ४७१     | ०.८९    | ३५ | ५४५   | ५४५   | ०.२६                |   |   |   |
| २       | ४७२     | ३०.६७   | ३६ | ५४६   | ५४६   | ०.२६                |   |   |   |
| ३       | ४८०     | ३.३४    | ३७ | ५४७/१ | ५४७/१ | ४.७३                |   |   |   |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૩૮      | ૫૫૭/૨   | ૦.૫૯              | ૭૨      | ૬૧૦     | ૩.૩૫              |
| ૩૯      | ૫૫૮     | ૧૧.૬૯             | ૭૩      | ૬૧૧     | ૮.૪૦              |
| ૪૦      | ૫૭૨     | ૦.૦૮              | ૭૪      | ૬૧૨     | ૪.૪૧              |
| ૪૧      | ૫૭૩     | ૨.૦૦              | ૭૫      | ૬૧૩     | ૨.૨૮              |
| ૪૨      | ૫૭૪     | ૧.૦૦              | ૭૬      | ૬૧૪     | ૧.૮૬              |
| ૪૩      | ૫૭૫     | ૦.૪૦              | ૭૭      | ૬૧૫     | ૧.૯૧              |
| ૪૪      | ૫૭૬     | ૦.૨૦              | ૭૮      | ૬૧૬     | ૬.૩૯              |
| ૪૫      | ૫૭૭     | ૦.૮૦              | ૭૯      | ૬૧૭     | ૦.૦૧              |
| ૪૬      | ૫૭૮     | ૦.૪૬              | ૮૦      | ૬૧૮     | ૩.૭૦              |
| ૪૭      | ૫૭૯     | ૨.૬૬              | ૮૧      | ૬૧૯     | ૧.૭૮              |
| ૪૮      | ૫૮૦     | ૩.૬૯              | ૮૨      | ૬૨૦     | ૦.૬૭              |
| ૪૯      | ૫૮૨     | ૮.૪૮              | ૮૩      | ૬૨૧     | ૦.૬૪              |
| ૫૦      | ૫૮૩     | ૧.૨૦              | ૮૪      | ૬૨૨     | ૦.૧૧              |
| ૫૧      | ૫૮૪     | ૧.૩૪              | ૮૫      | ૬૨૩     | ૨.૩૪              |
| ૫૨      | ૫૮૬     | ૧૪.૨૧             | ૮૬      | ૬૨૪     | ૪.૮૬              |
| ૫૩      | ૫૮૭     | ૪.૧૬              | ૮૭      | ૬૨૫     | ૪.૮૬              |
| ૫૪      | ૫૮૯     | ૦.૨૬              | ૮૮      | ૬૨૬     | ૨.૬૨              |
| ૫૫      | ૫૯૦     | ૧.૨૫              | ૮૯      | ૬૨૭     | ૦.૪૭              |
| ૫૬      | ૫૯૧     | ૦.૦૭              | ૯૦      | ૬૨૮     | ૧.૧૬              |
| ૫૭      | ૫૯૨     | ૦.૦૮              | ૯૧      | ૬૨૯     | ૪.૮૬              |
| ૫૮      | ૫૯૩     | ૦.૨૯              | ૯૨      | ૭૦૩/૧   | ૦.૭૨              |
| ૫૯      | ૫૯૪     | ૦.૩૩              | ૯૩      | ૭૦૪     | ૧.૧૨              |
| ૬૦      | ૫૯૫     | ૦.૫૩              | ૯૪      | ૭૦૫     | ૬.૫૬              |
| ૬૧      | ૫૯૬     | ૦.૩૦              | ૯૫      | ૭૦૬     | ૭.૧૩              |
| ૬૨      | ૫૯૭     | ૧.૨૬              | ૯૬      | ૭૦૭     | ૧૦.૩૫             |
| ૬૩      | ૫૯૮     | ૧૧.૧૬             | ૯૭      | ૭૦૮     | ૧.૨૧              |
| ૬૪      | ૫૯૯     | ૧.૦૭              | ૯૮      | ૭૧૪     | ૦.૮૦              |
| ૬૫      | ૬૦૦     | ૦.૫૫              | ૯૯      | ૭૧૫     | ૦.૫૦              |
| ૬૬      | ૬૦૩     | ૭.૮૧              | ૧૦૦     | ૭૧૬     | ૦.૬૧              |
| ૬૭      | ૬૦૫     | ૧.૩૯              | ૧૦૧     | ૭૨૧     | ૦.૪૦              |
| ૬૮      | ૬૦૬     | ૪.૫૭              | ૧૦૨     | ૭૩૦     | ૦.૧૧              |
| ૬૯      | ૬૦૭     | ૦.૬૩              | ૧૦૩     | ૭૩૧     | ૦.૩૧              |
| ૭૦      | ૬૦૮     | ૪.૪૮              | ૧૦૪     | ૭૩૨     | ૦.૧૫              |
| ૭૧      | ૬૦૯     | ૭.૩૪              | ૧૦૫     | ૭૩૩     | ૦.૦૮              |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |
| १०६     | ७३४     | ०.९५    |
| १०७     | ७३५     | ०.३३    |
| १०८     | ७३८     | ०.३५    |
| १०९     | ७४०     | ०.२९    |
| ११०     | ७६४     | ०.१४    |
| १११     | ७६५     | ०.२४    |
| ११२     | ७६६     | ०.०९    |
| ११३     | ७६७     | ०.१३    |
| ११४     | ७६८     | ०.११    |
| ११५     | ७७१     | २.८६    |
| ११६     | ७७२     | ४.२९    |
| ११७     | ७७३     | ०.८५    |
| ११८     | ७७४     | ०.९०    |
| ११९     | ७७५     | १.५१    |
| १२०     | ७७६     | ०.५१    |
| १२१     | ७७७     | ०.०९    |
| १२२     | ७७८     | ०.०३    |
| १२३     | ७८०     | ०.४२    |
| १२४     | ७८१     | ०.१२    |
| १२५     | ७८२     | ०.०९    |
| १२६     | ७८३     | ०.२०    |
| १२७     | ७८४     | ०.२१    |
| १२८     | ७८५     | ०.११    |
| १२९     | ७८६     | ३.००    |
| १३०     | ७८७     | ०.०९    |
| १३१     | ७८९     | ०.०९    |
| १३२     | ७९१     | १३.५०   |
| १३३     | ७९२     | १७.८१   |
| १३४     | ७९३     | १४.७१   |
| १३५     | ७९४     | ०.००    |
| १३६     | ७९५     | १४.९५   |
| १३७     | ७९६     | १७.४३   |
| १३८     | ७९७     | १२.०२   |
| १३९     | ७९८     | २.००    |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर        | क्षेत्र |
|---------|----------------|---------|
| १       | २              | ३       |
|         |                | हे. आर  |
|         |                | (सीसीए) |
| १४०     | ७९०            | १४०     |
| १४१     | ८००            | ८००     |
| १४२     | ८०१            | ८०१     |
| १४३     | ८०२            | ८०२     |
| १४४     | ८०३            | ८०३     |
| १४५     | ८०४            | ८०४     |
| १४६     | ८०५            | ०.०८    |
| १४७     | ८०६            | ४.९१    |
| १४८     | ८०७            | १.६४    |
| १४९     | ८०८            | ३.११    |
| १५०     | ८०९            | ३.६८    |
| १५१     | ८१०            | २.७४    |
| १५२     | ८११            | २.६०    |
| १५३     | ८१२            | ०.७१    |
| १५४     | ८१३            | ०.२९    |
| १५५     | ८१४/१          | ४.७३    |
| १५६     | ८१५/२          | ५.५९    |
| १५७     | ८१६/२          | ५.५७/२  |
| १५८     | ८१७/२          | ५.५९/२  |
| १५९     | ८१८/१          | ३.९०    |
| १६०     | ८१९/२          | ९.२६    |
| १६१     | ८२०/१          | ४.३६    |
| १६२     | ८२१/२          | ३.३७    |
| १६३     | ८२४/३          | ४.७८    |
| १६४     | ८२४/४          | १.७१    |
|         | एकूण           | ५४४.३०  |
|         | गाव पारेकरवाडी |         |
| १       | ३१             | ०.९८    |
| २       | ३२             | ०.०३    |
| ३       | ३३             | २.१३    |
| ४       | ३४             | २.७५    |
| ५       | ३५             | ०.४०    |
| ६       | ३६             | ७.०५    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૭       | ૩૭      | ૩.૬૮              | ૪૧      | ૨૭૯/૧   | ૧.૬૨              |
| ૮       | ૨૧૪     | ૨.૮૯              | ૪૨      | ૨૭૯/૨   | ૦.૫૩              |
| ૯       | ૨૧૫     | ૫.૬૦              | ૪૩      | ૨૭૯/૩   | ૨.૯૪              |
| ૧૦      | ૨૧૬     | ૧.૭૫              | ૪૪      | ૨૭૯/૪   | ૦.૦૧              |
| ૧૧      | ૨૧૭     | ૧.૮૪              | ૪૫      | ૨૮૦     | ૨.૪૩              |
| ૧૨      | ૨૨૦     | ૧.૬૬              | ૪૬      | ૨૮૧     | ૧.૪૩              |
| ૧૩      | ૨૨૧     | ૧.૧૫              | ૪૭      | ૨૮૨     | ૪.૨૯              |
| ૧૪      | ૨૨૨     | ૫.૩૦              | ૪૮      | ૨૮૩     | ૨.૩૮              |
| ૧૫      | ૨૨૩     | ૦.૩૩              | ૪૯      | ૨૮૪     | ૦.૮૪              |
| ૧૬      | ૨૨૪     | ૦.૯૬              | ૫૦      | ૨૮૫     | ૧.૮૧              |
| ૧૭      | ૨૨૫     | ૦.૮૨              | ૫૧      | ૨૮૬     | ૫.૩૨              |
| ૧૮      | ૨૨૬     | ૪.૬૩              | ૫૨      | ૨૮૭     | ૫.૧૮              |
| ૧૯      | ૨૨૭     | ૫.૫૫              | ૫૩      | ૨૮૮     | ૪.૮૯              |
| ૨૦      | ૨૨૮     | ૧.૩૧              | ૫૪      | ૨૮૯     | ૧.૫૫              |
| ૨૧      | ૨૨૯     | ૨.૪૮              | ૫૫      | ૨૯૦     | ૧૪.૬૮             |
| ૨૨      | ૨૩૦     | ૦.૦૪              | ૫૬      | ૨૯૧     | ૧.૧૧              |
| ૨૩      | ૨૩૧     | ૦.૫૬              | ૫૭      | ૨૯૨     | ૩.૦૭              |
| ૨૪      | ૨૩૨     | ૦.૪૩              | ૫૮      | ૨૯૩     | ૧૫.૫૩             |
| ૨૫      | ૨૩૩     | ૦.૫૩              | ૫૯      | ૨૯૪     | ૧.૮૪              |
| ૨૬      | ૨૩૪     | ૦.૩૭              | ૬૦      | ૨૯૫     | ૬.૪૯              |
| ૨૭      | ૨૩૫     | ૨.૬૭              | ૬૧      | ૨૯૬     | ૩.૯૩              |
| ૨૮      | ૨૩૬     | ૦.૮૧              | ૬૨      | ૨૯૭     | ૨.૩૪              |
| ૨૯      | ૨૬૭     | ૦.૨૦              | ૬૩      | ૨૯૮     | ૦.૭૮              |
| ૩૦      | ૨૬૮     | ૦.૩૩              | ૬૪      | ૨૯૯     | ૧.૧૩              |
| ૩૧      | ૨૬૯     | ૦.૪૫              | ૬૫      | ૩૦૦     | ૩.૭૩              |
| ૩૨      | ૨૭૦     | ૧.૬૩              | ૬૬      | ૩૦૧     | ૧.૪૨              |
| ૩૩      | ૨૭૧     | ૦.૦૯              | ૬૭      | ૩૦૨     | ૧.૧૩              |
| ૩૪      | ૨૭૨     | ૦.૬૬              | ૬૮      | ૩૦૩     | ૨.૨૮              |
| ૩૫      | ૨૭૩     | ૦.૨૫              | ૬૯      | ૩૦૪     | ૧.૪૧              |
| ૩૬      | ૨૭૪     | ૦.૬૪              | ૭૦      | ૩૦૫     | ૦.૫૩              |
| ૩૭      | ૨૭૫     | ૦.૬૧              | ૭૧      | ૩૦૬     | ૦.૯૧              |
| ૩૮      | ૨૭૬     | ૧.૪૧              | ૭૨      | ૩૦૭     | ૦.૨૫              |
| ૩૯      | ૨૭૭     | ૧.૮૧              | ૭૩      | ૩૦૮     | ૦.૧૧              |
| ૪૦      | ૨૭૮     | ૧.૧૨              | ૭૪      | ૩૦૯     | ૦.૦૪              |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र.              | गट नंबर | क्षेत्र |
|----------------------|---------|---------|
| १                    | २       | ३       |
| गाव पारेकरवाडी--चालू |         |         |
| ७५                   | ३१०     | ०.४१    |
| ७६                   | ३११     | ०.०८    |
| ७७                   | ३१२     | ०.६१    |
| ७८                   | ३१३     | ०.३०    |
| ७९                   | ३१४     | ०.२१    |
| ८०                   | ३१५     | ०.४१    |
| ८१                   | ३१६     | ०.४५    |
| ८२                   | ३१७     | ०.४३    |
| ८३                   | ३१८     | ०.३१    |
| ८४                   | ३१९     | ०.०६    |
| ८५                   | ३२०     | ०.५०    |
| ८६                   | ३२१     | ०.१८    |
| ८७                   | ३२२     | ०.१२    |
| ८८                   | ३२३     | ०.२६    |
| ८९                   | ३२४     | ०.०६    |
| ९०                   | ३२५     | ०.१९    |
| ९१                   | ३२६     | ०.१०    |
| ९२                   | ३२७     | ०.०९    |
| ९३                   | ३२८     | ०.३४    |
| ९४                   | ३३७     | ०.३६    |
| ९५                   | ३३८     | ०.४०    |
| ९६                   | ३३९     | ०.३२    |
| ९७                   | ३४०     | ०.३८    |
| ९८                   | ३४२     | ०.४९    |
| ९९                   | ३४३     | ०.१५    |
| एकूण                 |         | १७३.८८  |

## गाव कुरुंदवाडी

|      |    |       |
|------|----|-------|
| १    | ६९ | ८.२२  |
| २    | ७० | २.४२  |
| ३    | ७१ | २.४६  |
| ४    | ७२ | २.३१  |
| एकूण |    | १५.४१ |

## गावनिहाय क्षेत्र

| अ.क्र.               | गाव        | क्षेत्र |
|----------------------|------------|---------|
| १                    | २          | ३       |
| हे. आर<br>(सी.सी.ए.) |            |         |
| १                    | झरे        | ५४४.३०  |
| २                    | पारेकरवाडी | १७३.८८  |
| ३                    | कुरुंदवाडी | १५.४१   |
| एकूण                 |            | ७३३.५९  |

इंजि. महेश मधुकर रासनकर,  
कार्यकारी अभियंता,  
लघुपाटबंधारे विभाग, सांगली.  
सांगली, १० फेब्रुवारी २०२५.

## BY EXECUTIVE ENGINEER

*The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**

**(Notification No. III)**

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(६)/२०२५.— It has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations(WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, Minor Irrigation Division, Sangli hereby delineate areas of operation of following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through WUAs shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

#### Schedule - B--Contd.

| Sr. No.   | Gat Nos. | Area<br>Ha.<br>(CCA) | Delineated Area<br>Gut Nos. |       |       |
|---|----------|----------------------|-----------------------------|-------|-------|
|   |          |                      | 1                           | 2     | 3     |
| <b>Schedule - A</b>   |          |                      |                             |       |       |
| <b>Name of the Project :</b> Tembhoo Lift Irrigation Project, Atpadi Left Bank Canal K.M. 1 to 10, Zare Dy. and Direct Outlets, taluka Atpadi, district Sangli. |          |                      | 25                          | 545   | 2.55  |
| <b>Name of the proposed WUA's :</b> Zone No. 6  |          |                      | 26                          | 546   | 2.73  |
| <b>Area of WUA :</b> 733.59 Ha. (CCA)   |          |                      | 27                          | 547   | 1.48  |
| <b>Schedule - B</b>   |          |                      |                             |       |       |
| <b>District Sangli, Taluka Atpadi</b>   |          |                      |                             |       |       |
| Sr. No.   | Gat Nos. | Area<br>Ha.<br>(CCA) | 30                          | 550   | 6.01  |
| 1   | 2        | 3                    | 31                          | 551   | 1.84  |
|   |          | Ha.<br>(CCA)         | 32                          | 552   | 0.25  |
| <b>Village Zare</b>   |          |                      |                             |       |       |
| 1   | 471      | 0.81                 | 33                          | 553   | 1.79  |
| 2   | 472      | 30.67                | 34                          | 554   | 0.26  |
| 3   | 480      | 3.34                 | 35                          | 555   | 0.26  |
| 4   | 481      | 4.27                 | 36                          | 556   | 0.26  |
| 5   | 482      | 2.71                 | 37                          | 557/1 | 4.73  |
| 6   | 483      | 0.58                 | 38                          | 557/2 | 0.59  |
| 7   | 484      | 1.38                 | 39                          | 558   | 11.69 |
| 8   | 485      | 1.38                 | 40                          | 572   | 0.08  |
| 9   | 486      | 0.26                 | 41                          | 573   | 2.00  |
| 10  | 487      | 3.69                 | 42                          | 574   | 1.00  |
| 11  | 488      | 0.41                 | 43                          | 575   | 0.40  |
| 12  | 489      | 0.36                 | 44                          | 576   | 0.20  |
| 13  | 490      | 0.61                 | 45                          | 577   | 0.80  |
| 14  | 491      | 10.08                | 46                          | 578   | 0.46  |
| 15  | 492      | 7.71                 | 47                          | 579   | 2.66  |
| 16  | 493      | 9.06                 | 48                          | 580   | 3.69  |
| 17  | 494      | 6.07                 | 49                          | 582   | 8.48  |
| 18  | 495      | 4.05                 | 50                          | 583   | 1.20  |
| 19  | 496      | 1.62                 | 51                          | 584   | 1.34  |
| 20  | 497      | 2.48                 | 52                          | 586   | 14.21 |
| 21  | 513      | 14.87                | 53                          | 587   | 4.16  |
| 22  | 514      | 3.23                 | 54                          | 589   | 0.26  |
| 23  | 515      | 7.85                 | 55                          | 590   | 1.25  |
| 24  | 516      | 12.08                | 56                          | 591   | 0.07  |
|   |          |                      | 57                          | 592   | 0.08  |
|   |          |                      | 58                          | 593   | 0.29  |
|   |          |                      | 59                          | 594   | 0.33  |
|   |          |                      | 60                          | 595   | 0.53  |
|   |          |                      | 61                          | 596   | 0.30  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area<br>Ha. |
|------------|-----------------|---|-------------|
|            | Gut Nos.        | 2 |             |
| 1          |                 | 3 |             |

| Village Zare--Contd. | (CCA) |
|----------------------|-------|
|----------------------|-------|

|    |       |       |
|----|-------|-------|
| 62 | 597   | 1.26  |
| 63 | 598   | 11.96 |
| 64 | 599   | 1.07  |
| 65 | 600   | 0.55  |
| 66 | 603   | 7.81  |
| 67 | 605   | 1.39  |
| 68 | 606   | 4.57  |
| 69 | 607   | 0.63  |
| 70 | 608   | 4.48  |
| 71 | 609   | 7.34  |
| 72 | 610   | 3.35  |
| 73 | 611   | 8.40  |
| 74 | 612   | 4.41  |
| 75 | 613   | 2.28  |
| 76 | 614   | 1.86  |
| 77 | 615   | 1.91  |
| 78 | 616   | 6.39  |
| 79 | 617   | 0.01  |
| 80 | 618   | 3.70  |
| 81 | 619   | 1.78  |
| 82 | 620   | 0.67  |
| 83 | 621   | 0.64  |
| 84 | 622   | 0.11  |
| 85 | 623   | 2.34  |
| 86 | 624   | 4.86  |
| 87 | 625   | 4.86  |
| 88 | 626   | 2.62  |
| 89 | 627   | 0.47  |
| 90 | 628   | 1.16  |
| 91 | 629   | 4.86  |
| 92 | 703/1 | 0.72  |
| 93 | 704   | 1.12  |
| 94 | 705   | 6.56  |
| 95 | 706   | 7.13  |
| 96 | 707   | 10.35 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area<br>Ha. |
|------------|-----------------|---|-------------|
|            | Gut Nos.        | 2 |             |
| 1          |                 | 3 |             |

| Village Zare--Contd. | (CCA) |
|----------------------|-------|
|----------------------|-------|

|     |     |      |
|-----|-----|------|
| 97  | 708 | 9.21 |
| 98  | 714 | 0.80 |
| 99  | 715 | 0.50 |
| 100 | 716 | 0.61 |
| 101 | 729 | 0.40 |
| 102 | 730 | 0.19 |
| 103 | 731 | 0.31 |
| 104 | 732 | 0.15 |
| 105 | 733 | 0.08 |
| 106 | 734 | 0.95 |
| 107 | 735 | 0.33 |
| 108 | 738 | 0.35 |
| 109 | 740 | 0.29 |
| 110 | 764 | 0.14 |
| 111 | 765 | 0.24 |
| 112 | 766 | 0.09 |
| 113 | 767 | 0.13 |
| 114 | 768 | 0.11 |
| 115 | 771 | 2.86 |
| 116 | 772 | 4.29 |
| 117 | 773 | 0.85 |
| 118 | 774 | 0.90 |
| 119 | 775 | 1.51 |
| 120 | 776 | 0.59 |
| 121 | 777 | 0.09 |
| 122 | 778 | 0.03 |
| 123 | 780 | 0.42 |
| 124 | 781 | 0.12 |
| 125 | 782 | 0.09 |
| 126 | 783 | 0.20 |
| 127 | 784 | 0.21 |
| 128 | 785 | 0.11 |
| 129 | 786 | 3.00 |
| 130 | 787 | 0.01 |
| 131 | 789 | 0.01 |

**Schedule - B--Contd.****Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No.                  | Delineated Area<br>Gut Nos. |               | Area<br>Ha. | Sr.<br>No.                 | Delineated Area<br>Gut Nos. |      | Area<br>Ha. |
|-----------------------------|-----------------------------|---------------|-------------|----------------------------|-----------------------------|------|-------------|
| 1                           | 2                           | 3             | Ha.         | 1                          | 2                           | 3    | Ha.         |
| <b>Village Zare--Contd.</b> |                             |               | (CCA)       | <b>Village Parekarwadi</b> |                             |      | (CCA)       |
| 132                         | 791                         | 13.50         |             | 1                          | 31                          | 0.98 |             |
| 133                         | 792                         | 7.81          |             | 2                          | 32                          | 0.03 |             |
| 134                         | 793                         | 14.71         |             | 3                          | 33                          | 2.13 |             |
| 135                         | 794                         | 0.00          |             | 4                          | 34                          | 2.75 |             |
| 136                         | 795                         | 14.95         |             | 5                          | 35                          | 0.40 |             |
| 137                         | 796                         | 17.43         |             | 6                          | 36                          | 7.05 |             |
| 138                         | 797                         | 12.02         |             | 7                          | 37                          | 3.68 |             |
| 139                         | 798                         | 2.00          |             | 8                          | 214                         | 2.89 |             |
| 140                         | 799                         | 2.00          |             | 9                          | 215                         | 5.60 |             |
| 141                         | 800                         | 2.94          |             | 10                         | 216                         | 1.75 |             |
| 142                         | 801                         | 2.00          |             | 11                         | 217                         | 1.84 |             |
| 143                         | 802                         | 2.00          |             | 12                         | 220                         | 1.66 |             |
| 144                         | 803                         | 4.65          |             | 13                         | 221                         | 1.15 |             |
| 145                         | 804                         | 2.74          |             | 14                         | 222                         | 5.30 |             |
| 146                         | 805                         | 0.08          |             | 15                         | 223                         | 0.33 |             |
| 147                         | 806                         | 4.91          |             | 16                         | 224                         | 0.96 |             |
| 148                         | 807                         | 1.64          |             | 17                         | 225                         | 0.82 |             |
| 149                         | 808                         | 3.11          |             | 18                         | 226                         | 4.63 |             |
| 150                         | 809                         | 3.68          |             | 19                         | 227                         | 5.55 |             |
| 151                         | 810                         | 2.74          |             | 20                         | 228                         | 1.31 |             |
| 152                         | 811                         | 2.60          |             | 21                         | 229                         | 2.48 |             |
| 153                         | 480/2                       | 0.71          |             | 22                         | 230                         | 0.04 |             |
| 154                         | 481/2                       | 0.29          |             | 23                         | 231                         | 0.56 |             |
| 155                         | 557/1                       | 4.73          |             | 24                         | 232                         | 0.43 |             |
| 156                         | 557/2                       | 5.59          |             | 25                         | 233                         | 0.53 |             |
| 157                         | 559/1                       | 1.68          |             | 26                         | 234                         | 0.37 |             |
| 158                         | 559/2                       | 0.18          |             | 27                         | 235                         | 2.67 |             |
| 159                         | 581/1                       | 3.90          |             | 28                         | 236                         | 0.81 |             |
| 160                         | 581/2                       | 9.26          |             | 29                         | 267                         | 0.20 |             |
| 161                         | 585/1                       | 4.36          |             | 30                         | 268                         | 0.33 |             |
| 162                         | 585/2                       | 3.37          |             | 31                         | 269                         | 0.45 |             |
| 163                         | 585/3                       | 4.78          |             | 32                         | 270                         | 1.63 |             |
| 164                         | 585/4                       | 1.71          |             | 33                         | 271                         | 0.09 |             |
| <b>Total</b>                |                             | <b>544.30</b> |             | 34                         | 272                         | 0.66 |             |
|                             |                             |               |             | 35                         | 273                         | 0.25 |             |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha.<br>(CCA) |
|------------|-----------------------------|---------------------------|
| 1          | 2                           | 3                         |

**Village Parekarwadi--Contd.**

|    |       |       |
|----|-------|-------|
| 36 | 274   | 0.64  |
| 37 | 275   | 0.61  |
| 38 | 276   | 1.41  |
| 39 | 277   | 1.89  |
| 40 | 278   | 1.12  |
| 41 | 279/1 | 1.62  |
| 42 | 279/2 | 0.53  |
| 43 | 279/3 | 2.94  |
| 44 | 279/4 | 0.01  |
| 45 | 280   | 2.43  |
| 46 | 281   | 1.43  |
| 47 | 282   | 4.29  |
| 48 | 283   | 2.38  |
| 49 | 284   | 0.84  |
| 50 | 285   | 1.81  |
| 51 | 286   | 5.32  |
| 52 | 287   | 5.18  |
| 53 | 288   | 4.89  |
| 54 | 289   | 1.55  |
| 55 | 290   | 14.68 |
| 56 | 291   | 1.91  |
| 57 | 292   | 3.07  |
| 58 | 293   | 15.53 |
| 59 | 294   | 1.84  |
| 60 | 295   | 6.49  |
| 61 | 296   | 3.93  |
| 62 | 297   | 2.34  |
| 63 | 298   | 0.78  |
| 64 | 299   | 1.13  |
| 65 | 300   | 3.73  |
| 66 | 301   | 1.42  |
| 67 | 302   | 1.13  |
| 68 | 303   | 2.28  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha.<br>(CCA) |
|------------|-----------------------------|---------------------------|
| 1          | 2                           | 3                         |

**Village Parekarwadi--Contd.**

|              |     |               |
|--------------|-----|---------------|
| 69           | 304 | 1.41          |
| 70           | 305 | 0.53          |
| 71           | 306 | 0.91          |
| 72           | 307 | 0.25          |
| 73           | 308 | 0.11          |
| 74           | 309 | 0.04          |
| 75           | 310 | 0.41          |
| 76           | 311 | 0.04          |
| 77           | 312 | 0.61          |
| 78           | 313 | 0.30          |
| 79           | 314 | 0.21          |
| 80           | 315 | 0.41          |
| 81           | 316 | 0.45          |
| 82           | 317 | 0.43          |
| 83           | 318 | 0.31          |
| 84           | 319 | 0.06          |
| 85           | 320 | 0.50          |
| 86           | 321 | 0.18          |
| 87           | 322 | 0.12          |
| 88           | 323 | 0.26          |
| 89           | 324 | 0.06          |
| 90           | 325 | 0.19          |
| 91           | 326 | 0.10          |
| 92           | 327 | 0.09          |
| 93           | 328 | 0.34          |
| 94           | 337 | 0.36          |
| 95           | 338 | 0.40          |
| 96           | 339 | 0.32          |
| 97           | 340 | 0.38          |
| 98           | 342 | 0.49          |
| 99           | 343 | 0.15          |
| <b>Total</b> |     | <b>173.88</b> |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No.                | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha.<br>(CCA)      |
|---------------------------|-----------------------------|---------------------------|
| 1                         | 2                           | 3<br>Ha.<br>(CCA)         |
| <b>Village Kurundwadi</b> |                             | <b>Total</b> <b>15.41</b> |
| 1                         | 69                          | 8.22                      |
| 2                         | 70                          | 2.42                      |
| 3                         | 71                          | 2.46                      |
| 4                         | 72                          | 2.31                      |

| <b>Villagewise Abstract</b> |             |                      |
|-----------------------------|-------------|----------------------|
| Sr.<br>No.                  | Gut<br>Nos. | Area<br>Ha.<br>(CCA) |
| 1                           | 2           | 3<br>Ha.<br>(CCA)    |
| 1                           | Zare        | 544.30               |
| 2                           | Parekarwadi | 173.88               |
| 3                           | Kurundwadi  | 15.41                |

**Total** **733.59**

**Engr. MAHESH MADHUKAR RASANKAR,**  
Executive Engineer,  
Minor Irrigation Division,  
Sangli.

Sangli, 10th February 2025.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(७)/२०२५.— पाणीवापर संस्थांची कार्यक्षेत्र निश्चिती महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ च्या कलम ५, ६, ७ अन्वये जलशास्त्रीय तत्त्वावर आधारून प्रशासनिक सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे आणि असे निर्देशित करीत आहे की, त्या पाणीवापर संस्थेचे अद्यायावत व प्रमाणित नकाशे आणि भूधारक/किंवा भोगवटादारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग यांची कार्यालये तसेच अन्य महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात.

मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे की, समुचित प्राधिकरण व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेतर्फ उपसा सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील करता येईल.

**अनुसूची - अ**

**सिंचन प्रकल्पाचे नाव :** टेंपू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत आटपाडी डावा कालवा कि. मी. १ ते १०, दिघंची वितरिका व थेट विमोचक, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे नाव :** नियोजित झोन क्रमांक ७, पाणीवापर संस्था, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र :** १८११.७३ हेक्टर (सी.सी.ए.)

**अनुसूची - ब****जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र                  |
|---------|---------|--------------------------|
| १       | २       | ३<br>हे. आर<br>(सी.सी.ए) |
|         |         | <b>गट झरे</b>            |
| १       | १६      | ०.०४                     |
| २       | १७      | ०.०१                     |
| ३       | १८      | ०.०२                     |
| ४       | १९      | ०.४३                     |
| ५       | २०      | ०.०८                     |
| ६       | २१      | ०.३                      |
| ७       | २२      | ०.१३                     |
| ८       | २३      | ०.०७                     |
| ९       | २४      | ०.१९                     |
| १०      | २७      | ०.३३                     |
| ११      | २८      | ०.०७                     |
| १२      | २९      | ०.०९                     |
| १३      | ३०      | ०.२९                     |
| १४      | ३१      | ०.०८                     |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|---------|---------|---------|
| १       | २       | ३       | १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |         |         | (सीसीए) |
| १५      | ३२      | ०.६८    | ४९      | ९३      | ०.२०    |
| १६      | ३३      | ०.०७    | ५०      | ९७      | १.२९    |
| १७      | ३४      | ०.०४    | ५१      | ११२     | ०.९०    |
| १८      | ३५      | ०.३४    | ५२      | ११३     | ०.८२    |
| १९      | ३६      | ०.०८    | ५३      | ११४     | २.९२    |
| २०      | ३७      | ०.११    | ५४      | ११७     | ०.०३    |
| २१      | ३८      | ०.०९    | ५५      | ११८     | २.४७    |
| २२      | ३९      | ०.२७    | ५६      | ११९     | ३.९८    |
| २३      | ४०      | ०.३     | ५७      | १२०     | ५.७७    |
| २४      | ४१      | ०.१४    | ५८      | १२१     | ०.९२    |
| २५      | ४२      | ०.२     | ५९      | १२२     | ०.३३    |
| २६      | ४३      | ०.०९    | ६०      | १२५     | ६.७५    |
| २७      | ४४/१    | ०.१७    | ६१      | १२६     | ०.०१    |
| २८      | ४४/२    | ०.०६    | ६२      | १२७     | ३.०१    |
| २९      | ४५      | ०.०२    | ६३      | १२८     | २१.८२   |
| ३०      | ४६      | ०.०१    | ६४      | १२९     | ९.९६    |
| ३१      | ४८      | १.०३    | ६५      | १३०     | १२.०५   |
| ३२      | ४९      | १.८९    | ६६      | १३१     | ०.९९    |
| ३३      | ५०      | २६.८४   | ६७      | १३२     | १.३४    |
| ३४      | ६३      | ०.४६    | ६८      | १३३     | ०.५९    |
| ३५      | ६४      | ६.५२    | ६९      | १३४     | २.१७    |
| ३६      | ६५      | ०.००    | ७०      | १३५     | १.१०    |
| ३७      | ६६      | ३.३६    | ७१      | १३६     | ०.०१    |
| ३८      | ६७      | २.१०    | ७२      | १३७     | ०.५८    |
| ३९      | ६८      | ०.४४    | ७३      | १३८     | ०.४३    |
| ४०      | ६९      | ०.८८    | ७४      | १३९     | ०.९४    |
| ४१      | ७०      | ०.७६    | ७५      | १४०     | १.०५    |
| ४२      | ७१      | १.२०    | ७६      | १४१     | ०.१२    |
| ४३      | ७२      | २.६५    | ७७      | १४२     | २.१४    |
| ४४      | ७३      | ०.८१    | ७८      | १४३     | ०.०६    |
| ४५      | ७४      | १.२६    | ७९      | १४४     | ०.०५    |
| ४६      | ७६      | ०.३०    | ८०      | १४५     | ०.४०    |
| ४७      | ७७      | १.८६    | ८१      | १४६     | ०.६५    |
| ४८      | ९२      | १.०६    | ८२      | १४७     | ०.४८    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
| ૮૩      | ૧૪૮     | ૦.૧૦    |
| ૮૪      | ૧૪૯     | ૦.૦૪    |
| ૮૫      | ૧૫૦     | ૦.૧૨    |
| ૮૬      | ૧૫૧     | ૦.૬૪    |
| ૮૭      | ૧૫૨     | ૦.૬૫    |
| ૮૮      | ૧૫૩     | ૦.૫૦    |
| ૮૯      | ૧૫૪     | ૦.૪૬    |
| ૯૦      | ૧૫૫     | ૨.૩૦    |
| ૯૧      | ૧૫૬     | ૦.૨૩    |
| ૯૨      | ૧૫૭     | ૦.૬૨    |
| ૯૩      | ૧૫૮     | ૦.૨૯    |
| ૯૪      | ૧૫૯     | ૦.૨૧    |
| ૯૫      | ૧૬૦     | ૦.૦૮    |
| ૯૬      | ૧૬૧     | ૦.૧૭    |
| ૯૭      | ૧૬૨     | ૧.૧૫    |
| ૯૮      | ૧૬૪     | ૧.૬૫    |
| ૯૯      | ૧૬૫     | ૨.૪૬    |
| ૧૦૦     | ૧૬૬     | ૨.૪     |
| ૧૦૧     | ૧૬૭     | ૨.૧૨    |
| ૧૦૨     | ૧૬૮     | ૦.૦૮    |
| ૧૦૩     | ૧૬૯     | ૨.૧૨    |
| ૧૦૪     | ૧૭૦     | ૮.૭૫    |
| ૧૦૫     | ૧૭૧     | ૦.૦૯    |
| ૧૦૬     | ૧૭૨     | ૦.૨૧    |
| ૧૦૭     | ૧૭૩     | ૧.૪૨    |
| ૧૦૮     | ૧૭૪     | ૧.૧૦    |
| ૧૦૯     | ૧૭૭     | ૧.૭૦    |
| ૧૧૦     | ૧૭૮     | ૦.૫૩    |
| ૧૧૧     | ૧૭૯     | ૦.૨૮    |
| ૧૧૨     | ૧૮૧     | ૦.૦૩    |
| ૧૧૩     | ૧૮૪     | ૧.૩૭    |
| ૧૧૪     | ૧૮૫     | ૦.૨૧    |
| ૧૧૫     | ૧૮૬     | ૦.૧૩    |
| ૧૧૬     | ૧૮૭     | ૦.૧૧    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર           | ક્ષેત્ર |
|---------|-------------------|---------|
| ૧       | ૨                 | ૩       |
|         | હે. આર<br>(સીસીએ) |         |
| ૧૧૭     | ૧૮૮               | ૦.૦૯    |
| ૧૧૮     | ૧૮૯               | ૨.૧૦    |
| ૧૧૯     | ૧૯૦               | ૧૧.૦૭   |
| ૧૨૦     | ૧૯૧               | ૩.૬૨    |
| ૧૨૧     | ૧૯૩               | ૧.૧૩    |
| ૧૨૨     | ૧૯૭               | ૦.૪૬    |
| ૧૨૩     | ૧૯૮               | ૧.૦૩    |
| ૧૨૪     | ૧૯૯               | ૦.૬૮    |
| ૧૨૫     | ૨૦૧               | ૧.૩૧    |
| ૧૨૬     | ૨૦૩               | ૧.૨૪    |
| ૧૨૭     | ૨૦૪               | ૦.૩૧    |
| ૧૨૮     | ૨૦૫               | ૦.૧૮    |
| ૧૨૯     | ૨૦૭               | ૧.૩૮    |
| ૧૩૦     | ૨૦૮               | ૦.૭૨    |
| ૧૩૧     | ૨૦૯               | ૦.૫૧    |
| ૧૩૨     | ૨૧૦               | ૧.૦૭    |
| ૧૩૩     | ૨૧૧               | ૦.૫૪    |
| ૧૩૪     | ૨૧૨               | ૦.૭૧    |
| ૧૩૫     | ૨૧૩               | ૧૩.૩૭   |
| ૧૩૬     | ૨૧૪               | ૨.૪૪    |
| ૧૩૭     | ૨૧૫               | ૦.૦૫    |
| ૧૩૮     | ૨૧૭               | ૧.૫૪    |
| ૧૩૯     | ૨૧૮               | ૧.૪૪    |
| ૧૪૦     | ૨૧૯               | ૧.૪૪    |
| ૧૪૧     | ૨૨૦               | ૦.૦૧    |
| ૧૪૨     | ૨૨૧               | ૧.૧૪    |
| ૧૪૩     | ૨૨૩               | ૧.૦૫    |
| ૧૪૪     | ૨૨૪               | ૦.૬૭    |
| ૧૪૫     | ૨૨૫               | ૦.૫૮    |
| ૧૪૬     | ૨૨૭               | ૧.૮૨    |
| ૧૪૭     | ૨૨૮               | ૨.૦૧    |
| ૧૪૮     | ૨૨૯               | ૪.૪૪    |
| ૧૪૯     | ૨૩૦               | ૧.૪૮    |
| ૧૫૦     | ૨૩૧               | ૧.૫૩    |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| १५१     | २३२     | २.७५              | १८५     | २६७     | ०.७०              |
| १५२     | २३३     | १४.२७             | १८६     | २६८     | २.२४              |
| १५३     | २३४     | १२.१७             | १८७     | २६९     | ३.३२              |
| १५४     | २३५     | ३६.१२             | १८८     | २७०     | ०.४७              |
| १५५     | २३६     | ३.१९              | १८९     | २७१     | ०.७१              |
| १५६     | २३७     | ९.५६              | १९०     | २७२     | ०.५१              |
| १५७     | २३८     | १६.००             | १९१     | २७३     | ०.४३              |
| १५८     | २३९     | १०.३०             | १९२     | २७४     | ३.२४              |
| १५९     | २४०     | ९.८८              | १९३     | २७५     | ०.६४              |
| १६०     | २४१     | ४.३७              | १९४     | २७६     | २.७३              |
| १६१     | २४२     | ३८.९७             | १९५     | २७७     | १.२६              |
| १६२     | २४३     | ६.५६              | १९६     | २७८     | ०.३९              |
| १६३     | २४४     | २.३२              | १९७     | २७९     | ०.३७              |
| १६४     | २४५     | ३.४८              | १९८     | २८०     | १.७४              |
| १६५     | २४६     | ४.२७              | १९९     | २८१     | १.१७              |
| १६६     | २४७     | २.८१              | २००     | २८२     | ०.८२              |
| १६७     | २४८     | २.४४              | २०१     | २८४     | ०.३५              |
| १६८     | २४९     | १.४०              | २०२     | २८५     | ०.३३              |
| १६९     | २५०     | २.८७              | २०३     | २८६     | ०.२८              |
| १७०     | २५१     | २.२७              | २०४     | २८७     | १३.५५             |
| १७१     | २५२     | २.२५              | २०५     | २८८     | २.५६              |
| १७२     | २५३     | २.४६              | २०६     | २८९     | ३.९०              |
| १७३     | २५४     | ०.९०              | २०७     | २९०     | १०.७४             |
| १७४     | २५५     | २.६६              | २०८     | २९१     | १३.७३             |
| १७५     | २५६     | २.३८              | २०९     | २९२     | ३१.११             |
| १७६     | २५७     | ०.३३              | २१०     | २९३     | ३०.०४             |
| १७७     | २५८     | ०.९८              | २११     | २९५     | ४.९०              |
| १७८     | २५९     | ०.९८              | २१२     | २९६     | ४.३४              |
| १७९     | २६०     | १.१५              | २१३     | २९७     | ०.७७              |
| १८०     | २६२     | ०.८२              | २१४     | २९८     | ०.४३              |
| १८१     | २६३     | ०.५२              | २१५     | २९९     | ०.६३              |
| १८२     | २६४     | ०.४८              | २१६     | ३००     | १.८७              |
| १८३     | २६५     | ०.६४              | २१७     | ३०१     | २.३६              |
| १८४     | २६६     | ०.७२              | २१८     | ३०२     | ५.४०              |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૨૧૯     | ૩૦૩     | ૦.૨૧              | ૨૫૩     | ૩૪૪     | ૭.૧૬              |
| ૨૨૦     | ૩૦૪     | ૨.૦૪              | ૨૫૪     | ૩૪૫     | ૩.૦૩              |
| ૨૨૧     | ૩૦૫     | ૦.૬૦              | ૨૫૫     | ૩૪૬     | ૧.૪૧              |
| ૨૨૨     | ૩૦૬     | ૦.૬૩              | ૨૫૬     | ૩૪૭     | ૪.૦૬              |
| ૨૨૩     | ૩૦૭     | ૦.૬૦              | ૨૫૭     | ૩૪૮     | ૦.૫૩              |
| ૨૨૪     | ૩૦૮     | ૧.૫૬              | ૨૫૮     | ૩૪૯     | ૧.૦૬              |
| ૨૨૫     | ૩૦૯     | ૦.૭૮              | ૨૫૯     | ૩૫૦     | ૩.૯૪              |
| ૨૨૬     | ૩૧૦     | ૦.૭૯              | ૨૬૦     | ૩૫૧     | ૭.૧૪              |
| ૨૨૭     | ૩૧૧     | ૧.૫૦              | ૨૬૧     | ૩૫૨     | ૧.૨૯              |
| ૨૨૮     | ૩૧૨     | ૦.૭૬              | ૨૬૨     | ૩૫૩     | ૧.૮૯              |
| ૨૨૯     | ૩૧૩     | ૦.૮૪              | ૨૬૩     | ૩૫૪     | ૧.૮૯              |
| ૨૩૦     | ૩૧૪     | ૪.૩૪              | ૨૬૪     | ૩૫૫     | ૧૭.૩૬             |
| ૨૩૧     | ૩૧૫     | ૧૨.૧૭             | ૨૬૫     | ૩૫૬     | ૪.૦૦              |
| ૨૩૨     | ૩૧૭     | ૨.૯૪              | ૨૬૬     | ૩૫૭     | ૭.૫૩              |
| ૨૩૩     | ૩૧૮     | ૧.૮૪              | ૨૬૭     | ૩૫૮     | ૧૪.૮૪             |
| ૨૩૪     | ૩૧૯     | ૩.૧૮              | ૨૬૮     | ૩૬૦     | ૧.૪૭              |
| ૨૩૫     | ૩૨૦     | ૬.૨૭              | ૨૬૯     | ૩૬૨     | ૧.૫૬              |
| ૨૩૬     | ૩૨૧     | ૫.૧૩              | ૨૭૦     | ૩૬૩     | ૧.૬૨              |
| ૨૩૭     | ૩૨૨     | ૭.૪૪              | ૨૭૧     | ૩૬૪     | ૧.૬૫              |
| ૨૩૮     | ૩૨૩     | ૨૩.૬૦             | ૨૭૨     | ૩૬૫     | ૧.૬૧              |
| ૨૩૯     | ૩૨૪     | ૧૦.૪૩             | ૨૭૩     | ૩૬૬     | ૦.૩૫              |
| ૨૪૦     | ૩૨૫     | ૨.૩૧              | ૨૭૪     | ૩૬૭     | ૦.૭૪              |
| ૨૪૧     | ૩૨૬     | ૨.૩૪              | ૨૭૫     | ૩૬૮     | ૦.૧૦              |
| ૨૪૨     | ૩૨૭     | ૧.૯૮              | ૨૭૬     | ૩૬૯     | ૨.૦૧              |
| ૨૪૩     | ૩૨૮     | ૨.૦૦              | ૨૭૭     | ૩૭૦     | ૦.૦૩              |
| ૨૪૪     | ૩૨૯     | ૭.૨૩              | ૨૭૮     | ૩૭૧     | ૦.૦૩              |
| ૨૪૫     | ૩૩૦     | ૬.૭૬              | ૨૭૯     | ૩૭૨     | ૧.૯૪              |
| ૨૪૬     | ૩૩૧     | ૬.૬૪              | ૨૮૦     | ૩૭૩     | ૧.૩૮              |
| ૨૪૭     | ૩૩૨     | ૭.૦૨              | ૨૮૧     | ૩૭૪     | ૧.૧૪              |
| ૨૪૮     | ૩૩૩     | ૩.૦૬              | ૨૮૨     | ૩૭૫     | ૩.૫૨              |
| ૨૪૯     | ૩૩૪     | ૫.૦૯              | ૨૮૩     | ૩૭૬     | ૪.૩૬              |
| ૨૫૦     | ૩૩૫     | ૨.૩૬              | ૨૮૪     | ૩૭૭     | ૦.૧૯              |
| ૨૫૧     | ૩૩૬     | ૨.૬૮              | ૨૮૫     | ૩૭૮     | ૩.૩૨              |
| ૨૫૨     | ૩૩૭     | ૨.૩૩              | ૨૮૬     | ૩૭૯     | ૦.૦૧              |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| २८७     | ३८०     | १.४६              | ३२१     | ५३९     | २.१८              |
| २८८     | ३८२     | १०.७५             | ३२२     | ५४०     | ०.२३              |
| २८९     | ३८३     | १२.९५             | ३२३     | ५४१     | ०                 |
| २९०     | ३८४     | १.९८              | ३२४     | ५४२     | १.२१              |
| २९१     | ३८५     | १२.५५             | ३२५     | ५४३     | ०.०६              |
| २९२     | ३८६     | १६.१५             | ३२६     | ५४४     | ०.९१              |
| २९३     | ३८७     | १४.८६             | ३२७     | ५४८     | ०.३५              |
| २९४     | ३८८     | १६.०२             | ३२८     | ५७०     | ४.८९              |
| २९५     | ३८९     | १४.३५             | ३२९     | ५७८     | ०.४६              |
| २९६     | ३९०     | १६.०२             | ३३०     | ५९६     | ०.३०              |
| २९७     | ५१०     | ०.१               | ३३१     | ५९७     | १.२६              |
| २९८     | ५१७     | ०.७८              | ३३२     | ७०२     | ७.२५              |
| २९९     | ५१८     | ०.१३              | ३३३     | ७०९     | १.३६              |
| ३००     | ५१९     | ०.१५              | ३३४     | ७१०     | ०.२६              |
| ३०१     | ५२०     | ०.१२              | ३३५     | ७११     | ०.०६              |
| ३०२     | ५२१     | ०.८४              | ३३६     | ७१२     | ०.२               |
| ३०३     | ५२२     | १.९८              | ३३७     | ७१३     | ०                 |
| ३०४     | ५२३     | ०.७९              | ३३८     | ७१४     | ०.८               |
| ३०५     | ५२४     | ०.३९              | ३३९     | ७१५     | ०.५               |
| ३०६     | ५२५     | ०.२९              | ३४०     | ७१६     | ०.६१              |
| ३०७     | ५२६     | १.२५              | ३४१     | ७१७     | २.२१              |
| ३०८     | ५२७     | ०.४९              | ३४२     | ७१८     | ०.०९              |
| ३०९     | ५२८     | ०.४               | ३४३     | ७१९     | ०.५९              |
| ३१०     | ५२९     | ०.४९              | ३४४     | ७२०     | ०.८२              |
| ३११     | ५३०/१   | ०.१५              | ३४५     | ७२१     | ०.५१              |
| ३१२     | ५३०/२   | १.०२              | ३४६     | ७२२     | १.३१              |
| ३१३     | ५३१     | २.०८              | ३४७     | ७२३     | १.०९              |
| ३१४     | ५३२     | ०.२२              | ३४८     | ७२४     | ०.८९              |
| ३१५     | ५३३     | ०                 | ३४९     | ७२५     | ०.४८              |
| ३१६     | ५३४     | ०.७६              | ३५०     | ७२६     | ०.४४              |
| ३१७     | ५३५     | ०.६३              | ३५१     | ७२७     | ०.०७              |
| ३१८     | ५३६     | ०.२४              | ३५२     | ७२८     | ०.०७              |
| ३१९     | ५३७     | ०.२               | ३५३     | ७२९     | ०.४               |
| ३२०     | ५३८     | ०.२६              | ३५४     | ७३०     | ०.१९              |

## અનુસૂચી - બ--ચાલુ

## અનુસૂચી - બ--ચાલુ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૩૫૫     | ૭૩૧     | ૦.૨૭              | ૩૮૧     | ૭૭૫     | ૧.૫૧              |
| ૩૫૬     | ૭૩૨     | ૦.૧૫              | ૩૯૦     | ૭૭૬     | ૦.૫૯              |
| ૩૫૭     | ૭૩૩     | ૦.૦૮              | ૩૯૧     | ૭૭૭     | ૦.૦૯              |
| ૩૫૮     | ૭૩૪     | ૦.૧૫              | ૩૯૨     | ૭૮૭     | ૦.૦૧              |
| ૩૫૯     | ૭૩૫     | ૦.૩૩              | ૩૯૩     | ૭૮૮     | ૦.૭૦              |
| ૩૬૦     | ૭૩૬     | ૦.૩૪              | ૩૯૪     | ૭૮૯     | ૦.૦૧              |
| ૩૬૧     | ૭૩૭     | ૦.૦૫              | ૩૯૫     | ૮૦૧     | ૨.૯૪              |
| ૩૬૨     | ૭૩૮     | ૦.૩૫              | ૩૯૬     | ૮૦૭     | ૧.૬૪              |
| ૩૬૩     | ૭૩૯     | ૦.૨૬              | ૩૯૭     | ૮૦૮     | ૩.૧૧              |
| ૩૬૪     | ૭૪૦     | ૦.૨૧              | ૩૯૮     | ૮૦૯     | ૩.૬૮              |
| ૩૬૫     | ૭૪૧     | ૦.૦૫              | ૩૯૯     | ૮૧૦     | ૨.૭૪              |
| ૩૬૬     | ૭૪૨     | ૦.૦૪              | ૪૦૦     | ૮૧૧     | ૨.૬૦              |
| ૩૬૭     | ૭૪૩     | ૦.૦૪              | ૪૦૧     | ૮૧૨     | ૭.૧૫              |
| ૩૬૮     | ૭૪૪     | ૦.૦૪              | ૪૦૨     | ૮૧૩     | ૫.૩૦              |
| ૩૬૯     | ૭૪૫     | ૦.૩૭              | ૪૦૩     | ૮૧૪     | ૪.૫૦              |
| ૩૭૦     | ૭૪૬     | ૦.૧૨              | ૪૦૪     | ૮૧૫     | ૧.૬૩              |
| ૩૭૧     | ૭૪૭     | ૦.૧               | ૪૦૫     | ૮૧૬     | ૦.૪               |
| ૩૭૨     | ૭૪૮     | ૦.૧૨              | ૪૦૬     | ૮૧૭     | ૦.૦૩              |
| ૩૭૩     | ૭૪૯     | ૦.૧૫              | ૪૦૭     | ૮૧૮     | ૧.૮૭              |
| ૩૭૪     | ૭૫૦     | ૦.૦૩              | ૪૦૮     | ૮૧૯     | ૦.૪૭              |
| ૩૭૫     | ૭૫૧     | ૦.૦૧              | ૪૦૯     | ૮૨૦     | ૦.૩૧              |
| ૩૭૬     | ૭૫૨     | ૦.૦૭              | ૪૧૦     | ૮૨૧     | ૦.૪૬              |
| ૩૭૭     | ૭૫૩     | ૦.૦૧              | ૪૧૧     | ૮૨૨     | ૦.૭૮              |
| ૩૭૮     | ૭૫૪     | ૦.૨૧              | ૪૧૨     | ૮૨૩     | ૦.૫૧              |
| ૩૭૯     | ૭૫૫     | ૦.૧૩              | ૪૧૩     | ૮૨૪     | ૦.૧૧              |
| ૩૮૦     | ૭૫૬     | ૦.૧૪              | ૪૧૪     | ૮૨૫     | ૦.૭૪              |
| ૩૮૧     | ૭૫૭     | ૦.૧૨              | ૪૧૫     | ૮૨૬     | ૧.૧૮              |
| ૩૮૨     | ૭૫૮     | ૦.૧૩              | ૪૧૬     | ૮૨૭     | ૦.૩૭              |
| ૩૮૩     | ૭૫૯     | ૦.૨૮              | ૪૧૭     | ૮૨૮     | ૦.૪               |
| ૩૮૪     | ૭૬૦     | ૦.૧૭              | ૪૧૮     | ૮૨૯     | ૧.૦૬              |
| ૩૮૫     | ૭૬૧     | ૦.૨૩              | ૪૧૯     | ૮૩૦     | ૦.૧૧              |
| ૩૮૬     | ૭૬૨     | ૦.૧૩              | ૪૨૦     | ૮૩૧     | ૪.૪૪              |
| ૩૮૭     | ૭૬૩     | ૦.૧૮              | ૪૨૧     | ૮૩૨     | ૨.૪૯              |
| ૩૮૮     | ૭૬૪     | ૦.૧૪              | ૪૨૨     | ૮૩૩     | ૧.૭૪              |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| ४२३     | ८३४     | ३.३६              | ४५७     | ८८८     | ०.३६              |
| ४२४     | ८३५     | ०.५८              | ४५८     | ८८९     | ०.०९              |
| ४२५     | ८३६     | ०.०९              | ४५९     | ८९०     | ०.५१              |
| ४२६     | ८३७     | ०.१६              | ४६०     | ८९१     | ०.२६              |
| ४२७     | ८३८     | ०.१४              | ४६१     | ८९२     | ०.३१              |
| ४२८     | ८३९     | ०.२१              | ४६२     | ८९३     | ०.२८              |
| ४२९     | ८४०     | ०.३१              | ४६३     | ८९४     | ०.२८              |
| ४३०     | ८४१     | ०.३७              | ४६४     | ८९५     | ०.१३              |
| ४३१     | ८४२     | ०.२२              | ४६५     | ८९६     | ०.१६              |
| ४३२     | ८४३     | ०.२               | ४६६     | ८९७     | ०.१२              |
| ४३३     | ८४४     | ०.३               | ४६७     | ८९८     | ०.१५              |
| ४३४     | ८४५     | ०.०३              | ४६८     | ८९९     | ०.१५              |
| ४३५     | ८४६     | ०.०३              | ४६९     | ९००     | ०.०८              |
| ४३६     | ८४७     | २.६३              | ४७०     | ९०१     | ०.०८              |
| ४३७     | ८४८     | ०.९३              | ४७१     | ९०२     | ०.०९              |
| ४३८     | ८४९     | ०.०२              | ४७२     | ९०३     | ०.०९              |
| ४३९     | ८५०     | १.१०              | ४७३     | ९०४     | ०.१५              |
| ४४०     | ८५८     | ०.५१              | ४७४     | ९०५     | ०.१४              |
| ४४१     | ८५०     | १५.१२             | ४७५     | ९०६     | ०.१               |
| ४४२     | ८७३     | ०.५४              | ४७६     | ९०७     | ०.११              |
| ४४३     | ८७४     | ०.०३              | ४७७     | ९०८     | ०.२३              |
| ४४४     | ८७५     | ०.०६              | ४७८     | ९०९     | ०.११              |
| ४४५     | ८७६     | ०.२१              | ४७९     | ९१०     | ०.०९              |
| ४४६     | ८७७     | ०.०४              | ४८०     | ९११     | ०.०६              |
| ४४७     | ८७८     | ०.२               | ४८१     | ९१२     | ०.०९              |
| ४४८     | ८७९     | ०.१७              | ४८२     | ९१३     | ०.०४              |
| ४४९     | ८८०     | ०.३७              | ४८३     | ९१४     | ०.१२              |
| ४५०     | ८८१     | ०.२५              | ४८४     | ९१५     | ०.३५              |
| ४५१     | ८८२     | ०.०३              | ४८५     | ९१६     | ०.०१              |
| ४५२     | ८८३     | ०.०५              | ४८६     | ९१७     | ०.०४              |
| ४५३     | ८८४     | ०.०३              | ४८७     | ९१८     | १.३३              |
| ४५४     | ८८५     | ०.०७              | ४८८     | ९१९     | ०.०४              |
| ४५५     | ८८६     | ०.०७              | ४८९     | ९२०     | ०.०८              |
| ४५६     | ८८७     | ०.२२              | ४९०     | ९२१     | ०.२८              |

## અનુસૂચી - બ--ચાલુ

## અનુસૂચી - બ--ચાલુ

| અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૪૧૧     | ૧૨૨     | ૦.૧૨              | ૫૨૫     | ૧૧૭/૩   | ૦.૧૨              |
| ૪૧૨     | ૧૨૩     | ૦.૧૪              | ૫૨૬     | ૧૧૮     | ૦.૩૮              |
| ૪૧૩     | ૧૨૪     | ૦.૨૩              | ૫૨૭     | ૧૧૯     | ૦.૮૯              |
| ૪૧૪     | ૧૨૫     | ૧.૬૧              | ૫૨૮     | ૧૦૦૦    | ૦.૧૫              |
| ૪૧૫     | ૧૨૬     | ૦                 | ૫૨૯     | ૧૦૦૧    | ૦.૧               |
| ૪૧૬     | ૧૨૭     | ૦.૪૨              | ૫૩૦     | ૧૦૦૨    | ૦.૧૩              |
| ૪૧૭     | ૧૨૮     | ૦.૨૨              | ૫૩૧     | ૧૦૦૩    | ૦.૦૩              |
| ૪૧૮     | ૧૨૯     | ૦.૩૫              | ૫૩૨     | ૧૦૦૪    | ૦.૫૨              |
| ૪૧૯     | ૧૩૦     | ૧.૬૩              | ૫૩૩     | ૧૦૦૫    | ૦.૪૭              |
| ૫૦૦     | ૧૩૧     | ૦.૦૯              | ૫૩૪     | ૧૦૦૬    | ૦.૦૮              |
| ૫૦૧     | ૧૪૪     | ૭.૬૮              | ૫૩૫     | ૧૦૦૭    | ૦.૧૧              |
| ૫૦૨     | ૧૪૫     | ૧૩.૪૨             | ૫૩૬     | ૧૦૦૮    | ૦.૨૭              |
| ૫૦૩     | ૧૪૬     | ૦.૧૧              | ૫૩૭     | ૧૦૦૯    | ૦.૦૬              |
| ૫૦૪     | ૧૪૭     | ૦.૦૫              | ૫૩૮     | ૧૦૧૦    | ૦.૧૨              |
| ૫૦૫     | ૧૪૮     | ૦.૦૪              | ૫૩૯     | ૧૦૧૧    | ૦.૦૨              |
| ૫૦૬     | ૧૪૯     | ૦.૦૭              | ૫૪૦     | ૧૦૧૨    | ૦.૦૩              |
| ૫૦૭     | ૧૫૦     | ૦.૦૭              | ૫૪૧     | ૧૦૧૩    | ૦.૦૫              |
| ૫૦૮     | ૧૫૧     | ૦.૧૨              | ૫૪૨     | ૧૦૧૪    | ૦.૬૬              |
| ૫૦૯     | ૧૫૨     | ૩.૬૭              | ૫૪૩     | ૧૦૧૫    | ૦.૩૭              |
| ૫૧૦     | ૧૭૫     | ૦.૫               | ૫૪૪     | ૧૦૧૬    | ૦.૦૧              |
| ૫૧૧     | ૧૮૫     | ૧.૬૨              | ૫૪૫     | ૧૦૧૭    | ૦.૭               |
| ૫૧૨     | ૧૮૬     | ૦.૪૯              | ૫૪૬     | ૧૦૧૮    | ૨.૦૪              |
| ૫૧૩     | ૧૮૭     | ૦.૪૮              | ૫૪૭     | ૧૦૧૯    | ૦.૩૩              |
| ૫૧૪     | ૧૮૮     | ૪.૧૪              | ૫૪૮     | ૧૦૨૦    | ૦.૭૩              |
| ૫૧૫     | ૧૮૯     | ૦.૭૧              | ૫૪૯     | ૧૦૨૧    | ૦.૦૨              |
| ૫૧૬     | ૧૯૦     | ૦.૨૪              | ૫૫૦     | ૧૦૨૨    | ૦.૫૨              |
| ૫૧૭     | ૧૯૧     | ૦.૧૭              | ૫૫૧     | ૧૦૨૩    | ૦.૫૨              |
| ૫૧૮     | ૧૯૨     | ૦.૧૨              | ૫૫૨     | ૧૦૨૪    | ૦.૧               |
| ૫૧૯     | ૧૯૩     | ૦.૧               | ૫૫૩     | ૧૦૨૫    | ૦.૨૧              |
| ૫૨૦     | ૧૯૪     | ૦.૦૩              | ૫૫૪     | ૧૦૨૬    | ૦.૪૬              |
| ૫૨૧     | ૧૯૫     | ૦.૫૬              | ૫૫૫     | ૧૦૨૭    | ૦.૧               |
| ૫૨૨     | ૧૯૬     | ૦.૭૪              | ૫૫૬     | ૧૦૨૮    | ૦.૦૮              |
| ૫૨૩     | ૧૯૭/૧   | ૦.૧૨              | ૫૫૭     | ૧૦૨૯    | ૦.૦૯              |
| ૫૨૪     | ૧૯૭/૨   | ૦.૧૧              | ૫૫૮     | ૧૦૩૦    | ૦.૦૫              |

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
| ५५९     | १०३१    | ०.०३    |
| ५६०     | १०३२    | ०.१४    |
| ५६१     | १०३३    | ०.२५    |
| ५६२     | १०३४    | ०.११    |
| ५६३     | १०३५    | ०.१४    |
| ५६४     | १०३६    | ०.२४    |
| ५६५     | १०३७    | ०.११    |
| ५६६     | १०३८    | ०.११    |
| ५६७     | १०३९    | ०.१     |
| ५६८     | १०४०    | ०.१२    |
| ५६९     | १०४१    | ०.०६    |
| ५७०     | १०४२    | ०.०६    |
| ५७१     | १०४३    | ०.०७    |
| ५७२     | १०४४    | ०.८२    |
| ५७३     | १०४५    | ०.०६    |
| ५७४     | १०४६    | ०.११    |
| ५७५     | १०४७    | ०.०८    |
| ५७६     | १०४८    | ०.१३    |
| ५७७     | १०४९    | ०.१५    |
| ५७८     | १०५०    | ०.०९    |
| ५७९     | १०५१    | ०.४     |
| ५८०     | १०५२    | ०.४१    |
| ५८१     | १०५३    | ०.१५    |
| ५८२     | १०५४    | ०.२३    |
| ५८३     | १०५५    | ०.२८    |
| ५८४     | १०५६    | ०.२३    |
| ५८५     | १०५७    | ०.१७    |
| ५८६     | १०५८    | ०.१०    |
| ५८७     | १०५९    | ०.१६    |
| ५८८     | १०६०    | ०.११    |
| ५८९     | १०६१    | ०.२५    |
| ५९०     | १०६२    | ०.०७    |
| ५९१     | १०६३    | ०.२१    |
| ५९२     | १०६४    | ०.०३    |

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
| ५९३     | १०६५    | ०.१८    |
| ५९४     | १०६६    | ०.०४    |
| ५९५     | १०६७    | ०.०२    |
| ५९६     | १०६८    | ०.०१    |
| ५९७     | १०६९    | ०.१४    |
| ५९८     | १०७०    | ०.०५    |
| ५९९     | १०७१    | ०.२८    |
| ६००     | १०७२    | ०.१     |
| ६०१     | १०७३    | ०.४     |
| ६०२     | १०७४    | ०.०६    |
| ६०३     | १०७५    | ०.१४    |
| ६०४     | १०७६    | ०.५३    |
| ६०५     | १०७७    | ०.११    |
| ६०६     | १०७८    | ०.११    |
| ६०७     | १०७९    | ०.११    |
| ६०८     | १०८०    | ०.०१    |
| ६०९     | १०८१    | ०.२४    |
| ६१०     | १०८२    | ०.४८    |
| ६११     | १०८३    | ०.०४    |
| ६१२     | १०८४    | ०.०४    |
| ६१३     | १०८५    | ०.०४    |
| ६१४     | १०८६    | ०.०५    |
| ६१५     | १०८७    | ०.१६    |
| ६१६     | १०८८    | ०.१४    |
| ६१७     | १०८९    | ०.२५    |
| ६१८     | १०९०    | ०.४६    |
| ६१९     | १०९१    | ०.११    |
| ६२०     | १०९२    | १.५६    |
| ६२१     | १०९३    | ०.१     |
| ६२२     | १०९४    | ०.२३    |
| ६२३     | १०९५    | ०.१३    |
| ६२४     | १०९६    | ०.२७    |
| ६२५     | १०९७    | ०.०३    |
| ६२६     | १०९८    | ०.१७    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
| ૬૨૭     | ૧૦૯૯    | ૦.૦૫    |
| ૬૨૮     | ૧૧૦૦    | ૦.૦૮    |
| ૬૨૯     | ૧૧૦૧    | ૦.૩૬    |
| ૬૩૦     | ૧૧૦૨    | ૦.૧૪    |
| ૬૩૧     | ૧૧૦૩    | ૦.૩૨    |
| ૬૩૨     | ૧૧૦૪    | ૨.૬૪    |
| ૬૩૩     | ૧૧૦૫    | ૩.૪૧    |
| ૬૩૪     | ૧૧૦૬    | ૦.૪૬    |
| ૬૩૫     | ૧૧૦૭    | ૦.૨૮    |
| ૬૩૬     | ૧૧૦૮    | ૦.૧૨    |
| ૬૩૭     | ૧૧૦૯    | ૦.૦૬    |
| ૬૩૮     | ૧૧૧૦    | ૧.૫૭    |
| ૬૩૯     | ૧૧૧૧    | ૦.૨૭    |
| ૬૪૦     | ૧૧૧૨    | ૦.૨૬    |
| ૬૪૧     | ૧૧૧૩    | ૦.૨૫    |
| ૬૪૨     | ૧૧૧૪    | ૦.૦૨    |
| ૬૪૩     | ૧૧૧૫    | ૦.૧૪    |
| ૬૪૪     | ૧૧૧૬    | ૦.૧૬    |
| ૬૪૫     | ૧૧૧૭    | ૦.૦૨    |
| ૬૪૬     | ૧૧૧૮    | ૦.૦૧    |
| ૬૪૭     | ૧૧૧૯    | ૦.૦૬    |
| ૬૪૮     | ૧૧૨૦    | ૧.૩૪    |
| ૬૪૯     | ૧૧૨૧    | ૦.૫૩    |
| ૬૫૦     | ૧૧૨૨    | ૧.૪૭    |
| ૬૫૧     | ૧૧૨૩    | ૦.૨૯    |
| ૬૫૨     | ૧૧૨૪    | ૨.૩૫    |
| ૬૫૩     | ૧૧૨૫    | ૦.૪૭    |
| ૬૫૪     | ૧૧૨૬    | ૧.૦૬    |
| ૬૫૫     | ૧૧૪૭    | ૦.૫૧    |
| ૬૫૬     | ૧૧૪૮    | ૦.૭૦    |
| ૬૫૭     | ૧૧૪૯    | ૧.૭૮    |
| ૬૫૮     | ૧૧૫૦    | ૦.૮૮    |
| ૬૫૯     | ૧૧૫૧    | ૦.૫૦    |
| ૬૬૦     | ૧૧૫૨    | ૦.૨૮    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
| ૬૬૧     | ૧૧૫૩    | ૦.૨૫    |
| ૬૬૨     | ૧૧૫૪    | ૦.૫૬    |
| ૬૬૩     | ૧૧૫૫    | ૨.૭૭    |
| ૬૬૪     | ૧૧૫૬    | ૦.૨૪    |
| ૬૬૫     | ૧૧૫૭    | ૦.૧૧    |
| ૬૬૬     | ૧૧૫૮    | ૦.૦૧    |
| ૬૬૭     | ૧૧૫૯    | ૦.૧૭    |
| ૬૬૮     | ૧૧૬૦    | ૦.૧૮    |
| ૬૬૯     | ૧૧૬૧    | ૦.૧૪    |
| ૬૭૦     | ૧૧૬૨    | ૦.૭૧    |
| ૬૭૧     | ૧૧૬૩    | ૦.૦૭    |
| ૬૭૨     | ૧૧૬૪    | ૦.૦૧    |
| ૬૭૩     | ૧૧૬૫    | ૦.૨૪    |
| ૬૭૪     | ૧૧૬૬    | ૨.૨૪    |
| ૬૭૫     | ૧૧૬૭    | ૧.૯૩    |
| ૬૭૬     | ૧૧૬૮    | ૩.૬૪    |
| ૬૭૭     | ૧૧૬૯    | ૭.૫૫    |
| ૬૭૮     | ૧૧૭૦    | ૧.૭૨    |
| ૬૭૯     | ૧૧૭૧    | ૦.૭     |
| ૬૮૦     | ૧૧૭૨    | ૦.૩     |
| ૬૮૧     | ૧૧૭૩    | ૦.૭૨    |
| ૬૮૨     | ૧૧૭૪    | ૧.૭૦    |
| ૬૮૩     | ૧૧૭૫    | ૧.૭૧    |
| ૬૮૪     | ૧૧૭૬    | ૦.૭૫    |
| ૬૮૫     | ૧૧૭૭    | ૧.૭૫    |
| ૬૮૬     | ૧૧૭૮    | ૦.૦૧    |
| ૬૮૭     | ૧૧૭૯    | ૦.૪૪    |
| ૬૮૮     | ૧૧૮૦    | ૦.૧૩    |
| ૬૮૯     | ૧૧૮૧    | ૦.૧૭    |
| ૬૯૦     | ૧૧૮૨    | ૦.૨૭    |
| ૬૯૧     | ૧૧૮૩    | ૦.૨૪    |
| ૬૯૨     | ૧૧૮૪    | ૦.૧૮    |
| ૬૯૩     | ૧૧૮૫    | ૦.૧૫    |
| ૬૯૪     | ૧૧૮૬    | ૦.૧૭    |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| ६९५     | ११८७    | ०.३९              | ७२९     | १२४०    | ७.०९              |
| ६९६     | ११९१    | ०.०७              | ७३०     | १२४१    | २.९१              |
| ६९७     | ११९४    | ०.४०              | ७३१     | १२४२    | ७.७३              |
| ६९८     | ११९५    | ०.७१              | ७३२     | १२४३    | ०.९७              |
| ६९९     | ११९७    | ०.३८              | ७३३     | १२४४    | ४.७७              |
| ७००     | ११९८    | ०.१८              | ७३४     | १२४५    | ०.०४              |
| ७०१     | ११९९    | ४.७८              | ७३५     | १२४६    | २.८१              |
| ७०२     | १२००    | ०.१९              | ७३६     | १२४७    | ०.३९              |
| ७०३     | १२०१    | ०.०८              | ७३७     | १२४८    | २.६९              |
| ७०४     | १२०२    | ०.२१              | ७३८     | १२४९    | ०.१४              |
| ७०५     | १२०३    | ०.६४              | ७३९     | १२५०    | ०.२६              |
| ७०६     | १२०४    | ०.१४              | ७४०     | १२५१    | ०.१५              |
| ७०७     | १२०५    | ०.६९              | ७४१     | १२५२    | १.२७              |
| ७०८     | १२०६    | ०.२१              | ७४२     | १२५३    | ७.०४              |
| ७०९     | १२०७    | ०.७३              | ७४३     | १२५४    | ०.७५              |
| ७१०     | १२०८    | ०.२८              | ७४४     | १२५५    | १.५१              |
| ७११     | १२०९    | ०.२२              | ७४५     | १२५६    | ०.८३              |
| ७१२     | १२१०    | ०.२२              | ७४६     | १२५७    | ३.४६              |
| ७१३     | १२११    | ०.९३              | ७४७     | १२५८    | ०.७४              |
| ७१४     | १२१२    | ०.२१              | ७४८     | १२५९    | २.७७              |
| ७१५     | १२१३    | १.३८              | ७४९     | १२६०    | १.८१              |
| ७१६     | १२१४    | १.२५              | ७५०     | १२६१    | ५.११              |
| ७१७     | १२१५    | २.१४              | ७५१     | १२६२    | १.२६              |
| ७१८     | १२१८    | ०.५५              |         |         | एकूण              |
| ७१९     | १२२७    | ०.३०              |         |         | १३२२.७२           |
| ७२०     | १२२८    | १.७७              |         |         |                   |
| ७२१     | १२३२    | १.१               | १       | १       | ०.७५              |
| ७२२     | १२३३    | ४.८८              | २       | २       | १.०१              |
| ७२३     | १२३४    | ३.६५              | ३       | ३       | ०.९९              |
| ७२४     | १२३५    | १.०४              | ४       | ४       | ०.०२              |
| ७२५     | १२३६    | ०.०६              | ५       | ५       | ०.०१              |
| ७२६     | १२३७    | ०.६४              | ६       | ६       | ०.०१              |
| ७२७     | १२३८    | ०.५४              | ७       | ७       | ०.२२              |
| ७२८     | १२३९    | ०.५७              | ८       | ८       | ०.०८              |

## गाव कुरुंदवाडी

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૧       | ૧       | ૦.૨૮              | ૪૩      | ૧૦૮     | ૦.૩૬              |
| ૧૦      | ૧૦      | ૦.૦૬              | ૪૪      | ૧૦૯     | ૦.૮૪              |
| ૧૧      | ૨૮      | ૧.૧૨              | ૪૫      | ૧૧૦     | ૦.૦૩              |
| ૧૨      | ૭૭      | ૨.૩૩              | ૪૬      | ૧૧૧     | ૦.૨૬              |
| ૧૩      | ૭૮      | ૪.૮૨              | ૪૭      | ૧૧૨     | ૦.૩૩              |
| ૧૪      | ૭૯      | ૫.૬૨              | ૪૮      | ૧૧૩     | ૦.૨૨              |
| ૧૫      | ૮૦      | ૨.૪૬              | ૪૯      | ૧૧૪     | ૦.૨૩              |
| ૧૬      | ૮૧      | ૦.૪૪              | ૫૦      | ૧૧૫     | ૦.૨૭              |
| ૧૭      | ૮૨      | ૦.૦૭              | ૫૧      | ૧૧૬     | ૬.૨૮              |
| ૧૮      | ૮૩      | ૦.૧૪              | ૫૨      | ૧૧૭     | ૦.૦૬              |
| ૧૯      | ૮૪      | ૦.૧૫              | ૫૩      | ૧૧૮     | ૨.૦૦              |
| ૨૦      | ૮૫      | ૦.૧૪              | ૫૪      | ૧૧૯     | ૭.૦૦              |
| ૨૧      | ૮૬      | ૦.૧૫              | ૫૫      | ૧૨૦     | ૪.૦૪              |
| ૨૨      | ૮૭      | ૦.૧૭              | ૫૬      | ૧૨૧     | ૦.૪૩              |
| ૨૩      | ૮૮      | ૦.૦૫              | ૫૭      | ૧૨૨     | ૧.૧૦              |
| ૨૪      | ૮૯      | ૦.૦૫              | ૫૮      | ૧૨૩     | ૦.૬૬              |
| ૨૫      | ૯૦      | ૦.૧૨              | ૫૯      | ૧૨૪     | ૦.૧૬              |
| ૨૬      | ૯૧      | ૦.૦૫              | ૬૦      | ૧૨૫     | ૦.૨૧              |
| ૨૭      | ૯૨      | ૦.૦૫              | ૬૧      | ૧૨૬     | ૦.૦૩              |
| ૨૮      | ૯૩      | ૦.૩૨              | ૬૨      | ૧૨૭     | ૦.૧૮              |
| ૨૯      | ૯૪      | ૦.૦૫              | ૬૩      | ૧૨૮     | ૦.૧૭              |
| ૩૦      | ૯૫      | ૧.૪૪              | ૬૪      | ૧૨૯     | ૦.૧૮              |
| ૩૧      | ૯૬      | ૪.૩૧              | ૬૫      | ૧૩૦     | ૦.૧૭              |
| ૩૨      | ૯૭      | ૧.૪૪              | ૬૬      | ૧૩૧     | ૦.૨૧              |
| ૩૩      | ૯૮      | ૧.૧૪              | ૬૭      | ૧૩૨     | ૧.૦૧              |
| ૩૪      | ૯૯      | ૧.૧૦              | ૬૮      | ૧૩૩     | ૦.૧૧              |
| ૩૫      | ૧૦૦     | ૦.૫૪              | ૬૯      | ૧૩૪     | ૦.૨૧              |
| ૩૬      | ૧૦૧     | ૦.૩૭              | ૭૦      | ૧૩૫     | ૦.૦૪              |
| ૩૭      | ૧૦૨     | ૦.૮૦              | ૭૧      | ૧૩૬     | ૦.૧૧              |
| ૩૮      | ૧૦૩     | ૦.૮૪              | ૭૨      | ૧૩૭     | ૦.૨૪              |
| ૩૯      | ૧૦૪     | ૧.૦૨              | ૭૩      | ૧૩૮     | ૦.૨૪              |
| ૪૦      | ૧૦૫     | ૦.૮૬              | ૭૪      | ૧૩૯     | ૦.૦૪              |
| ૪૧      | ૧૦૬     | ૦.૬૩              | ૭૫      | ૧૪૦     | ૦.૦૩              |
| ૪૨      | ૧૦૭     | ૦.૪૮              | ૭૬      | ૧૪૧     | ૦.૨૦              |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| ७७      | १४२     | ०.३२              | १११     | १७६     | ०.३६              |
| ७८      | १४३     | ०.०८              | ११२     | १७७     | ०.७७              |
| ७९      | १४४     | ०.११              | ११३     | १७८     | ०.७४              |
| ८०      | १४५     | ०.१०              | ११४     | १७९     | ०.५७              |
| ८१      | १४६     | ०.१०              | ११५     | १८०     | ०.०३              |
| ८२      | १४७     | ०.५२              | ११६     | १८१     | ०.२१              |
| ८३      | १४८     | ०.११              | ११७     | १८२     | ०.५३              |
| ८४      | १४९     | ०.११              | ११८     | १८३     | ०.१८              |
| ८५      | १५०     | ०.५०              | ११९     | १८४     | ०.३८              |
| ८६      | १५१     | ०.२४              | १२०     | १८५     | ०.२३              |
| ८७      | १५२     | ०.२०              | १२१     | १८६     | ०.०८              |
| ८८      | १५३     | ०.२६              | १२२     | १८७     | ०.१०              |
| ८९      | १५४     | ०.३०              | १२३     | १८८     | ०.०३              |
| ९०      | १५५     | ०.३१              | १२४     | १८९     | ०.०७              |
| ९१      | १५६     | ०.३१              | १२५     | १९०     | ०.०५              |
| ९२      | १५७     | ०.२७              | १२६     | १९१     | ०.०८              |
| ९३      | १५८     | ०.३५              | १२७     | १९२     | ०.०९              |
| ९४      | १५९     | ०.१३              | १२८     | १९३     | ०.१७              |
| ९५      | १६०     | १.०२              | १२९     | १९४     | ०.०६              |
| ९६      | १६१     | ०.३७              | १३०     | १९५     | ०.६३              |
| ९७      | १६२     | ०.३१              | १३१     | १९६     | ०.०३              |
| ९८      | १६३     | ०.५५              | १३२     | १९७     | ०.१६              |
| ९९      | १६४     | ०.०८              | १३३     | १९८     | ०.३५              |
| १००     | १६५     | ०.०५              | १३४     | १९९     | ०.२३              |
| १०१     | १६६     | ०.६२              | १३५     | २००     | ०.८८              |
| १०२     | १६७     | ०.२१              | १३६     | २०१     | ०.०३              |
| १०३     | १६८     | ०.१०              | १३७     | २०२     | ०.२०              |
| १०४     | १६९     | ०.२५              | १३८     | २०३     | ०.२६              |
| १०५     | १७०     | २.४५              | १३९     | २०४     | ०.१४              |
| १०६     | १७१     | ३.६७              | १४०     | २०५     | ०.०९              |
| १०७     | १७२     | ०.७५              | १४१     | २०६     | ०.०४              |
| १०८     | १७३     | ०.२०              | १४२     | २०७     | ०.०५              |
| १०९     | १७४     | ०.२५              | १४३     | २०८     | ०.०९              |
| ११०     | १७५     | ०.२५              | १४४     | २०९     | ०.०६              |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
| १४५     | २१०     | ०.१२    |
| १४६     | २११     | ०.१२    |
| १४७     | २१२     | ०.०८    |
| १४८     | २१३     | ०.०५    |
| १४९     | २१४     | ०.१५    |
| १५०     | २१५     | ०.४४    |
| १५१     | २१६     | ०.४५    |
| १५२     | २१७     | ०.५०    |
| १५३     | २१८     | ०.०८    |
| १५४     | २१९     | ०.०८    |
| १५५     | २२०     | ०.०३    |
| १५६     | २२१     | ०.०९    |
| १५७     | २२२     | ०.०९    |
| १५८     | २२३     | ०.४३    |
| १५९     | २२४     | ०.१५    |
| १६०     | २२५     | ०.०५    |
| १६१     | २२६     | ०.१०    |
| १६२     | २२७     | ०.११    |
| १६३     | २२८     | ०.११    |
| १६४     | २२९     | ०.०८    |
| १६५     | २३०     | ०.०८    |
| १६६     | २३१     | ०.०६    |
| १६७     | २३२     | ०.०४    |
| १६८     | २३३     | ०.०४    |
| १६९     | २३४     | ०.०४    |
| १७०     | २३५     | ०.०३    |
| १७१     | २३६     | ०.१८    |
| १७२     | २३७     | ०.१६    |
| १७३     | २३८     | ०.१८    |
| १७४     | २३९     | ०.१२    |
| १७५     | २४०     | ०.१६    |
| १७६     | २४१     | ०.०८    |
| १७७     | २४२     | ०.१६    |
| १७८     | २४३     | ०.०६    |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
| १७९     | २४४     | ०.१९    |
| १८०     | २४५     | ०.४५    |
| १८१     | २४६     | ०.१३    |
| १८२     | २४७     | ०.३९    |
| १८३     | २४८     | ०.३१    |
| १८४     | २४९     | ०.०६    |
| १८५     | २५०     | ०.०६    |
| १८६     | २५१     | ०.१४    |
| १८७     | २५२     | ०.१२    |
| १८८     | २५३     | ०.०६    |
| १८९     | २५४     | ०.११    |
| १९०     | २५५     | ०.०६    |
| १९१     | २५६     | ०.१३    |
| १९२     | २५७     | ०.१७    |
| १९३     | २५८     | ०.४५    |
| १९४     | २५९     | ०.१७    |
| १९५     | २६०     | ०.२३    |
| १९६     | २६१     | ०.६०    |
| १९७     | २६२     | ०.७६    |
| १९८     | २६३     | ०.५८    |
| १९९     | २६४     | ०.२५    |
| २००     | २६५     | ०.३१    |
| २०१     | २६६     | ०.२१    |
| २०२     | २६७     | ०.९६    |
| २०३     | २६८     | ०.८६    |
| २०४     | २६९     | १.४१    |
| २०५     | २७०     | ०.४०    |
| २०६     | २७१     | ०.१९    |
| २०७     | २७२     | ०.२३    |
| २०८     | २७३     | ०.२२    |
| २०९     | २७४     | ०.१८    |
| २१०     | २७५     | ३.६२    |
| २११     | २७६     | ०.०९    |
| २१२     | २७७     | ३.६१    |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |
| २१३     | २७८     | ४.२५    |
| २१४     | २७९     | ५.६२    |
| २१५     | २८०     | २.११    |
| २१६     | २८१     | १.५०    |
| २१७     | २८२     | १.७३    |
| २१८     | २८३     | २.७६    |
| २१९     | २८४     | ०.४२    |
| २२०     | २८५     | ०.४१    |
| २२१     | २८६     | १.०१    |
| २२२     | २८७     | १.०१    |
| २२३     | २८८     | १.५०    |
| २२४     | २८९     | ०.४३    |
| २२५     | २९०     | ०.५५    |
| २२६     | २९१     | १.५५    |
| २२७     | २९२     | ०.६२    |
| २२८     | २९३     | ०.०५    |
| २२९     | २९४     | ०.४१    |
| २३०     | २९५     | ०.२८    |
| २३१     | २९६     | ०.२५    |
| २३२     | २९७     | ०.५३    |
| २३३     | २९८     | ०.८७    |
| २३४     | २९९     | ७.७९    |
| २३५     | ३००     | ०.१७    |
| २३६     | ३०१     | ०.७९    |
| २३७     | ३०२     | ११.६२   |
| २३८     | ३०४     | ६.१८    |
| २३९     | ३०५     | ०.८३    |
| २४०     | ३०६     | १.३४    |
| २४१     | ३०७     | ०.५०    |
| २४२     | ३०८     | ०.७३    |
| २४३     | ३०९     | ०.८१    |
| २४४     | ३२४     | १३.३१   |
| २४५     | ३५०     | २.९६    |
| २४६     | ३५१     | ०.४७    |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |
| २४७     | ३५२     | ०.०१    |
| २४८     | ३५३     | ०.२०    |
| २४९     | ३५४     | ३.९८    |
| २५०     | ३५५     | ३.८१    |
| २५१     | ३८५     | ०.४०    |
| २५२     | ३८६     | ०.४५    |
| २५३     | ३८७     | ०.७९    |
| २५४     | ३८८     | ०.८०    |
| २५५     | ३८९     | ०.८०    |
| २५६     | ३९०     | १.५७    |
| २५७     | ३९१     | १.६९    |
| २५८     | ३९२     | १.०६    |
| २५९     | ३९३     | ०.४५    |
| २६०     | ३९४     | ०.४५    |
| २६१     | ३९५     | ०.४९    |
| २६२     | ३९६     | १.५०    |
| २६३     | ३९७     | ०.६०    |
| २६४     | ३९८     | ०.६१    |
| २६५     | ३९९     | ०.९६    |
| २६६     | ४००     | ०.१८    |
| २६७     | ४०१     | ०.१७    |
| २६८     | ४०२     | ०.१६    |
| २६९     | ४०३     | ०.०५    |
| २७०     | ४०४     | ०.१२    |
| २७१     | ४०५     | ०.२६    |
| २७२     | ४०६     | ०.०४    |
| २७३     | ४०७     | ०.१८    |
| २७४     | ४०८     | ०.०५    |
| २७५     | ४३६     | ०.४२    |
| २७६     | ४३७     | १.३०    |
| २७७     | ४३८     | १.०९    |
| २७८     | ४३९     | ०.७६    |
| एकूण    |         | २११.४२  |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૧       | ૨૭૬     | ૧૨.૧૧             | ૩૩      | ૩૧૨     | ૧.૮૬              |
| ૨       | ૨૭૭     | ૩.૩૧              | ૩૪      | ૩૧૩     | ૭.૬૯              |
| ૩       | ૨૭૮     | ૧૧.૨૬             | ૩૫      | ૩૧૪     | ૨.૦૨              |
| ૪       | ૨૭૯     | ૧.૭૫              | ૩૬      | ૩૧૫     | ૫.૩૦              |
| ૫       | ૨૮૪     | ૦.૦૧              | ૩૭      | ૩૧૬     | ૬.૦૮              |
| ૬       | ૨૮૫     | ૦.૪૫              | ૩૮      | ૩૧૭/૧   | ૩.૬૩              |
| ૭       | ૨૮૬     | ૧.૧૩              | ૩૯      | ૩૧૭/૨   | ૪.૨૮              |
| ૮       | ૨૮૭     | ૧.૬૫              | ૪૦      | ૩૧૮     | ૪.૫૩              |
| ૯       | ૨૮૮     | ૦.૩૪              | ૪૧      | ૩૧૯/૧   | ૧૦.૮૨             |
| ૧૦      | ૨૮૯     | ૦.૪૯              | ૪૨      | ૩૧૯/૨   | ૧૪.૬૭             |
| ૧૧      | ૨૯૦     | ૨.૨૨              | ૪૩      | ૩૧૯/૩/૧ | ૧૬.૨૭             |
| ૧૨      | ૨૯૧     | ૦.૨૬              | ૪૪      | ૩૧૯/૩/૨ | ૦.૮૮              |
| ૧૩      | ૨૯૨     | ૩.૬૨              | ૪૫      | ૩૧૯/૪/૧ | ૩.૩૧              |
| ૧૪      | ૨૯૩     | ૪.૫૭              | ૪૬      | ૩૧૯/૪/૨ | ૧.૧૩              |
| ૧૫      | ૨૯૪     | ૧૩.૦૪             | ૪૭      | ૩૨૦     | ૩.૫૫              |
| ૧૬      | ૨૯૫     | ૦.૫૮              | ૪૮      | ૩૨૬     | ૦.૦૦              |
| ૧૭      | ૨૯૬     | ૧૧.૮૩             | ૪૯      | ૩૭૬/૧   | ૦.૦૯              |
| ૧૮      | ૨૯૭     | ૨.૮૫              | ૫૦      | ૩૭૬/૨   | ૦.૬૧              |
| ૧૯      | ૨૯૮     | ૧.૬૬              | ૫૧      | ૩૭૭     | ૦.૫૩              |
| ૨૦      | ૨૯૯     | ૮.૧૦              | ૫૨      | ૩૭૮/૧   | ૦.૯૪              |
| ૨૧      | ૩૦૦     | ૧.૪૬              | ૫૩      | ૩૭૮/૨   | ૦.૫૦              |
| ૨૨      | ૩૦૧     | ૧.૨૦              | ૫૪      | ૩૭૯     | ૦.૩૪              |
| ૨૩      | ૩૦૨     | ૧.૮૧              | ૫૫      | ૩૮૦     | ૧.૨૪              |
| ૨૪      | ૩૦૩     | ૩.૧૭              | ૫૬      | ૩૮૧     | ૦.૪૦              |
| ૨૫      | ૩૦૪     | ૦.૦૨              | ૫૭      | ૩૮૨     | ૭.૦૬              |
| ૨૬      | ૩૦૫     | ૫.૯૬              | ૫૮      | ૩૮૩     | ૦.૬૨              |
| ૨૭      | ૩૦૬     | ૦.૩૨              | ૫૯      | ૩૮૪     | ૦.૮૨              |
| ૨૮      | ૩૦૭     | ૦.૨૫              | ૬૦      | ૩૮૫     | ૦.૬૪              |
| ૨૯      | ૩૦૮     | ૦.૮૪              | ૬૧      | ૩૮૬     | ૦.૦૫              |
| ૩૦      | ૩૦૯     | ૨.૯૨              | ૬૨      | ૩૮૭     | ૦.૧૯              |
| ૩૧      | ૩૧૦     | ૧.૮૯              | ૬૩      | ૩૮૮     | ૧.૮૧              |
| ૩૨      | ૩૧૧     | ૧.૭૭              | ૬૪      | ૩૮૯     | ૧.૫૪              |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|---------|---------|---------|
| १       | २       | ३       | १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |         |         | (सीसीए) |
| ६५      | ३९०     | ०.०१    | ९८      | ४२३     | २.२२    |
| ६६      | ३९१     | ०.०४    | ९९      | ४२४     | १.९८    |
| ६७      | ३९२     | ०.६३    | १००     | ४२५     | १.३७    |
| ६८      | ३९३     | ०.४८    | १०१     | ४२६     | ०.३१    |
| ६९      | ३९४     | ०.८१    | १०२     | ४२७     | ०.३१    |
| ७०      | ३९५     | ०.४२    | १०३     | ४२८     | ०.५०    |
| ७१      | ३९६     | ०.७९    | १०४     | ४२९     | ०.३३    |
| ७२      | ३९७     | ०.४५    | १०५     | ४३०     | ०.५६    |
| ७३      | ३९८     | ०.६६    | १०६     | ४३१     | ०.७२    |
| ७४      | ३९९     | २.९२    | १०७     | ४३२     | १.९०    |
| ७५      | ४००     | २.९०    | १०८     | ४३३     | ०.७८    |
| ७६      | ४०१     | ०.४८    | १०९     | ४३४     | ०.२१    |
| ७७      | ४०२     | ०.५७    | ११०     | ४३५     | ०.१८    |
| ७८      | ४०३     | ०.२८    | १११     | ४३६     | ०.१३    |
| ७९      | ४०४     | ०.३७    | ११२     | ४३७     | ०.२८    |
| ८०      | ४०५     | ०.०८    | ११३     | ४३८     | ०.५४    |
| ८१      | ४०६     | ०.३४    | ११४     | ४३९     | ०.१७    |
| ८२      | ४०७     | ०.६३    | ११५     | ४४०     | ०.०४    |
| ८३      | ४०८     | ०.११    | ११६     | ४४१     | ०.१०    |
| ८४      | ४०९     | ०.२७    | ११७     | ४४२     | ०.२६    |
| ८५      | ४१०     | ०.५५    | ११८     | ४४३     | ०.२४    |
| ८६      | ४११     | २.९०    | ११९     | ४४४     | ०.४८    |
| ८७      | ४१२     | ३.७६    | १२०     | ४४५     | ०.४४    |
| ८८      | ४१३     | १.९६    | १२१     | ४४६     | ०.०३    |
| ८९      | ४१४     | ०.७१    | १२२     | ४४७     | ०.४०    |
| ९०      | ४१५     | ०.८१    | १२३     | ४४८     | ०.१७    |
| ९१      | ४१६     | ०.४६    | १२४     | ४४९     | ०.३९    |
| ९२      | ४१७     | ०.१८    | १२५     | ४५०     | ०.३९    |
| ९३      | ४१८     | ०.२४    | १२६     | ४५१     | ०.१८    |
| ९४      | ४१९     | ०.२८    | १२७     | ४५२     | ०.१५    |
| ९५      | ४२०     | ०.१४    | १२८     | ४५३     | ०.२०    |
| ९६      | ४२१     | १.४२    | १२९     | ४५४     | ०.२१    |
| ९७      | ४२२     | २.८६    | १३०     | ४५५     | ०.४०    |

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र              |
|---------|---------|----------------------|
| १       | २       | ३                    |
|         |         | हे. आर<br>(सी.सी.ए.) |
|         |         | गाव वाक्षेवाडी--चालू |
| १३१     | ८५६     | ०.५५                 |
| १३२     | ८५७     | १.९९                 |
| १३३     | ८५८     | ०.०२                 |
| १३४     | ८५९     | १.३९                 |
| १३५     | ८६०     | ०.३६                 |
| १३६     | ८६१     | ०.९०                 |
| १३७     | ८६२     | ०.५०                 |
| १३८     | ८६३     | ०.२२                 |
| १३९     | ८६४     | ०.६३                 |
| १४०     | ८६५     | ०.२६                 |
| १४१     | ८६६     | ०.०२                 |
| १४२     | ८६७     | ०.०४                 |
| १४३     | ८६८     | ०.५३                 |
| १४४     | ८६९     | ०.४०                 |
| १४५     | ८७०     | ०.४३                 |
| १४६     | ८७१     | ०.२३                 |
| १४७     | ८७२     | ०.६८                 |
| १४८     | ८७३     | ०.३५                 |
| १४९     | ८७४     | ०.४३                 |
| १५०     | ८७५     | ०.१२                 |
| १५१     | ८७६     | ०.१६                 |
| १५२     | ८७७     | ०.२१                 |
| १५३     | ८७८     | ०.३७                 |
| १५४     | ८७९     | ०.०२                 |
| १५५     | ८८०     | ०.४३                 |
| १५६     | ८८५     | १.४३                 |
| १५७     | ८९१     | १.०७                 |
| १५८     | ८९२     | ०.४४                 |
| १५९     | ८९३     | ०.५७                 |
| १६०     | ८९४     | ०.६०                 |
| १६१     | ८९६     | १.१०                 |
|         |         | एकूण                 |
|         |         | २७७.५९               |

## गावनिहाय क्षेत्र

| अ.क्र. | गाव        | क्षेत्र              |
|--------|------------|----------------------|
| १      | २          | ३                    |
|        |            | हे. आर<br>(सी.सी.ए.) |
| १      | झरे        | १३२२.७२              |
| २      | कुरुंदवाडी | २११.४२               |
| ३      | वाक्षेवाडी | २७७.५९               |
|        | एकूण       | १८११.७३              |

इंजि. महेश मधुकर रासनकर,  
कार्यकारी अभियंता,  
लघुपाटबंधारे विभाग, सांगली.  
सांगली, १० फेब्रुवारी २०२५.

*The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)  
(Notification No. III)**

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(७)/२०२५.— It has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations(WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, Minor Irrigation Division, Sangli hereby delineate areas of operation of following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water though WUAs shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule - A**

**Name of the Project :** Tembhu Lift Irrigation Project, Atpadi Left Bank Canal K.M. 1 to 10, Dighanchi Dy. and Direct Outlets, taluka Atpadi, district Sangli.

**Name of the proposed WUA's :** Zone No. 7

**Area of WUA :** 1811.73 Ha. (CCA)

**Schedule - B--Contd.**

| Sr. No. | Delineated Area |          |
|---------|-----------------|----------|
|         | Gut Nos.        | Area Ha. |
| 1       | 2               | 3        |

**Village Zare--Contd. (CCA)**

|    |    |      |
|----|----|------|
| 29 | 45 | 0.02 |
|----|----|------|

|    |    |      |
|----|----|------|
| 30 | 46 | 0.01 |
|----|----|------|

|    |    |      |
|----|----|------|
| 31 | 48 | 1.03 |
|----|----|------|

**District Sangli, Taluka Atpadi**

|    |    |      |
|----|----|------|
| 32 | 49 | 1.89 |
|----|----|------|

| Sr. No. | Gat Nos. | Area  | 33 | 50 | 26.84 |
|---------|----------|-------|----|----|-------|
| 1       | 2        | 3     | 34 | 63 | 0.46  |
|         |          | Ha.   | 35 | 64 | 6.52  |
|         |          | (CCA) | 36 | 65 | 0.00  |

**Village Zare**

|    |    |      |
|----|----|------|
| 37 | 66 | 3.36 |
|----|----|------|

|    |      |      |    |     |       |
|----|------|------|----|-----|-------|
| 1  | 16   | 0.04 | 38 | 67  | 2.10  |
| 2  | 17   | 0.01 | 39 | 68  | 0.44  |
| 3  | 18   | 0.02 | 40 | 69  | 0.88  |
| 4  | 19   | 0.43 | 41 | 70  | 0.76  |
| 5  | 20   | 0.08 | 42 | 71  | 1.20  |
| 6  | 21   | 0.3  | 43 | 72  | 2.65  |
| 7  | 22   | 0.13 | 44 | 73  | 0.81  |
| 8  | 23   | 0.07 | 45 | 74  | 1.26  |
| 9  | 24   | 0.19 | 46 | 76  | 0.30  |
| 10 | 27   | 0.33 | 47 | 77  | 1.86  |
| 11 | 28   | 0.07 | 48 | 92  | 1.06  |
| 12 | 29   | 0.09 | 49 | 93  | 0.20  |
| 13 | 30   | 0.29 | 50 | 97  | 1.29  |
| 14 | 31   | 0.08 | 51 | 112 | 0.90  |
| 15 | 32   | 0.68 | 52 | 113 | 0.82  |
| 16 | 33   | 0.07 | 53 | 114 | 2.92  |
| 17 | 34   | 0.04 | 54 | 117 | 0.03  |
| 18 | 35   | 0.34 | 55 | 118 | 2.47  |
| 19 | 36   | 0.08 | 56 | 119 | 3.98  |
| 20 | 37   | 0.11 | 57 | 120 | 5.77  |
| 21 | 38   | 0.09 | 58 | 121 | 0.92  |
| 22 | 39   | 0.27 | 59 | 122 | 0.33  |
| 23 | 40   | 0.3  | 60 | 125 | 6.75  |
| 24 | 41   | 0.14 | 61 | 126 | 0.01  |
| 25 | 42   | 0.2  | 62 | 127 | 3.01  |
| 26 | 43   | 0.09 | 63 | 128 | 21.82 |
| 27 | 44/1 | 0.17 | 64 | 129 | 9.96  |
| 28 | 44/2 | 0.06 | 65 | 130 | 12.05 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. |   | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|---|------------------|
| 1          | 2                           | 3 | Ha.              |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |     |      |
|-----|-----|------|
| 66  | 131 | 0.99 |
| 67  | 132 | 1.34 |
| 68  | 133 | 0.59 |
| 69  | 134 | 2.17 |
| 70  | 135 | 1.10 |
| 71  | 136 | 0.01 |
| 72  | 137 | 0.58 |
| 73  | 138 | 0.43 |
| 74  | 139 | 0.94 |
| 75  | 140 | 1.05 |
| 76  | 141 | 0.12 |
| 77  | 142 | 2.14 |
| 78  | 143 | 0.06 |
| 79  | 144 | 0.05 |
| 80  | 145 | 0.40 |
| 81  | 146 | 0.65 |
| 82  | 147 | 0.48 |
| 83  | 148 | 0.90 |
| 84  | 149 | 0.04 |
| 85  | 150 | 0.12 |
| 86  | 151 | 0.64 |
| 87  | 152 | 0.65 |
| 88  | 153 | 0.50 |
| 89  | 154 | 0.46 |
| 90  | 155 | 2.30 |
| 91  | 156 | 0.23 |
| 92  | 157 | 0.62 |
| 93  | 158 | 0.29 |
| 94  | 159 | 0.21 |
| 95  | 160 | 0.04 |
| 96  | 161 | 0.17 |
| 97  | 163 | 1.95 |
| 98  | 164 | 1.65 |
| 99  | 165 | 2.46 |
| 100 | 166 | 2.4  |
| 101 | 167 | 2.12 |
| 102 | 168 | 0.04 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. |   | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|---|------------------|
| 1          | 2                           | 3 | Ha.              |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 103 | 169 | 2.12  |
| 104 | 170 | 8.75  |
| 105 | 171 | 0.09  |
| 106 | 172 | 0.21  |
| 107 | 173 | 1.42  |
| 108 | 174 | 1.10  |
| 109 | 177 | 1.70  |
| 110 | 178 | 0.53  |
| 111 | 179 | 0.28  |
| 112 | 181 | 0.03  |
| 113 | 184 | 1.37  |
| 114 | 185 | 0.21  |
| 115 | 186 | 0.13  |
| 116 | 187 | 0.11  |
| 117 | 188 | 0.09  |
| 118 | 189 | 2.10  |
| 119 | 190 | 11.07 |
| 120 | 191 | 3.62  |
| 121 | 193 | 1.13  |
| 122 | 197 | 0.46  |
| 123 | 198 | 1.03  |
| 124 | 199 | 0.68  |
| 125 | 201 | 1.31  |
| 126 | 203 | 1.24  |
| 127 | 204 | 0.31  |
| 128 | 205 | 0.18  |
| 129 | 207 | 1.38  |
| 130 | 208 | 0.72  |
| 131 | 209 | 0.51  |
| 132 | 210 | 1.07  |
| 133 | 211 | 0.54  |
| 134 | 212 | 0.71  |
| 135 | 213 | 13.37 |
| 136 | 214 | 2.44  |
| 137 | 215 | 0.05  |
| 138 | 217 | 1.54  |
| 139 | 218 | 1.55  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area<br>Ha. |
|------------|-----------------|---|-------------|
|            | Gut Nos.        | 2 |             |
| 1          |                 | 3 |             |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 140 | 219 | 1.44  |
| 141 | 220 | 0.01  |
| 142 | 221 | 1.14  |
| 143 | 223 | 1.05  |
| 144 | 224 | 0.67  |
| 145 | 225 | 0.58  |
| 146 | 227 | 1.82  |
| 147 | 228 | 2.01  |
| 148 | 229 | 4.44  |
| 149 | 230 | 1.48  |
| 150 | 231 | 1.53  |
| 151 | 232 | 2.75  |
| 152 | 233 | 14.27 |
| 153 | 234 | 12.17 |
| 154 | 235 | 36.12 |
| 155 | 236 | 3.19  |
| 156 | 237 | 9.56  |
| 157 | 238 | 16.00 |
| 158 | 239 | 10.30 |
| 159 | 240 | 9.88  |
| 160 | 241 | 4.37  |
| 161 | 242 | 38.97 |
| 162 | 243 | 6.56  |
| 163 | 244 | 2.32  |
| 164 | 245 | 3.48  |
| 165 | 246 | 4.27  |
| 166 | 247 | 2.81  |
| 167 | 248 | 2.44  |
| 168 | 249 | 1.40  |
| 169 | 250 | 2.87  |
| 170 | 251 | 2.27  |
| 171 | 252 | 2.25  |
| 172 | 253 | 2.46  |
| 173 | 254 | 0.90  |
| 174 | 255 | 2.66  |
| 175 | 256 | 2.38  |
| 176 | 257 | 0.33  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area<br>Ha. |
|------------|-----------------|---|-------------|
|            | Gut Nos.        | 2 |             |
| 1          |                 | 3 |             |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 177 | 258 | 0.98  |
| 178 | 259 | 0.98  |
| 179 | 260 | 1.15  |
| 180 | 262 | 0.82  |
| 181 | 263 | 0.52  |
| 182 | 264 | 0.48  |
| 183 | 265 | 0.64  |
| 184 | 266 | 0.72  |
| 185 | 267 | 0.70  |
| 186 | 268 | 2.24  |
| 187 | 269 | 3.32  |
| 188 | 270 | 0.47  |
| 189 | 271 | 0.71  |
| 190 | 272 | 0.51  |
| 191 | 273 | 0.43  |
| 192 | 274 | 3.24  |
| 193 | 275 | 0.64  |
| 194 | 276 | 2.73  |
| 195 | 277 | 1.26  |
| 196 | 278 | 0.39  |
| 197 | 279 | 0.37  |
| 198 | 280 | 1.74  |
| 199 | 281 | 1.17  |
| 200 | 282 | 0.82  |
| 201 | 284 | 0.35  |
| 202 | 285 | 0.33  |
| 203 | 286 | 0.28  |
| 204 | 287 | 13.55 |
| 205 | 288 | 2.56  |
| 206 | 289 | 3.90  |
| 207 | 290 | 10.74 |
| 208 | 291 | 13.73 |
| 209 | 292 | 31.11 |
| 210 | 293 | 30.04 |
| 211 | 295 | 4.90  |
| 212 | 296 | 4.34  |
| 213 | 297 | 0.77  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. |   | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|---|------------------|
| 1          |                             |   | 3                |
|            | 2                           | 3 | Ha.              |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 214 | 298 | 0.43  |
| 215 | 299 | 0.63  |
| 216 | 300 | 1.87  |
| 217 | 301 | 2.36  |
| 218 | 302 | 5.40  |
| 219 | 303 | 0.21  |
| 220 | 304 | 2.04  |
| 221 | 305 | 0.60  |
| 222 | 306 | 0.63  |
| 223 | 307 | 0.60  |
| 224 | 308 | 9.56  |
| 225 | 309 | 0.78  |
| 226 | 310 | 0.79  |
| 227 | 311 | 1.50  |
| 228 | 312 | 0.76  |
| 229 | 313 | 0.84  |
| 230 | 314 | 4.34  |
| 231 | 315 | 12.97 |
| 232 | 317 | 2.94  |
| 233 | 318 | 1.84  |
| 234 | 319 | 3.18  |
| 235 | 320 | 6.27  |
| 236 | 321 | 5.93  |
| 237 | 322 | 7.44  |
| 238 | 323 | 23.60 |
| 239 | 324 | 10.43 |
| 240 | 325 | 2.31  |
| 241 | 326 | 2.34  |
| 242 | 327 | 1.98  |
| 243 | 328 | 2.00  |
| 244 | 329 | 7.23  |
| 245 | 330 | 6.76  |
| 246 | 331 | 6.64  |
| 247 | 332 | 7.02  |
| 248 | 333 | 3.06  |
| 249 | 334 | 5.09  |
| 250 | 337 | 2.36  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. |   | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|---|------------------|
| 1          |                             |   | 3                |
|            | 2                           | 3 | Ha.              |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 251 | 338 | 2.68  |
| 252 | 339 | 2.33  |
| 253 | 344 | 7.16  |
| 254 | 345 | 3.03  |
| 255 | 346 | 1.41  |
| 256 | 347 | 4.06  |
| 257 | 348 | 0.53  |
| 258 | 349 | 1.06  |
| 259 | 350 | 3.94  |
| 260 | 351 | 7.14  |
| 261 | 352 | 1.29  |
| 262 | 353 | 1.89  |
| 263 | 354 | 1.89  |
| 264 | 355 | 17.36 |
| 265 | 356 | 4.00  |
| 266 | 357 | 7.53  |
| 267 | 358 | 14.84 |
| 268 | 360 | 1.47  |
| 269 | 362 | 1.56  |
| 270 | 363 | 1.62  |
| 271 | 364 | 1.65  |
| 272 | 365 | 1.61  |
| 273 | 366 | 0.35  |
| 274 | 367 | 0.74  |
| 275 | 368 | 0.90  |
| 276 | 369 | 2.01  |
| 277 | 370 | 0.03  |
| 278 | 371 | 0.03  |
| 279 | 372 | 1.94  |
| 280 | 373 | 1.38  |
| 281 | 374 | 1.14  |
| 282 | 375 | 3.52  |
| 283 | 376 | 4.36  |
| 284 | 377 | 0.19  |
| 285 | 378 | 3.32  |
| 286 | 379 | 0.01  |
| 287 | 380 | 1.46  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area<br>Ha. |
|------------|-----------------|---|-------------|
|            | Gut Nos.        | 2 |             |
| 1          |                 | 3 |             |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |       |
|-----|-------|-------|
| 288 | 382   | 10.75 |
| 289 | 383   | 12.95 |
| 290 | 384   | 9.98  |
| 291 | 385   | 12.55 |
| 292 | 386   | 16.15 |
| 293 | 387   | 14.86 |
| 294 | 388   | 16.02 |
| 295 | 389   | 14.35 |
| 296 | 390   | 16.02 |
| 297 | 510   | 0.1   |
| 298 | 517   | 0.78  |
| 299 | 518   | 0.13  |
| 300 | 519   | 0.15  |
| 301 | 520   | 0.12  |
| 302 | 521   | 0.84  |
| 303 | 522   | 1.98  |
| 304 | 523   | 0.79  |
| 305 | 524   | 0.39  |
| 306 | 525   | 0.29  |
| 307 | 526   | 1.25  |
| 308 | 527   | 0.41  |
| 309 | 528   | 0.4   |
| 310 | 529   | 0.49  |
| 311 | 530/1 | 0.15  |
| 312 | 530/2 | 1.02  |
| 313 | 531   | 2.08  |
| 314 | 532   | 0.22  |
| 315 | 533   | 0     |
| 316 | 534   | 0.76  |
| 317 | 535   | 0.63  |
| 318 | 536   | 0.24  |
| 319 | 537   | 0.2   |
| 320 | 538   | 0.26  |
| 321 | 539   | 2.18  |
| 322 | 540   | 0.23  |
| 323 | 541   | 0     |
| 324 | 542   | 1.21  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area<br>Ha. |
|------------|-----------------|---|-------------|
|            | Gut Nos.        | 2 |             |
| 1          |                 | 3 |             |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |      |
|-----|-------|------|
| 325 | 543   | 0.06 |
| 326 | 544   | 0.91 |
| 327 | 568   | 0.35 |
| 328 | 570   | 4.89 |
| 329 | 578   | 0.46 |
| 330 | 596   | 0.30 |
| 331 | 597   | 1.26 |
| 332 | 702   | 7.25 |
| 333 | 709   | 1.36 |
| 334 | 710   | 0.26 |
| 335 | 711   | 0.06 |
| 336 | 712   | 0.2  |
| 337 | 713   | 0    |
| 338 | 714   | 0.8  |
| 339 | 715   | 0.5  |
| 340 | 716   | 0.61 |
| 341 | 717   | 2.21 |
| 342 | 718   | 0.09 |
| 343 | 719   | 0.59 |
| 344 | 720   | 0.82 |
| 345 | 721   | 0.51 |
| 346 | 722   | 1.31 |
| 347 | 723   | 1.09 |
| 348 | 724   | 0.49 |
| 349 | 725   | 0.48 |
| 350 | 726   | 0.44 |
| 351 | 727   | 0.07 |
| 352 | 728   | 0.07 |
| 353 | 729   | 0.4  |
| 354 | 730   | 0.19 |
| 355 | 731   | 0.27 |
| 356 | 732   | 0.15 |
| 357 | 733   | 0.08 |
| 358 | 734   | 0.95 |
| 359 | 735   | 0.33 |
| 360 | 736   | 0.34 |
| 361 | 737   | 0.05 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |
|-----|-------|
| 362 | 738   |
| 363 | 0.35  |
| 364 | 739   |
| 365 | 0.26  |
| 366 | 740   |
| 367 | 0.29  |
| 368 | 741   |
| 369 | 0.05  |
| 370 | 742   |
| 371 | 0.04  |
| 372 | 743   |
| 373 | 0.04  |
| 374 | 744   |
| 375 | 0.37  |
| 376 | 745   |
| 377 | 0.12  |
| 378 | 746   |
| 379 | 0.04  |
| 380 | 747   |
| 381 | 0.04  |
| 382 | 748   |
| 383 | 0.15  |
| 384 | 749   |
| 385 | 0.12  |
| 386 | 750   |
| 387 | 0.37  |
| 388 | 751   |
| 389 | 0.03  |
| 390 | 752   |
| 391 | 0.09  |
| 392 | 753   |
| 393 | 0.12  |
| 394 | 754   |
| 395 | 0.07  |
| 396 | 755   |
| 397 | 0.29  |
| 398 | 756   |
| 399 | 0.13  |
| 400 | 757   |
| 401 | 0.14  |
| 402 | 758   |
| 403 | 0.12  |
| 404 | 759   |
| 405 | 0.13  |
| 406 | 760   |
| 407 | 0.28  |
| 408 | 761   |
| 409 | 0.17  |
| 410 | 762   |
| 411 | 0.23  |
| 412 | 763   |
| 413 | 0.13  |
| 414 | 764   |
| 415 | 0.18  |
| 416 | 765   |
| 417 | 0.17  |
| 418 | 766   |
| 419 | 0.13  |
| 420 | 767   |
| 421 | 0.18  |
| 422 | 768   |
| 423 | 0.14  |
| 424 | 769   |
| 425 | 0.13  |
| 426 | 770   |
| 427 | 0.59  |
| 428 | 771   |
| 429 | 0.09  |
| 430 | 772   |
| 431 | 0.01  |
| 432 | 773   |
| 433 | 0.70  |
| 434 | 774   |
| 435 | 0.01  |
| 436 | 775   |
| 437 | 2.94  |
| 438 | 776   |
| 439 | 1.64  |
| 440 | 777   |
| 441 | 3.11  |
| 442 | 778   |
| 443 | 0.01  |
| 444 | 779   |
| 445 | 3.68  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |
|-----|-------|
| 399 | 810   |
| 400 | 2.74  |
| 401 | 811   |
| 402 | 2.60  |
| 403 | 812   |
| 404 | 7.15  |
| 405 | 813   |
| 406 | 5.30  |
| 407 | 814   |
| 408 | 4.50  |
| 409 | 815   |
| 410 | 1.63  |
| 411 | 816   |
| 412 | 0.4   |
| 413 | 817   |
| 414 | 0.03  |
| 415 | 818   |
| 416 | 1.87  |
| 417 | 819   |
| 418 | 0.47  |
| 419 | 820   |
| 420 | 0.31  |
| 421 | 821   |
| 422 | 0.46  |
| 423 | 822   |
| 424 | 0.78  |
| 425 | 823   |
| 426 | 0.51  |
| 427 | 824   |
| 428 | 0.19  |
| 429 | 825   |
| 430 | 0.74  |
| 431 | 826   |
| 432 | 1.98  |
| 433 | 827   |
| 434 | 0.37  |
| 435 | 828   |
| 436 | 0.4   |
| 437 | 829   |
| 438 | 1.06  |
| 439 | 830   |
| 440 | 0.91  |
| 441 | 831   |
| 442 | 4.44  |
| 443 | 832   |
| 444 | 2.49  |
| 445 | 833   |
| 446 | 1.74  |
| 447 | 834   |
| 448 | 3.36  |
| 449 | 835   |
| 450 | 0.58  |
| 451 | 836   |
| 452 | 0.09  |
| 453 | 837   |
| 454 | 0.16  |
| 455 | 838   |
| 456 | 0.14  |
| 457 | 839   |
| 458 | 0.21  |
| 459 | 840   |
| 460 | 0.39  |
| 461 | 841   |
| 462 | 0.37  |
| 463 | 842   |
| 464 | 0.22  |
| 465 | 843   |
| 466 | 0.2   |
| 467 | 844   |
| 468 | 0.3   |
| 469 | 845   |
| 470 | 0.03  |
| 471 | 846   |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No.                  | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|-----------------------------|-----------------------------|------------------|
| 1                           | 2                           | 3<br>Ha.         |
| <b>Village Zare--Contd.</b> |                             |                  |
|                             |                             | (CCA)            |

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 436 | 847 | 2.63  |
| 437 | 848 | 0.93  |
| 438 | 849 | 0.02  |
| 439 | 850 | 1.10  |
| 440 | 868 | 0.51  |
| 441 | 870 | 15.12 |
| 442 | 873 | 0.54  |
| 443 | 874 | 0.03  |
| 444 | 875 | 0.06  |
| 445 | 876 | 0.29  |
| 446 | 877 | 0.04  |
| 447 | 878 | 0.2   |
| 448 | 879 | 0.17  |
| 449 | 880 | 0.37  |
| 450 | 881 | 0.25  |
| 451 | 882 | 0.03  |
| 452 | 883 | 0.05  |
| 453 | 884 | 0.03  |
| 454 | 885 | 0.07  |
| 455 | 886 | 0.07  |
| 456 | 887 | 0.22  |
| 457 | 888 | 0.36  |
| 458 | 889 | 0.01  |
| 459 | 890 | 0.51  |
| 460 | 891 | 0.26  |
| 461 | 892 | 0.31  |
| 462 | 893 | 0.28  |
| 463 | 894 | 0.28  |
| 464 | 895 | 0.13  |
| 465 | 896 | 0.16  |
| 466 | 897 | 0.12  |
| 467 | 898 | 0.15  |
| 468 | 899 | 0.15  |
| 469 | 900 | 0.08  |
| 470 | 901 | 0.08  |
| 471 | 902 | 0.09  |
| 472 | 903 | 0.09  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No.                  | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|-----------------------------|-----------------------------|------------------|
| 1                           | 2                           | 3<br>Ha.         |
| <b>Village Zare--Contd.</b> |                             |                  |
|                             |                             | (CCA)            |

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 473 | 904 | 0.15  |
| 474 | 905 | 0.14  |
| 475 | 906 | 0.1   |
| 476 | 907 | 0.11  |
| 477 | 908 | 0.23  |
| 478 | 909 | 0.19  |
| 479 | 910 | 0.09  |
| 480 | 911 | 0.06  |
| 481 | 912 | 0.09  |
| 482 | 913 | 0.04  |
| 483 | 914 | 0.12  |
| 484 | 915 | 0.35  |
| 485 | 916 | 0.01  |
| 486 | 917 | 0.04  |
| 487 | 918 | 1.33  |
| 488 | 919 | 0.04  |
| 489 | 920 | 0.08  |
| 490 | 921 | 0.28  |
| 491 | 922 | 0.12  |
| 492 | 923 | 0.14  |
| 493 | 924 | 0.23  |
| 494 | 925 | 1.61  |
| 495 | 926 | 0     |
| 496 | 927 | 0.42  |
| 497 | 928 | 0.22  |
| 498 | 929 | 0.35  |
| 499 | 930 | 1.63  |
| 500 | 931 | 0.09  |
| 501 | 944 | 7.68  |
| 502 | 945 | 13.42 |
| 503 | 946 | 0.11  |
| 504 | 947 | 0.05  |
| 505 | 948 | 0.04  |
| 506 | 949 | 0.07  |
| 507 | 950 | 0.07  |
| 508 | 951 | 0.12  |
| 509 | 952 | 3.67  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area     |
|------------|-----------------|---|----------|
| 1          | Gut Nos.        | 2 | 3<br>Ha. |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |       |      |
|-----|-------|------|
| 510 | 975   | 0.5  |
| 511 | 985   | 1.62 |
| 512 | 986   | 0.49 |
| 513 | 987   | 0.48 |
| 514 | 988   | 4.14 |
| 515 | 989   | 0.71 |
| 516 | 990   | 0.24 |
| 517 | 991   | 0.17 |
| 518 | 992   | 0.12 |
| 519 | 993   | 0.1  |
| 520 | 994   | 0.03 |
| 521 | 995   | 0.56 |
| 522 | 996   | 0.74 |
| 523 | 997/1 | 0.12 |
| 524 | 997/2 | 0.19 |
| 525 | 997/3 | 0.12 |
| 526 | 998   | 0.38 |
| 527 | 999   | 0.89 |
| 528 | 1000  | 0.15 |
| 529 | 1001  | 0.1  |
| 530 | 1002  | 0.13 |
| 531 | 1003  | 0.03 |
| 532 | 1004  | 0.52 |
| 533 | 1005  | 0.47 |
| 534 | 1006  | 0.08 |
| 535 | 1007  | 0.11 |
| 536 | 1008  | 0.27 |
| 537 | 1009  | 0.06 |
| 538 | 1010  | 0.12 |
| 539 | 1011  | 0.02 |
| 540 | 1012  | 0.03 |
| 541 | 1013  | 0.05 |
| 542 | 1014  | 0.66 |
| 543 | 1015  | 0.37 |
| 544 | 1016  | 0.01 |
| 545 | 1017  | 0.7  |
| 546 | 1018  | 2.04 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area |   | Area     |
|------------|-----------------|---|----------|
| 1          | Gut Nos.        | 2 | 3<br>Ha. |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |      |      |
|-----|------|------|
| 547 | 1019 | 0.33 |
| 548 | 1020 | 0.73 |
| 549 | 1021 | 0.02 |
| 550 | 1022 | 0.52 |
| 551 | 1023 | 0.52 |
| 552 | 1024 | 0.9  |
| 553 | 1025 | 0.21 |
| 554 | 1026 | 0.46 |
| 555 | 1027 | 0.1  |
| 556 | 1028 | 0.08 |
| 557 | 1029 | 0.09 |
| 558 | 1030 | 0.05 |
| 559 | 1031 | 0.03 |
| 560 | 1032 | 0.14 |
| 561 | 1033 | 0.25 |
| 562 | 1034 | 0.11 |
| 563 | 1035 | 0.14 |
| 564 | 1036 | 0.24 |
| 565 | 1037 | 0.19 |
| 566 | 1038 | 0.11 |
| 567 | 1039 | 0.1  |
| 568 | 1040 | 0.12 |
| 569 | 1041 | 0.06 |
| 570 | 1042 | 0.06 |
| 571 | 1043 | 0.07 |
| 572 | 1044 | 0.82 |
| 573 | 1045 | 0.06 |
| 574 | 1046 | 0.19 |
| 575 | 1047 | 0.08 |
| 576 | 1048 | 0.13 |
| 577 | 1049 | 0.15 |
| 578 | 1050 | 0.09 |
| 579 | 1051 | 0.4  |
| 580 | 1052 | 0.41 |
| 581 | 1053 | 0.15 |
| 582 | 1054 | 0.23 |
| 583 | 1055 | 0.28 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |      |
|-----|-------|------|
| 584 | 1056  | 0.23 |
| 585 | 1057  | 0.17 |
| 586 | 1058  | 0.17 |
| 587 | 1059  | 0.16 |
| 588 | 1060  | 0.11 |
| 589 | 1061  | 0.25 |
| 590 | 1062  | 0.07 |
| 591 | 1063  | 0.21 |
| 592 | 1064  | 0.03 |
| 593 | 1065  | 0.18 |
| 594 | 1066  | 0.04 |
| 595 | 1067  | 0.02 |
| 596 | 1068  | 0.01 |
| 597 | 1069  | 0.14 |
| 598 | 1070  | 0.05 |
| 599 | 1071  | 0.28 |
| 600 | 1072  | 0.1  |
| 601 | 1073  | 0.4  |
| 602 | 1074  | 0.06 |
| 603 | 1075  | 0.14 |
| 604 | 1076  | 0.53 |
| 605 | 1077  | 0.11 |
| 606 | 1078  | 0.19 |
| 607 | 1079  | 0.11 |
| 608 | 1080  | 0.09 |
| 609 | 1081  | 0.24 |
| 610 | 1082  | 0.48 |
| 611 | 1083  | 0.04 |
| 612 | 1084  | 0.04 |
| 613 | 1085  | 0.04 |
| 614 | 1086  | 0.05 |
| 615 | 1087  | 0.16 |
| 616 | 1088  | 0.14 |
| 617 | 1089  | 0.25 |
| 618 | 1090  | 0.46 |
| 619 | 1091  | 0.11 |
| 620 | 1092  | 1.56 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |      |
|-----|-------|------|
| 621 | 1093  | 0.1  |
| 622 | 1094  | 0.23 |
| 623 | 1095  | 0.13 |
| 624 | 1096  | 0.27 |
| 625 | 1097  | 0.03 |
| 626 | 1098  | 0.17 |
| 627 | 1099  | 0.05 |
| 628 | 1100  | 0.08 |
| 629 | 1101  | 0.36 |
| 630 | 1102  | 0.14 |
| 631 | 1103  | 0.32 |
| 632 | 1104  | 2.64 |
| 633 | 1105  | 3.41 |
| 634 | 1106  | 0.46 |
| 635 | 1107  | 0.28 |
| 636 | 1108  | 0.12 |
| 637 | 1109  | 0.06 |
| 638 | 1110  | 1.57 |
| 639 | 1111  | 0.27 |
| 640 | 1112  | 0.26 |
| 641 | 1113  | 0.25 |
| 642 | 1114  | 0.02 |
| 643 | 1115  | 0.14 |
| 644 | 1116  | 0.16 |
| 645 | 1117  | 0.02 |
| 646 | 1118  | 0.01 |
| 647 | 1119  | 0.06 |
| 648 | 1120  | 1.34 |
| 649 | 1121  | 0.53 |
| 650 | 1122  | 1.47 |
| 651 | 1123  | 0.29 |
| 652 | 1124  | 2.35 |
| 653 | 1125  | 0.47 |
| 654 | 1126  | 1.06 |
| 655 | 1147  | 0.51 |
| 656 | 1148  | 0.70 |
| 657 | 1149  | 1.78 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |
|-----|-------|
| 658 | 1150  |
| 659 | 1151  |
| 660 | 1152  |
| 661 | 1153  |
| 662 | 1154  |
| 663 | 1155  |
| 664 | 1156  |
| 665 | 1157  |
| 666 | 1158  |
| 667 | 1159  |
| 668 | 1160  |
| 669 | 1161  |
| 670 | 1162  |
| 671 | 1163  |
| 672 | 1164  |
| 673 | 1165  |
| 674 | 1166  |
| 675 | 1167  |
| 676 | 1168  |
| 677 | 1169  |
| 678 | 1170  |
| 679 | 1171  |
| 680 | 1172  |
| 681 | 1173  |
| 682 | 1174  |
| 683 | 1175  |
| 684 | 1176  |
| 685 | 1177  |
| 686 | 1178  |
| 687 | 1179  |
| 688 | 1180  |
| 689 | 1181  |
| 690 | 1182  |
| 691 | 1183  |
| 692 | 1184  |
| 693 | 1185  |
| 694 | 1186  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Zare--Contd.**

|     | (CCA) |
|-----|-------|
| 695 | 1187  |
| 696 | 1191  |
| 697 | 1194  |
| 698 | 1195  |
| 699 | 1197  |
| 700 | 1198  |
| 701 | 1199  |
| 702 | 1200  |
| 703 | 1201  |
| 704 | 1202  |
| 705 | 1203  |
| 706 | 1204  |
| 707 | 1205  |
| 708 | 1206  |
| 709 | 1207  |
| 710 | 1208  |
| 711 | 1209  |
| 712 | 1210  |
| 713 | 1211  |
| 714 | 1212  |
| 715 | 1213  |
| 716 | 1214  |
| 717 | 1215  |
| 718 | 1218  |
| 719 | 1227  |
| 720 | 1228  |
| 721 | 1232  |
| 722 | 1233  |
| 723 | 1234  |
| 724 | 1235  |
| 725 | 1236  |
| 726 | 1237  |
| 727 | 1238  |
| 728 | 1239  |
| 729 | 1240  |
| 730 | 1241  |
| 731 | 1242  |

**Schedule - B--Contd.****Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.    |

**Village Zare--Contd.**

(CCA)

|     |      |      |
|-----|------|------|
| 732 | 1243 | 0.97 |
| 733 | 1244 | 4.77 |
| 734 | 1245 | 0.04 |
| 735 | 1246 | 2.81 |
| 736 | 1247 | 0.39 |
| 737 | 1248 | 2.69 |
| 738 | 1249 | 0.14 |
| 739 | 1250 | 0.26 |
| 740 | 1251 | 0.15 |
| 741 | 1252 | 1.27 |
| 742 | 1253 | 7.04 |
| 743 | 1254 | 0.75 |
| 744 | 1255 | 1.51 |
| 745 | 1256 | 0.83 |
| 746 | 1257 | 3.46 |
| 747 | 1258 | 0.74 |
| 748 | 1259 | 2.77 |
| 749 | 1260 | 1.81 |
| 750 | 1261 | 5.11 |
| 751 | 1262 | 1.26 |

| Total | 1322.72 |
|-------|---------|
|-------|---------|

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.    |

**Village Kurundwadi--Contd.(CCA)**

|    |     |      |
|----|-----|------|
| 15 | 80  | 2.46 |
| 16 | 81  | 0.44 |
| 17 | 82  | 0.07 |
| 18 | 83  | 0.14 |
| 19 | 84  | 0.15 |
| 20 | 85  | 0.14 |
| 21 | 86  | 0.15 |
| 22 | 87  | 0.17 |
| 23 | 88  | 0.05 |
| 24 | 89  | 0.05 |
| 25 | 90  | 0.12 |
| 26 | 91  | 0.05 |
| 27 | 92  | 0.05 |
| 28 | 93  | 0.32 |
| 29 | 94  | 0.05 |
| 30 | 95  | 1.44 |
| 31 | 96  | 4.31 |
| 32 | 97  | 1.44 |
| 33 | 98  | 1.14 |
| 34 | 99  | 1.10 |
| 35 | 100 | 0.54 |
| 36 | 101 | 0.37 |
| 37 | 102 | 0.80 |
| 38 | 103 | 0.84 |
| 39 | 104 | 1.02 |
| 40 | 105 | 0.86 |
| 41 | 106 | 0.63 |
| 42 | 107 | 0.48 |
| 43 | 108 | 0.36 |
| 44 | 109 | 0.84 |
| 45 | 110 | 0.03 |
| 46 | 111 | 0.26 |
| 47 | 112 | 0.33 |
| 48 | 113 | 0.22 |
| 49 | 114 | 0.23 |
| 50 | 115 | 0.27 |
| 51 | 116 | 6.28 |

**Village Kurundwadi**

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Kurundwadi--Contd. (CCA)**

|    |     |      |
|----|-----|------|
| 52 | 117 | 0.06 |
| 53 | 118 | 2.00 |
| 54 | 119 | 7.00 |
| 55 | 120 | 4.04 |
| 56 | 121 | 0.43 |
| 57 | 122 | 1.10 |
| 58 | 123 | 0.66 |
| 59 | 124 | 0.16 |
| 60 | 125 | 0.21 |
| 61 | 126 | 0.03 |
| 62 | 127 | 0.18 |
| 63 | 128 | 0.17 |
| 64 | 129 | 0.18 |
| 65 | 130 | 0.17 |
| 66 | 131 | 0.21 |
| 67 | 132 | 1.01 |
| 68 | 133 | 0.19 |
| 69 | 134 | 0.21 |
| 70 | 135 | 0.04 |
| 71 | 136 | 0.11 |
| 72 | 137 | 0.24 |
| 73 | 138 | 0.24 |
| 74 | 139 | 0.04 |
| 75 | 140 | 0.03 |
| 76 | 141 | 0.20 |
| 77 | 142 | 0.32 |
| 78 | 143 | 0.08 |
| 79 | 144 | 0.11 |
| 80 | 145 | 0.10 |
| 81 | 146 | 0.10 |
| 82 | 147 | 0.52 |
| 83 | 148 | 0.19 |
| 84 | 149 | 0.11 |
| 85 | 150 | 0.50 |
| 86 | 151 | 0.24 |
| 87 | 152 | 0.20 |
| 88 | 153 | 0.26 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Kurundwadi--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 89  | 154 | 0.30 |
| 90  | 155 | 0.31 |
| 91  | 156 | 0.31 |
| 92  | 157 | 0.27 |
| 93  | 158 | 0.35 |
| 94  | 159 | 0.13 |
| 95  | 160 | 1.02 |
| 96  | 161 | 0.37 |
| 97  | 162 | 0.39 |
| 98  | 163 | 0.55 |
| 99  | 164 | 0.08 |
| 100 | 165 | 0.05 |
| 101 | 166 | 0.62 |
| 102 | 167 | 0.29 |
| 103 | 168 | 0.10 |
| 104 | 169 | 0.25 |
| 105 | 170 | 2.45 |
| 106 | 171 | 3.67 |
| 107 | 172 | 0.75 |
| 108 | 173 | 0.20 |
| 109 | 174 | 0.25 |
| 110 | 175 | 0.25 |
| 111 | 176 | 0.36 |
| 112 | 177 | 0.77 |
| 113 | 178 | 0.74 |
| 114 | 179 | 0.57 |
| 115 | 180 | 0.03 |
| 116 | 181 | 0.21 |
| 117 | 182 | 0.53 |
| 118 | 183 | 0.18 |
| 119 | 184 | 0.38 |
| 120 | 185 | 0.23 |
| 121 | 186 | 0.08 |
| 122 | 187 | 0.10 |
| 123 | 188 | 0.03 |
| 124 | 189 | 0.07 |
| 125 | 190 | 0.05 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Kurundwadi--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 126 | 191 | 0.08 |
| 127 | 192 | 0.09 |
| 128 | 193 | 0.17 |
| 129 | 194 | 0.06 |
| 130 | 195 | 0.63 |
| 131 | 196 | 0.03 |
| 132 | 197 | 0.16 |
| 133 | 198 | 0.35 |
| 134 | 199 | 0.23 |
| 135 | 200 | 0.88 |
| 136 | 201 | 0.03 |
| 137 | 202 | 0.20 |
| 138 | 203 | 0.26 |
| 139 | 204 | 0.14 |
| 140 | 205 | 0.09 |
| 141 | 206 | 0.04 |
| 142 | 207 | 0.05 |
| 143 | 208 | 0.09 |
| 144 | 209 | 0.06 |
| 145 | 210 | 0.12 |
| 146 | 211 | 0.12 |
| 147 | 212 | 0.08 |
| 148 | 213 | 0.05 |
| 149 | 214 | 0.15 |
| 150 | 215 | 0.44 |
| 151 | 216 | 0.45 |
| 152 | 217 | 0.50 |
| 153 | 218 | 0.04 |
| 154 | 219 | 0.04 |
| 155 | 220 | 0.03 |
| 156 | 221 | 0.09 |
| 157 | 222 | 0.09 |
| 158 | 223 | 0.43 |
| 159 | 224 | 0.15 |
| 160 | 225 | 0.05 |
| 161 | 226 | 0.10 |
| 162 | 227 | 0.11 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Kurundwadi--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 163 | 228 | 0.19 |
| 164 | 229 | 0.08 |
| 165 | 230 | 0.08 |
| 166 | 231 | 0.06 |
| 167 | 232 | 0.04 |
| 168 | 233 | 0.04 |
| 169 | 234 | 0.04 |
| 170 | 235 | 0.03 |
| 171 | 236 | 0.18 |
| 172 | 237 | 0.16 |
| 173 | 238 | 0.18 |
| 174 | 239 | 0.12 |
| 175 | 240 | 0.16 |
| 176 | 241 | 0.08 |
| 177 | 242 | 0.16 |
| 178 | 243 | 0.06 |
| 179 | 244 | 0.19 |
| 180 | 245 | 0.45 |
| 181 | 246 | 0.13 |
| 182 | 247 | 0.39 |
| 183 | 248 | 0.31 |
| 184 | 249 | 0.06 |
| 185 | 250 | 0.06 |
| 186 | 251 | 0.14 |
| 187 | 252 | 0.12 |
| 188 | 253 | 0.06 |
| 189 | 254 | 0.11 |
| 190 | 255 | 0.06 |
| 191 | 256 | 0.13 |
| 192 | 257 | 0.17 |
| 193 | 258 | 0.45 |
| 194 | 259 | 0.17 |
| 195 | 260 | 0.23 |
| 196 | 261 | 0.60 |
| 197 | 262 | 0.76 |
| 198 | 263 | 0.58 |
| 199 | 264 | 0.25 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Kurundwadi--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 200 | 265 | 0.31 |
| 201 | 266 | 0.21 |
| 202 | 267 | 0.96 |
| 203 | 268 | 0.86 |
| 204 | 269 | 1.41 |
| 205 | 270 | 0.40 |
| 206 | 271 | 0.19 |
| 207 | 272 | 0.23 |
| 208 | 273 | 0.22 |
| 209 | 274 | 0.18 |
| 210 | 275 | 3.62 |
| 211 | 276 | 0.01 |
| 212 | 277 | 3.69 |
| 213 | 278 | 4.25 |
| 214 | 279 | 5.62 |
| 215 | 280 | 2.11 |
| 216 | 281 | 1.50 |
| 217 | 282 | 1.73 |
| 218 | 283 | 2.76 |
| 219 | 284 | 0.42 |
| 220 | 285 | 0.41 |
| 221 | 286 | 1.01 |
| 222 | 287 | 1.09 |
| 223 | 288 | 1.50 |
| 224 | 289 | 0.43 |
| 225 | 290 | 0.55 |
| 226 | 291 | 1.55 |
| 227 | 292 | 0.62 |
| 228 | 293 | 0.05 |
| 229 | 294 | 0.41 |
| 230 | 295 | 0.28 |
| 231 | 296 | 0.25 |
| 232 | 297 | 0.53 |
| 233 | 298 | 0.87 |
| 234 | 299 | 7.79 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Kurundwadi--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 235 | 300 | 0.97  |
| 236 | 301 | 0.79  |
| 237 | 302 | 11.62 |
| 238 | 314 | 6.18  |
| 239 | 315 | 0.83  |
| 240 | 316 | 1.34  |
| 241 | 317 | 0.50  |
| 242 | 318 | 0.73  |
| 243 | 319 | 0.81  |
| 244 | 324 | 13.31 |
| 245 | 350 | 2.16  |
| 246 | 351 | 0.47  |
| 247 | 352 | 0.01  |
| 248 | 353 | 0.20  |
| 249 | 354 | 3.98  |
| 250 | 355 | 3.81  |
| 251 | 385 | 0.40  |
| 252 | 386 | 0.45  |
| 253 | 387 | 0.79  |
| 254 | 388 | 0.80  |
| 255 | 389 | 0.80  |
| 256 | 390 | 1.57  |
| 257 | 391 | 1.69  |
| 258 | 392 | 1.06  |
| 259 | 393 | 0.45  |
| 260 | 394 | 0.45  |
| 261 | 395 | 0.49  |
| 262 | 396 | 1.50  |
| 263 | 397 | 0.60  |
| 264 | 398 | 0.89  |
| 265 | 399 | 0.96  |
| 266 | 400 | 0.18  |
| 267 | 401 | 0.17  |
| 268 | 402 | 0.16  |
| 269 | 403 | 0.05  |

**Schedule - B--Contd.****Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No.                              | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|---|-----------------------------|------------------|
| 1                                       | 2                           | 3<br>Ha.         |
| <b>Village Kurundwadi--Contd. (CCA)</b> |                             |                  |
| 270                                     | 404                         | 0.12             |
| 271                                     | 405                         | 0.26             |
| 272                                     | 406                         | 0.04             |
| 273                                     | 407                         | 0.18             |
| 274                                     | 408                         | 0.05             |
| 275                                     | 436                         | 0.42             |
| 276                                     | 437                         | 1.30             |
| 277                                     | 438                         | 1.09             |
| 278                                     | 439                         | 0.76             |
| <b>Total</b>                            |                             | <b>211.42</b>    |

| Sr.<br>No.                              | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|---|-----------------------------|------------------|
| 1                                       | 2                           | 3<br>Ha.         |
| <b>Village Wakshewadi--Contd. (CCA)</b> |                             |                  |
| 24                                      | 303                         | 3.17             |
| 25                                      | 304                         | 0.02             |
| 26                                      | 305                         | 5.96             |
| 27                                      | 306                         | 0.32             |
| 28                                      | 307                         | 0.25             |
| 29                                      | 308                         | 0.84             |
| 30                                      | 309                         | 2.92             |
| 31                                      | 310                         | 1.89             |
| 32                                      | 311                         | 1.77             |
| 33                                      | 312                         | 1.86             |
| 34                                      | 313                         | 7.69             |
| 35                                      | 314                         | 2.02             |
| 36                                      | 315                         | 5.30             |
| 37                                      | 316                         | 6.08             |
| 38                                      | 317/1                       | 3.63             |
| 39                                      | 317/2                       | 4.28             |
| 40                                      | 318                         | 4.53             |
| 41                                      | 319/1                       | 10.82            |
| 42                                      | 319/2                       | 14.67            |
| 43                                      | 319/3/1                     | 16.27            |
| 44                                      | 319/3/2                     | 0.48             |
| 45                                      | 319/4/1                     | 3.31             |
| 46                                      | 319/4/2                     | 1.13             |
| 47                                      | 320                         | 3.55             |
| 48                                      | 326                         | 0.00             |
| 49                                      | 376/1                       | 0.09             |
| 50                                      | 376/2                       | 0.61             |
| 51                                      | 377                         | 0.53             |
| 52                                      | 378/1                       | 0.94             |
| 53                                      | 378/2                       | 0.50             |
| 54                                      | 379                         | 0.34             |
| 55                                      | 380                         | 1.24             |
| 56                                      | 381                         | 0.40             |
| 57                                      | 382                         | 7.06             |
| 58                                      | 383                         | 0.62             |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Wakshewadi--Contd. (CCA)**

|    |     |      |
|----|-----|------|
| 59 | 384 | 0.82 |
| 60 | 385 | 0.64 |
| 61 | 386 | 0.05 |
| 62 | 387 | 0.19 |
| 63 | 388 | 1.81 |
| 64 | 389 | 1.54 |
| 65 | 390 | 0.01 |
| 66 | 391 | 0.74 |
| 67 | 392 | 0.63 |
| 68 | 393 | 0.48 |
| 69 | 394 | 0.81 |
| 70 | 395 | 0.42 |
| 71 | 396 | 0.79 |
| 72 | 397 | 0.45 |
| 73 | 398 | 0.66 |
| 74 | 399 | 2.92 |
| 75 | 400 | 2.90 |
| 76 | 401 | 0.48 |
| 77 | 402 | 0.57 |
| 78 | 403 | 0.28 |
| 79 | 404 | 0.37 |
| 80 | 405 | 0.08 |
| 81 | 406 | 0.34 |
| 82 | 407 | 0.63 |
| 83 | 408 | 0.11 |
| 84 | 409 | 0.27 |
| 85 | 410 | 0.55 |
| 86 | 411 | 2.90 |
| 87 | 412 | 3.76 |
| 88 | 413 | 1.96 |
| 89 | 414 | 0.71 |
| 90 | 415 | 0.81 |
| 91 | 416 | 0.46 |
| 92 | 417 | 0.18 |
| 93 | 418 | 0.24 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Wakshewadi--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 94  | 419 | 0.28 |
| 95  | 420 | 0.14 |
| 96  | 421 | 1.42 |
| 97  | 422 | 2.86 |
| 98  | 423 | 2.22 |
| 99  | 424 | 1.98 |
| 100 | 425 | 1.37 |
| 101 | 426 | 0.31 |
| 102 | 427 | 0.31 |
| 103 | 428 | 0.50 |
| 104 | 429 | 0.33 |
| 105 | 430 | 0.56 |
| 106 | 431 | 0.72 |
| 107 | 432 | 1.90 |
| 108 | 433 | 0.78 |
| 109 | 434 | 0.21 |
| 110 | 435 | 0.18 |
| 111 | 436 | 0.13 |
| 112 | 437 | 0.28 |
| 113 | 438 | 0.54 |
| 114 | 439 | 0.17 |
| 115 | 440 | 0.04 |
| 116 | 441 | 0.10 |
| 117 | 442 | 0.26 |
| 118 | 443 | 0.24 |
| 119 | 444 | 0.48 |
| 120 | 445 | 0.44 |
| 121 | 446 | 0.03 |
| 122 | 447 | 0.40 |
| 123 | 448 | 0.17 |
| 124 | 449 | 0.39 |
| 125 | 450 | 0.39 |
| 126 | 451 | 0.18 |
| 127 | 452 | 0.15 |
| 128 | 453 | 0.20 |

**Schedule - B--Contd.****Villagewise Abstract**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
|------------|-----------------------------|------------------|

| Sr.<br>No. | Gut<br>Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-------------|------------------|
|------------|-------------|------------------|

|   |   |          |
|---|---|----------|
| 1 | 2 | 3<br>Ha. |
|---|---|----------|

|   |   |
|---|---|
| 1 | 2 |
|---|---|

**Village Wakshewadi--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 129 | 454 | 0.21 |
| 130 | 455 | 0.40 |
| 131 | 456 | 0.55 |
| 132 | 457 | 1.91 |
| 133 | 458 | 0.02 |
| 134 | 459 | 1.39 |
| 135 | 460 | 0.36 |
| 136 | 461 | 0.10 |
| 137 | 462 | 0.50 |
| 138 | 463 | 0.22 |
| 139 | 464 | 0.63 |
| 140 | 465 | 0.26 |
| 141 | 466 | 0.02 |
| 142 | 467 | 0.04 |
| 143 | 468 | 0.53 |
| 144 | 469 | 0.40 |
| 145 | 470 | 0.43 |
| 146 | 471 | 0.23 |
| 147 | 472 | 0.68 |
| 148 | 473 | 0.35 |
| 149 | 474 | 0.43 |
| 150 | 475 | 0.12 |
| 151 | 476 | 0.16 |
| 152 | 477 | 0.21 |
| 153 | 478 | 0.37 |
| 154 | 479 | 0.02 |
| 155 | 480 | 0.43 |
| 156 | 485 | 1.43 |
| 157 | 491 | 1.07 |
| 158 | 492 | 0.44 |
| 159 | 493 | 0.57 |
| 160 | 494 | 0.60 |
| 161 | 496 | 1.10 |

|              |               |
|--------------|---------------|
| <b>Total</b> | <b>277.59</b> |
|--------------|---------------|

| Sr.<br>No.   | Gut<br>Nos. | Area<br>3<br>Ha. |
|--------------|-------------|------------------|
| 1            | Zare        | 1322.72          |
| 2            | Kurundwadi  | 211.42           |
| 3            | Wakshewadi  | 277.59           |
| <b>Total</b> |             | <b>1811.73</b>   |

**Engr. MAHESH MADHUKAR RASANKAR,**  
Executive Engineer,  
Minor Irrigation Division,  
Sangli.

Sangli, 10th February 2025.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(८)/२०२५.— पाणीवापर संरथांची कार्यक्षेत्र निश्चिती महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ च्या कलम ५, ६, ७ अन्वये जलशास्त्रीय तत्त्वावर आधारून प्रशासनिक सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संखेचे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे आणि असे निर्देशित करीत आहे की, त्या पाणीवापर संखेचे अद्यायावत व प्रमाणित नकाशे आणि भूधारक/किंवा भोगवटादारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग यांची कार्यालये तसेच अन्य महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात.

मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे की, समुदित प्राधिकरण व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेतर्फे उपसा सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील करता येईल.

## अनुसूची - अ

**सिंचन प्रकल्पाचे नाव :** टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत आटपाडी डावा कालवा कि. मी. १ ते १०, दिघंची वितरिका व थेट विमोचक, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे नाव :** नियोजित झोन क्रमांक ८, पाणीवापर संस्था, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र :** १३५०.०३ हेक्टर (सी.सी.ए.)

## अनुसूची - ब

## जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र             | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------------------|---------|---------|---------|
| १       | २       | ३                   | १       | २९      | ०.१०    |
|         |         | हे. आर<br>(सी.सी.ए) |         | ३०      | १.१०    |
|         |         |                     |         | ३१      | १.२४    |
|         |         |                     |         | ३२      | १.२७    |
|         |         |                     |         | ३३      | ०.७९    |

## गाव निंबवडे

|    |    |      |    |    |       |
|----|----|------|----|----|-------|
| १  | १  | ०.२६ | १  | ३४ | ४.७४  |
| २  | २  | ०.०३ | २  | ३५ | ०.०८  |
| ३  | ३  | ०.०३ | ३  | ३६ | ०.४१  |
| ४  | ४  | ०.०३ | ४  | ३७ | ०.७२  |
| ५  | ५  | ०.०३ | ५  | ३८ | ०.७२  |
| ६  | ६  | ०.०२ | ६  | ३९ | ०.१७  |
| ७  | ७  | ०.०५ | ७  | ४० | ०.४७  |
| ८  | ८  | ०.०६ | ८  | ४१ | २.९३  |
| ९  | ९  | ०.०२ | ९  | ४२ | ०.८३  |
| १० | १० | ०.०३ | १० | ४३ | ०.५२  |
| ११ | ११ | ०.०३ | ११ | ४४ | ०.४४  |
| १२ | १२ | ०.०३ | १२ | ४५ | ०.६२  |
| १३ | १३ | ०.०३ | १३ | ४६ | ६.१६  |
| १४ | १४ | ०.०३ | १४ | ४७ | १.३६  |
| १५ | १५ | ०.०२ | १५ | ४८ | ०.९३  |
| १६ | १६ | ०.०२ | १६ | ४९ | ८.९६  |
| १७ | १७ | ०.०५ | १७ | ५० | ६.३०  |
| १८ | १८ | ०.०३ | १८ | ५१ | ०.४५  |
| १९ | १९ | ०.०६ | १९ | ५२ | ०.३६  |
| २० | २० | ०.२५ | २० | ५३ | १.७४  |
| २१ | २१ | ०.१५ | २१ | ५४ | ०.०२  |
| २२ | २२ | ०.१५ | २२ | ५५ | ०.०६  |
| २३ | २३ | ०.२० | २३ | ५६ | २.८६  |
| २४ | २४ | ०.२५ | २४ | ५७ | १५.१२ |
|    |    |      |    | ५८ | ५.६४  |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| ५९      | ५९      | ५.६३              | ९३      | १०३     | ३.६३              |
| ६०      | ६०      | १८.८६             | ९४      | १०४     | १२.०७             |
| ६१      | ६१      | १३.९९             | ९५      | १०५     | ९.२२              |
| ६२      | ६२      | १८.२३             | ९६      | १०६     | ४.४१              |
| ६३      | ६३      | ५.९७              | ९७      | ११०     | ९.४३              |
| ६४      | ६४      | ८.८०              | ९८      | १११     | २३.७०             |
| ६५      | ६५      | १०.५४             | ९९      | ११२     | ०.३३              |
| ६६      | ६६      | ०.४९              | १००     | ११३     | ०.६५              |
| ६७      | ६७      | ०.९१              | १०१     | ११४     | २.५९              |
| ६८      | ६८      | ०.२८              | १०२     | ११५     | २.२१              |
| ६९      | ६९      | १.७७              | १०३     | ११६     | ३.८४              |
| ७०      | ७०      | ५.३५              | १०४     | ११७     | ०.९६              |
| ७१      | ७१      | ३.७८              | १०५     | ११८     | ०.७७              |
| ७२      | ७२      | २.१०              | १०६     | ११९     | ०.७७              |
| ७३      | ७३      | २.४७              | १०७     | १२०     | ०.७७              |
| ७४      | ७४      | १४.७२             | १०८     | १२१     | ०.७७              |
| ७५      | ७४      | ११.०९             | १०९     | १२२     | ०.७६              |
| ७६      | ७५      | ५.९२              | ११०     | १२३     | ४.११              |
| ७७      | ७६      | ११.३७             | १११     | १२४     | ८.४८              |
| ७८      | ७८      | ३.७८              | ११२     | १२५     | ६.७७              |
| ७९      | ७९      | १०.४४             | ११३     | १२६     | ६.१४              |
| ८०      | १०      | १२.०४             | ११४     | १२७     | १०.८०             |
| ८१      | ११      | ११.०५             | ११५     | १२८     | ११.२८             |
| ८२      | १२      | १४.१३             | ११६     | १२९     | ७.९०              |
| ८३      | १३      | ०.४२              | ११७     | १३०     | २३.२०             |
| ८४      | १४      | १०.०३             | ११८     | १३१     | १०.८६             |
| ८५      | १५      | ६.१४              | ११९     | १६२     | १४.०५             |
| ८६      | १६      | ५.२१              | १२०     | १६३     | १४.२४             |
| ८७      | १७      | ४.४३              | १२१     | १६४     | ११.८०             |
| ८८      | १८      | ७.१७              | १२२     | १६५     | १३.४१             |
| ८९      | १९      | ५.६०              | १२३     | १६६     | ११.८१             |
| ९०      | १००     | ६.०७              | १२४     | १६७     | १०.९८             |
| ९१      | १०१     | १०.७२             | १२५     | १६८     | १३.७४             |
| ९२      | १०२     | ०.२०              | १२६     | १६९     | २.७१              |

## અનુસૂચી - બ--ચાલુ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૧૨૭     | ૧૭૦     | ૦.૪૦    |
| ૧૨૮     | ૧૭૧     | ૦.૦૧    |
| ૧૨૯     | ૧૭૨     | ૩.૩૫    |
| ૧૩૦     | ૧૭૩     | ૪.૩૪    |
| ૧૩૧     | ૧૭૪     | ૨.૬૧    |
| ૧૩૨     | ૧૭૫     | ૦.૧૯    |
| ૧૩૩     | ૧૭૬     | ૦.૨૩    |
| ૧૩૪     | ૧૭૮     | ૦.૨૬    |
| ૧૩૫     | ૧૭૯     | ૦.૨૦    |
| ૧૩૬     | ૧૮૦     | ૧.૨૩    |
| ૧૩૭     | ૧૮૧     | ૧.૮૧    |
| ૧૩૮     | ૧૮૨     | ૦.૦૫    |
| ૧૩૯     | ૧૮૩     | ૦.૦૦    |
| ૧૪૦     | ૧૮૪     | ૦.૭૩    |
| ૧૪૧     | ૧૮૫/૧   | ૬.૫૦    |
| ૧૪૨     | ૧૮૫/૨   | ૧૩.૫૬   |
| ૧૪૩     | ૧૮૫/૩   | ૧૧.૧૩   |
| ૧૪૪     | ૧૮૬     | ૧.૧૧    |
| ૧૪૫     | ૧૮૭     | ૦.૭૬    |
| ૧૪૬     | ૧૮૮     | ૦.૦૫    |
| ૧૪૭     | ૧૮૯/૨   | ૧૩.૧૮   |
| ૧૪૮     | ૧૮૯/૩   | ૧૧.૩૧   |
| ૧૪૯     | ૧૯૦     | ૧.૮૦    |
| ૧૫૦     | ૧૯૧     | ૮.૯૪    |
| ૧૫૧     | ૨૦૮     | ૩.૮૭    |
| ૧૫૨     | ૨૦૮/૧   | ૧.૦૦    |
| ૧૫૩     | ૨૦૯     | ૦.૬૧    |
| ૧૫૪     | ૨૦૯/૧   | ૦.૧૩    |
| ૧૫૫     | ૨૨૪     | ૧૩.૮૬   |
| ૧૫૬     | ૨૨૫     | ૨.૪૧    |
| ૧૫૭     | ૨૨૬     | ૨૧.૧૭   |
| ૧૫૮     | ૨૨૭     | ૮.૧૮    |
| ૧૫૯     | ૨૨૮     | ૨.૨૩    |
| ૧૬૦     | ૨૨૯     | ૦.૬૪    |

## અનુસૂચી - બ--ચાલુ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૧૬૧     | ૨૩૦     | ૨.૪૩    |
| ૧૬૨     | ૨૩૧     | ૦.૦૫    |
| ૧૬૩     | ૨૩૨     | ૪.૮૫    |
| ૧૬૪     | ૨૩૩     | ૦.૧૭    |
| ૧૬૫     | ૨૩૪     | ૦.૧૪    |
| ૧૬૬     | ૨૩૫     | ૨.૩૬    |
| ૧૬૭     | ૨૩૬     | ૦.૦૧    |
| ૧૬૮     | ૨૩૭     | ૦.૦૫    |
| ૧૬૯     | ૨૩૮     | ૦.૪૦    |
| ૧૭૦     | ૨૩૯     | ૧.૧૭    |
| ૧૭૧     | ૨૪૦     | ૨.૮૬    |
| ૧૭૨     | ૨૪૧     | ૧.૭૯    |
| ૧૭૩     | ૨૪૨     | ૦.૬૨    |
| ૧૭૪     | ૨૪૩     | ૦.૦૩    |
| ૧૭૫     | ૨૪૪     | ૦.૪૨    |
| ૧૭૬     | ૨૪૫     | ૦.૦૧    |
| ૧૭૭     | ૨૪૬     | ૦.૦૧    |
| ૧૭૮     | ૨૪૭     | ૦.૮૬    |
| ૧૭૯     | ૨૪૮     | ૦.૦૫    |
| ૧૮૦     | ૨૪૯     | ૦.૧૦    |
| ૧૮૧     | ૨૫૦     | ૦.૫૧    |
| ૧૮૨     | ૨૫૧     | ૦.૭૮    |
| ૧૮૩     | ૨૫૨     | ૦.૧૮    |
| ૧૮૪     | ૨૫૩     | ૧.૧૮    |
| ૧૮૫     | ૨૫૪     | ૦.૦૧    |
| ૧૮૬     | ૨૫૫     | ૧.૨૪    |
| ૧૮૭     | ૨૭૭     | ૧.૩૨    |
| ૧૮૮     | ૨૯૩     | ૧.૧૦    |
| ૧૮૯     | ૨૯૪     | ૩.૦૭    |
| ૧૯૦     | ૨૯૬     | ૦.૧૧    |
| ૧૯૧     | ૨૯૭     | ૦.૦૮    |
| ૧૯૨     | ૨૯૮     | ૦.૦૪    |
| ૧૯૩     | ૨૯૯     | ૦.૧૧    |
| ૧૯૪     | ૩૦૦     | ૦.૧૬    |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| १९५     | ३०१     | ०.३८              | २२९     | ४१८     | १.२६              |
| १९६     | ३०२     | ०.३०              | २३०     | ४१९     | २.२०              |
| १९७     | ३०३     | १.३६              | २३१     | ४२०     | ०.००              |
| १९८     | ३०४     | ०.४६              | २३२     | ४२१     | ३.५०              |
| १९९     | ३०५     | ३.११              | २३३     | ४२२     | ०.६३              |
| २००     | ३०६     | ०.०८              | २३४     | ४२३     | ५.३३              |
| २०१     | ३०७     | ०.०९              | २३५     | ४२४     | १६.६८             |
| २०२     | ३०८     | ०.६७              | २३६     | ४२५     | ०.७४              |
| २०३     | ३०९     | १.०५              | २३७     | ४२६     | १.०६              |
| २०४     | ३१०     | २.८१              | २३८     | ४२७     | ०.००              |
| २०५     | ३११     | १.२१              | २३९     | ४२८     | ०.०४              |
| २०६     | ३१२     | ११.८०             | २४०     | ४२९     | ०.२४              |
| २०७     | ३१३     | ३.०१              | २४१     | ४३०     | ०.३१              |
| २०८     | ३१४     | ०.२२              | २४२     | ४३१     | ०.१४              |
| २०९     | ३१५     | १.८०              | २४३     | ४३२     | ०.०८              |
| २१०     | ३१६     | १.०३              | २४४     | ४३३     | २.३२              |
| २११     | ३१७     | ०.२१              | २४५     | ४३४     | ०.१४              |
| २१२     | ३१८     | १.१९              | २४६     | ४३५     | ०.२५              |
| २१३     | ३१९     | ०.०३              | २४७     | ४३६     | ०.५०              |
| २१४     | ३२०     | १.७२              | २४८     | ४३७     | ०.२१              |
| २१५     | ३२१     | ०.३८              | २४९     | ४३८     | ०.१४              |
| २१६     | ३२२     | ०.१०              | २५०     | ४३९     | ०.१८              |
| २१७     | ३२३     | १.१२              | २५१     | ४४०     | ०.२२              |
| २१८     | ३२४     | ०.३२              | २५२     | ४४१     | ०.११              |
| २१९     | ३२५     | ०.०३              | २५३     | ४४२     | ०.०१              |
| २२०     | ३२६     | ०.२६              | २५४     | ४४३     | ०.०५              |
| २२१     | ३२७     | ०.६५              | २५५     | ४४४     | ०.०८              |
| २२२     | ३२८     | ०.११              | २५६     | ४४५     | ४.१४              |
| २२३     | ३२९     | ०.८५              | २५७     | ४४६     | ०.५४              |
| २२४     | ३३०     | ०.०४              | २५८     | ४४७     | ०.४४              |
| २२५     | ३३१     | ०.६६              | २५९     | ४४८     | ०.४५              |
| २२६     | ३३२     | ३.५४              | २६०     | ४४९     | ५.२४              |
| २२७     | ३३३     | ०.२१              | २६१     | ४५०     | ०.८२              |
| २२८     | ३३४     | ३.२८              | २६२     | ४५१     | २.८३              |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૨૬૩     | ૮૫૨     | ૧.૪૦              | ૨૯૭     | ૮૮૬     | ૧.૦૫              |
| ૨૬૪     | ૮૫૩     | ૭.૧૨              | ૨૯૮     | ૮૮૭     | ૨.૪૧              |
| ૨૬૫     | ૮૫૪     | ૧.૭૨              | ૨૯૯     | ૮૮૮     | ૩.૮૪              |
| ૨૬૬     | ૮૫૫     | ૦.૭૫              | ૩૦૦     | ૮૮૯     | ૧.૧૮              |
| ૨૬૭     | ૮૫૬     | ૦.૬૩              | ૩૦૧     | ૮૯૦     | ૨.૩૭              |
| ૨૬૮     | ૮૫૭     | ૦.૦૨              | ૩૦૨     | ૮૯૧     | ૨.૦૦              |
| ૨૬૯     | ૮૫૮     | ૦.૬૯              | ૩૦૩     | ૮૯૨     | ૧.૮૨              |
| ૨૭૦     | ૮૫૯     | ૦.૧૧              | ૩૦૪     | ૮૯૩     | ૦.૭૪              |
| ૨૭૧     | ૮૬૦     | ૦.૮૦              | ૩૦૫     | ૮૯૪     | ૦.૦૮              |
| ૨૭૨     | ૮૬૧     | ૪.૭૨              | ૩૦૬     | ૮૯૫     | ૦.૧૭              |
| ૨૭૩     | ૮૬૨     | ૪.૦૦              | ૩૦૭     | ૮૯૬     | ૦.૦૭              |
| ૨૭૪     | ૮૬૩     | ૨.૨૩              | ૩૦૮     | ૮૯૭     | ૦.૨૦              |
| ૨૭૫     | ૮૬૪     | ૧.૮૨              | ૩૦૯     | ૮૯૮     | ૦.૪૦              |
| ૨૭૬     | ૮૬૫     | ૨.૨૪              | ૩૧૦     | ૮૯૯     | ૦.૧૪              |
| ૨૭૭     | ૮૬૬     | ૦.૧૩              | ૩૧૧     | ૫૦૦     | ૦.૦૭              |
| ૨૭૮     | ૮૬૭     | ૦.૦૯              | ૩૧૨     | ૫૨૫     | ૦.૦૮              |
| ૨૭૯     | ૮૬૮     | ૨.૦૧              | ૩૧૩     | ૫૩૦     | ૦.૦૫              |
| ૨૮૦     | ૮૬૯     | ૩.૨૨              | ૩૧૪     | ૧૬૪૩    | ૦.૨૧              |
| ૨૮૧     | ૮૭૦     | ૧.૧૨              | ૩૧૫     | ૧૬૪૪    | ૩.૨૩              |
| ૨૮૨     | ૮૭૧     | ૧.૧૭              | ૩૧૬     | ૧૬૪૫    | ૦.૪૬              |
| ૨૮૩     | ૮૭૨     | ૩.૭૨              | ૩૧૭     | ૧૬૪૬    | ૦.૩૩              |
| ૨૮૪     | ૮૭૩     | ૧.૩૬              | ૩૧૮     | ૧૬૪૭    | ૧.૩૧              |
| ૨૮૫     | ૮૭૪     | ૧.૫૬              | ૩૧૯     | ૧૬૪૮    | ૧.૭૦              |
| ૨૮૬     | ૮૭૫     | ૪.૧૨              | ૩૨૦     | ૧૬૪૯    | ૦.૩૬              |
| ૨૮૭     | ૮૭૬     | ૦.૮૦              | ૩૨૧     | ૧૬૫૦    | ૦.૨૨              |
| ૨૮૮     | ૮૭૭     | ૫.૦૮              | ૩૨૨     | ૧૬૫૧    | ૦.૨૦              |
| ૨૮૯     | ૮૭૮     | ૪.૭૫              | ૩૨૩     | ૧૬૫૨    | ૦.૨૫              |
| ૨૯૦     | ૮૭૯     | ૪.૯૬              | ૩૨૪     | ૧૬૫૩    | ૦.૩૮              |
| ૨૯૧     | ૮૮૦     | ૦.૦૭              | ૩૨૫     | ૧૬૫૪    | ૦.૩૫              |
| ૨૯૨     | ૮૮૧     | ૨.૨૬              | ૩૨૬     | ૧૬૫૫    | ૦.૪૫              |
| ૨૯૩     | ૮૮૨     | ૧.૫૬              | ૩૨૭     | ૧૬૫૬    | ૦.૫૧              |
| ૨૯૪     | ૮૮૩     | ૧.૮૫              | ૩૨૮     | ૧૬૫૭    | ૦.૨૬              |
| ૨૯૫     | ૮૮૪     | ૦.૦૩              | ૩૨૯     | ૧૬૫૮    | ૦.૭૭              |
| ૨૯૬     | ૮૮૫     | ૦.૧૩              | ૩૩૦     | ૧૬૫૯    | ૦.૦૭              |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १       | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|         |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| ३३१     | १६६०    | ०.०८              | ३६५     | १८१९    | ०.१५              |
| ३३२     | १६६१    | ०.०६              | ३६६     | १८२०    | ०.०८              |
| ३३३     | १६६२    | ०.१०              | ३६७     | १८२१    | ०.१३              |
| ३३४     | १६६३    | १.४६              | ३६८     | १८२२    | ०.१४              |
| ३३५     | १६६४    | ०.२५              | ३६९     | १८२३    | ०.१८              |
| ३३६     | १६६५    | ०.६८              | ३७०     | १८२४    | ०.१९              |
| ३३७     | १६६६    | ०.२३              | ३७१     | १८२५    | ०.२७              |
| ३३८     | १६६७    | ०.३१              | ३७२     | १८२६    | ०.१४              |
| ३३९     | १६६८    | ०.६०              | ३७३     | १८२७    | ०.२३              |
| ३४०     | १६६९    | १.२९              | ३७४     | १८२८    | ०.२०              |
| ३४१     | १६७०    | १.४६              | ३७५     | १८२९    | ०.०९              |
| ३४२     | १६७१    | ०.८१              | ३७६     | १८३०    | ०.१८              |
| ३४३     | १६७२    | १.०१              | ३७७     | १८३१    | ०.१८              |
| ३४४     | १६७३    | १.१२              | ३७८     | १८३२    | ०.५५              |
| ३४५     | १६७४    | १.१०              | ३७९     | १८३३    | ०.५८              |
| ३४६     | १६७५    | १.५२              | ३८०     | १८३४    | ३.५२              |
| ३४७     | १६७६    | ०.१२              | ३८१     | १८३५    | ५.६५              |
| ३४८     | १६७७    | १.१५              | ३८२     | १८३६    | २.५४              |
| ३४९     | १६७८    | ८.८६              | ३८३     | १८३७    | २.३६              |
| ३५०     | १६७९    | १.२२              | ३८४     | १८३८    | १.१६              |
| ३५१     | १६८०    | १.६२              | ३८५     | १८३९    | १.६३              |
| ३५२     | १६८१    | ४.९०              | ३८६     | १८४०    | ०.७८              |
| ३५३     | १६८२    | ०.८१              | ३८७     | १८४१    | ३.३६              |
| ३५४     | १७९२    | ०.३१              | ३८८     | १८४२    | ०.५३              |
| ३५५     | १७९३    | ०.०४              | ३८९     | १८४३    | १.०३              |
| ३५६     | १७९४    | ०.०५              | ३९०     | १८४४    | ०.५१              |
| ३५७     | १७९५    | ०.८३              | ३९१     | १८४५    | १.१३              |
| ३५८     | १७९६    | ०.२१              | ३९२     | १८४६    | ०.२८              |
| ३५९     | १७९७    | ०.२८              | ३९३     | १८४७    | ०.२८              |
| ३६०     | १७९८    | ०.१५              | ३९४     | १८४८    | ०.६६              |
| ३६१     | १७९९    | ०.४८              | ३९५     | १८४९    | ०.६९              |
| ३६२     | १८१६    | ०.३३              | ३९६     | १८५०    | १.६३              |
| ३६३     | १८१७    | ०.२३              | ३९७     | १८५१    | ०.३७              |
| ३६४     | १८१८    | ०.३८              | ३९८     | १८५२    | ०.३७              |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર.     | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|-------------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧           | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|             |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૩૯૯         | ૧૮૫૩    | ૦.૨૭              | ૧       | ૧       | ૨.૫૫              |
| ૪૦૦         | ૧૮૫૪    | ૦.૭૪              | ૨       | ૨       | ૧.૧૮              |
| ૪૦૧         | ૧૮૫૫    | ૦.૭૬              | ૩       | ૩       | ૧.૭૦              |
| ૪૦૨         | ૧૮૫૬    | ૦.૯૮              | ૪       | ૪       | ૨.૩૧              |
| ૪૦૩         | ૧૮૫૭    | ૦.૬૬              | ૫       | ૫       | ૦.૮૮              |
| ૪૦૪         | ૧૮૫૮    | ૦.૩૮              | ૬       | ૬       | ૦.૪૪              |
| ૪૦૫         | ૧૮૫૯    | ૦.૩૭              | ૭       | ૭       | ૦.૦૧              |
| ૪૦૬         | ૧૮૬૦    | ૦.૩૦              | ૮       | ૮       | ૦.૧૭              |
| ૪૦૭         | ૧૮૬૧    | ૦.૦૪              | ૯       | ૯       | ૦.૫૦              |
| ૪૦૮         | ૧૮૬૨    | ૦.૩૨              | ૧૦      | ૧૦/૧.   | ૦.૬૩              |
| ૪૦૯         | ૧૮૬૩    | ૦.૦૫              | ૧૧      | ૧૦/૨.   | ૦.૦૩              |
| ૪૧૦         | ૧૮૬૪    | ૦.૩૯              | ૧૨      | ૧૧      | ૦.૧૯              |
| ૪૧૧         | ૧૮૬૫    | ૦.૩૪              | ૧૩      | ૧૨      | ૦.૨૭              |
| ૪૧૨         | ૧૮૬૬    | ૦.૧૮              | ૧૪      | ૧૩      | ૦.૨૭              |
| ૪૧૩         | ૧૮૬૭    | ૦.૨૧              | ૧૫      | ૧૪      | ૦.૧૨              |
| ૪૧૪         | ૧૮૬૮    | ૦.૦૫              | ૧૬      | ૧૫      | ૦.૦૮              |
| ૪૧૫         | ૧૮૬૯    | ૦.૦૧              | ૧૭      | ૧૬      | ૦.૫૧              |
| ૪૧૬         | ૧૮૭૦    | ૦.૧૩              | ૧૮      | ૧૭      | ૦.૧૦              |
| ૪૧૭         | ૧૮૭૧    | ૦.૧૧              | ૧૯      | ૧૮      | ૦.૦૬              |
| ૪૧૮         | ૧૮૭૨    | ૦.૦૧              | ૨૦      | ૧૯/૧.   | ૦.૭૮              |
| ૪૧૯         | ૧૮૭૩    | ૦.૧૬              | ૨૧      | ૧૯/૨.   | ૧.૦૩              |
| ૪૨૦         | ૧૮૭૪    | ૧.૮૪              | ૨૨      | ૨૦/૧.   | ૧.૨૨              |
| ૪૨૧         | ૧૮૭૧    | ૦.૧૪              | ૨૩      | ૧૯/૨.   | ૦.૨૩              |
| ૪૨૨         | ૧૮૮૨    | ૦.૧૪              | ૨૪      | ૨૧/૧.   | ૦.૪૭              |
| ૪૨૩         | ૧૮૮૩    | ૦.૩૧              | ૨૫      | ૨૧/૨.   | ૦.૭૭              |
| ૪૨૪         | ૧૮૮૪    | ૦.૧૧              | ૨૬      | ૨૨      | ૭.૨૪              |
| ૪૨૫         | ૧૮૭૫    | ૦.૦૨              | ૨૭      | ૨૩      | ૩.૩૭              |
| ૪૨૬         | ૧૮૭૬    | ૦.૧૪              | ૨૮      | ૨૪      | ૩.૦૬              |
| ૪૨૭         | ૧૮૭૭    | ૦.૨૫              | ૨૯      | ૨૪/૧.   | ૨.૫૦              |
| ૪૨૮         | ૧૮૭૮    | ૧.૨૫              | ૩૦      | ૨૪/૨.   | ૦.૦૧              |
| ૪૨૯         | ૧૮૭૯    | ૦.૩૭              | ૩૧      | ૨૬/૧.   | ૦.૧૧              |
| ૪૩૦         | ૧૮૮૦    | ૦.૩૪              | ૩૨      | ૨૬/૨.   | ૦.૦૩              |
| <b>એકૂણ</b> |         | <b>૧૦૫૯.૯૯</b>    | ૩૩      | ૨૭      | ૦.૦૫              |
|             |         |                   | ૩૪      | ૨૮/૧.   | ૦.૦૧              |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|---------|---------|---------|
| १       | २       | ३       | १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |         |         | (सीसीए) |
| ३५      | २८/२.   | ०.२९    | ६१      | ६०      | ०.०२    |
| ३६      | २९      | ०.२५    | ७०      | ६१      | ०.४०    |
| ३७      | ३०/१.   | ०.७७    | ७१      | ६२      | ०.०७    |
| ३८      | ३०/२.   | ३.५०    | ७२      | ६३      | ०.०४    |
| ३९      | ३१/१.   | १.९६    | ७३      | ६४      | ०.०४    |
| ४०      | ३१/२.   | १.४५    | ७४      | ६५      | ०.०६    |
| ४१      | ३२      | ४.०९    | ७५      | ६६      | ०.११    |
| ४२      | ३३      | ०.१३    | ७६      | ६७      | ०.१०    |
| ४३      | ३४      | ०.०७    | ७७      | ६८      | ०.०६    |
| ४४      | ३५      | ०.७५    | ७८      | ६९      | ०.०९    |
| ४५      | ३६      | ०.१६    | ७९      | ७०      | ०.१८    |
| ४६      | ३७      | ०.१९    | ८०      | ७१      | ०.१४    |
| ४७      | ३८      | ०.२४    | ८१      | ७२      | ०.६९    |
| ४८      | ३९      | ०.१७    | ८२      | ७३      | ०.१६    |
| ४९      | ४०      | ०.१२    | ८३      | ७४      | १.५६    |
| ५०      | ४१      | ०.०४    | ८४      | ७६      | ०.६२    |
| ५१      | ४२      | ०.१३    | ८५      | ७९      | ०.११    |
| ५२      | ४३      | ०.४२    | ८६      | ८०      | ०.४३    |
| ५३      | ४४      | ०.३५    | ८७      | ८१      | ०.४७    |
| ५४      | ४५      | ०.३९    | ८८      | ८२      | ०.१८    |
| ५५      | ४६      | ०.१७    | ८९      | ८३      | ०.३६    |
| ५६      | ४७      | १.३५    | ९०      | ८४      | ०.७०    |
| ५७      | ४८      | ०.३३    | ९१      | ८५      | १.७५    |
| ५८      | ४९      | ०.६९    | ९२      | ८६      | ०.३६    |
| ५९      | ५०      | ०.१४    | ९३      | ८७      | ०.३३    |
| ६०      | ५१      | १.०३    | ९४      | ८८      | ०.३२    |
| ६१      | ५२      | ०.६१    | ९५      | ८९      | ०.४६    |
| ६२      | ५३      | ०.३६    | ९६      | ९०      | ०.३८    |
| ६३      | ५४      | ०.०९    | ९७      | ९१      | १.०७    |
| ६४      | ५५      | ०.४१    | ९८      | ९२      | १.४०    |
| ६५      | ५६      | ०.६८    | ९९      | ९३      | ०.८६    |
| ६६      | ५७      | ४.७२    | १००     | ९४      | ०.८१    |
| ६७      | ५८      | ०.०२    | १०१     | ९५      | ०.११    |
| ६८      | ५९      | ०.०१    | १०२     | ९६      | ०.७२    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૧૦૩     | ૧૭      | ૦.૬૦              |
| ૧૦૪     | ૧૮      | ૦.૨૧              |
| ૧૦૫     | ૧૯      | ૦.૬૬              |
| ૧૦૬     | ૧૦૦     | ૦.૨૪              |
| ૧૦૭     | ૧૦૧     | ૦.૩૮              |
| ૧૦૮     | ૧૦૨     | ૦.૨૭              |
| ૧૦૯     | ૧૦૩     | ૦.૨૧              |
| ૧૧૦     | ૧૦૪     | ૦.૩૮              |
| ૧૧૧     | ૧૦૫     | ૦.૧૭              |
| ૧૧૨     | ૧૦૬     | ૦.૩૭              |
| ૧૧૩     | ૧૦૭     | ૦.૨૦              |
| ૧૧૪     | ૧૦૮     | ૦.૦૪              |
| ૧૧૫     | ૧૦૯     | ૦.૧૮              |
| ૧૧૬     | ૧૧૦     | ૦.૧૬              |
| ૧૧૭     | ૧૧૧     | ૦.૧૮              |
| ૧૧૮     | ૧૧૨     | ૦.૨૫              |
| ૧૧૯     | ૩૨૪     | ૧.૧૪              |
| ૧૨૦     | ૩૨૫     | ૫.૬૨              |
| ૧૨૧     | ૩૨૬     | ૧.૨૩              |
| ૧૨૨     | ૩૨૮     | ૦.૧૭              |
| ૧૨૩     | ૩૨૯     | ૦.૩૧              |
| ૧૨૪     | ૩૩૦     | ૧.૧૭              |
| ૧૨૫     | ૩૩૧     | ૫.૪૨              |
| ૧૨૬     | ૩૩૨     | ૦.૦૮              |
| ૧૨૭     | ૩૩૩     | ૩.૨૩              |
| ૧૨૮     | ૩૩૪     | ૦.૧૩              |
| ૧૨૯     | ૩૩૫/૧   | ૮.૦૭              |
| ૧૩૦     | ૩૩૫/૨   | ૧૯.૮૩             |
| ૧૩૧     | ૩૩૫/૩   | ૧૪.૧૮             |
| ૧૩૨     | ૩૩૬     | ૧૨.૪૩             |
| ૧૩૩     | ૩૩૭     | ૫.૪૫              |
| ૧૩૪     | ૩૩૮     | ૧૭.૨૪             |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૧૩૫     | ૩૩૯/૧   | ૧.૫૬              |
| ૧૩૬     | ૩૩૯/૨   | ૦.૫૬              |
| ૧૩૭     | ૩૪૦/૧   | ૧૭.૩૩             |
| ૧૩૮     | ૩૪૦/૨   | ૦.૯૪              |
| ૧૩૯     | ૩૪૧     | ૨.૧૧              |
| ૧૪૦     | ૩૪૨     | ૧.૧૨              |
| ૧૪૧     | ૩૪૩     | ૪.૫૮              |
| ૧૪૨     | ૩૪૪     | ૦.૫૩              |
| ૧૪૩     | ૩૪૫/૧   | ૧.૭૩              |
| ૧૪૪     | ૩૪૫/૨   | ૦.૪૩              |
| ૧૪૫     | ૩૪૬/૧   | ૦.૭૩              |
| ૧૪૬     | ૩૪૬/૨   | ૦.૬૮              |
| ૧૪૭     | ૩૪૭/૧   | ૪.૨૩              |
| ૧૪૮     | ૩૪૮     | ૪.૪૧              |
| ૧૪૯     | ૩૪૯     | ૦.૨૧              |
| ૧૫૦     | ૩૪૧     | ૦.૨૧              |
| ૧૫૧     | ૩૪૧     | ૦.૦૨              |
| ૧૫૨     | ૩૪૧     | ૪.૪૧              |
| ૧૫૩     | ૩૪૨     | ૦.૧૧              |
| ૧૫૪     | ૩૪૨     | ૦.૦૩              |
| ૧૫૫     | ૩૪૩     | ૦.૦૩              |
| ૧૫૬     | ૩૪૪     | ૨.૩૩              |
| ૧૫૭     | ૩૪૬     | ૧૦.૧૩             |
| ૧૫૮     | ૫૦૦     | ૧.૭૩              |
| ૧૫૯     | ૫૦૧     | ૦.૫૮              |
| ૧૬૦     | ૫૦૨     | ૦.૭૫              |
| ૧૬૧     | ૫૦૩     | ૨.૧૦              |
| ૧૬૨     | ૫૦૪     | ૧.૧૦              |
| ૧૬૩     | ૫૦૫     | ૦.૬૯              |
| ૧૬૪     | ૫૦૬     | ૦.૫૦              |
| ૧૬૫     | ૫૦૭     | ૦.૫૮              |
| ૧૬૬     | ૫૦૮     | ૦.૧૬              |

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र   |
|---------|---------|-----------|
| १       | २       | ३         |
|         |         | हे. आर    |
|         |         | (सी.सी.ए) |
| १६७     | ५०९     | ०.१४      |
| १६८     | ५१०     | ०.१८      |
| १६९     | ५११     | ०.०६      |
| १७०     | ५१२     | ०.६१      |
| १७१     | ५१३     | ०.१३      |
| १७२     | ५१४     | ०.०२      |
| १७३     | ५१५     | ०.०७      |
| १७४     | ५१६     | ०.१२      |
| १७५     | ५१७     | २.०१      |
| १७६     | ५१८     | ०.४०      |
| १७७     | ५१९     | ०.८८      |
| १७८     | ५२०     | ०.६७      |
| १७९     | ५२१     | ०.५१      |
| १८०     | ५२२     | १.७१      |
| १८१     | ५२३     | १.८४      |
| १८२     | ५२४     | ०.०२      |
| १८३     | ५२५     | १.८४      |
| १८४     | ५२६     | ०.७३      |
| १८५     | ५२७     | ०.३६      |
| १८६     | ५२८     | ०.२६      |
| १८७     | ५२९     | ०.१३      |
| १८८     | ५३०     | ०.१२      |
| १८९     | ५३१     | ०.०९      |
| १९०     | ५३२     | ०.०३      |
| १९१     | ५३३     | ०.१२      |
| १९२     | ५३४     | ०.२०      |
| १९३     | ५३५     | ०.०५      |
| १९४     | ५३६     | ०.०३      |
| १९५     | ५३७     | ०.०३      |
| १९६     | ५३८     | ०.१०      |
| १९७     | ५३९     | ०.०४      |
| १९८     | ५४०     | ०.२८      |

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र   |
|---------|---------|-----------|
| १       | २       | ३         |
|         |         | हे. आर    |
|         |         | (सी.सी.ए) |
| १९९     | ५४१     | ०.१३      |
| २००     | ५४२     | ०.२१      |
| २०१     | ५४३     | ०.११      |
| २०२     | ५४४     | ०.१३      |
| २०३     | ५४५     | ०.१३      |
| २०४     | ५४६     | ०.३९      |
| २०५     | ५४७     | ०.२४      |
| २०६     | ५४८     | ०.३४      |
| २०७     | ५४९     | २.६२      |
| २०८     | ५५०     | ०.१७      |
| २०९     | ५५१     | ०.१६      |
| २१०     | ५५२     | ०.६५      |
| २११     | ५५३     | ०.०१      |
| २१२     | ५५४     | ०.०५      |
| २१३     | ५५५     | ०.४६      |
| २१४     | ५५६     | ०.९१      |
| २१५     | ५५७     | ०.१७      |
| २१६     | ५५८     | ०.६३      |
| २१७     | ५५९     | ०.००      |
| एकूण    |         | २९०.०४    |

गावनिहाय क्षेत्र

| अ.क्र. | गाव        | क्षेत्र    |
|--------|------------|------------|
| १      | २          | ३          |
|        |            | हे. आर     |
|        |            | (सी.सी.ए.) |
| १      | निंबवडे    | १०५१.९९    |
| २      | वाक्षेवाडी | २९०.०४     |
| एकूण   |            | १३५०.०३    |

इंजि. महेश मधुकर रासनकर,  
कार्यकारी अभियंता,  
लघुपाटबंधारे विभाग, सांगली.  
सांगली, १० फेब्रुवारी २०२५.

*The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005*  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**  
**(Notification No. III)**

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(८/२०२५).—It has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations(WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, Minor Irrigation Division, Sangli hereby delineate areas of operation of following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water though WUAs shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule - A**

**Name of the Project :** Tembhoo Lift Irrigation Project, Atpadi Left Bank Canal K.M. 1 to 10, Dighanchi Dy. and Direct Outlets, taluka Atpadi, district Sangli.

**Name of the proposed WUA's :** Zone No. 8

**Area of WUA :** 1350.03 Ha. (CCA)

**Schedule - B--Contd.**

| Sr. No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|---------|-----------------------------|-------------|
| 1       | 2                           | 3           |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|    |    |      |
|----|----|------|
| 3  | 3  | 0.03 |
| 4  | 4  | 0.03 |
| 5  | 5  | 0.03 |
| 6  | 6  | 0.02 |
| 7  | 7  | 0.05 |
| 8  | 8  | 0.06 |
| 9  | 9  | 0.02 |
| 10 | 10 | 0.03 |
| 11 | 11 | 0.03 |
| 12 | 12 | 0.03 |
| 13 | 13 | 0.03 |
| 14 | 14 | 0.03 |
| 15 | 15 | 0.02 |
| 16 | 16 | 0.02 |
| 17 | 17 | 0.05 |
| 18 | 18 | 0.03 |
| 19 | 19 | 0.06 |
| 20 | 20 | 0.25 |
| 21 | 21 | 0.15 |
| 22 | 22 | 0.15 |
| 23 | 23 | 0.20 |
| 24 | 24 | 0.25 |
| 25 | 25 | 0.07 |
| 26 | 26 | 7.34 |
| 27 | 27 | 1.09 |
| 28 | 28 | 2.04 |
| 29 | 29 | 0.06 |
| 30 | 30 | 1.10 |
| 31 | 31 | 1.24 |
| 32 | 32 | 1.27 |
| 33 | 33 | 0.79 |
| 34 | 34 | 4.74 |
| 35 | 35 | 0.08 |
| 36 | 36 | 0.41 |
| 37 | 37 | 0.72 |
| 38 | 38 | 0.72 |
| 39 | 39 | 0.17 |

**District Sangli, Taluka Atpadi**

| Sr. No. | Gat Nos. | Area              |
|---------|----------|-------------------|
| 1       | 2        | 3<br>Ha.<br>(CCA) |

**Village Nimbavade**

|   |   |      |
|---|---|------|
| 1 | 1 | 0.26 |
| 2 | 2 | 0.03 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|    |    |       |
|----|----|-------|
| 40 | 40 | 0.47  |
| 41 | 41 | 2.93  |
| 42 | 42 | 0.83  |
| 43 | 43 | 0.52  |
| 44 | 44 | 0.44  |
| 45 | 45 | 0.62  |
| 46 | 46 | 6.16  |
| 47 | 47 | 1.36  |
| 48 | 48 | 0.13  |
| 49 | 49 | 8.16  |
| 50 | 50 | 6.30  |
| 51 | 51 | 0.45  |
| 52 | 52 | 0.36  |
| 53 | 53 | 1.74  |
| 54 | 54 | 0.02  |
| 55 | 55 | 0.06  |
| 56 | 56 | 2.86  |
| 57 | 57 | 15.12 |
| 58 | 58 | 5.64  |
| 59 | 59 | 5.63  |
| 60 | 60 | 18.86 |
| 61 | 61 | 13.99 |
| 62 | 62 | 18.23 |
| 63 | 63 | 5.97  |
| 64 | 64 | 8.80  |
| 65 | 65 | 10.54 |
| 66 | 66 | 0.49  |
| 67 | 67 | 0.91  |
| 68 | 68 | 0.28  |
| 69 | 69 | 1.77  |
| 70 | 70 | 5.35  |
| 71 | 71 | 3.78  |
| 72 | 72 | 2.10  |
| 73 | 73 | 2.47  |
| 74 | 74 | 14.72 |
| 75 | 84 | 11.09 |
| 76 | 85 | 5.92  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 77  | 87  | 11.37 |
| 78  | 88  | 3.78  |
| 79  | 89  | 10.44 |
| 80  | 90  | 12.04 |
| 81  | 91  | 11.05 |
| 82  | 92  | 14.13 |
| 83  | 93  | 0.42  |
| 84  | 94  | 10.03 |
| 85  | 95  | 6.14  |
| 86  | 96  | 5.29  |
| 87  | 97  | 4.43  |
| 88  | 98  | 7.17  |
| 89  | 99  | 5.60  |
| 90  | 100 | 6.07  |
| 91  | 101 | 10.72 |
| 92  | 102 | 0.20  |
| 93  | 103 | 3.63  |
| 94  | 104 | 12.07 |
| 95  | 105 | 9.22  |
| 96  | 106 | 4.41  |
| 97  | 110 | 9.43  |
| 98  | 111 | 23.70 |
| 99  | 112 | 0.33  |
| 100 | 113 | 0.65  |
| 101 | 114 | 2.59  |
| 102 | 115 | 2.21  |
| 103 | 116 | 3.84  |
| 104 | 117 | 0.96  |
| 105 | 118 | 0.77  |
| 106 | 119 | 0.77  |
| 107 | 120 | 0.77  |
| 108 | 121 | 0.77  |
| 109 | 122 | 0.76  |
| 110 | 123 | 4.11  |
| 111 | 124 | 8.48  |
| 112 | 125 | 6.77  |
| 113 | 126 | 6.74  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |       |       |
|-----|-------|-------|
| 114 | 127   | 10.80 |
| 115 | 128   | 19.28 |
| 116 | 129   | 7.90  |
| 117 | 130   | 23.20 |
| 118 | 131   | 10.86 |
| 119 | 162   | 14.05 |
| 120 | 163   | 14.24 |
| 121 | 164   | 11.80 |
| 122 | 165   | 13.41 |
| 123 | 166   | 11.81 |
| 124 | 167   | 9.98  |
| 125 | 168   | 13.74 |
| 126 | 169   | 2.71  |
| 127 | 170   | 0.40  |
| 128 | 171   | 0.01  |
| 129 | 172   | 3.35  |
| 130 | 173   | 4.34  |
| 131 | 174   | 2.61  |
| 132 | 175   | 0.19  |
| 133 | 176   | 0.23  |
| 134 | 178   | 0.26  |
| 135 | 179   | 0.20  |
| 136 | 180   | 1.23  |
| 137 | 181   | 1.81  |
| 138 | 182   | 0.05  |
| 139 | 183   | 0.00  |
| 140 | 184   | 0.73  |
| 141 | 185/1 | 6.50  |
| 142 | 185/2 | 13.56 |
| 143 | 185/3 | 11.93 |
| 144 | 186   | 1.11  |
| 145 | 187   | 0.76  |
| 146 | 188   | 0.05  |
| 147 | 189/2 | 13.18 |
| 148 | 189/3 | 11.39 |
| 149 | 190   | 9.80  |
| 150 | 191   | 8.94  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |       |       |
|-----|-------|-------|
| 151 | 208   | 3.87  |
| 152 | 208/1 | 1.00  |
| 153 | 209   | 0.69  |
| 154 | 209/1 | 0.13  |
| 155 | 224   | 13.86 |
| 156 | 225   | 2.41  |
| 157 | 226   | 21.97 |
| 158 | 227   | 8.18  |
| 159 | 228   | 2.23  |
| 160 | 229   | 0.64  |
| 161 | 230   | 2.43  |
| 162 | 231   | 0.05  |
| 163 | 232   | 4.85  |
| 164 | 233   | 0.97  |
| 165 | 234   | 0.14  |
| 166 | 235   | 2.36  |
| 167 | 236   | 0.01  |
| 168 | 237   | 0.05  |
| 169 | 238   | 0.40  |
| 170 | 239   | 1.97  |
| 171 | 240   | 2.86  |
| 172 | 241   | 1.79  |
| 173 | 242   | 0.62  |
| 174 | 243   | 0.03  |
| 175 | 244   | 0.42  |
| 176 | 245   | 0.01  |
| 177 | 246   | 0.01  |
| 178 | 247   | 0.86  |
| 179 | 248   | 0.05  |
| 180 | 249   | 0.10  |
| 181 | 250   | 0.59  |
| 182 | 251   | 0.78  |
| 183 | 252   | 0.18  |
| 184 | 253   | 1.14  |
| 185 | 254   | 0.01  |
| 186 | 255   | 1.24  |
| 187 | 277   | 1.32  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 188 | 293 | 1.10  |
| 189 | 294 | 3.07  |
| 190 | 296 | 0.19  |
| 191 | 297 | 0.08  |
| 192 | 298 | 0.04  |
| 193 | 299 | 0.19  |
| 194 | 300 | 0.16  |
| 195 | 301 | 0.38  |
| 196 | 302 | 0.30  |
| 197 | 303 | 1.36  |
| 198 | 304 | 0.46  |
| 199 | 305 | 3.11  |
| 200 | 307 | 0.08  |
| 201 | 308 | 0.09  |
| 202 | 309 | 0.67  |
| 203 | 310 | 1.05  |
| 204 | 311 | 2.81  |
| 205 | 312 | 1.21  |
| 206 | 313 | 11.80 |
| 207 | 314 | 3.01  |
| 208 | 315 | 0.22  |
| 209 | 316 | 1.80  |
| 210 | 317 | 1.03  |
| 211 | 329 | 0.29  |
| 212 | 330 | 1.19  |
| 213 | 402 | 0.03  |
| 214 | 403 | 1.72  |
| 215 | 404 | 0.38  |
| 216 | 405 | 0.10  |
| 217 | 406 | 1.12  |
| 218 | 407 | 0.32  |
| 219 | 408 | 0.03  |
| 220 | 409 | 0.26  |
| 221 | 410 | 0.65  |
| 222 | 411 | 0.11  |
| 223 | 412 | 0.85  |
| 224 | 413 | 0.04  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 225 | 414 | 0.66  |
| 226 | 415 | 3.54  |
| 227 | 416 | 0.21  |
| 228 | 417 | 3.28  |
| 229 | 418 | 1.26  |
| 230 | 419 | 2.20  |
| 231 | 420 | 0.00  |
| 232 | 421 | 3.50  |
| 233 | 422 | 0.63  |
| 234 | 423 | 5.33  |
| 235 | 424 | 16.68 |
| 236 | 425 | 0.74  |
| 237 | 426 | 9.06  |
| 238 | 427 | 0.00  |
| 239 | 428 | 0.04  |
| 240 | 429 | 0.24  |
| 241 | 430 | 0.31  |
| 242 | 431 | 0.14  |
| 243 | 432 | 0.08  |
| 244 | 433 | 2.32  |
| 245 | 434 | 0.14  |
| 246 | 435 | 0.25  |
| 247 | 436 | 0.50  |
| 248 | 437 | 0.21  |
| 249 | 438 | 0.14  |
| 250 | 439 | 0.18  |
| 251 | 440 | 0.22  |
| 252 | 441 | 0.11  |
| 253 | 442 | 0.01  |
| 254 | 443 | 0.05  |
| 255 | 444 | 0.08  |
| 256 | 445 | 4.14  |
| 257 | 446 | 0.54  |
| 258 | 447 | 0.44  |
| 259 | 448 | 0.45  |
| 260 | 449 | 5.24  |
| 261 | 450 | 0.82  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 262 | 451 | 2.83 |
| 263 | 452 | 1.40 |
| 264 | 453 | 7.12 |
| 265 | 454 | 1.72 |
| 266 | 455 | 0.75 |
| 267 | 456 | 0.63 |
| 268 | 457 | 0.02 |
| 269 | 458 | 0.69 |
| 270 | 459 | 0.99 |
| 271 | 460 | 0.80 |
| 272 | 461 | 4.72 |
| 273 | 462 | 4.00 |
| 274 | 463 | 2.23 |
| 275 | 464 | 1.82 |
| 276 | 465 | 2.24 |
| 277 | 466 | 0.13 |
| 278 | 467 | 0.09 |
| 279 | 468 | 2.01 |
| 280 | 469 | 3.22 |
| 281 | 470 | 1.92 |
| 282 | 471 | 1.97 |
| 283 | 472 | 3.72 |
| 284 | 473 | 1.36 |
| 285 | 474 | 1.56 |
| 286 | 475 | 4.12 |
| 287 | 476 | 0.80 |
| 288 | 477 | 5.08 |
| 289 | 478 | 4.75 |
| 290 | 479 | 4.96 |
| 291 | 480 | 0.07 |
| 292 | 481 | 2.26 |
| 293 | 482 | 1.56 |
| 294 | 483 | 1.85 |
| 295 | 484 | 0.03 |
| 296 | 485 | 0.13 |
| 297 | 486 | 1.05 |
| 298 | 487 | 2.41 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |      |      |
|-----|------|------|
| 299 | 488  | 3.84 |
| 300 | 489  | 1.18 |
| 301 | 490  | 2.37 |
| 302 | 491  | 2.00 |
| 303 | 492  | 1.82 |
| 304 | 493  | 0.74 |
| 305 | 494  | 0.08 |
| 306 | 495  | 0.17 |
| 307 | 496  | 0.07 |
| 308 | 497  | 0.20 |
| 309 | 498  | 0.40 |
| 310 | 499  | 0.14 |
| 311 | 500  | 0.07 |
| 312 | 525  | 0.08 |
| 313 | 530  | 0.05 |
| 314 | 1643 | 0.21 |
| 315 | 1644 | 3.23 |
| 316 | 1645 | 0.46 |
| 317 | 1646 | 0.33 |
| 318 | 1647 | 1.31 |
| 319 | 1648 | 1.70 |
| 320 | 1649 | 0.36 |
| 321 | 1650 | 0.22 |
| 322 | 1651 | 0.20 |
| 323 | 1652 | 0.25 |
| 324 | 1653 | 0.38 |
| 325 | 1654 | 0.35 |
| 326 | 1655 | 0.55 |
| 327 | 1656 | 0.51 |
| 328 | 1657 | 0.26 |
| 329 | 1658 | 0.77 |
| 330 | 1659 | 0.07 |
| 331 | 1660 | 0.08 |
| 332 | 1661 | 0.06 |
| 333 | 1662 | 0.10 |
| 334 | 1663 | 1.46 |
| 335 | 1664 | 0.25 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |      |      |
|-----|------|------|
| 336 | 1665 | 0.68 |
| 337 | 1666 | 0.23 |
| 338 | 1667 | 0.31 |
| 339 | 1668 | 0.60 |
| 340 | 1669 | 1.29 |
| 341 | 1670 | 1.46 |
| 342 | 1671 | 0.81 |
| 343 | 1672 | 1.01 |
| 344 | 1673 | 1.12 |
| 345 | 1674 | 1.90 |
| 346 | 1675 | 1.52 |
| 347 | 1676 | 0.12 |
| 348 | 1677 | 1.15 |
| 349 | 1678 | 8.86 |
| 350 | 1679 | 9.22 |
| 351 | 1680 | 1.62 |
| 352 | 1681 | 4.90 |
| 353 | 1682 | 0.81 |
| 354 | 1792 | 0.39 |
| 355 | 1793 | 0.04 |
| 356 | 1794 | 0.05 |
| 357 | 1795 | 0.83 |
| 358 | 1796 | 0.21 |
| 359 | 1797 | 0.28 |
| 360 | 1798 | 0.15 |
| 361 | 1799 | 0.48 |
| 362 | 1816 | 0.33 |
| 363 | 1817 | 0.23 |
| 364 | 1818 | 0.38 |
| 365 | 1819 | 0.15 |
| 366 | 1820 | 0.08 |
| 367 | 1821 | 0.13 |
| 368 | 1822 | 0.14 |
| 369 | 1823 | 0.18 |
| 370 | 1824 | 0.19 |
| 371 | 1825 | 0.27 |
| 372 | 1826 | 0.14 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|     |      |      |
|-----|------|------|
| 373 | 1827 | 0.23 |
| 374 | 1828 | 0.20 |
| 375 | 1829 | 0.09 |
| 376 | 1830 | 0.18 |
| 377 | 1831 | 0.18 |
| 378 | 1832 | 0.55 |
| 379 | 1833 | 0.58 |
| 380 | 1834 | 3.52 |
| 381 | 1835 | 5.65 |
| 382 | 1836 | 2.54 |
| 383 | 1837 | 2.36 |
| 384 | 1838 | 1.16 |
| 385 | 1839 | 1.63 |
| 386 | 1840 | 0.78 |
| 387 | 1841 | 3.36 |
| 388 | 1842 | 0.53 |
| 389 | 1843 | 1.03 |
| 390 | 1844 | 0.51 |
| 391 | 1845 | 1.13 |
| 392 | 1846 | 0.28 |
| 393 | 1847 | 0.28 |
| 394 | 1848 | 0.66 |
| 395 | 1849 | 0.69 |
| 396 | 1850 | 1.63 |
| 397 | 1851 | 0.37 |
| 398 | 1852 | 0.37 |
| 399 | 1853 | 0.27 |
| 400 | 1854 | 0.74 |
| 401 | 1855 | 0.76 |
| 402 | 1856 | 0.98 |
| 403 | 1857 | 0.66 |
| 404 | 1858 | 0.38 |
| 405 | 1859 | 0.37 |
| 406 | 1860 | 0.30 |
| 407 | 1861 | 0.04 |
| 408 | 1862 | 0.32 |
| 409 | 1863 | 0.05 |

**Schedule - B--Contd.****Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No.                             | Delineated Area<br>Gut Nos. |                | Area<br>3<br>Ha. | Sr.<br>No.                             | Delineated Area<br>Gut Nos. |    | Area<br>3<br>Ha. |
|--|-----------------------------|----------------|------------------|--|-----------------------------|----|------------------|
| 1                                      | 2                           | 3              | 14               | 13                                     | 15                          | 16 | 17               |
| <b>Village Nimbavade--Contd. (CCA)</b> |                             |                |                  | <b>Village Wakshewadi--Contd.(CCA)</b> |                             |    |                  |
| 410                                    | 1864                        | 0.39           | 14               | 13                                     |                             |    | 0.27             |
| 411                                    | 1865                        | 0.34           | 15               | 14                                     |                             |    | 0.12             |
| 412                                    | 1866                        | 0.18           | 16               | 15                                     |                             |    | 0.08             |
| 413                                    | 1867                        | 0.21           | 17               | 16                                     |                             |    | 0.51             |
| 414                                    | 1868                        | 0.05           | 18               | 17                                     |                             |    | 0.10             |
| 415                                    | 1869                        | 0.09           | 19               | 18                                     |                             |    | 0.06             |
| 416                                    | 1870                        | 0.13           | 20               | 19/1.                                  |                             |    | 0.78             |
| 417                                    | 1871                        | 0.11           | 21               | 19/2.                                  |                             |    | 1.03             |
| 418                                    | 1872                        | 0.09           | 22               | 20/1.                                  |                             |    | 1.22             |
| 419                                    | 1873                        | 0.16           | 23               | 20/2.                                  |                             |    | 0.23             |
| 420                                    | 1874                        | 1.84           | 24               | 21/1.                                  |                             |    | 0.47             |
| 421                                    | 1881                        | 0.14           | 25               | 21/2.                                  |                             |    | 0.77             |
| 422                                    | 1882                        | 0.14           | 26               | 22                                     |                             |    | 7.24             |
| 423                                    | 1883                        | 0.31           | 27               | 23                                     |                             |    | 3.37             |
| 424                                    | 1884                        | 0.19           | 28               | 24                                     |                             |    | 3.06             |
| 425                                    | 1875                        | 0.02           | 29               | 25/1.                                  |                             |    | 2.50             |
| 426                                    | 1876                        | 0.14           | 30               | 25/2.                                  |                             |    | 0.01             |
| 427                                    | 1877                        | 0.25           | 31               | 26/1.                                  |                             |    | 0.11             |
| 428                                    | 1878                        | 1.25           | 32               | 26/2.                                  |                             |    | 0.03             |
| 429                                    | 1879                        | 0.37           | 33               | 27                                     |                             |    | 0.05             |
| 430                                    | 1880                        | 0.34           | 34               | 28/1.                                  |                             |    | 0.01             |
| <b>Total</b>                           |                             | <b>1059.99</b> | 35               | 28/2.                                  |                             |    | 0.29             |
|  |                             |                | 36               | 29                                     |                             |    | 0.25             |
| <b>Village Wakshewadi</b>              |                             |                |                  | 37                                     | 30/1.                       |    | 0.77             |
| 1                                      | 1                           | 2.55           | 38               | 30/2.                                  |                             |    | 3.50             |
| 2                                      | 2                           | 1.18           | 39               | 31/1.                                  |                             |    | 1.96             |
| 3                                      | 3                           | 1.70           | 40               | 31/2.                                  |                             |    | 1.45             |
| 4                                      | 4                           | 2.31           | 41               | 32                                     |                             |    | 4.09             |
| 5                                      | 5                           | 0.48           | 42               | 33                                     |                             |    | 0.13             |
| 6                                      | 6                           | 0.44           | 43               | 34                                     |                             |    | 0.07             |
| 7                                      | 7                           | 0.01           | 44               | 35                                     |                             |    | 0.75             |
| 8                                      | 8                           | 0.97           | 45               | 36                                     |                             |    | 0.16             |
| 9                                      | 9                           | 0.50           | 46               | 37                                     |                             |    | 0.19             |
| 10                                     | 10/1.                       | 0.63           | 47               | 38                                     |                             |    | 0.24             |
| 11                                     | 10/2.                       | 0.03           | 48               | 39                                     |                             |    | 0.17             |
| 12                                     | 11                          | 0.19           | 49               | 40                                     |                             |    | 0.12             |
| 13                                     | 12                          | 0.27           | 50               | 41                                     |                             |    | 0.04             |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Wakshewadi--Contd.(CCA)**

|    |    |      |
|----|----|------|
| 51 | 42 | 0.13 |
| 52 | 43 | 0.42 |
| 53 | 44 | 0.35 |
| 54 | 45 | 0.39 |
| 55 | 46 | 0.17 |
| 56 | 47 | 1.35 |
| 57 | 48 | 0.33 |
| 58 | 49 | 0.69 |
| 59 | 50 | 0.14 |
| 60 | 51 | 1.03 |
| 61 | 52 | 0.61 |
| 62 | 53 | 0.36 |
| 63 | 54 | 0.09 |
| 64 | 55 | 0.41 |
| 65 | 56 | 0.68 |
| 66 | 57 | 4.72 |
| 67 | 58 | 0.02 |
| 68 | 59 | 0.01 |
| 69 | 60 | 0.02 |
| 70 | 61 | 0.40 |
| 71 | 62 | 0.07 |
| 72 | 63 | 0.04 |
| 73 | 64 | 0.04 |
| 74 | 65 | 0.06 |
| 75 | 66 | 0.11 |
| 76 | 67 | 0.10 |
| 77 | 68 | 0.06 |
| 78 | 69 | 0.09 |
| 79 | 70 | 0.18 |
| 80 | 71 | 0.14 |
| 81 | 72 | 0.69 |
| 82 | 73 | 0.16 |
| 83 | 75 | 1.56 |
| 84 | 76 | 0.62 |
| 85 | 79 | 0.11 |
| 86 | 80 | 0.43 |
| 87 | 81 | 0.47 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Wakshewadi--Contd.(CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 88  | 82  | 0.18 |
| 89  | 83  | 0.36 |
| 90  | 84  | 0.70 |
| 91  | 85  | 1.75 |
| 92  | 86  | 0.36 |
| 93  | 87  | 0.33 |
| 94  | 88  | 0.32 |
| 95  | 89  | 0.46 |
| 96  | 90  | 0.38 |
| 97  | 91  | 1.07 |
| 98  | 92  | 1.40 |
| 99  | 93  | 0.86 |
| 100 | 94  | 0.81 |
| 101 | 95  | 0.19 |
| 102 | 96  | 0.72 |
| 103 | 97  | 0.60 |
| 104 | 98  | 0.21 |
| 105 | 99  | 0.66 |
| 106 | 100 | 0.24 |
| 107 | 101 | 0.38 |
| 108 | 102 | 0.27 |
| 109 | 103 | 0.21 |
| 110 | 104 | 0.38 |
| 111 | 105 | 0.17 |
| 112 | 106 | 0.37 |
| 113 | 107 | 0.20 |
| 114 | 108 | 0.04 |
| 115 | 109 | 0.18 |
| 116 | 110 | 0.16 |
| 117 | 111 | 0.18 |
| 118 | 112 | 0.25 |
| 119 | 324 | 1.94 |
| 120 | 325 | 5.62 |
| 121 | 327 | 1.23 |
| 122 | 328 | 0.17 |
| 123 | 329 | 0.31 |
| 124 | 330 | 9.77 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Wakshewadi--Contd.(CCA)**

|     |       |       |
|-----|-------|-------|
| 125 | 331   | 5.42  |
| 126 | 332   | 0.08  |
| 127 | 333   | 3.23  |
| 128 | 334   | 0.93  |
| 129 | 335/1 | 8.07  |
| 130 | 335/2 | 19.83 |
| 131 | 335/3 | 14.18 |
| 132 | 336   | 12.43 |
| 133 | 337   | 5.45  |
| 134 | 338   | 17.24 |
| 135 | 339/1 | 9.56  |
| 136 | 339/2 | 0.56  |
| 137 | 340/1 | 17.33 |
| 138 | 340/2 | 0.94  |
| 139 | 341   | 2.11  |
| 140 | 342   | 1.92  |
| 141 | 343   | 4.58  |
| 142 | 344   | 0.53  |
| 143 | 345/1 | 9.73  |
| 144 | 345/2 | 0.43  |
| 145 | 346/1 | 0.73  |
| 146 | 346/2 | 0.68  |
| 147 | 347/1 | 4.23  |
| 148 | 347/2 | 0.02  |
| 149 | 348   | 4.41  |
| 150 | 349   | 0.21  |
| 151 | 350   | 0.03  |
| 152 | 351   | 3.72  |
| 153 | 352   | 0.04  |
| 154 | 353   | 0.91  |
| 155 | 354   | 0.03  |
| 156 | 355   | 2.33  |
| 157 | 356   | 10.13 |
| 158 | 500   | 1.73  |
| 159 | 501   | 0.58  |
| 160 | 502   | 0.75  |
| 161 | 503   | 2.90  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Wakshewadi--Contd.(CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 162 | 504 | 1.10 |
| 163 | 505 | 0.69 |
| 164 | 506 | 0.50 |
| 165 | 507 | 0.58 |
| 166 | 508 | 0.16 |
| 167 | 509 | 0.14 |
| 168 | 510 | 0.18 |
| 169 | 511 | 0.06 |
| 170 | 512 | 0.61 |
| 171 | 513 | 0.13 |
| 172 | 514 | 0.02 |
| 173 | 515 | 0.07 |
| 174 | 516 | 0.12 |
| 175 | 517 | 2.01 |
| 176 | 518 | 0.40 |
| 177 | 519 | 0.48 |
| 178 | 520 | 0.67 |
| 179 | 521 | 0.51 |
| 180 | 522 | 1.71 |
| 181 | 523 | 1.84 |
| 182 | 524 | 0.02 |
| 183 | 525 | 1.84 |
| 184 | 526 | 0.73 |
| 185 | 527 | 0.36 |
| 186 | 528 | 0.26 |
| 187 | 529 | 0.13 |
| 188 | 530 | 0.12 |
| 189 | 531 | 0.09 |
| 190 | 532 | 0.03 |
| 191 | 533 | 0.12 |
| 192 | 534 | 0.20 |
| 193 | 535 | 0.05 |
| 194 | 536 | 0.03 |
| 195 | 537 | 0.03 |
| 196 | 538 | 0.10 |
| 197 | 539 | 0.04 |
| 198 | 540 | 0.28 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No.                             | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha.   |
|--|-----------------------------|---------------|
| 1                                      | 2                           | 3<br>Ha.      |
| <b>Village Wakshewadi--Contd.(CCA)</b> |                             |               |
| 199                                    | 541                         | 0.13          |
| 200                                    | 542                         | 0.21          |
| 201                                    | 543                         | 0.11          |
| 202                                    | 544                         | 0.13          |
| 203                                    | 545                         | 0.13          |
| 204                                    | 546                         | 0.39          |
| 205                                    | 547                         | 0.24          |
| 206                                    | 548                         | 0.34          |
| 207                                    | 549                         | 2.62          |
| 208                                    | 550                         | 0.17          |
| 209                                    | 551                         | 0.16          |
| 210                                    | 552                         | 0.65          |
| 211                                    | 553                         | 0.01          |
| 212                                    | 554                         | 0.05          |
| 213                                    | 555                         | 0.46          |
| 214                                    | 556                         | 0.91          |
| 215                                    | 557                         | 0.17          |
| 216                                    | 558                         | 0.63          |
| 217                                    | 559                         | 0.00          |
| <b>Total</b>                           |                             | <b>290.04</b> |

**Villagewise Abstract**

| Sr.<br>No.   | Gut<br>Nos. | Area              |
|--------------|-------------|-------------------|
| 1            | 2           | 3<br>Ha.<br>(CCA) |
| 1            | Nimbavade   | 1059.99           |
| 2            | Wakshewadi  | 290.04            |
| <b>Total</b> |             | <b>1350.03</b>    |

**Engr. MAHESH MADHUKAR RASANKAR,**  
Executive Engineer,  
Minor Irrigation Division,  
Sangli.

Sangli, 10th February 2025.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(१)/२०२५.— पाणीवापर संस्थांवी कार्यक्षेत्र निश्चिती महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ च्या कलम ५, ६, ७ अन्वये जलशास्त्रीय तत्त्वावर आधारून प्रशासनिक सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे आणि असे निर्देशित करीत आहे की, त्या पाणीवापर संस्थेचे अद्यायावत व प्रमाणित नकाशे आणि भूधारक/किंवा भोगवटादारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग यांची कार्यालये तसेच अन्य महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात.

मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे की, समुचित प्राधिकरण व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेतर्फ उपसा सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील करता येईल.

### अनुसूची - अ

**सिंचन प्रकल्पाचे नाव :** टॅंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत आटपाडी डावा कालवा कि. मी. १ ते १०, दिघंची वितरिका व थेट विमोचक, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे नाव :** नियोजित झोन क्रमांक ९, पाणीवापर संस्था, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र :** १३०९.४८ हेक्टर (सी.सी.ए.)

### अनुसूची - ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र                |
|---------|---------|------------------------|
| १       | २       | ३<br>हे. आर<br>(सीसीए) |

### गव पळसखेल

|   |     |       |
|---|-----|-------|
| १ | ८५८ | १२.६६ |
| २ | ८५९ | ७.०९  |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર           |
|---------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| ૧       | ૨       | ૩                 | ૧       | ૨       | ૩                 |
|         |         | હે. આર<br>(સીસીએ) |         |         | હે. આર<br>(સીસીએ) |
| ૩       | ૪૬૦     | ૬.૦૮              | ૩૭      | ૪૯૫     | ૨૯.૫૨             |
| ૪       | ૪૬૧     | ૦.૩૦              | ૩૮      | ૪૯૬     | ૨.૭૬              |
| ૫       | ૪૬૨     | ૦.૨૮              | ૩૯      | ૪૯૭     | ૨.૨૮              |
| ૬       | ૪૬૩     | ૧૨.૭૮             | ૪૦      | ૪૯૮     | ૩.૫૬              |
| ૭       | ૪૬૪     | ૨૪.૧૬             | ૪૧      | ૪૯૯     | ૨.૮૯              |
| ૮       | ૪૬૫     | ૧૬.૦૦             | ૪૨      | ૫૦૦     | ૦.૭૯              |
| ૯       | ૪૬૬     | ૫.૧૪              | ૪૩      | ૫૦૧     | ૧૪.૨૫             |
| ૧૦      | ૪૬૭     | ૫.૪૬              | ૪૪      | ૫૦૨     | ૧૪.૩૧             |
| ૧૧      | ૪૬૮     | ૫.૭૧              | ૪૫      | ૫૦૩     | ૧૧.૭૭             |
| ૧૨      | ૪૬૯     | ૧૫.૬૧             | ૪૬      | ૫૦૪     | ૬.૫૨              |
| ૧૩      | ૪૭૦     | ૧૨.૫૪             | ૪૭      | ૫૦૫     | ૧૪.૫૨             |
| ૧૪      | ૪૭૧     | ૧૫.૫૫             | ૪૮      | ૫૦૬     | ૭.૮૪              |
| ૧૫      | ૪૭૨     | ૧.૭૧              | ૪૯      | ૫૦૭     | ૧૭.૨૯             |
| ૧૬      | ૪૭૩     | ૦.૭૧              | ૫૦      | ૫૧૨     | ૨૨.૮૩             |
| ૧૭      | ૪૭૪     | ૦.૭૧              | ૫૧      | ૫૧૩     | ૫.૭૨              |
| ૧૮      | ૪૭૫     | ૦.૭૧              | ૫૨      | ૫૧૪     | ૧.૧૭              |
| ૧૯      | ૪૭૬     | ૦.૭૧              | ૫૩      | ૫૧૫     | ૧૪.૭૬             |
| ૨૦      | ૪૭૭     | ૦.૭૧              | ૫૪      | ૫૧૬     | ૬.૩૪              |
| ૨૧      | ૪૭૮     | ૦.૭૧              | ૫૫      | ૫૧૭     | ૨૪.૪૧             |
| ૨૨      | ૪૭૯     | ૧.૦૬              | ૫૬      | ૫૧૮     | ૦.૯૨              |
| ૨૩      | ૪૮૦     | ૧.૧૮              | ૫૭      | ૫૧૯     | ૧.૬૩              |
| ૨૪      | ૪૮૧     | ૧૫.૫૨             | ૫૮      | ૫૨૦     | ૨.૧૯              |
| ૨૫      | ૪૮૨     | ૧૪.૬૭             | ૫૯      | ૫૨૧     | ૦.૯૯              |
| ૨૬      | ૪૮૪     | ૮.૧૬              | ૬૦      | ૫૨૨     | ૦.૦૩              |
| ૨૭      | ૪૮૫     | ૧.૨૧              | ૬૧      | ૫૨૩     | ૧.૬૮              |
| ૨૮      | ૪૮૬     | ૧.૨૧              | ૬૨      | ૫૨૪     | ૫.૪૯              |
| ૨૯      | ૪૮૭     | ૧.૨૧              | ૬૩      | ૫૨૫     | ૩.૨૨              |
| ૩૦      | ૪૮૮     | ૧.૨૧              | ૬૪      | ૫૨૬     | ૧૨.૩૯             |
| ૩૧      | ૪૮૯     | ૧.૨૧              | ૬૫      | ૫૨૭     | ૧૩.૩૪             |
| ૩૨      | ૪૯૦     | ૧.૨૦              | ૬૬      | ૫૨૮     | ૧.૮૮              |
| ૩૩      | ૪૯૧     | ૮.૧૫              | ૬૭      | ૫૨૯     | ૧.૭૮              |
| ૩૪      | ૪૯૨     | ૧.૪૬              | ૬૮      | ૫૩૦     | ૪.૯૬              |
| ૩૫      | ૪૯૩     | ૩.૭૩              | ૬૯      | ૫૩૧     | ૦.૭૫              |
| ૩૬      | ૪૯૪     | ૭.૪૪              | ૭૦      | ૫૩૨     | ૦.૭૫              |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|---------|---------|---------|
| १       | २       | ३       | १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |         |         | (सीसीए) |
| ७१      | ५३३     | ०.८४    | १०५     | ५७०     | ०.२८    |
| ७२      | ५३४     | २.६३    | १०६     | ५७१     | ०.०४    |
| ७३      | ५३५     | ४.५७    | १०७     | ५७२     | १.३     |
| ७४      | ५३६     | २.१     | १०८     | ५७३     | १.९७    |
| ७५      | ५३७     | १.५८    | १०९     | ५७४     | ४.५३    |
| ७६      | ५३८     | १.२८    | ११०     | ६११     | २.१     |
| ७७      | ५४२     | १.७२    | १११     | ६१२     | ०.५३    |
| ७८      | ५४३     | ०.१     | ११२     | ६१३     | १.०८    |
| ७९      | ५४४     | ६.०५    | ११३     | ६१४     | ०.००    |
| ८०      | ५४५     | ४.०१    | ११४     | ६१५     | ०.००    |
| ८१      | ५४६     | १.३५    | ११५     | ६१६     | ०.००    |
| ८२      | ५४७     | ०.६७    | ११६     | ६१७     | ०.००    |
| ८३      | ५४८     | ०.०२    | ११७     | ६१८     | ०.००    |
| ८४      | ५४९     | ०.२५    | ११८     | ६१९     | १.१५    |
| ८५      | ५५०     | ०.३१    | ११९     | ६२०     | १.२४    |
| ८६      | ५५१     | ०.२     | १२०     | ६२१     | २.३८    |
| ८७      | ५५२     | ०.२४    | १२१     | ६२२     | १.८८    |
| ८८      | ५५३     | ०.१६    | १२२     | ६२३     | २.४०    |
| ८९      | ५५४     | ०.१६    | १२३     | ६२४     | ४.७२    |
| ९०      | ५५५     | ०.४५    | १२४     | ६२५     | ७.१४    |
| ९१      | ५५६     | ०.६४    | १२५     | ६२६     | १.३१    |
| ९२      | ५५७     | ०.६९    | १२६     | ६२७     | २.७०    |
| ९३      | ५५८     | १.११    | १२७     | ६२८     | २.६६    |
| ९४      | ५५९     | ०.८३    | १२८     | ६२९     | ६.१७    |
| ९५      | ५६०     | १.४८    | १२९     | ६३०     | ६.१९    |
| ९६      | ५६१     | २.४४    | १३०     | ६३१     | १.१०    |
| ९७      | ५६२     | ३.०७    | १३१     | ६३२     | ०.०२    |
| ९८      | ५६३     | ०.८१    | १३२     | ६३३     | ५.७५    |
| ९९      | ५६४     | ०.०२    | १३३     | ६३४     | ११.२३   |
| १००     | ५६५     | ०.३७    | १३४     | ६३५     | ०.२८    |
| १०१     | ५६६     | ०.११    | १३५     | ६३६     | ६.०२    |
| १०२     | ५६७     | ०.१५    | १३६     | ६३७     | ०.००    |
| १०३     | ५६८     | ०.३८    | १३७     | ६३८     | १.३४    |
| १०४     | ५६९     | ०.३६    | १३८     | ६३९     | ०.६१    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૧૩૯     | ૬૪૦     | ૧.૧૯    |
| ૧૪૦     | ૬૪૧     | ૧.૦૪    |
| ૧૪૧     | ૬૪૨     | ૦.૯૬    |
| ૧૪૨     | ૬૪૩     | ૧.૨૬    |
| ૧૪૩     | ૬૪૪     | ૨.૧૪    |
| ૧૪૪     | ૬૪૫     | ૬.૫૫    |
| ૧૪૫     | ૬૪૬     | ૪.૪૨    |
| ૧૪૬     | ૬૪૭     | ૦.૬૪    |
| ૧૪૭     | ૬૪૮     | ૦.૦૬    |
| ૧૪૮     | ૬૪૯     | ૦.૦૩    |
| ૧૪૯     | ૬૫૦     | ૦.૦૬    |
| ૧૫૦     | ૬૫૧     | ૦.૦૩    |
| ૧૫૧     | ૬૫૨     | ૦.૩૪    |
| ૧૫૨     | ૬૫૩     | ૭.૮૩    |
| ૧૫૩     | ૬૫૪     | ૦.૩૦    |
| ૧૫૪     | ૬૫૫     | ૦.૨૩    |
| ૧૫૫     | ૬૫૬     | ૨.૯૩    |
| ૧૫૬     | ૬૫૭     | ૧.૨૬    |
| ૧૫૭     | ૬૫૮     | ૩.૪૫    |
| ૧૫૮     | ૬૫૯     | ૨.૭૭    |
| ૧૫૯     | ૬૬૦     | ૦.૭૨    |
| ૧૬૦     | ૬૬૧     | ૦.૨૯    |
| ૧૬૧     | ૬૬૨     | ૦.૩૮    |
| ૧૬૨     | ૬૬૩     | ૦.૦૧    |
| ૧૬૩     | ૬૬૪     | ૦.૦૫    |
| ૧૬૪     | ૬૬૫     | ૦.૦૭    |
| ૧૬૫     | ૬૬૬     | ૦.૧૭    |
| ૧૬૬     | ૬૬૭     | ૧.૪૮    |
| ૧૬૭     | ૬૬૮     | ૧.૨૫    |
| ૧૬૮     | ૬૬૯     | ૧.૬૬    |
| ૧૬૯     | ૬૭૦     | ૧૪.૫૨   |
| ૧૭૦     | ૬૭૧     | ૧૦.૯૮   |
| ૧૭૧     | ૬૭૨     | ૧.૧૨    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર    |
|---------|---------|------------|
| ૧       | ૨       | ૩          |
|         |         | હે. આર     |
|         |         | (સીસીએ)    |
| ૧૭૨     | ૬૭૩     | ૦.૫૧       |
| ૧૭૩     | ૬૭૪     | ૧.૧૩       |
| ૧૭૪     | ૬૭૫     | ૦.૯૧       |
| ૧૭૫     | ૬૭૬     | ૦.૫૬       |
| ૧૭૬     | ૬૭૭     | ૦.૬૪       |
| ૧૭૭     | ૬૭૮     | ૧.૦૬       |
|         |         | એકૂણ       |
|         |         | ૭૦૪.૩૦     |
|         |         | ગાવ દિઘંચી |
|         | ૭૧૨     | ૨૩.૭૮      |
|         | ૭૧૩     | ૨.૦૦       |
|         | ૭૧૫     | ૧.૦૦       |
|         | ૭૧૬     | ૧.૦૦       |
|         | ૭૧૭     | ૧.૦૦       |
|         | ૭૧૮/૧   | ૫.૧૧       |
|         | ૭૧૯     | ૨.૦૦       |
|         | ૭૨૦     | ૧.૦૦       |
|         | ૭૨૨     | ૨.૦૦       |
|         | ૭૨૪     | ૧.૦૦       |
|         | ૭૨૬     | ૧.૦૦       |
|         | ૭૨૭     | ૨.૦૦       |
|         | ૭૩૦     | ૧.૦૦       |
|         | ૭૩૧     | ૧.૦૦       |
|         | ૭૩૨     | ૧૪.૮૭      |
|         | ૭૩૪     | ૧.૮૯       |
|         | ૭૩૬     | ૩.૯૯       |
|         | ૭૩૭     | ૦.૮૯       |
|         | ૭૩૮     | ૦.૯૫       |
|         | ૭૩૯     | ૦.૯૫       |
|         | ૭૪૦     | ૦.૯૫       |
|         | ૭૪૧     | ૫.૫૧       |
|         | ૭૪૨     | ૨.૧૧       |
|         | ૭૪૩     | ૧.૦૫       |
|         | ૭૪૪     | ૧.૦૫       |
|         | ૭૪૪     | ૧.૦૭       |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र.     | गट नंबर | क्षेत्र       | अ. क्र.     | गट नंबर | क्षेत्र     |
|-------------|---------|---------------|-------------|---------|-------------|
| १           | २       | ३             | १           | २       | ३           |
|             |         | हे. आर        |             |         | हे. आर      |
|             |         | (सीसीए)       |             |         | (सीसीए)     |
| २६          | ७४५     | १.०६          | १           | १०७     | ७.६७        |
| २७          | ७४६     | १.०५          | २           | १०८     | १.६२        |
| २८          | ७४७     | २.०१          | ३           | १०९     | ११.०३       |
| २९          | ७४८     | २.१४          | ४           | १३१/१   | १०.८६       |
| ३०          | ७४९     | ४.३९          | ५           | १३१/३   | १५.१२       |
| ३१          | ७५०     | २.३१          | ६           | १३२     | ११.०८       |
| ३२          | ७५१/१.  | १०.१          | ७           | १३३     | १.७७        |
| ३३          | ७५१/१/१ | ०.६२          | ८           | १३४     | १.२७        |
| ३४          | ७५१/२.  | १५.८          | ९           | १३५     | ०.३६        |
| ३५          | ७५५     | ११.७४         | १०          | १३६     | ७.८५        |
| ३६          | ७५९     | ३.००          | ११          | १३७     | २.९२        |
| ३७          | ७६१     | ०.४८          | १२          | १३८     | ३.६४        |
| ३८          | ७६२     | ०.७४          | १३          | १३९     | २.१७        |
| ३९          | ७६३     | ०.१०          | १४          | १४०     | १.६३        |
| ४०          | ७६४     | ०.६७          | १५          | १४१     | ३.३६        |
| ४१          | ७६५     | ०.७२          | १६          | १४२     | ३.२९        |
| ४२          | ७६६     | ५.४४          | १७          | १४४     | ५.१९        |
| ४३          | ७६७     | ०.००          | १८          | १४५     | २.७         |
| ४४          | ७६८     | ०.००          | १९          | १४६     | १.०७        |
| ४५          | ७६९     | ०.००          | २०          | १४७     | ०.७३        |
| ४६          | ७७०     | ०.३०          | २१          | १४८     | ३.०४        |
| ४७          | ७७१     | ०.००          | २२          | १४९     | २.९१        |
| ४८          | ७७२     | २२.३३         | २३          | १५०     | २.५८        |
| ४९          | ७७३     | ८.६२          | २४          | १५१     | ११.३१       |
| ५०          | ७७४     | ०.९१          | २५          | १५२     | ६.६८        |
| ५१          | ७७५     | ०.००          | २६          | १५३     | ३.०१        |
| ५२          | १६९१    | २.९३          | २७          | १५४     | ६.७३        |
| ५३          | १६९२    | ७.५७          | २८          | १५५     | ५.७७        |
| ५४          | ७३१/१   | १.००          | २९          | १५६     | ८.५         |
| ५५          | ७३१/२   | १.००          | ३०          | १५७     | ८.२३        |
| ५६          | ७३२/१   | १४.८७         | ३१          | १५८     | ०.९५        |
| <b>एकूण</b> |         | <b>२०२.६२</b> | <b>एकूण</b> |         | <b>०.९५</b> |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૩૨      | ૧૫૯     | ૫.૪૮    |
| ૩૩      | ૧૬૦     | ૨.૮૫    |
| ૩૪      | ૧૬૧     | ૫.૬૮    |
| ૩૫      | ૧૬૨     | ૧૪.૦૫   |
| ૩૬      | ૧૯૨     | ૧૧.૬૨   |
| ૩૭      | ૧૯૩     | ૬.૧૧    |
| ૩૮      | ૧૯૪     | ૭.૦૭    |
| ૩૯      | ૧૯૫     | ૩.૫૨    |
| ૪૦      | ૧૯૬     | ૪.૨૮    |
| ૪૧      | ૧૯૭     | ૭.૪૪    |
| ૪૨      | ૧૯૮     | ૭.૩૮    |
| ૪૩      | ૧૯૯     | ૩.૦૫    |
| ૪૪      | ૨૦૦     | ૮.૫     |
| ૪૫      | ૨૦૧     | ૬.૮૩    |
| ૪૬      | ૨૦૨     | ૮.૧૧    |
| ૪૭      | ૨૦૩     | ૯.૦૧    |
| ૪૮      | ૨૦૪     | ૪.૩૭    |
| ૪૯      | ૨૦૫     | ૪.૦૫    |
| ૫૦      | ૨૦૬     | ૧૦.૩૬   |
| ૫૧      | ૨૦૭     | ૮.૮     |
| ૫૨      | ૨૦૮     | ૩.૮૭    |
| ૫૩      | ૨૦૯     | ૦.૬૯    |
| ૫૪      | ૨૧૦     | ૧.૬૫    |
| ૫૫      | ૨૧૧     | ૨.૭૪    |
| ૫૬      | ૨૧૨     | ૫.૦૮    |
| ૫૭      | ૨૧૩     | ૪.૦૧    |
| ૫૮      | ૨૧૪     | ૩.૧૩    |
| ૫૯      | ૨૧૫     | ૪.૦૮    |
| ૬૦      | ૨૧૬     | ૫.૩૫    |
| ૬૧      | ૨૧૭     | ૧.૭૮    |
| ૬૨      | ૨૧૮     | ૩.૧૭    |
| ૬૩      | ૨૧૯     | ૭.૧૯    |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર.                         | ગઠ નંબર | ક્ષેત્ર    |
|---------------------------------|---------|------------|
| ૧                               | ૨       | ૩          |
|                                 |         | હે. આર     |
|                                 |         | (સીસીએ)    |
| ૬૪                              | ૨૨૦     | ૪.૬૨       |
| ૬૫                              | ૨૨૧     | ૮.૮૪       |
| ૬૬                              | ૨૨૨     | ૩.૮૩       |
| ૬૭                              | ૨૨૩     | ૩.૫૮       |
| ૬૮                              | ૨૫૬     | ૧.૧૩       |
| ૬૯                              | ૨૫૭     | ૦.૫૭       |
| ૭૦                              | ૨૫૮     | ૨.૦૧       |
| ૭૧                              | ૨૫૯     | ૦.૯૬       |
| ૭૨                              | ૨૬૦     | ૭.૮૫       |
| ૭૩                              | ૨૬૧     | ૩.૮૨       |
| ૭૪                              | ૨૬૨     | ૪.૪        |
| ૭૫                              | ૨૬૪     | ૦.૭૯       |
| ૭૬                              | ૨૬૫     | ૦.૩૭       |
| ૭૭                              | ૨૬૬     | ૨.૮૪       |
| ૭૮                              | ૨૬૭     | ૧.૯૭       |
| ૭૯                              | ૨૬૮     | ૦.૦૨       |
| ૮૦                              | ૨૬૯     | ૧.૨૬       |
| એકૂણ                            |         | ૩૯૪.૫૬     |
| <b>ગાવનિહાય ક્ષેત્ર</b>         |         |            |
| અ.ક્ર.                          | ગાવ     | ક્ષેત્ર    |
| ૧                               | ૨       | ૩          |
|                                 |         | હે. આર     |
|                                 |         | (સી.સી.એ.) |
| ૧                               | પળસખેલ  | ૭૦૪.૩૦     |
| ૨                               | દિઘંચી  | ૨૦૨.૬૨     |
| ૩                               | નિબવડે  | ૩૯૪.૫૬     |
| એકૂણ                            |         | ૧૩૦૧.૫૬    |
| <b>ઇંજિ. મહેશ મધુકર રાસનકર,</b> |         |            |
| કાર્યકારી અભિયંતા,              |         |            |
| લઘુપાટબંધારે વિભાગ, સાંગળી.     |         |            |
| સાંગળી, ૧૦ ફેબ્રુઆરી ૨૦૨૫.      |         |            |

ઇંજિ. મહેશ મધુકર રાસનકર,  
કાર્યકારી અભિયંતા,  
લઘુપાટબંધારે વિભાગ, સાંગળી.

સાંગળી, ૧૦ ફેબ્રુઆરી ૨૦૨૫.

**The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**  
**(Notification No. III)**

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(९)/२०२५.—It has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations(WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, Minor Irrigation Division, Sangli hereby delineate areas of operation of following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water though WUAs shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule - A**

**Name of the Project :** Tembhu Lift Irrigation Project, Atpadi Left Bank Canal K.M. 1 to 10, Dighanchi Dy. and Direct Outlets, taluka Atpadi, district Sangli.

**Name of the proposed WUA's :** Zone No. 8

**Area of WUA :** 1301.48 Ha. (CCA)

**Schedule - B**

**District Sangli, Taluka Atpadi**

| Sr. No. | Gat Nos. | Area              |
|---------|----------|-------------------|
| 1       | 2        | 3<br>Ha.<br>(CCA) |
|         |          |                   |
|         |          |                   |
|         |          |                   |

**Schedule - B--Contd.**

| Sr. No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|---------|-----------------------------|------------------|
| 1       | 2                           | 3                |
|         |                             |                  |
|         |                             |                  |
|         |                             |                  |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|    |     |       |
|----|-----|-------|
| 3  | 460 | 6.08  |
| 4  | 461 | 0.30  |
| 5  | 462 | 0.28  |
| 6  | 463 | 12.78 |
| 7  | 464 | 24.16 |
| 8  | 465 | 16.00 |
| 9  | 466 | 5.14  |
| 10 | 467 | 5.46  |
| 11 | 468 | 5.71  |
| 12 | 469 | 15.61 |
| 13 | 470 | 12.54 |
| 14 | 471 | 15.55 |
| 15 | 472 | 9.79  |
| 16 | 473 | 0.79  |
| 17 | 474 | 0.79  |
| 18 | 475 | 0.79  |
| 19 | 476 | 0.79  |
| 20 | 477 | 0.79  |
| 21 | 478 | 0.79  |
| 22 | 479 | 1.06  |
| 23 | 480 | 1.18  |
| 24 | 481 | 15.53 |
| 25 | 483 | 14.67 |
| 26 | 484 | 8.16  |
| 27 | 485 | 1.21  |
| 28 | 486 | 1.21  |
| 29 | 487 | 1.21  |
| 30 | 488 | 1.21  |
| 31 | 489 | 1.21  |
| 32 | 490 | 1.20  |
| 33 | 491 | 8.95  |
| 34 | 492 | 9.46  |
| 35 | 493 | 3.73  |
| 36 | 494 | 7.44  |
| 37 | 495 | 29.52 |
| 38 | 496 | 2.76  |
| 39 | 497 | 2.28  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|    |     |       |     |     |      |
|----|-----|-------|-----|-----|------|
| 40 | 498 | 3.56  | 77  | 542 | 1.72 |
| 41 | 499 | 2.89  | 78  | 543 | 0.1  |
| 42 | 500 | 0.79  | 79  | 544 | 6.05 |
| 43 | 501 | 14.25 | 80  | 545 | 4.01 |
| 44 | 502 | 14.31 | 81  | 546 | 9.35 |
| 45 | 503 | 9.97  | 82  | 547 | 0.67 |
| 46 | 504 | 6.52  | 83  | 548 | 0.02 |
| 47 | 505 | 14.52 | 84  | 549 | 0.25 |
| 48 | 506 | 7.84  | 85  | 550 | 0.31 |
| 49 | 507 | 17.29 | 86  | 551 | 0.2  |
| 50 | 512 | 22.83 | 87  | 552 | 0.24 |
| 51 | 513 | 5.72  | 88  | 553 | 0.16 |
| 52 | 514 | 9.17  | 89  | 554 | 0.16 |
| 53 | 515 | 14.76 | 90  | 555 | 0.45 |
| 54 | 516 | 6.34  | 91  | 556 | 0.64 |
| 55 | 517 | 24.41 | 92  | 557 | 0.69 |
| 56 | 518 | 0.92  | 93  | 558 | 1.11 |
| 57 | 519 | 1.63  | 94  | 559 | 0.83 |
| 58 | 520 | 2.19  | 95  | 560 | 1.48 |
| 59 | 521 | 0.99  | 96  | 561 | 2.44 |
| 60 | 522 | 0.03  | 97  | 562 | 3.07 |
| 61 | 523 | 1.68  | 98  | 563 | 0.89 |
| 62 | 524 | 5.49  | 99  | 564 | 0.02 |
| 63 | 525 | 3.22  | 100 | 565 | 0.37 |
| 64 | 526 | 12.39 | 101 | 566 | 0.11 |
| 65 | 527 | 13.34 | 102 | 567 | 0.15 |
| 66 | 528 | 1.88  | 103 | 568 | 0.38 |
| 67 | 529 | 9.78  | 104 | 569 | 0.36 |
| 68 | 530 | 4.96  | 105 | 570 | 0.28 |
| 69 | 531 | 0.75  | 106 | 571 | 0.04 |
| 70 | 532 | 0.75  | 107 | 572 | 1.3  |
| 71 | 533 | 0.84  | 108 | 573 | 1.97 |
| 72 | 534 | 2.63  | 109 | 574 | 4.53 |
| 73 | 535 | 4.57  | 110 | 611 | 2.1  |
| 74 | 536 | 2.9   | 111 | 612 | 0.53 |
| 75 | 537 | 1.58  | 112 | 613 | 1.08 |
| 76 | 538 | 1.28  | 113 | 614 | 0.00 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 114 | 615 | 0.00  |
| 115 | 616 | 0.00  |
| 116 | 617 | 0.00  |
| 117 | 618 | 0.00  |
| 118 | 619 | 1.15  |
| 119 | 620 | 1.24  |
| 120 | 621 | 2.38  |
| 121 | 622 | 1.88  |
| 122 | 623 | 2.40  |
| 123 | 624 | 4.72  |
| 124 | 625 | 7.14  |
| 125 | 626 | 1.31  |
| 126 | 627 | 2.70  |
| 127 | 628 | 2.66  |
| 128 | 629 | 6.17  |
| 129 | 630 | 6.19  |
| 130 | 631 | 1.10  |
| 131 | 632 | 0.02  |
| 132 | 633 | 5.75  |
| 133 | 634 | 11.23 |
| 134 | 635 | 0.28  |
| 135 | 636 | 6.02  |
| 136 | 637 | 0.00  |
| 137 | 638 | 1.34  |
| 138 | 639 | 0.61  |
| 139 | 640 | 1.19  |
| 140 | 641 | 1.04  |
| 141 | 642 | 0.96  |
| 142 | 643 | 1.26  |
| 143 | 644 | 2.14  |
| 144 | 645 | 6.55  |
| 145 | 646 | 4.42  |
| 146 | 647 | 0.64  |
| 147 | 648 | 0.06  |
| 148 | 649 | 0.03  |
| 149 | 650 | 0.06  |
| 150 | 651 | 0.03  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|              |     |               |
|--------------|-----|---------------|
| 151          | 652 | 0.34          |
| 152          | 653 | 7.83          |
| 153          | 654 | 0.30          |
| 154          | 655 | 0.23          |
| 155          | 656 | 2.93          |
| 156          | 657 | 1.26          |
| 157          | 658 | 3.55          |
| 158          | 659 | 2.77          |
| 159          | 660 | 0.72          |
| 160          | 661 | 0.29          |
| 161          | 662 | 0.38          |
| 162          | 663 | 0.01          |
| 163          | 664 | 0.05          |
| 164          | 665 | 0.07          |
| 165          | 666 | 0.17          |
| 166          | 667 | 1.48          |
| 167          | 668 | 1.25          |
| 168          | 669 | 1.66          |
| 169          | 670 | 14.52         |
| 170          | 671 | 10.98         |
| 171          | 672 | 1.12          |
| 172          | 673 | 0.51          |
| 173          | 674 | 1.13          |
| 174          | 675 | 0.91          |
| 175          | 676 | 0.56          |
| 176          | 677 | 0.64          |
| 177          | 678 | 1.06          |
| <b>Total</b> |     | <b>704.30</b> |

**Village Dighanchi**

|   |       |       |
|---|-------|-------|
| 1 | 712   | 23.78 |
| 2 | 713   | 2.00  |
| 3 | 715   | 1.00  |
| 4 | 716   | 1.00  |
| 5 | 717   | 1.00  |
| 6 | 718/1 | 5.91  |
| 7 | 719   | 2.00  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Dighanchi--Contd. (CCA)**

|    |     |       |
|----|-----|-------|
| 8  | 720 | 1.00  |
| 9  | 722 | 2.00  |
| 10 | 725 | 1.00  |
| 11 | 726 | 1.00  |
| 12 | 727 | 2.00  |
| 13 | 730 | 1.00  |
| 14 | 731 | 1.00  |
| 15 | 732 | 14.87 |
| 16 | 735 | 1.89  |
| 17 | 736 | 3.99  |
| 18 | 737 | 0.89  |
| 19 | 738 | 0.95  |
| 20 | 739 | 0.95  |

|    |     |      |
|----|-----|------|
| 21 | 740 | 0.95 |
|----|-----|------|

|    |         |       |
|----|---------|-------|
| 22 | 741     | 5.51  |
| 23 | 742     | 2.11  |
| 24 | 743     | 1.05  |
| 25 | 744     | 1.07  |
| 26 | 745     | 1.06  |
| 27 | 746     | 1.05  |
| 28 | 747     | 2.01  |
| 29 | 748     | 2.14  |
| 30 | 749     | 4.39  |
| 31 | 750     | 2.31  |
| 32 | 751/1.  | 10.9  |
| 33 | 751/1/1 | 0.62  |
| 34 | 751/2.  | 15.8  |
| 35 | 755     | 11.74 |
| 36 | 759     | 3.00  |
| 37 | 761     | 0.48  |
| 38 | 762     | 0.74  |
| 39 | 763     | 0.10  |
| 40 | 764     | 0.67  |
| 41 | 765     | 0.72  |
| 42 | 766     | 5.44  |
| 43 | 767     | 0.00  |
| 44 | 768     | 0.00  |
| 45 | 769     | 0.00  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Dighanchi--Contd. (CCA)**

|              |       |               |
|--------------|-------|---------------|
| 46           | 770   | 0.30          |
| 47           | 771   | 0.00          |
| 48           | 772   | 22.33         |
| 49           | 773   | 8.62          |
| 50           | 774   | 0.91          |
| 51           | 793   | 0.00          |
| 52           | 1691  | 2.93          |
| 53           | 1692  | 7.57          |
| 54           | 731/1 | 1.00          |
| 55           | 731/2 | 1.00          |
| 56           | 732/1 | 14.87         |
| <b>Total</b> |       | <b>202.62</b> |

**Village Nimbavade**

|    |       |       |
|----|-------|-------|
| 1  | 107   | 7.67  |
| 2  | 108   | 1.62  |
| 3  | 109   | 11.03 |
| 4  | 131/1 | 10.86 |
| 5  | 131/3 | 15.12 |
| 6  | 132   | 11.08 |
| 7  | 133   | 9.77  |
| 8  | 134   | 1.27  |
| 9  | 135   | 0.36  |
| 10 | 136   | 7.85  |
| 11 | 137   | 2.92  |
| 12 | 138   | 3.64  |
| 13 | 139   | 2.17  |
| 14 | 140   | 1.63  |
| 15 | 141   | 3.36  |
| 16 | 142   | 3.29  |
| 17 | 144   | 5.19  |
| 18 | 145   | 2.7   |
| 19 | 146   | 1.07  |
| 20 | 147   | 0.73  |
| 21 | 148   | 3.04  |
| 22 | 149   | 2.91  |
| 23 | 150   | 2.58  |
| 24 | 151   | 11.31 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|    |     |       |
|----|-----|-------|
| 25 | 152 | 6.68  |
| 26 | 153 | 3.01  |
| 27 | 154 | 6.73  |
| 28 | 155 | 5.77  |
| 29 | 156 | 8.5   |
| 30 | 157 | 8.23  |
| 31 | 158 | 0.95  |
| 32 | 159 | 5.48  |
| 33 | 160 | 2.85  |
| 34 | 161 | 5.68  |
| 35 | 162 | 14.05 |
| 36 | 192 | 11.62 |
| 37 | 193 | 6.99  |
| 38 | 194 | 7.07  |
| 39 | 195 | 3.52  |
| 40 | 196 | 4.28  |
| 41 | 197 | 7.44  |
| 42 | 198 | 7.38  |
| 43 | 199 | 3.05  |
| 44 | 200 | 8.5   |
| 45 | 201 | 6.83  |
| 46 | 202 | 8.99  |
| 47 | 203 | 9.01  |
| 48 | 204 | 4.37  |
| 49 | 205 | 4.05  |
| 50 | 206 | 10.36 |
| 51 | 207 | 8.8   |
| 52 | 208 | 3.87  |
| 53 | 209 | 0.69  |
| 54 | 210 | 1.65  |
| 55 | 211 | 2.74  |
| 56 | 212 | 5.08  |
| 57 | 213 | 4.01  |
| 58 | 214 | 3.13  |
| 59 | 215 | 4.08  |
| 60 | 216 | 5.35  |
| 61 | 217 | 1.78  |
| 62 | 218 | 3.17  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Nimbavade--Contd. (CCA)**

|              |     |               |
|--------------|-----|---------------|
| 63           | 219 | 7.19          |
| 64           | 220 | 4.62          |
| 65           | 221 | 8.44          |
| 66           | 222 | 3.83          |
| 67           | 223 | 3.58          |
| 68           | 256 | 1.13          |
| 69           | 257 | 0.57          |
| 70           | 258 | 2.01          |
| 71           | 259 | 0.96          |
| 72           | 260 | 7.85          |
| 73           | 261 | 3.82          |
| 74           | 262 | 4.4           |
| 75           | 264 | 0.79          |
| 76           | 265 | 0.37          |
| 77           | 266 | 2.84          |
| 78           | 267 | 1.97          |
| 79           | 268 | 0.02          |
| 80           | 269 | 1.26          |
| <b>Total</b> |     | <b>394.56</b> |

**Villagewise Abstract**

| Sr.<br>No.   | Gut<br>Nos. | Area<br>3<br>Ha.<br>(CCA) |
|--------------|-------------|---------------------------|
| 1            | 2           | 3<br>Ha.                  |
| 1            | Dighanchi   | 202.62                    |
| 2            | Nimbavade   | 394.56                    |
| 3            | Palaskhel   | 704.30                    |
| <b>Total</b> |             | <b>1301.48</b>            |

**Engr. MAHESH MADHUKAR RASANKAR,**  
Executive Engineer,  
Minor Irrigation Division,  
Sangli.

Sangli, 10th February 2025.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

## अधिसूचना-३

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(१०)/२०२५.— पाणीवापर संस्थांची कार्यक्षेत्र निश्चिती महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ च्या कलम ५, ६, ७ अन्वये जलशास्त्रीय तत्वावर आधारून प्रशासनिक सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे आणि असे निर्देशित करीत आहे की, त्या पाणीवापर संस्थेचे अद्यायावत व प्रमाणित नकाशे आणि भूधारक/किंवा भोगवटादारकांच्या याद्या संवंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग यांची कार्यालये तसेच अन्य महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात यायात.

मी, इंजि. महेश मधुकर रासनकर, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे की, समुचित प्राधिकरण व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेतर्फे उपसा सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील करता येईल.

## अनुसूची - अ

**सिंचन प्रकल्पाचे नाव :** टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत आटपाडी डावा कालवा कि. मी. १ ते १०, दिंघंची वितरिका व थेट विमोचक, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे नाव :** नियोजित झोन क्रमांक १०, पाणीवापर संस्था, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र :** २१९३.७१ हेक्टर (सी.सी.ए.)

## अनुसूची - ब

## जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | हे. आर<br>(सी.सी.ए.) | गट नंबर | क्षेत्र | हे. आर<br>(सी.सी.ए.) |
|---------|---------|---------|----------------------|---------|---------|----------------------|
| १       | २       | ३       |                      | १       | ८१५     | ०.३५                 |
|         |         |         | हे. आर<br>(सी.सी.ए.) | २       | ८१६     | १.९५                 |
|         |         |         |                      | २       | ८१७     | ०.८०                 |
|         |         |         |                      | ३       | ८१८     | १.८९                 |
|         |         |         |                      | ४       | ८१९     | ०.८३                 |
|         |         |         |                      | ५       | ८२०     | ०.४७                 |
|         |         |         |                      | ६       | ८२१     | ०.६३                 |
|         |         |         |                      | ७       | ८२२     | ०.०९                 |
|         |         |         |                      | ८       | ८२३     | १.९९                 |
|         |         |         |                      | ९       | ८२४     | १.३९                 |
|         |         |         |                      | १०      | ८२५     | ३.६९                 |
|         |         |         |                      | ११      | ८२६     | ११.५१                |
|         |         |         |                      | १२      | ८२७     | ५.८४                 |
|         |         |         |                      | १३      | १००७    | ०.५०                 |
|         |         |         |                      | १४      | १००८    | ०.४०                 |
|         |         |         |                      | १५      | १००९    | ०.६५                 |
|         |         |         |                      | १६      | १०१०    | ०.०७                 |
|         |         |         |                      | १७      | १०११    | ०.८७                 |
|         |         |         |                      | १८      | १०१२    | ०.३१                 |
|         |         |         |                      | १९      | १०१३    | ०.०५                 |
|         |         |         |                      | २०      | १०१४    | ०.६९                 |
|         |         |         |                      | २१      | १०१५    | १.३१                 |
|         |         |         |                      | २२      | १०१६    | २.८९                 |
|         |         |         |                      | २३      | १०१७    | ४.०१                 |
|         |         |         |                      | २४      | १०१८    | ३.९४                 |
|         |         |         |                      | २५      | १०१९    | १.०६                 |
|         |         |         |                      | २६      | १०३३    | २.८२                 |
|         |         |         |                      | २७      | १०३४    | ०.९३                 |
|         |         |         |                      | २८      | १०३५    | ०.९३                 |
|         |         |         |                      | २९      | १०३६    | ०.५१                 |
|         |         |         |                      | ३०      | १०३७    | ०.७१                 |
|         |         |         |                      | ३१      | १०३८    | ३.०१                 |
|         |         |         |                      | ३२      | १०३९    | ०.६४                 |
|         |         |         |                      | ३३      | १०४०    | १.२४                 |
|         |         |         |                      | ३४      | १०४१    | ४.२४                 |
|         |         |         |                      | ३५      | १०४२    | ११.६७                |
|         |         |         |                      | ३६      | १०४३    | ७.५०                 |

## गट दिंघंची

| अनुसूची - ब--चालू |                  |         | अनुसूची - ब--चालू |                  |         |
|-------------------|------------------|---------|-------------------|------------------|---------|
| अ. क्र.           | गट नंबर          | क्षेत्र | अ. क्र.           | गट नंबर          | क्षेत्र |
| १                 | २                | ३       | १                 | २                | ३       |
|                   |                  | हे. आर  |                   |                  | हे. आर  |
|                   | गाव दिघंची--चालू | (सीसीए) |                   | गाव दिघंची--चालू | (सीसीए) |
| ३७                | १०४४             | ७.४९    | ७१                | १०७८             | ५.२०    |
| ३८                | १०४५             | १२.९९   | ७२                | १०७९             | १.२४    |
| ३९                | १०४६             | ११.१९   | ७३                | १०८०             | ०.६२    |
| ४०                | १०४७             | ०.९२    | ७४                | १०८१             | ४.०५    |
| ४१                | १०४८             | ४.१७    | ७५                | १०८२             | २.४२    |
| ४२                | १०४९             | ३.६३    | ७६                | १०८३             | ०.९२    |
| ४३                | १०५०             | १३.९८   | ७७                | १०८४             | ७.५९    |
| ४४                | १०५१             | १८.७४   | ७८                | १०८५             | ०.०४    |
| ४५                | १०५२             | २.४९    | ७९                | १०८६             | ०.१०    |
| ४६                | १०५३             | २.२३    | ८०                | १०८७             | १.१८    |
| ४७                | १०५४             | १५.४१   | ८१                | १०८८             | १.१३    |
| ४८                | १०५५             | २.२१    | ८२                | १०८९             | १.१६    |
| ४९                | १०५६             | २.२७    | ८३                | १०९०             | ०.८२    |
| ५०                | १०५७             | १४.६०   | ८४                | १०९१             | ६.३३    |
| ५१                | १०५८             | २.२३    | ८५                | १०९२             | ४.७३    |
| ५२                | १०५९             | २.२३    | ८६                | १०९३             | ३.४८    |
| ५३                | १०६०             | १.८७    | ८७                | १०९४             | ०.२९    |
| ५४                | १०६१             | १.८७    | ८८                | १०९५             | ०.६२    |
| ५५                | १०६२             | ०.८०    | ८९                | १०९६             | १.३८    |
| ५६                | १०६३             | ०.७७    | ९०                | १०९७             | ०.३०    |
| ५७                | १०६४             | १.२६    | ९१                | १०९८             | ०.६९    |
| ५८                | १०६५             | ०.९५    | ९२                | १०९९             | ०.३०    |
| ५९                | १०६६             | ४.९८    | ९३                | ११००             | ०.७९    |
| ६०                | १०६७             | १.५३    | ९४                | ११०१             | २.२३    |
| ६१                | १०६८             | ८.५७    | ९५                | ११०२             | ०.२२    |
| ६२                | १०६९             | २.५६    | ९६                | ११०३             | ०.२२    |
| ६३                | १०७०             | ३.५६    | ९७                | ११०४             | ०.२१    |
| ६४                | १०७१             | ७.१७    | ९८                | ११०५             | ०.१३    |
| ६५                | १०७२             | १.९३    | ९९                | ११०६             | ०.१९    |
| ६६                | १०७३             | २.६०    | १००               | ११०७             | १.१६    |
| ६७                | १०७४             | ३.१७    | १०१               | ११०८             | ०.७५    |
| ६८                | १०७५             | ५.२१    | १०२               | ११०९             | ०.०६    |
| ६९                | १०७६             | ०.०६    | १०३               | १११०             | १.५९    |
| ७०                | १०७७             | ८.०९    | १०४               | ११११             | ०.११    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
| ૧૦૫     | ૧૧૧૨    | ૦.૨૦    |
| ૧૦૬     | ૧૧૧૩    | ૦.૩૧    |
| ૧૦૭     | ૧૧૧૪    | ૦.૪૮    |
| ૧૦૮     | ૧૧૧૫    | ૦.૬૨    |
| ૧૦૯     | ૧૧૧૬    | ૦.૩૭    |
| ૧૧૦     | ૧૧૧૭    | ૦.૩૯    |
| ૧૧૧     | ૧૧૧૮    | ૦.૮૭    |
| ૧૧૨     | ૧૧૧૯    | ૦.૬૭    |
| ૧૧૩     | ૧૧૨૦    | ૦.૫૫    |
| ૧૧૪     | ૧૧૨૧    | ૦.૫૯    |
| ૧૧૫     | ૧૧૨૨    | ૨.૦૬    |
| ૧૧૬     | ૧૧૨૩    | ૦.૮૬    |
| ૧૧૭     | ૧૧૨૪    | ૦.૩૧    |
| ૧૧૮     | ૧૧૨૫    | ૦.૬૮    |
| ૧૧૯     | ૧૧૨૬    | ૧.૧૧    |
| ૧૨૦     | ૧૧૨૭    | ૨.૮૩    |
| ૧૨૧     | ૧૧૨૮    | ૦.૫૭    |
| ૧૨૨     | ૧૧૨૯    | ૧.૭૨    |
| ૧૨૩     | ૧૧૩૦    | ૦.૧૧    |
| ૧૨૪     | ૧૧૩૧    | ૨.૪૬    |
| ૧૨૫     | ૧૧૩૨    | ૨.૭૬    |
| ૧૨૬     | ૧૧૩૩    | ૦.૬૦    |
| ૧૨૭     | ૧૧૩૪    | ૦.૭૩    |
| ૧૨૮     | ૧૧૩૫    | ૧.૧૦    |
| ૧૨૯     | ૧૧૩૬    | ૧.૭૪    |
| ૧૩૦     | ૧૧૩૭    | ૩.૧૭    |
| ૧૩૧     | ૧૧૩૮    | ૦.૦૫    |
| ૧૩૨     | ૧૧૩૯    | ૦.૯૮    |
| ૧૩૩     | ૧૧૪૦    | ૦.૦૮    |
| ૧૩૪     | ૧૧૪૧    | ૫.૮૧    |
| ૧૩૫     | ૧૧૪૨    | ૧.૮૧    |
| ૧૩૬     | ૧૧૪૩    | ૦.૦૩    |
| ૧૩૭     | ૧૧૪૪    | ૨.૦૫    |
| ૧૩૮     | ૧૧૪૫    | ૨.૦૪    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
| ૧૩૯     | ૧૧૪૬    | ૦.૧૦    |
| ૧૪૦     | ૧૧૪૭    | ૨.૨૦    |
| ૧૪૧     | ૧૧૪૮    | ૧.૮૫    |
| ૧૪૨     | ૧૧૪૯    | ૫.૬૩    |
| ૧૪૩     | ૧૧૫૦    | ૭.૨૪    |
| ૧૪૪     | ૧૧૫૧    | ૧૨.૬૭   |
| ૧૪૫     | ૧૧૫૨    | ૧૩.૬૯   |
| ૧૪૬     | ૧૧૫૩    | ૧૪.૮૧   |
| ૧૪૭     | ૧૧૫૪    | ૦.૩૦    |
| ૧૪૮     | ૧૧૫૫    | ૩.૭૪    |
| ૧૪૯     | ૧૧૫૬    | ૦.૩૦    |
| ૧૫૦     | ૧૧૫૭    | ૦.૭૩    |
| ૧૫૧     | ૧૧૫૮    | ૧.૫૧    |
| ૧૫૨     | ૧૧૫૯    | ૧૧૫૩    |
| ૧૫૩     | ૧૧૬૦    | ૧૧૫૪    |
| ૧૫૪     | ૧૧૬૧    | ૧૧૫૫    |
| ૧૫૫     | ૧૧૬૨    | ૧૧૬૨    |
| ૧૫૬     | ૧૧૬૩    | ૦.૭૪    |
| ૧૫૭     | ૧૧૬૪    | ૦.૩૩    |
| ૧૫૮     | ૧૧૬૫    | ૦.૬૭    |
| ૧૫૯     | ૧૧૬૬    | ૦.૫૬    |
| ૧૬૦     | ૧૧૬૭    | ૦.૬૫    |
| ૧૬૧     | ૧૧૬૮    | ૧.૭૨    |
| ૧૬૨     | ૧૧૬૯    | ૧.૧૮    |
| ૧૬૩     | ૧૧૭૦    | ૦.૬૬    |
| ૧૬૪     | ૧૧૭૧    | ૦.૩૪    |
| ૧૬૫     | ૧૧૭૨    | ૩.૧૮    |
| ૧૬૬     | ૧૧૭૩    | ૦.૦૩    |
| ૧૬૭     | ૧૧૭૪    | ૧.૧૫    |
| ૧૬૮     | ૧૧૭૫    | ૧.૧૬    |
| ૧૬૯     | ૧૧૭૬    | ૩.૩૫    |
| ૧૭૦     | ૧૧૭૭    | ૪.૦૬    |
| ૧૭૧     | ૧૧૭૮    | ૧.૬૯    |
| ૧૭૨     | ૧૧૭૯    | ૧.૬૯    |

अनुसूची - ब--चालू

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र.     | गट नंबर          | क्षेत्र       | अ. क्र. | गट नंबर          | क्षेत्र |
|-------------|------------------|---------------|---------|------------------|---------|
| १           | २                | ३             | १       | २                | ३       |
|             |                  | हे. आर        |         |                  | हे. आर  |
|             | गाव दिघंची--चालू | (सीसीए)       |         | गाव पळसखेल--चालू | (सीसीए) |
| १७३         | ११८०             | ९.९८          | २८      | १३१              | ०.५७    |
| १७४         | ११८१             | ११.७७         | २९      | १३२              | १.२६    |
| १७५         | ११८२             | १३.१०         | ३०      | १३३              | ०.२८    |
| १७६         | ११८३             | ३.५६          | ३१      | १३४              | १.१०    |
| <b>एकूण</b> |                  | <b>४९२.५६</b> | ३२      | १३५              | ०.६३    |
|             |                  |               | ३३      | १३६              | ०.०२    |
|             |                  |               | ३४      | १३७              | ०.२५    |

गाव पळसखेल

|    |     |      |    |     |       |
|----|-----|------|----|-----|-------|
| १  | १०४ | ०.२५ | ३५ | १३८ | ३.३३  |
| २  | १०५ | ०.५  | ३६ | २०३ | ०.२१  |
| ३  | १०६ | ०.२६ | ३७ | २०४ | ०.४६  |
| ४  | १०७ | ०.२४ | ३८ | २०५ | ३.८२  |
| ५  | १०८ | ०.११ | ३९ | २०६ | ०.८४  |
| ६  | १०९ | ०.६३ | ४० | २०७ | २.२३  |
| ७  | ११० | ०.५३ | ४१ | २०८ | ०.६१  |
| ८  | १११ | ०.१५ | ४२ | २०९ | ३.९३  |
| ९  | ११२ | १.३१ | ४३ | २१० | ०.१७  |
| १० | ११३ | ०.६५ | ४४ | २११ | ०.१०  |
| ११ | ११४ | ०.८४ | ४५ | २१२ | ०.१२  |
| १२ | ११५ | ०.६४ | ४६ | २१३ | ३.४३  |
| १३ | ११६ | ०.५३ | ४७ | २१४ | १.१०  |
| १४ | ११७ | ०.१७ | ४८ | २१५ | १.४१  |
| १५ | ११८ | ०.८५ | ४९ | २१६ | १.६७  |
| १६ | ११९ | ०.३९ | ५० | २१७ | १.२३  |
| १७ | १२० | ०.८१ | ५१ | २१८ | १.८३  |
| १८ | १२१ | ०.१८ | ५२ | २१९ | ०.११  |
| १९ | १२२ | ०.२४ | ५३ | २२० | ०.३०  |
| २० | १२३ | ०.०६ | ५४ | २२१ | २.६८  |
| २१ | १२४ | १.३७ | ५५ | २२२ | १.४४  |
| २२ | १२५ | ०.२७ | ५६ | २२३ | ११.०२ |
| २३ | १२६ | ०.०४ | ५७ | २२४ | ६.३५  |
| २४ | १२७ | ०.०३ | ५८ | २२५ | २.८४  |
| २५ | १२८ | ०.४२ | ५९ | २२६ | ४.६३  |
| २६ | १२९ | ०.३७ | ६० | २२७ | २.८२  |
| २७ | १३० | ०.३३ | ६१ | २२८ | ६.०५  |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૬૨      | ૨૨૯     | ૪.૩     |
| ૬૩      | ૨૩૦     | ૫.૮૬    |
| ૬૪      | ૨૩૧     | ૯.૧૯    |
| ૬૫      | ૨૩૨     | ૦.૯૦    |
| ૬૬      | ૨૩૩     | ૦.૬૭    |
| ૬૭      | ૨૩૪     | ૧.૪૩    |
| ૬૮      | ૨૩૫     | ૧.૩૮    |
| ૬૯      | ૨૩૬     | ૦.૪     |
| ૭૦      | ૨૩૭     | ૧.૧૩    |
| ૭૧      | ૨૩૮     | ૦.૭૫    |
| ૭૨      | ૨૩૯     | ૦.૫૬    |
| ૭૩      | ૨૪૦     | ૦.૧૯    |
| ૭૪      | ૨૪૧     | ૨.૭૩    |
| ૭૫      | ૨૪૨     | ૪.૦૯    |
| ૭૬      | ૨૪૩     | ૧૦.૪૪   |
| ૭૭      | ૨૪૪     | ૧.૧૪    |
| ૭૮      | ૨૪૫     | ૦.૭૭    |
| ૭૯      | ૨૪૬     | ૦.૫૧    |
| ૮૦      | ૨૪૭     | ૦.૨૩    |
| ૮૧      | ૨૪૮     | ૦.૨૭    |
| ૮૨      | ૨૪૯     | ૧.૧૭    |
| ૮૩      | ૨૫૦     | ૧.૧૮    |
| ૮૪      | ૨૫૧     | ૦.૫૪    |
| ૮૫      | ૨૫૨     | ૦.૬૫    |
| ૮૬      | ૨૫૩     | ૦.૧૧    |
| ૮૭      | ૨૫૪     | ૦.૦૯    |
| ૮૮      | ૨૫૫     | ૦.૧૫    |
| ૮૯      | ૨૫૬     | ૦.૧૨    |
| ૯૦      | ૨૫૭     | ૦.૫૬    |
| ૯૧      | ૨૫૮     | ૦.૬૧    |
| ૯૨      | ૨૫૯     | ૦.૦૭    |
| ૯૩      | ૨૬૦     | ૦.૦૬    |
| ૯૪      | ૨૬૧     | ૦.૦૬    |
| ૯૫      | ૨૬૨     | ૦.૦૫    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૨૬૩     | ૨૬૩     | ૦.૦૮    |
| ૨૬૪     | ૨૬૪     | ૦.૫૨    |
| ૨૬૫     | ૨૬૫     | ૦.૯૫    |
| ૨૬૬     | ૨૬૬     | ૦.૦૮    |
| ૨૬૭     | ૨૬૭     | ૦.૦૮    |
| ૨૬૮     | ૨૬૮     | ૦.૦૬    |
| ૨૬૯     | ૨૬૯     | ૦.૪૩    |
| ૨૭૦     | ૨૭૦     | ૦.૦૫    |
| ૨૭૧     | ૨૭૧     | ૦.૫૪    |
| ૨૭૨     | ૨૭૨     | ૦.૧૬    |
| ૨૭૩     | ૨૭૩     | ૦.૧૭    |
| ૨૭૪     | ૨૭૪     | ૦.૧૨    |
| ૨૭૫     | ૨૭૫     | ૦.૮૦    |
| ૨૭૬     | ૨૭૬     | ૦.૨૯    |
| ૨૭૭     | ૨૭૭     | ૦.૩૪    |
| ૨૭૮     | ૨૭૮     | ૦.૩૮    |
| ૨૭૯     | ૨૭૯     | ૦.૦૩    |
| ૨૮૦     | ૨૮૦     | ૦.૦૩    |
| ૨૮૧     | ૨૮૧     | ૦.૨૮    |
| ૨૮૨     | ૨૮૨     | ૦.૧૬    |
| ૨૮૩     | ૨૮૩     | ૦.૧૬    |
| ૨૮૪     | ૨૮૪     | ૦.૩૪    |
| ૨૮૫     | ૨૮૫     | ૦.૦૨    |
| ૨૮૬     | ૨૮૬     | ૦.૬૨    |
| ૨૮૭     | ૨૮૭     | ૦.૧૫    |
| ૨૮૮     | ૨૮૮     | ૧.૪૯    |
| ૨૮૯     | ૨૮૯     | ૦.૧૧    |
| ૨૯૦     | ૨૯૦     | ૦.૦૪    |
| ૨૯૧     | ૨૯૧     | ૧.૭૯    |
| ૨૯૨     | ૨૯૨     | ૧.૫૧    |
| ૨૯૩     | ૨૯૩     | ૨.૧૭    |
| ૨૯૪     | ૨૯૪     | ૩.૫૧    |
| ૨૯૫     | ૨૯૫     | ૩.૧૩    |
| ૨૯૬     | ૨૯૬     | ૦.૮     |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|---------|---------|---------|
| १       | २       | ३       | १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |         |         | (सीसीए) |
| १३०     | २९७     | ५.५९    | १६४     | ३३१     | ०.३४    |
| १३१     | २९८     | २.२२    | १६५     | ३३२     | ०.२८    |
| १३२     | २९९     | ०.९५    | १६६     | ३३३     | ०.९५    |
| १३३     | ३००     | ०.१२    | १६७     | ३३४     | ०.७१    |
| १३४     | ३०१     | ०.४१    | १६८     | ३३५     | ०.१५    |
| १३५     | ३०२     | ७.००    | १६९     | ३३६     | ०.२०    |
| १३६     | ३०३     | ४.२३    | १७०     | ३३७     | ०.११    |
| १३७     | ३०४     | ६.११    | १७१     | ३३८     | ०.१५    |
| १३८     | ३०५     | ४.१     | १७२     | ३३९     | ०.२३    |
| १३९     | ३०६     | ४.४५    | १७३     | ३४०     | ०.२२    |
| १४०     | ३०७     | ०.५९    | १७४     | ३४१     | ०.४२    |
| १४१     | ३०८     | १.५१    | १७५     | ३४२     | ०.५२    |
| १४२     | ३०९     | २.७७    | १७६     | ३४३     | ०.०८    |
| १४३     | ३१०     | ४.०७    | १७७     | ३४४     | ०.२५    |
| १४४     | ३११     | २.५६    | १७८     | ३४५     | ०.१६    |
| १४५     | ३१२     | १४.२०   | १७९     | ३४६     | ०.३०    |
| १४६     | ३१३     | १०.५१   | १८०     | ३४७     | ०.३६    |
| १४७     | ३१४     | ०.५३    | १८१     | ३४८     | ०.०५    |
| १४८     | ३१५     | ०.१३    | १८२     | ३४९     | ०.०८    |
| १४९     | ३१६     | १०.५१   | १८३     | ३५०     | ०.१७    |
| १५०     | ३१७     | १३.५०   | १८४     | ३५१     | ०.६७    |
| १५१     | ३१८     | १५.०५   | १८५     | ३५२     | ०.३९    |
| १५२     | ३१९     | १.९४    | १८६     | ३५३     | ०.९५    |
| १५३     | ३२०     | १.४४    | १८७     | ३५४     | ०.०६    |
| १५४     | ३२१     | ०.३३    | १८८     | ३५५     | ०.१४    |
| १५५     | ३२२     | १.१८    | १८९     | ३५६     | ०.०६    |
| १५६     | ३२३     | ०.२०    | १९०     | ३५७     | ०.१६    |
| १५७     | ३२४     | ०.१८    | १९१     | ३५८     | ०.३९    |
| १५८     | ३२५     | ०.२३    | १९२     | ३५९     | ०.१०    |
| १५९     | ३२६     | १.१३    | १९३     | ३६०     | ०.१०    |
| १६०     | ३२७     | ६.२६    | १९४     | ३६१     | ०.१२    |
| १६१     | ३२८     | २.३०    | १९५     | ३६२     | ०.०७    |
| १६२     | ३२९     | २.८१    | १९६     | ३६३     | ०.३५    |
| १६३     | ३३०     | ०.८०    | १९७     | ३६४     | ०.०६    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર                |
|---------|---------|------------------------|
| ૧       | ૨       | ૩<br>હે. આર<br>(સીસીએ) |
| ૧૯૮     | ૩૬૫     | ૦.૧૦                   |
| ૧૯૯     | ૩૬૬     | ૦.૦૭                   |
| ૨૦૦     | ૩૬૭     | ૦.૧૦                   |
| ૨૦૧     | ૩૬૮     | ૦.૧૧                   |
| ૨૦૨     | ૩૬૯     | ૦.૩૧                   |
| ૨૦૩     | ૩૭૦     | ૦.૦૩                   |
| ૨૦૪     | ૩૭૧     | ૦.૧૬                   |
| ૨૦૫     | ૩૭૨     | ૦.૨૪                   |
| ૨૦૬     | ૩૭૩     | ૦.૩૫                   |
| ૨૦૭     | ૩૭૪     | ૦.૦૮                   |
| ૨૦૮     | ૩૭૫     | ૦.૧૨                   |
| ૨૦૯     | ૩૭૬     | ૦.૧૧                   |
| ૨૧૦     | ૩૭૭     | ૦.૧૧                   |
| ૨૧૧     | ૩૭૮     | ૦.૧૫                   |
| ૨૧૨     | ૩૭૯     | ૦.૧૦                   |
| ૨૧૩     | ૩૮૦     | ૦.૦૫                   |
| ૨૧૪     | ૩૮૧     | ૦.૧૪                   |
| ૨૧૫     | ૩૮૨     | ૦.૦૮                   |
| ૨૧૬     | ૩૮૩     | ૦.૦૭                   |
| ૨૧૭     | ૩૮૪     | ૦.૦૯                   |
| ૨૧૮     | ૩૮૫     | ૦.૦૯                   |
| ૨૧૯     | ૩૮૬     | ૦.૨૪                   |
| ૨૨૦     | ૩૮૭     | ૦.૧૪                   |
| ૨૨૧     | ૩૮૮     | ૦.૧૨                   |
| ૨૨૨     | ૩૮૯     | ૦.૨૫                   |
| ૨૨૩     | ૩૯૦     | ૦.૧૪                   |
| ૨૨૪     | ૩૯૧     | ૦.૧૪                   |
| ૨૨૫     | ૩૯૨     | ૦.૦૭                   |
| ૨૨૬     | ૩૯૩     | ૦.૩૭                   |
| ૨૨૭     | ૩૯૪     | ૦.૪૬                   |
| ૨૨૮     | ૩૯૫     | ૦.૨૮                   |
| ૨૨૯     | ૩૯૬     | ૦.૭૬                   |
| ૨૩૦     | ૩૯૭     | ૧.૪૫                   |
| ૨૩૧     | ૩૯૮     | ૩.૨૮                   |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર                |
|---------|---------|------------------------|
| ૧       | ૨       | ૩<br>હે. આર<br>(સીસીએ) |
| ૨૩૨     | ૩૯૯     | ૧.૦૧                   |
| ૨૩૩     | ૪૦૦     | ૦.૭૪                   |
| ૨૩૪     | ૪૦૧     | ૦.૦૯                   |
| ૨૩૫     | ૪૦૨     | ૦.૦૫                   |
| ૨૩૬     | ૪૦૩     | ૦.૧૧                   |
| ૨૩૭     | ૪૦૪     | ૦.૧                    |
| ૨૩૮     | ૪૦૫     | ૦.૦૮                   |
| ૨૩૯     | ૪૦૬     | ૦.૧૫                   |
| ૨૪૦     | ૪૦૭     | ૦.૨૫                   |
| ૨૪૧     | ૪૦૮     | ૦.૨૧                   |
| ૨૪૨     | ૪૦૯     | ૦.૦૫                   |
| ૨૪૩     | ૪૧૦     | ૦.૦૫                   |
| ૨૪૪     | ૪૧૧     | ૦.૦૪                   |
| ૨૪૫     | ૪૧૨     | ૦.૧૫                   |
| ૨૪૬     | ૪૧૩     | ૦.૨૬                   |
| ૨૪૭     | ૪૧૪     | ૦.૨૭                   |
| ૨૪૮     | ૪૧૫     | ૦.૧૭                   |
| ૨૪૯     | ૪૧૬     | ૦.૧૭                   |
| ૨૫૦     | ૪૧૭     | ૦.૧૧                   |
| ૨૫૧     | ૪૧૮     | ૦.૨૩                   |
| ૨૫૨     | ૪૧૯     | ૦.૨૫                   |
| ૨૫૩     | ૪૨૦     | ૦.૧૩                   |
| ૨૫૪     | ૪૨૧     | ૦.૦૨                   |
| ૨૫૫     | ૪૨૨     | ૦.૧૪                   |
| ૨૫૬     | ૪૨૩     | ૦.૦૩                   |
| ૨૫૭     | ૪૨૪     | ૦.૧૨                   |
| ૨૫૮     | ૪૨૫     | ૦.૧૨                   |
| ૨૫૯     | ૪૨૬     | ૦.૧૭                   |
| ૨૬૦     | ૪૨૭     | ૦.૧૩                   |
| ૨૬૧     | ૪૨૮     | ૦.૧૧                   |
| ૨૬૨     | ૪૨૯     | ૦.૧૦                   |
| ૨૬૩     | ૪૩૦     | ૦.૧૫                   |
| ૨૬૪     | ૪૩૧     | ૦.૦૭                   |
| ૨૬૫     | ૪૩૨     | ૦.૩૧                   |

अनुसूची - ब--चालू

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र.             | गट नंबर | क्षेत्र           | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र           |
|---------------------|---------|-------------------|---------|---------|-------------------|
| १                   | २       | ३                 | १       | २       | ३                 |
|                     |         | हे. आर<br>(सीसीए) |         |         | हे. आर<br>(सीसीए) |
| २६६                 | ४३३     | ०.६०              | ४       | ४       | १.६१              |
| २६७                 | ४३४     | ०.७३              | ५       | ५       | १.९१              |
| २६८                 | ४३५     | ३.४०              | ६       | ६       | ०.०२              |
| २६९                 | ४३६     | १.३५              | ७       | ७       | ०.०२              |
| २७०                 | ४३७     | २.६१              | ८       | ८       | १.९६              |
| २७१                 | ४३८     | २.६५              | ९       | ९       | ०.१०              |
| २७२                 | ४३९     | ५.८९              | १०      | १०      | ०.०९              |
| २७३                 | ४४०     | ५.२४              | ११      | ११      | ०.७६              |
| २७४                 | ४४१     | ३.९३              | १२      | १२      | ४.३३              |
| २७५                 | ४४२     | १०.९२             | १३      | १३      | ०.८७              |
| २७६                 | ४४३     | ३.८६              | १४      | १४      | ०.४१              |
| २७७                 | ४४४     | ७.७०              | १५      | १५      | १.४६              |
| २७८                 | ४४५     | ८.५६              | १६      | १६      | ५.०५              |
| २७९                 | ४४६     | १०.६०             | १७      | १७      | २.९६              |
| २८०                 | ४४७     | २.९५              | १८      | १८      | ११.१४             |
| २८१                 | ४४८     | ४.३७              | १९      | १९      | १.२९              |
| २८२                 | ४४९     | ३.७५              | २०      | २०      | ०.७७              |
| २८३                 | ४५०     | ०.२८              | २१      | २१      | ०.७७              |
| २८४                 | ४५१     | ०.८३              | २२      | २२      | ०.७७              |
| २८५                 | ४५२     | ४.७५              | २३      | २३      | ०.७७              |
| २८६                 | ४५३     | ०.०२              | २४      | २४      | ०.७७              |
| २८७                 | ४५४     | ०.२१              | २५      | २५      | ६.९५              |
| २८८                 | ४५५     | ३.८०              | २६      | २६      | १.७२              |
| २८९                 | ४५६     | ११.७०             | २७      | २७      | १.८०              |
| २९०                 | ४५७     | ८.६१              | २८      | २८      | ४.३१              |
| २९१                 | ५३९     | ०.०६              | २९      | २९      | १.३४              |
| २९२                 | ५४०     | ०.४८              | ३०      | ३०      | ०.६४              |
| २९३                 | ५४१     | ०.३४              | ३१      | ३१      | ०.२३              |
| <b>एकूण</b>         |         | <b>४३२.०७</b>     | ३२      | ३२      | ४.३७              |
| <b>गाव पिसेवाडी</b> |         |                   | ३३      | ३३      | ०.०३              |
| १                   | १       | १.४४              | ३४      | ३४      | ७.९८              |
| २                   | २       | ०.०२              | ३५      | ३५      | १५.१३             |
| ३                   | ३       | ०.०७              | ३६      | ३६      | २.३९              |
|                     |         |                   | ३७      | ३७      | १.४६              |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૩૮      | ૩૮      | ૪.૬૭    |
| ૩૯      | ૩૯      | ૩.૮૫    |
| ૪૦      | ૪૦      | ૧૬.૨૫   |
| ૪૧      | ૪૧      | ૧૩.૨૩   |
| ૪૨      | ૪૨      | ૬.૭૯    |
| ૪૩      | ૪૩      | ૭.૯૨    |
| ૪૪      | ૪૪      | ૦.૧૯    |
| ૪૫      | ૪૫      | ૦.૨૩    |
| ૪૬      | ૪૬      | ૦.૧૨    |
| ૪૭      | ૪૭      | ૦.૨૯    |
| ૪૮      | ૪૮      | ૬.૮૪    |
| ૪૯      | ૪૯      | ૦.૬૦    |
| ૫૦      | ૫૦      | ૧.૨૩    |
| ૫૧      | ૫૧      | ૧.૧૧    |
| ૫૨      | ૫૨      | ૦.૩૦    |
| ૫૩      | ૫૩      | ૦.૦૩    |
| ૫૪      | ૫૪      | ૧.૬૮    |
| ૫૫      | ૫૫      | ૦.૯૩    |
| ૫૬      | ૫૬      | ૧૦.૧૮   |
| ૫૭      | ૫૭      | ૧.૨૦    |
| ૫૮      | ૫૮      | ૧.૧૬    |
| ૫૯      | ૫૯      | ૩.૦૮    |
| ૬૦      | ૬૦      | ૩.૪૩    |
| ૬૧      | ૬૧      | ૪.૧૯    |
| ૬૨      | ૬૨      | ૮.૨૫    |
| ૬૩      | ૬૩      | ૩.૪૨    |
| ૬૪      | ૬૪      | ૬.૧૧    |
| ૬૫      | ૬૫      | ૦.૬૦    |
| ૬૬      | ૬૬      | ૧.૩૨    |
| ૬૭      | ૬૭      | ૧૧.૩૪   |
| ૬૮      | ૬૮      | ૧૪.૭૮   |
| ૬૯      | ૬૯      | ૧૨.૧૩   |
| ૭૦      | ૭૦      | ૧૦.૭૦   |
| ૭૧      | ૭૧      | ૧.૨૯    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગટ નંબર | ક્ષેત્ર |
|---------|---------|---------|
| ૧       | ૨       | ૩       |
|         |         | હે. આર  |
|         |         | (સીસીએ) |
| ૭૨      | ૭૨      | ૦.૦૫    |
| ૭૩      | ૭૩      | ૦.૯૩    |
| ૭૪      | ૭૪      | ૦.૦૪    |
| ૭૫      | ૭૫      | ૦.૩૬    |
| ૭૬      | ૭૬      | ૦.૨૨    |
| ૭૭      | ૭૭      | ૦.૪૪    |
| ૭૮      | ૭૮      | ૧.૦૩    |
| ૭૯      | ૭૯      | ૦.૦૭    |
| ૮૦      | ૮૦      | ૦.૬૮    |
| ૮૧      | ૮૧      | ૦.૧૭    |
| ૮૨      | ૮૨/૧    | ૦.૫૨    |
| ૮૩      | ૮૨/૨    | ૬.૦૮    |
| ૮૪      | ૮૩      | ૩.૪૦    |
| ૮૫      | ૮૪      | ૬.૫૭    |
| ૮૬      | ૮૫      | ૭.૯૨    |
| ૮૭      | ૮૬      | ૧.૫૭    |
| ૮૮      | ૮૭      | ૦.૩૧    |
| ૮૯      | ૮૮      | ૦.૨૨    |
| ૯૦      | ૮૯      | ૦.૦૫    |
| ૯૧      | ૯૦      | ૦.૭૧    |
| ૯૨      | ૯૧      | ૦.૫૪    |
| ૯૩      | ૯૧      | ૦.૨૧    |
| ૯૪      | ૯૩      | ૦.૨૨    |
| ૯૫      | ૯૩      | ૦.૨૨    |
| ૯૬      | ૯૪      | ૧૦.૭૬   |
| ૯૭      | ૯૪      | ૧૨.૮૫   |
| ૯૮      | ૯૪      | ૧૩.૫૪   |
| ૯૯      | ૯૫      | ૦.૫૩    |
| ૧૦૦     | ૯૫      | ૧.૩૫    |
| ૧૦૧     | ૧૦૦/૧   | ૨.૨૮    |
| ૧૦૨     | ૧૦૦/૨   | ૫.૬૮    |
| ૧૦૩     | ૧૦૧/૧   | ૦.૨૮    |
| ૧૦૪     | ૧૦૧/૨   | ૨.૯૨    |
| ૧૦૫     | ૧૦૨     | ૨.૯૨    |

## अनुसूची - ब--चालू

## अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र | अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|---------|---------|---------|
| १       | २       | ३       | १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |         |         | (सीसीए) |
| १०६     | १०३     | ०.००    | १४०     | १३७     | ०.११    |
| १०७     | १०४     | ०.२८    | १४१     | १३८     | ०.१७    |
| १०८     | १०५     | ०.०५    | १४२     | १३९     | १.६०    |
| १०९     | १०६     | ०.२३    | १४३     | १४०     | १.६७    |
| ११०     | १०७     | १६.२९   | १४४     | १४१     | ०.०५    |
| १११     | १०८     | १.२६    | १४५     | १४२     | १.००    |
| ११२     | १०९     | ३.५९    | १४६     | १४३     | ०.०९    |
| ११३     | ११०     | ०.०६    | १४७     | १४४     | ०.०२    |
| ११४     | १११     | ३.२८    | १४८     | १४५     | ०.५०    |
| ११५     | ११२     | ०.१४    | १४९     | १४६     | ३.१९    |
| ११६     | ११३     | १.०८    | १५०     | १४७     | १.५७    |
| ११७     | ११४     | ०.४५    | १५१     | १४८     | १.०९    |
| ११८     | ११५     | २.२५    | १५२     | १४९     | १.६५    |
| ११९     | ११६     | १.६९    | १५३     | १५०     | ०.०३    |
| १२०     | ११७     | ०.७६    | १५४     | १५१     | ०.४१    |
| १२१     | ११८     | ०.४५    | १५५     | १५२     | ०.१७    |
| १२२     | ११९     | ०.१०    | १५६     | १५३     | ६.५८    |
| १२३     | १२०     | ०.१६    | १५७     | १५४     | ०.६८    |
| १२४     | १२१     | १.२३    | १५८     | १५५     | २.०५    |
| १२५     | १२२     | १.७५    | १५९     | १५६     | १.५१    |
| १२६     | १२३     | ०.१०    | १६०     | १५७     | ०.३१    |
| १२७     | १२४     | ०.१५    | १६१     | १५८     | ०.५५    |
| १२८     | १२५     | ०.१६    | १६२     | १५९     | ०.८०    |
| १२९     | १२६     | ०.६१    | १६३     | १६०     | ११.५३   |
| १३०     | १२७     | ०.०६    | १६४     | १६१     | ०.०९    |
| १३१     | १२८     | ०.५३    | १६५     | १६२     | ६.००    |
| १३२     | १२९     | ०.२१    | १६६     | १६३     | ६.३०    |
| १३३     | १३०     | ०.२१    | १६७     | १६४     | ०.२९    |
| १३४     | १३१     | ०.२२    | १६८     | १६५     | १.६८    |
| १३५     | १३२     | ०.१४    | १६९     | १६६     | ०.११    |
| १३६     | १३३     | ०.०४    | १७०     | १६७     | १.१३    |
| १३७     | १३४     | ०.१७    | १७१     | १६८     | २.२१    |
| १३८     | १३५     | ०.१३    | १७२     | १६९     | ०.७७    |
| १३९     | १३६     | ०.२२    | १७३     | १७०     | ०.१०    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર<br>હે. આર<br>(સીસીએ) |
|---------|---------|------------------------------|
| ૧       | ૨       | ૩                            |
| ૧૭૪     | ૧૭૧     | ૦.૭૧                         |
| ૧૭૫     | ૧૭૨     | ૦.૧૭                         |
| ૧૭૬     | ૧૭૩     | ૦.૦૮                         |
| ૧૭૭     | ૧૭૪     | ૦.૨૧                         |
| ૧૭૮     | ૧૭૫     | ૦.૧૨                         |
| ૧૭૯     | ૧૭૬     | ૦.૩૧                         |
| ૧૮૦     | ૧૭૭     | ૦.૨૭                         |
| ૧૮૧     | ૧૭૮     | ૦.૨૩                         |
| ૧૮૨     | ૧૭૯     | ૦.૨૦                         |
| ૧૮૩     | ૧૮૦     | ૦.૧૬                         |
| ૧૮૪     | ૧૮૧     | ૦.૨૨                         |
| ૧૮૫     | ૧૮૨     | ૦.૪૧                         |
| ૧૮૬     | ૧૮૩     | ૦.૩૨                         |
| ૧૮૭     | ૧૮૪     | ૦.૨૩                         |
| ૧૮૮     | ૧૮૫     | ૦.૧૫                         |
| ૧૮૯     | ૧૮૬     | ૦.૧૨                         |
| ૧૯૦     | ૧૮૭     | ૦.૨૩                         |
| ૧૯૧     | ૧૮૮     | ૦.૪૪                         |
| ૧૯૨     | ૧૮૯     | ૦.૪૬                         |
| ૧૯૩     | ૧૯૦     | ૦.૦૩                         |
| ૧૯૪     | ૧૯૧     | ૦.૧૪                         |
| ૧૯૫     | ૧૯૨     | ૦.૨૧                         |
| ૧૯૬     | ૧૯૩     | ૦.૧૦                         |
| ૧૯૭     | ૧૯૪     | ૩.૬૮                         |
| ૧૯૮     | ૧૯૫     | ૧.૬૧                         |
| ૧૯૯     | ૧૯૬     | ૪.૪૪                         |
| ૨૦૦     | ૧૯૭     | ૦.૬૬                         |
| ૨૦૧     | ૧૯૮     | ૦.૦૮                         |
| ૨૦૨     | ૧૯૯     | ૦.૩૩                         |
| ૨૦૩     | ૨૦૦     | ૦.૩૩                         |
| ૨૦૪     | ૨૦૧     | ૦.૬૬                         |
| ૨૦૫     | ૨૦૨     | ૪.૨૨                         |
| ૨૦૬     | ૨૦૩     | ૧.૯૮                         |
| ૨૦૭     | ૨૦૪     | ૧.૧૦                         |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર<br>હે. આર<br>(સીસીએ) |
|---------|---------|------------------------------|
| ૧       | ૨       | ૩                            |
| ૨૦૮     | ૨૦૮     | ૨૦૫                          |
| ૨૦૯     | ૨૦૯     | ૨૦૬                          |
| ૨૧૦     | ૨૧૦     | ૨૦૭                          |
| ૨૧૧     | ૨૧૧     | ૨૦૮                          |
| ૨૧૨     | ૨૧૨     | ૨૦૯                          |
| ૨૧૩     | ૨૧૩     | ૨૧૦                          |
| ૨૧૪     | ૨૧૪     | ૨૧૧                          |
| ૨૧૫     | ૨૧૫     | ૨૧૨                          |
| ૨૧૬     | ૨૧૬     | ૨૧૩                          |
| ૨૧૭     | ૨૧૭     | ૨૧૪                          |
| ૨૧૮     | ૨૧૮     | ૧.૦૬                         |
| ૨૧૯     | ૨૧૯     | ૪.૩૬                         |
| ૨૨૦     | ૨૨૦     | ૩.૦૦                         |
| ૨૨૧     | ૨૨૧     | ૦.૧૨                         |
| ૨૨૨     | ૨૨૨     | ૦.૪૮                         |
| ૨૨૩     | ૨૨૩     | ૧૨.૯૨                        |
| ૨૨૪     | ૨૨૪     | ૧૨.૩૪                        |
| ૨૨૫     | ૨૨૫     | ૪.૬૬                         |
| ૨૨૬     | ૨૨૬     | ૦.૦૪                         |
| ૨૨૭     | ૨૨૭     | ૫.૭૪                         |
| ૨૨૮     | ૨૨૮     | ૪.૮૯                         |
| ૨૨૯     | ૨૨૯     | ૧૪.૬૪                        |
| ૨૨૧૦    | ૨૨૧૦    | ૦.૨૦                         |
| ૨૨૧૧    | ૨૨૧૧    | ૩.૯૮                         |
| ૨૨૧૨    | ૨૨૧૨    | ૦.૬૮                         |
| ૨૨૧૩    | ૨૨૧૩    | ૩.૬૩                         |
| ૨૨૧૪    | ૨૨૧૪    | ૩.૩૮                         |
| ૨૨૧૫    | ૨૨૧૫    | ૨.૫૮                         |
| ૨૨૧૬    | ૨૨૧૬    | ૪.૯૪                         |
| ૨૨૧૭    | ૨૨૧૭    | ૪.૮૦                         |
| ૨૨૧૮    | ૨૨૧૮    | ૦.૬૮                         |
| ૨૨૧૯    | ૨૨૧૯    | ૧૫.૨૪                        |

| अनुसूची - ब--चालू |         |         | अनुसूची - ब--चालू |                |         |
|-------------------|---------|---------|-------------------|----------------|---------|
| अ. क्र.           | गट नंबर | क्षेत्र | अ. क्र.           | गट नंबर        | क्षेत्र |
| १                 | २       | ३       | १                 | २              | ३       |
|                   |         | हे. आर  |                   |                | हे. आर  |
|                   |         | (सीसीए) |                   |                | (सीसीए) |
| २४२               | २३९     | ६.८५    | २७६               | २७३            | ०.०९    |
| २४३               | २४०     | ७.९३    | २७७               | २७४            | ०.४२    |
| २४४               | २४१     | ९५.९८   | २७८               | २७५            | ०.०९    |
| २४५               | २४२     | ९.८०    | २७९               | २७६            | ०.०९    |
| २४६               | २४३     | ९.७१    | २८०               | २७७            | १.०७    |
| २४७               | २४४     | ९.७२    | २८१               | २७८            | १.९४    |
| २४८               | २४५     | ८.२७    | २८२               | २७९            | ०.०५    |
| २४९               | २४६     | २.३७    | २८३               | २८०            | ०.५०    |
| २५०               | २४७     | ९.९५    | २८४               | २८१            | ०.२३    |
| २५१               | २४८     | ९.२०    | २८५               | २८२            | ०.२३    |
| २५२               | २४९     | ९५.५३   | २८६               | २८३            | ०.०८    |
| २५३               | २५०     | ९५.०२   | २८७               | २८४            | ०.०९    |
| २५४               | २५१     | ९५.३१   | २८८               | २८५            | ०.२४    |
| २५५               | २५२     | ९.१२    | २८९               | २८६            | ०.६०    |
| २५६               | २५३     | ९.६५    | २९०               | २८७            | ०.३४    |
| २५७               | २५४     | ९.१३    | २९१               | २८८            | ०.२३    |
| २५८               | २५५     | ९.१३    | २९२               | २८९            | ०.१७    |
| २५९               | २५६     | ९.१३    | २९३               | २९०            | ०.०६    |
| २६०               | २५७     | १०.४६   | २९४               | २९१            | ०.१९    |
| २६१               | २५८     | ९.१७    | २९५               | २९२            | ०.०७    |
| २६२               | २५९     | ९.१३    | २९६               | २९३            | ५.९२    |
| २६३               | २६०     | ९.२१    | २९७               | २९४            | ३.१७    |
| २६४               | २६१     | ९.२१    | २९८               | २९५            | ७.६३    |
| २६५               | २६२     | ९५.३२   |                   | एकूण           | ७८७.५६  |
| २६६               | २६३     | ६.६६    |                   |                |         |
| २६७               | २६४     | ०.०४    |                   | गाव विह्वलापूर |         |
| २६८               | २६५     | ८.८४    | १                 | ६७९            | २०.५४   |
| २६९               | २६६     | ०.९४    | २                 | ६८०            | १.१७    |
| २७०               | २६७     | १.०१    | ३                 | ६८१            | १.१८    |
| २७१               | २६८     | ३.३८    | ४                 | ६८२            | ३.४३    |
| २७२               | २६९     | ४.५३    | ५                 | ६८३            | १.४८    |
| २७३               | २७०     | ०.०४    | ६                 | ६८४            | १.०४    |
| २७४               | २७१     | ०.२२    | ७                 | ६८५            | ३.१०    |
| २७५               | २७२     | ०.४०    | ८                 | ६८६            | २.७१    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર             | ક્ષેત્ર |
|---------|---------------------|---------|
| ૧       | ૨                   | ૩       |
|         |                     | હે. આર  |
|         | ગાવ વિઝુલાપૂર--ચાલૂ | (સીસીએ) |
| ૧       | ૬૮૭                 | ૨.૪૨    |
| ૧૦      | ૬૮૮                 | ૧.૬૦    |
| ૧૧      | ૬૮૯                 | ૧.૬૦    |
| ૧૨      | ૬૯૦                 | ૧.૦૧    |
| ૧૩      | ૬૯૧                 | ૫.૭૧    |
| ૧૪      | ૬૯૨                 | ૦.૭૪    |
| ૧૫      | ૬૯૩                 | ૨.૨૫    |
| ૧૬      | ૬૯૪                 | ૨.૦૫    |
| ૧૭      | ૬૯૫                 | ૪.૬૧    |
| ૧૮      | ૬૯૬                 | ૨.૦૦    |
| ૧૯      | ૬૯૭                 | ૩.૦૫    |
| ૨૦      | ૬૯૮                 | ૫.૬૭    |
| ૨૧      | ૬૯૯                 | ૨.૦૧    |
| ૨૨      | ૭૦૦                 | ૧.૦૬    |
| ૨૩      | ૭૦૧                 | ૦.૯૮    |
| ૨૪      | ૭૦૨                 | ૨.૦૩    |
| ૨૫      | ૭૦૩                 | ૨.૦૫    |
| ૨૬      | ૭૦૪                 | ૨.૦૮    |
| ૨૭      | ૭૦૫                 | ૧.૬૦    |
| ૨૮      | ૭૦૬                 | ૦.૬૮    |
| ૨૯      | ૭૦૭                 | ૨.૫૦    |
| ૩૦      | ૭૦૮                 | ૧.૦૧    |
| ૩૧      | ૭૦૯                 | ૧.૨૫    |
| ૩૨      | ૭૧૦                 | ૧.૦૫    |
| ૩૩      | ૭૧૧                 | ૦.૦૨    |
| ૩૪      | ૭૧૨                 | ૦.૦૧    |
| ૩૫      | ૭૧૩                 | ૧.૦૮    |
| ૩૬      | ૭૧૪                 | ૦.૩૦    |
| ૩૭      | ૭૧૫                 | ૧૧.૬૨   |
| ૩૮      | ૭૧૬                 | ૨૧.૧૭   |
| ૩૯      | ૭૧૭                 | ૧.૭૨    |
| ૪૦      | ૭૧૮                 | ૨.૨૬    |
| ૪૧      | ૭૧૯                 | ૨.૩૦    |
| ૪૨      | ૭૨૦                 | ૦.૫૦    |

અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર             | ક્ષેત્ર |
|---------|---------------------|---------|
| ૧       | ૨                   | ૩       |
|         |                     | હે. આર  |
|         | ગાવ વિઝુલાપૂર--ચાલૂ | (સીસીએ) |
| ૪૩      | ૭૨૧                 | ૦.૫૧    |
| ૪૪      | ૭૨૨                 | ૦.૨૩    |
| ૪૫      | ૭૨૩                 | ૦.૦૯    |
| ૪૬      | ૭૨૪                 | ૦.૨૨    |
| ૪૭      | ૭૨૫                 | ૦.૩૬    |
| ૪૮      | ૭૨૬                 | ૧.૧૦    |
| ૪૯      | ૭૨૭                 | ૦.૭૫    |
| ૫૦      | ૭૨૮                 | ૦.૯૪    |
| ૫૧      | ૭૨૯                 | ૦.૨૬    |
| ૫૨      | ૭૩૦                 | ૦.૨૬    |
| ૫૩      | ૭૩૮                 | ૦.૪૫    |
| ૫૪      | ૭૩૯                 | ૦.૩૮    |
| ૫૫      | ૭૪૦                 | ૦.૨૨    |
| ૫૬      | ૭૪૧                 | ૦.૩૨    |
| ૫૭      | ૭૪૨                 | ૦.૩૧    |
| ૫૮      | ૭૪૩                 | ૦.૧૭    |
| ૫૯      | ૭૪૪                 | ૦.૫૨    |
| ૬૦      | ૭૪૫                 | ૦.૧૯    |
| ૬૧      | ૭૪૬                 | ૦.૧૮    |
| ૬૨      | ૭૪૭                 | ૦.૧૦    |
| ૬૩      | ૭૪૮                 | ૦.૨૬    |
| ૬૪      | ૭૪૯                 | ૦.૧૭    |
| ૬૫      | ૭૫૦                 | ૦.૧૧    |
| ૬૬      | ૭૫૧                 | ૦.૧૨    |
| ૬૭      | ૭૫૨                 | ૦.૦૭    |
| ૬૮      | ૭૫૩                 | ૦.૦૭    |
| ૬૯      | ૭૫૪                 | ૦.૨૩    |
| ૭૦      | ૭૫૫                 | ૦.૧૮    |
| ૭૧      | ૭૫૬                 | ૦.૧૮    |
| ૭૨      | ૭૫૭                 | ૦.૧૮    |
| ૭૩      | ૭૫૮                 | ૦.૧૭    |
| ૭૪      | ૭૫૯                 | ૦.૬૮    |
| ૭૫      | ૭૬૦                 | ૦.૧૩    |
| ૭૬      | ૭૬૧                 | ૦.૧૩    |

**अनुसूची - ब--चालू**

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |
| ८७      | ७६२     | ०.१३    |
| ८८      | ७६३     | ०.१२    |
| ८९      | ७६४     | ०.२२    |
| ८०      | ७६५     | ०.०७    |
| ८१      | ७६६     | ०.०६    |
| ८२      | ७६७     | ०.०६    |
| ८३      | ७६८     | ०.०७    |
| ८४      | ७६९     | ०.४५    |
| ८५      | ७७०     | ०.०६    |
| ८६      | ७७१     | ०.४     |
| ८७      | ७७२     | ०.७१    |
| ८८      | ७७३     | ०.६९    |
| ८९      | ७७४     | ०.३९    |
| ९०      | ७७५     | ०.४२    |
| ९१      | ७७६     | ०.३२    |
| ९२      | ७७७     | ०.२९    |
| ९३      | ७७८     | ०.२८    |
| ९४      | ७७९     | ०.०४    |
| ९५      | ७८०     | ०.०४    |
| ९६      | ७८१     | ०.०३    |
| ९७      | ७८२     | ०.०५    |
| ९८      | ७८३     | ०.२४    |
| ९९      | ७८४     | ०.४३    |
| १००     | ७८५     | ०.०४    |
| १०१     | ७८६     | ०.०२    |
| १०२     | ७८७     | ०.०४    |
| १०३     | ७८८     | ०.०९    |
| १०४     | ७८९     | ०.१०    |
| १०५     | ७९०     | ०.५०    |
| १०६     | ७९१     | ०.०६    |
| १०७     | ७९२     | ०.११    |
| १०८     | ७९३     | ०.०९    |
| १०९     | ७९४     | ३.१३    |
| ११०     | ७९५     | ०.७१    |
| १११     | ७९६     | ०.६७    |

**अनुसूची - ब--चालू**

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र             |
|---------|---------|---------------------|
| १       | २       | ३                   |
|         |         | हे. आर              |
|         |         | (सीसीए)             |
| ९९२     | ७९७     | ०.६०                |
| ९९३     | ७९८     | १.०८                |
| ९९४     | ७९९     | ०.२८                |
| ९९५     | ८००     | ०.२७                |
| ९९६     | ८०१     | ०.२४                |
| ९९७     | ८०२     | २.१३                |
| ९९८     | ८०३     | ०.६४                |
| ९९९     | ८०४     | ०.२३                |
| १२०     | ८०५     | ०.३२                |
|         |         | <b>एकूण</b>         |
|         |         | <b>१५५.००</b>       |
|         |         | <b>गाव गळवेवाडी</b> |
|         |         |                     |
| १       | ३       | ५.५७                |
| २       | ४       | ३.१९                |
| ३       | ३६७     | ०.११                |
| ४       | ३६८     | ०.८३                |
| ५       | ३६९     | ०.४५                |
| ६       | ३८८     | ०.०५                |
| ७       | ३८९     | १.३४                |
| ८       | ३९०     | १.०३                |
| ९       | ३९१     | २.६५                |
| १०      | ३९२     | ५.८१                |
| ११      | ३९३     | १.२१                |
| १२      | ३९४     | ३.७२                |
| १३      | ३९५     | ४.७७                |
| १४      | ३९६     | ३.३१                |
| १५      | ३९७     | ११.५२               |
| १६      | ३९८     | ६.२०                |
| १७      | ३९९     | ६.२०                |
| १८      | ४००/१   | ४.२०                |
| १९      | ४०६     | ४.२५                |
| २०      | ४०७     | ०.९०                |
| २१      | ६६८     | ०.००                |
|         |         | <b>एकूण</b>         |
|         |         | <b>६७.३१</b>        |

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

## અનુસૂચી - બ--ચાલૂ

| અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર<br>હે. આર<br>(સીસીએ) | અ. ક્ર. | ગઠ નંબર | ક્ષેત્ર<br>હે. આર<br>(સીસીએ) |
|---------|---------|------------------------------|---------|---------|------------------------------|
| ૧       | ૨       | ૩                            | ૧       | ૨       | ૩                            |
| ૨       | ૩૫      | ૦.૫૬                         | ૩૩      | ૬૬      | ૦.૦૩                         |
| ૩       | ૩૬      | ૦.૯૨                         | ૩૪      | ૬૭      | ૨.૨૩                         |
| ૪       | ૩૭      | ૦.૭૦                         | ૩૫      | ૬૮      | ૧.૩૭                         |
| ૫       | ૩૯      | ૦.૩૦                         | ૩૬      | ૬૯      | ૦.૦૪                         |
| ૬       | ૪૦      | ૦.૨૧                         | ૩૭      | ૭૦      | ૨.૬૧                         |
| ૭       | ૪૧      | ૦.૭૦                         | ૩૮      | ૭૧      | ૫.૫૪                         |
| ૮       | ૪૨      | ૦.૬૧                         | ૩૯      | ૭૨      | ૨.૩૭                         |
| ૯       | ૪૩      | ૦.૬૭                         | ૪૦      | ૭૩      | ૧.૧૨                         |
| ૧૦      | ૪૪      | ૧.૪૯                         | ૪૧      | ૭૪      | ૦.૪૨                         |
| ૧૧      | ૪૫      | ૧.૧૬                         | ૪૨      | ૭૫      | ૦.૪૭                         |
| ૧૨      | ૪૬      | ૨.૫૦                         | ૪૩      | ૭૬      | ૦.૪૪                         |
| ૧૩      | ૪૭      | ૨.૧૭                         | ૪૪      | ૭૭      | ૦.૪૬                         |
| ૧૪      | ૪૮      | ૦.૭૨                         | ૪૫      | ૭૮      | ૦.૦૫                         |
| ૧૫      | ૪૯      | ૦.૦૮                         | ૪૬      | ૭૯      | ૦.૯૩                         |
| ૧૬      | ૫૦      | ૧.૬૮                         | ૪૭      | ૮૦      | ૧.૦૭                         |
| ૧૭      | ૫૧      | ૦.૨૩                         | ૪૮      | ૮૧      | ૨.૫૨                         |
| ૧૮      | ૫૨      | ૨.૬૩                         | ૪૯      | ૮૨      | ૧૬.૨૩                        |
| ૧૯      | ૫૩      | ૬.૯૫                         | ૫૦      | ૮૩      | ૨.૨૦                         |
| ૨૦      | ૫૪      | ૧૩.૪૨                        | ૫૨      | ૮૪      | ૨.૩૧                         |
| ૨૧      | ૫૬/૧    | ૨.૬૨                         | ૫૩      | ૮૫      | ૦.૮૨                         |
| ૨૨      | ૫૬/૨    | ૨.૫૩                         | ૫૪      | ૮૬      | ૦.૩૫                         |
| ૨૩      | ૫૭      | ૦.૦૮                         | ૫૫      | ૮૭      | ૦.૩૫                         |
| ૨૪      | ૫૮/૧    | ૮.૭૦                         | ૫૬      | ૮૮      | ૦.૬૮                         |
| ૨૫      | ૫૮/૨    | ૦.૮૫                         | ૫૭      | ૯૦      | ૧.૮૯                         |
| ૨૬      | ૫૯      | ૩.૦૭                         | ૫૮      | ૯૧      | ૩.૮૯                         |
| ૨૭      | ૬૦      | ૩.૪૦                         | ૫૯      | ૯૨      | ૨.૩૧                         |
| ૨૮      | ૬૧      | ૩.૯૦                         | ૬૦      | ૯૪      | ૦.૬૮                         |
| ૨૯      | ૬૨      | ૬.૧૫                         | ૬૧      | ૯૫      | ૦.૨૮                         |
| ૩૦      | ૬૩      | ૧.૬૨                         | ૬૨      | ૯૬      | ૦.૨૯                         |
| ૩૧      | ૬૪      | ૦.૩૩                         | ૬૩      | ૯૭      | ૧.૧૩                         |
| ૩૨      | ૬૫      | ૦.૦૭                         | ૬૪      | ૯૮      | ૦.૦૬                         |

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |
| ६५      | ११      | ०.२२    |
| ६६      | १००     | ०.१९    |
| ६७      | १०१     | ०.८९    |
| ६८      | १०२     | २.७९    |
| ६९      | १०३     | ०.३९    |
| ७०      | १०४     | ०.१५    |
| ७१      | १०५     | ०.३५    |
| ७२      | १०६     | ०.१०    |
| ७३      | १०७     | ०.११    |
| ७४      | १०८     | ४.३२    |
| ७५      | १०९     | ०.५१    |
| ७६      | ११०/१   | ०.५१    |
| ७७      | ११०/२   | १.०३    |
| ७८      | १११     | १.६४    |
| ७९      | ११२     | ३.४५    |
| ८०      | ११३     | ५.११    |
| ८१      | ११४     | ८.१८    |
| ८२      | ११५     | ३.३३    |
| ८३      | ११६     | ८.४२    |
| ८४      | ११७     | ३.८८    |
| ८५      | ११८     | ३.०९    |
| ८६      | ११९     | १.४५    |
| ८७      | १२०     | ०.२२    |
| ८८      | १२१     | ०.०४    |
| ८९      | १२२     | ०.०३    |
| ९०      | १२३     | २.४८    |
| ९१      | १२४     | ०.१५    |
| ९२      | १२५     | ०.४७    |
| ९३      | १२६     | ०.०९    |
| ९४      | १२७     | ८.४४    |
| ९५      | १२८     | ०.८३    |
| ९६      | १२९     | २.१५    |
| ९७      | १३०     | १.२४    |

अनुसूची - ब--चालू

| अ. क्र. | गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|---------|
| १       | २       | ३       |
|         |         | हे. आर  |
|         |         | (सीसीए) |
| १८      | १३१     | ०.१०    |
| १३२     | १३२     | १.१४    |
| १००     | १३३     | ३.०४    |
| १०१     | १३४     | ४.०७    |
| १०२     | १३५     | ३.१९    |
| १०३     | १३६     | २.५५    |
| १०४     | १३७     | २.३३    |
| १०५     | १३८     | १.००    |
| १०६     | १३९     | ३.३८    |
| १०७     | १४०     | ३.२०    |
| १०८     | १४१     | ०.४३    |
| १०९     | १४२     | १.३७    |
| ११०     | १४३     | १.४४    |
| १११     | १४४     | ७.१७    |
| ११२     | १४५     | ११.२०   |
| ११३     | १४६     | २.३१    |
| ११४     | १४७     | ०.७७    |
| ११५     | १४८     | ०.३५    |
| ११६     | १४९     | १.१५    |
| ११७     | १५०     | २.९३    |
| ११८     | ३२१     | ०.५४    |
| ११९     | ३२२     | ०.५४    |
| १२०     | ३२३     | ०.६२    |
| १२१     | ३२४     | ०.८६    |
| १२२     | ३२५     | ०.९९    |
| १२३     | ३२६     | ०.४०    |
| १२४     | ३८/२    | ०.३०    |
| १२५     | ६३/अ    | १.६२    |
| १२६     | ६३/ब    | ८.८५    |
| १२७     | ९२/१    | ०.०९    |
| १२८     | ९२/२    | २.३१    |
|         | एकूण    | २५९.२१  |

| गावनिहाय क्षेत्र |            |                      |
|------------------|------------|----------------------|
| अ.क्र.           | गाव        | क्षेत्र              |
| १                | २          | ३                    |
|                  |            | हे. आर<br>(सी.सी.ए.) |
| १                | पिसेवाडी   | ७८७.५६               |
| २                | गळवेवाडी   | ६७.३१                |
| ३                | आवळाई      | २५९.२१               |
| ४                | विठ्ठलापूर | ९५५.००               |
| ५                | दिघंची     | ४९२.५६               |
| ६                | पळसखेल     | ४३२.०७               |
| <b>एकूण</b>      |            | <b>२१९३.७१</b>       |

इंजि. महेश मधुकर रासनकर,  
कार्यकारी अभियंता,  
लघुपाटवंधारे विभाग, सांगली.

सांगली, १० फेब्रुवारी २०२५.

*The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**

**(Notification No. III)**

क्रमांक लपावि/प्रशा-२/३२३(१०)/२०२५.— It has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations(WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, Minor Irrigation Division, Sangli hereby delineate areas of operation of following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Mahesh Madhukar Rasankar, the Executive Engineer, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water though WUAs shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule - A**

**Name of the Project :** Tembhu Lift Irrigation Project, Atpadi Left Bank Canal K.M. 1 to 10, Dighanchi Dy. and Direct Outlets, taluka Atpadi, district Sangli.

**Name of the proposed WUA's :** Zone No. 10

**Area of WUA :** 2193.71 Ha. (CCA)

**Schedule - B**

**District Sangli, Taluka Atpadi**

| Sr. No. | Gat Nos. | Area              |
|---------|----------|-------------------|
| 1       | 2        | 3<br>Ha.<br>(CCA) |

**Village Dighanchi**

|    |      |       |
|----|------|-------|
| 1  | 815  | 2.35  |
| 2  | 816  | 1.95  |
| 3  | 817  | 0.80  |
| 4  | 818  | 1.89  |
| 5  | 819  | 0.83  |
| 6  | 820  | 0.47  |
| 7  | 821  | 0.63  |
| 8  | 822  | 0.09  |
| 9  | 823  | 1.99  |
| 10 | 824  | 9.39  |
| 11 | 825  | 3.69  |
| 12 | 826  | 11.51 |
| 13 | 827  | 5.84  |
| 14 | 1007 | 0.50  |
| 15 | 1008 | 0.40  |
| 16 | 1009 | 0.65  |
| 17 | 1010 | 0.07  |
| 18 | 1011 | 0.87  |
| 19 | 1012 | 0.31  |
| 20 | 1013 | 0.05  |
| 21 | 1014 | 0.69  |
| 22 | 1015 | 1.31  |
| 23 | 1016 | 2.89  |
| 24 | 1017 | 4.01  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Dighanchi--Contd. (CCA)**

|    |      |       |
|----|------|-------|
| 25 | 1018 | 3.94  |
| 26 | 1033 | 1.06  |
| 27 | 1034 | 2.82  |
| 28 | 1035 | 0.93  |
| 29 | 1036 | 0.51  |
| 30 | 1037 | 0.71  |
| 31 | 1038 | 3.01  |
| 32 | 1039 | 0.64  |
| 33 | 1040 | 1.24  |
| 34 | 1041 | 4.24  |
| 35 | 1042 | 11.67 |
| 36 | 1043 | 7.50  |
| 37 | 1044 | 7.49  |
| 38 | 1045 | 12.99 |
| 39 | 1046 | 11.19 |
| 40 | 1047 | 0.92  |
| 41 | 1048 | 4.17  |
| 42 | 1049 | 3.63  |
| 43 | 1050 | 13.98 |
| 44 | 1051 | 18.74 |
| 45 | 1052 | 2.49  |
| 46 | 1053 | 2.23  |
| 47 | 1054 | 15.41 |
| 48 | 1055 | 2.21  |
| 49 | 1056 | 2.27  |
| 50 | 1057 | 14.60 |
| 51 | 1058 | 2.23  |
| 52 | 1059 | 2.23  |
| 53 | 1060 | 1.87  |
| 54 | 1061 | 1.87  |
| 55 | 1062 | 0.80  |
| 56 | 1063 | 0.77  |
| 57 | 1064 | 1.26  |
| 58 | 1065 | 0.15  |
| 59 | 1066 | 4.98  |
| 60 | 1067 | 1.53  |
| 61 | 1068 | 8.57  |
| 62 | 1069 | 2.56  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Dighanchi--Contd. (CCA)**

|     |      |      |
|-----|------|------|
| 63  | 1070 | 3.56 |
| 64  | 1071 | 7.17 |
| 65  | 1072 | 1.93 |
| 66  | 1073 | 2.60 |
| 67  | 1074 | 3.17 |
| 68  | 1075 | 5.21 |
| 69  | 1076 | 0.06 |
| 70  | 1077 | 8.01 |
| 71  | 1078 | 5.20 |
| 72  | 1079 | 1.24 |
| 73  | 1080 | 0.62 |
| 74  | 1081 | 4.05 |
| 75  | 1082 | 2.42 |
| 76  | 1083 | 0.92 |
| 77  | 1084 | 7.59 |
| 78  | 1085 | 0.04 |
| 79  | 1086 | 0.10 |
| 80  | 1087 | 1.98 |
| 81  | 1088 | 1.93 |
| 82  | 1089 | 1.16 |
| 83  | 1090 | 0.82 |
| 84  | 1091 | 6.33 |
| 85  | 1092 | 4.73 |
| 86  | 1093 | 3.48 |
| 87  | 1094 | 0.29 |
| 88  | 1095 | 0.62 |
| 89  | 1096 | 1.38 |
| 90  | 1097 | 0.30 |
| 91  | 1098 | 0.69 |
| 92  | 1099 | 0.30 |
| 93  | 1100 | 0.79 |
| 94  | 1101 | 2.23 |
| 95  | 1102 | 0.22 |
| 96  | 1103 | 0.22 |
| 97  | 1104 | 0.21 |
| 98  | 1105 | 0.13 |
| 99  | 1106 | 0.19 |
| 100 | 1107 | 1.16 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Dighanchi--Contd. (CCA)**

|     |      |      |
|-----|------|------|
| 101 | 1108 | 0.75 |
| 102 | 1109 | 0.06 |
| 103 | 1110 | 1.59 |
| 104 | 1111 | 0.11 |
| 105 | 1112 | 0.20 |
| 106 | 1113 | 0.31 |
| 107 | 1114 | 0.74 |
| 108 | 1115 | 0.62 |
| 109 | 1116 | 0.37 |
| 110 | 1117 | 0.39 |
| 111 | 1118 | 0.87 |
| 112 | 1119 | 0.67 |
| 113 | 1120 | 0.55 |
| 114 | 1121 | 0.59 |
| 115 | 1122 | 2.06 |
| 116 | 1123 | 0.86 |
| 117 | 1124 | 0.31 |
| 118 | 1125 | 0.68 |
| 119 | 1126 | 1.11 |
| 120 | 1127 | 2.83 |
| 121 | 1128 | 0.57 |
| 122 | 1129 | 1.72 |
| 123 | 1130 | 0.19 |
| 124 | 1131 | 2.46 |
| 125 | 1132 | 2.76 |
| 126 | 1133 | 0.60 |
| 127 | 1134 | 0.73 |
| 128 | 1135 | 1.10 |
| 129 | 1136 | 1.74 |
| 130 | 1137 | 3.97 |
| 131 | 1138 | 0.05 |
| 132 | 1139 | 0.98 |
| 133 | 1140 | 0.08 |
| 134 | 1141 | 5.89 |
| 135 | 1142 | 1.81 |
| 136 | 1143 | 0.03 |
| 137 | 1144 | 2.05 |
| 138 | 1145 | 2.04 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Dighanchi--Contd. (CCA)**

|     |      |       |
|-----|------|-------|
| 139 | 1146 | 0.10  |
| 140 | 1147 | 2.20  |
| 141 | 1148 | 1.85  |
| 142 | 1149 | 5.63  |
| 143 | 1150 | 7.24  |
| 144 | 1151 | 12.67 |
| 145 | 1152 | 13.69 |
| 146 | 1153 | 14.81 |
| 147 | 1154 | 4.35  |
| 148 | 1155 | 3.74  |
| 149 | 1156 | 0.30  |
| 150 | 1157 | 0.73  |
| 151 | 1158 | 1.51  |
| 152 | 1159 | 0.63  |
| 153 | 1160 | 1.21  |
| 154 | 1161 | 0.15  |
| 155 | 1162 | 0.10  |
| 156 | 1163 | 0.74  |
| 157 | 1164 | 0.33  |
| 158 | 1165 | 0.67  |
| 159 | 1166 | 0.56  |
| 160 | 1167 | 0.65  |
| 161 | 1168 | 1.72  |
| 162 | 1169 | 1.18  |
| 163 | 1170 | 0.66  |
| 164 | 1171 | 0.34  |
| 165 | 1172 | 3.18  |
| 166 | 1173 | 0.03  |
| 167 | 1174 | 1.15  |
| 168 | 1175 | 1.16  |
| 169 | 1176 | 3.35  |
| 170 | 1177 | 4.06  |
| 171 | 1178 | 1.69  |
| 172 | 1179 | 1.69  |
| 173 | 1180 | 9.98  |
| 174 | 1181 | 11.77 |
| 175 | 1182 | 13.10 |
| 176 | 1183 | 3.56  |

**Total** **492.56**

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.    |

**Village Palaskhel (CCA)**

|    |     |      |
|----|-----|------|
| 1  | 104 | 0.25 |
| 2  | 105 | 0.5  |
| 3  | 106 | 0.26 |
| 4  | 107 | 0.24 |
| 5  | 108 | 0.11 |
| 6  | 109 | 0.63 |
| 7  | 110 | 0.53 |
| 8  | 111 | 0.15 |
| 9  | 112 | 1.31 |
| 10 | 113 | 0.65 |
| 11 | 114 | 0.84 |
| 12 | 115 | 0.64 |
| 13 | 116 | 0.53 |
| 14 | 117 | 0.17 |
| 15 | 118 | 0.45 |
| 16 | 119 | 0.39 |
| 17 | 120 | 0.81 |
| 18 | 121 | 0.18 |
| 19 | 122 | 0.24 |
| 20 | 123 | 0.06 |
| 21 | 124 | 1.37 |
| 22 | 125 | 0.27 |
| 23 | 126 | 0.04 |
| 24 | 127 | 0.03 |
| 25 | 128 | 0.42 |
| 26 | 129 | 0.37 |
| 27 | 130 | 0.33 |
| 28 | 131 | 0.57 |
| 29 | 132 | 1.26 |
| 30 | 133 | 0.28 |
| 31 | 134 | 1.10 |
| 32 | 135 | 0.63 |
| 33 | 136 | 0.02 |
| 34 | 137 | 0.25 |
| 35 | 138 | 3.33 |
| 36 | 203 | 0.21 |
| 37 | 204 | 0.46 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.    |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|    |     |       |
|----|-----|-------|
| 38 | 205 | 3.82  |
| 39 | 206 | 0.84  |
| 40 | 207 | 2.23  |
| 41 | 208 | 0.61  |
| 42 | 209 | 3.93  |
| 43 | 210 | 0.17  |
| 44 | 211 | 0.10  |
| 45 | 212 | 0.12  |
| 46 | 213 | 3.43  |
| 47 | 214 | 1.10  |
| 48 | 215 | 1.41  |
| 49 | 216 | 1.67  |
| 50 | 217 | 1.23  |
| 51 | 218 | 1.83  |
| 52 | 219 | 0.11  |
| 53 | 220 | 0.30  |
| 54 | 221 | 2.68  |
| 55 | 222 | 1.44  |
| 56 | 223 | 11.02 |
| 57 | 224 | 6.35  |
| 58 | 225 | 2.84  |
| 59 | 226 | 4.63  |
| 60 | 227 | 2.82  |
| 61 | 228 | 6.05  |
| 62 | 229 | 4.3   |
| 63 | 230 | 5.86  |
| 64 | 231 | 9.19  |
| 65 | 232 | 0.90  |
| 66 | 233 | 0.67  |
| 67 | 234 | 1.43  |
| 68 | 235 | 1.38  |
| 69 | 236 | 0.4   |
| 70 | 237 | 1.13  |
| 71 | 238 | 0.75  |
| 72 | 239 | 0.56  |
| 73 | 240 | 0.99  |
| 74 | 241 | 2.73  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 75  | 242 | 4.09  |
| 76  | 243 | 10.44 |
| 77  | 244 | 1.14  |
| 78  | 245 | 0.77  |
| 79  | 246 | 0.51  |
| 80  | 247 | 0.23  |
| 81  | 248 | 0.27  |
| 82  | 249 | 1.17  |
| 83  | 250 | 1.18  |
| 84  | 251 | 0.54  |
| 85  | 252 | 0.65  |
| 86  | 253 | 0.91  |
| 87  | 254 | 0.09  |
| 88  | 255 | 0.15  |
| 89  | 256 | 0.12  |
| 90  | 257 | 0.56  |
| 91  | 258 | 0.69  |
| 92  | 259 | 0.07  |
| 93  | 260 | 0.06  |
| 94  | 261 | 0.06  |
| 95  | 262 | 0.05  |
| 96  | 263 | 0.08  |
| 97  | 264 | 0.52  |
| 98  | 265 | 0.95  |
| 99  | 266 | 0.08  |
| 100 | 267 | 0.08  |
| 101 | 268 | 0.06  |
| 102 | 269 | 0.43  |
| 103 | 270 | 0.05  |
| 104 | 271 | 0.54  |
| 105 | 272 | 0.16  |
| 106 | 273 | 0.17  |
| 107 | 274 | 0.12  |
| 108 | 275 | 0.80  |
| 109 | 276 | 0.29  |
| 110 | 277 | 0.34  |
| 111 | 278 | 0.38  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 112 | 279 | 0.03  |
| 113 | 280 | 0.03  |
| 114 | 281 | 0.28  |
| 115 | 282 | 0.16  |
| 116 | 283 | 0.16  |
| 117 | 284 | 0.34  |
| 118 | 285 | 0.02  |
| 119 | 286 | 0.62  |
| 120 | 287 | 0.15  |
| 121 | 288 | 1.49  |
| 122 | 289 | 0.11  |
| 123 | 290 | 0.04  |
| 124 | 291 | 1.79  |
| 125 | 292 | 1.51  |
| 126 | 293 | 2.17  |
| 127 | 294 | 3.59  |
| 128 | 295 | 3.93  |
| 129 | 296 | 0.8   |
| 130 | 297 | 5.59  |
| 131 | 298 | 2.22  |
| 132 | 299 | 0.95  |
| 133 | 300 | 0.12  |
| 134 | 301 | 0.41  |
| 135 | 302 | 7.00  |
| 136 | 303 | 4.23  |
| 137 | 304 | 6.11  |
| 138 | 305 | 4.9   |
| 139 | 306 | 4.45  |
| 140 | 307 | 0.59  |
| 141 | 308 | 9.51  |
| 142 | 309 | 2.77  |
| 143 | 310 | 4.07  |
| 144 | 311 | 2.56  |
| 145 | 312 | 14.20 |
| 146 | 313 | 10.51 |
| 147 | 314 | 0.53  |
| 148 | 315 | 0.13  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 149 | 316 | 10.51 |
| 150 | 317 | 13.50 |
| 151 | 318 | 15.05 |
| 152 | 319 | 1.94  |
| 153 | 320 | 1.44  |
| 154 | 321 | 0.33  |
| 155 | 322 | 1.18  |
| 156 | 323 | 0.20  |
| 157 | 324 | 0.18  |
| 158 | 325 | 0.23  |
| 159 | 326 | 1.93  |
| 160 | 327 | 6.26  |
| 161 | 328 | 2.30  |
| 162 | 329 | 2.81  |
| 163 | 330 | 0.80  |
| 164 | 331 | 0.34  |
| 165 | 332 | 0.28  |
| 166 | 333 | 0.15  |
| 167 | 334 | 0.71  |
| 168 | 335 | 0.15  |
| 169 | 336 | 0.20  |
| 170 | 337 | 0.11  |
| 171 | 338 | 0.15  |
| 172 | 339 | 0.23  |
| 173 | 340 | 0.22  |
| 174 | 341 | 0.42  |
| 175 | 342 | 0.52  |
| 176 | 343 | 0.08  |
| 177 | 344 | 0.25  |
| 178 | 345 | 0.16  |
| 179 | 346 | 0.30  |
| 180 | 347 | 0.36  |
| 181 | 348 | 0.05  |
| 182 | 349 | 0.08  |
| 183 | 350 | 0.17  |
| 184 | 351 | 0.67  |
| 185 | 352 | 0.39  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 186 | 353 | 0.95 |
| 187 | 354 | 0.06 |
| 188 | 355 | 0.14 |
| 189 | 356 | 0.06 |
| 190 | 357 | 0.16 |
| 191 | 358 | 0.39 |
| 192 | 359 | 0.10 |
| 193 | 360 | 0.10 |
| 194 | 361 | 0.12 |
| 195 | 362 | 0.07 |
| 196 | 363 | 0.35 |
| 197 | 364 | 0.06 |
| 198 | 365 | 0.10 |
| 199 | 366 | 0.07 |
| 200 | 367 | 0.10 |
| 201 | 368 | 0.19 |
| 202 | 369 | 0.31 |
| 203 | 370 | 0.03 |
| 204 | 371 | 0.16 |
| 205 | 372 | 0.24 |
| 206 | 373 | 0.35 |
| 207 | 374 | 0.08 |
| 208 | 375 | 0.12 |
| 209 | 376 | 0.11 |
| 210 | 377 | 0.19 |
| 211 | 378 | 0.15 |
| 212 | 379 | 0.10 |
| 213 | 380 | 0.05 |
| 214 | 381 | 0.14 |
| 215 | 382 | 0.08 |
| 216 | 383 | 0.07 |
| 217 | 384 | 0.09 |
| 218 | 385 | 0.09 |
| 219 | 386 | 0.24 |
| 220 | 387 | 0.14 |
| 221 | 388 | 0.12 |
| 222 | 389 | 0.25 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 223 | 390 | 0.14 |
| 224 | 391 | 0.14 |
| 225 | 392 | 0.07 |
| 226 | 393 | 0.37 |
| 227 | 394 | 0.46 |
| 228 | 395 | 0.28 |
| 229 | 396 | 0.76 |
| 230 | 397 | 1.45 |
| 231 | 398 | 3.28 |
| 232 | 399 | 1.01 |
| 233 | 400 | 0.74 |
| 234 | 401 | 0.09 |
| 235 | 402 | 0.05 |
| 236 | 403 | 0.19 |
| 237 | 404 | 0.1  |
| 238 | 405 | 0.08 |
| 239 | 406 | 0.15 |
| 240 | 407 | 0.25 |
| 241 | 408 | 0.21 |
| 242 | 409 | 0.05 |
| 243 | 410 | 0.05 |
| 244 | 411 | 0.04 |
| 245 | 412 | 0.15 |
| 246 | 413 | 0.26 |
| 247 | 414 | 0.27 |
| 248 | 415 | 0.17 |
| 249 | 416 | 0.17 |
| 250 | 417 | 0.19 |
| 251 | 418 | 0.23 |
| 252 | 419 | 0.25 |
| 253 | 420 | 0.13 |
| 254 | 421 | 0.02 |
| 255 | 422 | 0.14 |
| 256 | 423 | 0.03 |
| 257 | 424 | 0.12 |
| 258 | 425 | 0.12 |
| 259 | 426 | 0.17 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Palaskhel--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 260 | 427 | 0.13  |
| 261 | 428 | 0.11  |
| 262 | 429 | 0.10  |
| 263 | 430 | 0.15  |
| 264 | 431 | 0.07  |
| 265 | 432 | 0.31  |
| 266 | 433 | 0.60  |
| 267 | 434 | 0.73  |
| 268 | 435 | 3.40  |
| 269 | 436 | 1.35  |
| 270 | 437 | 2.61  |
| 271 | 438 | 2.65  |
| 272 | 439 | 5.89  |
| 273 | 440 | 5.24  |
| 274 | 441 | 3.93  |
| 275 | 442 | 10.92 |
| 276 | 443 | 3.86  |
| 277 | 444 | 7.70  |
| 278 | 445 | 8.56  |
| 279 | 446 | 10.60 |
| 280 | 447 | 2.95  |
| 281 | 448 | 4.37  |
| 282 | 449 | 3.75  |
| 283 | 450 | 0.28  |
| 284 | 451 | 0.83  |
| 285 | 452 | 4.75  |
| 286 | 453 | 0.02  |
| 287 | 454 | 0.29  |
| 288 | 455 | 3.80  |
| 289 | 456 | 11.70 |
| 290 | 457 | 8.61  |
| 291 | 539 | 0.06  |
| 292 | 540 | 0.48  |
| 293 | 541 | 0.34  |

**Total** **432.07**

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.    |

**Village Pisewadi**

(CCA)

|    |    |       |
|----|----|-------|
| 1  | 1  | 1.44  |
| 2  | 2  | 0.02  |
| 3  | 3  | 0.07  |
| 4  | 4  | 1.61  |
| 5  | 5  | 1.91  |
| 6  | 6  | 0.02  |
| 7  | 7  | 0.02  |
| 8  | 8  | 1.96  |
| 9  | 9  | 0.10  |
| 10 | 10 | 0.09  |
| 11 | 11 | 0.76  |
| 12 | 12 | 4.33  |
| 13 | 13 | 0.87  |
| 14 | 14 | 0.41  |
| 15 | 15 | 1.46  |
| 16 | 16 | 5.05  |
| 17 | 17 | 2.96  |
| 18 | 18 | 11.14 |
| 19 | 19 | 1.29  |
| 20 | 20 | 0.77  |
| 21 | 21 | 0.77  |
| 22 | 22 | 0.77  |
| 23 | 23 | 0.77  |
| 24 | 24 | 0.77  |
| 25 | 25 | 6.95  |
| 26 | 26 | 1.72  |
| 27 | 27 | 1.80  |
| 28 | 28 | 4.31  |
| 29 | 29 | 1.34  |
| 30 | 30 | 0.64  |
| 31 | 31 | 0.23  |
| 32 | 32 | 4.37  |
| 33 | 33 | 0.03  |
| 34 | 34 | 7.98  |
| 35 | 35 | 15.13 |
| 36 | 36 | 2.39  |
| 37 | 37 | 1.46  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.    |

**Village Pisewadi--Contd.**

(CCA)

|    |    |       |
|----|----|-------|
| 38 | 38 | 4.67  |
| 39 | 39 | 3.85  |
| 40 | 40 | 16.25 |
| 41 | 41 | 13.23 |
| 42 | 42 | 6.79  |
| 43 | 43 | 7.92  |
| 44 | 44 | 0.19  |
| 45 | 45 | 0.23  |
| 46 | 46 | 0.12  |
| 47 | 47 | 0.29  |
| 48 | 48 | 6.84  |
| 49 | 49 | 0.60  |
| 50 | 50 | 1.23  |
| 51 | 51 | 1.91  |
| 52 | 52 | 0.30  |
| 53 | 53 | 0.03  |
| 54 | 54 | 1.68  |
| 55 | 55 | 0.93  |
| 56 | 56 | 10.18 |
| 57 | 57 | 1.20  |
| 58 | 58 | 1.16  |
| 59 | 59 | 3.08  |
| 60 | 60 | 3.43  |
| 61 | 61 | 4.19  |
| 62 | 62 | 8.25  |
| 63 | 63 | 3.42  |
| 64 | 64 | 6.11  |
| 65 | 65 | 0.60  |
| 66 | 66 | 9.32  |
| 67 | 67 | 11.34 |
| 68 | 68 | 14.78 |
| 69 | 69 | 12.13 |
| 70 | 70 | 10.70 |
| 71 | 71 | 1.29  |
| 72 | 72 | 0.05  |
| 73 | 73 | 0.93  |
| 74 | 74 | 0.04  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Pisewadi--Contd. (CCA)**

|     |       |       |
|-----|-------|-------|
| 75  | 75    | 0.36  |
| 76  | 76    | 0.22  |
| 77  | 77    | 0.44  |
| 78  | 78    | 1.03  |
| 79  | 79    | 0.07  |
| 80  | 80    | 0.68  |
| 81  | 81    | 0.17  |
| 82  | 82/1  | 0.52  |
| 83  | 82/2  | 6.08  |
| 84  | 83    | 3.40  |
| 85  | 84    | 6.57  |
| 86  | 85    | 7.92  |
| 87  | 86    | 1.57  |
| 88  | 87    | 0.31  |
| 89  | 88    | 0.22  |
| 90  | 89    | 0.05  |
| 91  | 90    | 0.71  |
| 92  | 91    | 0.54  |
| 93  | 92    | 0.21  |
| 94  | 93    | 0.22  |
| 95  | 94    | 4.45  |
| 96  | 95    | 4.69  |
| 97  | 96    | 10.76 |
| 98  | 97    | 12.85 |
| 99  | 98    | 13.54 |
| 100 | 99    | 0.53  |
| 101 | 100/1 | 6.35  |
| 102 | 100/2 | 2.28  |
| 103 | 101/1 | 5.68  |
| 104 | 101/2 | 0.28  |
| 105 | 102   | 2.92  |
| 106 | 103   | 0.00  |
| 107 | 104   | 0.28  |
| 108 | 105   | 0.05  |
| 109 | 106   | 0.23  |
| 110 | 107   | 16.29 |
| 111 | 108   | 1.26  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3                |

**Village Pisewadi--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 112 | 109 | 3.59 |
| 113 | 110 | 0.06 |
| 114 | 111 | 3.28 |
| 115 | 112 | 0.14 |
| 116 | 113 | 1.08 |
| 117 | 114 | 0.45 |
| 118 | 115 | 2.25 |
| 119 | 116 | 1.69 |
| 120 | 117 | 0.76 |
| 121 | 118 | 0.45 |
| 122 | 119 | 0.10 |
| 123 | 120 | 0.16 |
| 124 | 121 | 1.23 |
| 125 | 122 | 1.75 |
| 126 | 123 | 0.10 |
| 127 | 124 | 0.15 |
| 128 | 125 | 0.16 |
| 129 | 126 | 0.61 |
| 130 | 127 | 0.06 |
| 131 | 128 | 0.53 |
| 132 | 129 | 0.21 |
| 133 | 130 | 0.21 |
| 134 | 131 | 0.22 |
| 135 | 132 | 0.14 |
| 136 | 133 | 0.04 |
| 137 | 134 | 0.17 |
| 138 | 135 | 0.13 |
| 139 | 136 | 0.22 |
| 140 | 137 | 0.11 |
| 141 | 138 | 0.17 |
| 142 | 139 | 1.60 |
| 143 | 140 | 1.67 |
| 144 | 141 | 0.05 |
| 145 | 142 | 1.00 |
| 146 | 143 | 0.01 |
| 147 | 144 | 0.02 |
| 148 | 145 | 0.50 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Pisewadi--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 149 | 146 | 3.19  |
| 150 | 147 | 1.57  |
| 151 | 148 | 1.09  |
| 152 | 149 | 1.65  |
| 153 | 150 | 0.03  |
| 154 | 151 | 0.41  |
| 155 | 152 | 0.17  |
| 156 | 153 | 6.58  |
| 157 | 154 | 0.68  |
| 158 | 155 | 2.05  |
| 159 | 156 | 1.51  |
| 160 | 157 | 0.31  |
| 161 | 158 | 0.55  |
| 162 | 159 | 0.80  |
| 163 | 160 | 11.53 |
| 164 | 161 | 0.09  |
| 165 | 162 | 6.00  |
| 166 | 163 | 6.30  |
| 167 | 164 | 0.29  |
| 168 | 165 | 1.68  |
| 169 | 166 | 0.11  |
| 170 | 167 | 1.93  |
| 171 | 168 | 2.21  |
| 172 | 169 | 0.77  |
| 173 | 170 | 0.10  |
| 174 | 171 | 0.71  |
| 175 | 172 | 0.17  |
| 176 | 173 | 0.04  |
| 177 | 174 | 0.21  |
| 178 | 175 | 0.12  |
| 179 | 176 | 0.31  |
| 180 | 177 | 0.27  |
| 181 | 178 | 0.23  |
| 182 | 179 | 0.20  |
| 183 | 180 | 0.16  |
| 184 | 181 | 0.22  |
| 185 | 182 | 0.41  |
| 186 | 183 | 0.32  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Pisewadi--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 187 | 184 | 0.23  |
| 188 | 185 | 0.15  |
| 189 | 186 | 0.12  |
| 190 | 187 | 0.23  |
| 191 | 188 | 0.44  |
| 192 | 189 | 0.46  |
| 193 | 190 | 0.03  |
| 194 | 191 | 0.14  |
| 195 | 192 | 0.21  |
| 196 | 193 | 0.10  |
| 197 | 194 | 3.68  |
| 198 | 195 | 1.61  |
| 199 | 196 | 4.44  |
| 200 | 197 | 0.66  |
| 201 | 198 | 0.08  |
| 202 | 199 | 0.33  |
| 203 | 200 | 0.33  |
| 204 | 201 | 0.66  |
| 205 | 202 | 4.22  |
| 206 | 203 | 1.98  |
| 207 | 204 | 1.90  |
| 208 | 205 | 1.98  |
| 209 | 206 | 0.03  |
| 210 | 207 | 0.67  |
| 211 | 208 | 0.46  |
| 212 | 209 | 0.07  |
| 213 | 210 | 0.17  |
| 214 | 211 | 0.13  |
| 215 | 212 | 1.97  |
| 216 | 213 | 2.19  |
| 217 | 214 | 1.06  |
| 218 | 215 | 4.36  |
| 219 | 216 | 3.00  |
| 220 | 217 | 0.12  |
| 221 | 218 | 0.48  |
| 222 | 219 | 12.92 |
| 223 | 220 | 12.34 |
| 224 | 221 | 4.66  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Pisewadi--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 225 | 222 | 0.04  |
| 226 | 223 | 5.74  |
| 227 | 224 | 4.89  |
| 228 | 225 | 14.64 |
| 229 | 226 | 0.20  |
| 230 | 227 | 3.98  |
| 231 | 228 | 0.68  |
| 232 | 229 | 1.65  |
| 233 | 230 | 3.63  |
| 234 | 231 | 3.38  |
| 235 | 232 | 2.58  |
| 236 | 233 | 4.94  |
| 237 | 234 | 4.80  |
| 238 | 235 | 4.78  |
| 239 | 236 | 6.87  |
| 240 | 237 | 2.95  |
| 241 | 238 | 15.24 |
| 242 | 239 | 6.85  |
| 243 | 240 | 7.93  |
| 244 | 241 | 15.98 |
| 245 | 242 | 1.80  |
| 246 | 243 | 1.71  |
| 247 | 244 | 1.72  |
| 248 | 245 | 8.27  |
| 249 | 246 | 2.37  |
| 250 | 247 | 1.15  |
| 251 | 248 | 1.20  |
| 252 | 249 | 15.53 |
| 253 | 250 | 15.02 |
| 254 | 251 | 15.31 |
| 255 | 252 | 9.12  |
| 256 | 253 | 1.65  |
| 257 | 254 | 1.13  |
| 258 | 255 | 1.13  |
| 259 | 256 | 1.13  |
| 260 | 257 | 10.46 |
| 261 | 258 | 1.17  |
| 262 | 259 | 1.13  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Pisewadi--Contd. (CCA)**

|     |     |       |
|-----|-----|-------|
| 263 | 260 | 1.21  |
| 264 | 261 | 1.21  |
| 265 | 262 | 15.32 |
| 266 | 263 | 6.66  |
| 267 | 264 | 0.04  |
| 268 | 265 | 8.84  |
| 269 | 266 | 0.14  |
| 270 | 267 | 1.01  |
| 271 | 268 | 3.38  |
| 272 | 269 | 4.53  |
| 273 | 270 | 0.04  |
| 274 | 271 | 0.22  |
| 275 | 272 | 0.40  |
| 276 | 273 | 0.01  |
| 277 | 274 | 0.42  |
| 278 | 275 | 0.01  |
| 279 | 276 | 0.01  |
| 280 | 277 | 1.07  |
| 281 | 278 | 1.14  |
| 282 | 279 | 0.05  |
| 283 | 280 | 0.50  |
| 284 | 281 | 0.23  |
| 285 | 282 | 0.23  |
| 286 | 283 | 0.08  |
| 287 | 284 | 0.09  |
| 288 | 285 | 0.24  |
| 289 | 286 | 0.60  |
| 290 | 287 | 0.34  |
| 291 | 288 | 0.23  |
| 292 | 289 | 0.17  |
| 293 | 290 | 0.06  |
| 294 | 291 | 0.19  |
| 295 | 292 | 0.07  |
| 296 | 293 | 5.92  |
| 297 | 294 | 3.17  |
| 298 | 295 | 7.63  |

**Total** **787.56**

**Schedule - B--Contd.**

Sr.  
No.

Delineated Area  
Gut Nos.

Area

1

2

3  
Ha.

**Village Vitthalapur**

(CCA)

**Schedule - B--Contd.**

Sr.  
No.

Delineated Area  
Gut Nos.

Area

1

2

3  
Ha.

**Village Vitthalapur--Contd. (CCA)**

1

679

20.54

38

716

21.17

2

680

1.97

39

717

1.72

3

681

1.18

40

718

2.26

4

682

3.43

41

719

2.30

5

683

1.48

42

720

0.50

6

684

1.04

43

721

0.51

7

685

3.10

44

722

0.23

8

686

2.71

45

723

0.09

9

687

2.42

46

724

0.22

10

688

1.60

47

725

0.36

11

689

1.60

48

726

1.10

12

690

1.01

49

727

0.75

13

691

5.79

50

728

0.94

14

692

0.74

51

729

0.26

15

693

2.25

52

730

0.26

16

694

2.05

53

738

0.45

17

695

4.69

54

739

0.38

18

696

2.00

55

740

0.22

19

697

3.05

56

741

0.32

20

698

5.67

57

742

0.31

21

699

2.09

58

743

0.17

22

700

1.06

59

744

0.52

23

701

0.98

60

745

0.19

24

702

2.03

61

746

0.18

25

703

2.05

62

747

0.10

26

704

2.08

63

748

0.26

27

705

1.60

64

749

0.17

28

706

0.68

65

750

0.11

29

707

2.50

66

751

0.12

30

708

1.09

67

752

0.07

31

709

1.25

68

753

0.07

32

710

1.05

69

754

0.23

33

711

0.02

70

755

0.18

34

712

0.01

71

756

0.18

35

713

1.08

72

757

0.18

36

714

0.30

73

758

0.17

37

715

11.62

74

759

0.68

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Vitthalapur** (CCA)

|    |     |      |
|----|-----|------|
| 75 | 760 | 0.13 |
| 76 | 761 | 0.13 |
| 77 | 762 | 0.13 |
| 78 | 763 | 0.12 |
| 79 | 764 | 0.22 |
| 80 | 765 | 0.07 |
| 81 | 766 | 0.06 |
| 82 | 767 | 0.06 |
| 83 | 768 | 0.07 |
| 84 | 769 | 0.45 |
| 85 | 770 | 0.06 |
| 86 | 771 | 0.4  |

|     |     |      |
|-----|-----|------|
| 87  | 772 | 0.71 |
| 88  | 773 | 0.69 |
| 89  | 774 | 0.39 |
| 90  | 775 | 0.42 |
| 91  | 776 | 0.32 |
| 92  | 777 | 0.29 |
| 93  | 778 | 0.28 |
| 94  | 779 | 0.04 |
| 95  | 780 | 0.04 |
| 96  | 781 | 0.03 |
| 97  | 782 | 0.05 |
| 98  | 783 | 0.24 |
| 99  | 784 | 0.43 |
| 100 | 785 | 0.04 |
| 101 | 786 | 0.02 |
| 102 | 787 | 0.04 |
| 103 | 788 | 0.09 |
| 104 | 789 | 0.10 |
| 105 | 790 | 0.50 |
| 106 | 791 | 0.06 |
| 107 | 792 | 0.19 |
| 108 | 793 | 0.09 |
| 109 | 794 | 3.13 |
| 110 | 795 | 0.71 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Vitthalapur--Contd. (CCA)**

|     |     |      |
|-----|-----|------|
| 111 | 796 | 0.67 |
| 112 | 797 | 0.60 |
| 113 | 798 | 1.08 |
| 114 | 799 | 0.28 |
| 115 | 800 | 0.27 |
| 116 | 801 | 0.24 |
| 117 | 802 | 2.13 |
| 118 | 803 | 0.64 |
| 119 | 804 | 0.23 |
| 120 | 805 | 0.32 |

|              |               |
|--------------|---------------|
| <b>Total</b> | <b>155.00</b> |
|--------------|---------------|

**Village Galawewadi**

|    |       |       |
|----|-------|-------|
| 1  | 3     | 5.57  |
| 2  | 4     | 3.19  |
| 3  | 367   | 0.11  |
| 4  | 368   | 0.83  |
| 5  | 369   | 0.45  |
| 6  | 388   | 0.05  |
| 7  | 389   | 1.34  |
| 8  | 390   | 1.03  |
| 9  | 391   | 2.65  |
| 10 | 392   | 5.81  |
| 11 | 393   | 1.21  |
| 12 | 394   | 3.72  |
| 13 | 395   | 4.77  |
| 14 | 396   | 3.31  |
| 15 | 397   | 11.52 |
| 16 | 398   | 6.20  |
| 17 | 399   | 6.20  |
| 18 | 400/1 | 4.20  |
| 19 | 406   | 4.25  |
| 20 | 407   | 0.90  |
| 21 | 668   | 0.00  |

|              |              |
|--------------|--------------|
| <b>Total</b> | <b>67.31</b> |
|--------------|--------------|

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
|------------|-----------------------------|-------------|

| 1  | 2    | 3<br>Ha.<br>Village Awalai<br>(CCA) |
|----|------|-------------------------------------|
| 1  | 35   | 0.56                                |
| 2  | 36   | 0.92                                |
| 3  | 37   | 0.70                                |
| 4  | 39   | 0.30                                |
| 5  | 40   | 0.21                                |
| 6  | 41   | 0.70                                |
| 7  | 42   | 0.61                                |
| 8  | 43   | 0.67                                |
| 9  | 44   | 1.49                                |
| 10 | 45   | 1.16                                |
| 11 | 46   | 2.50                                |
| 12 | 47   | 2.97                                |
| 13 | 48   | 0.72                                |
| 14 | 49   | 0.08                                |
| 15 | 50   | 1.68                                |
| 16 | 51   | 0.23                                |
| 17 | 52   | 2.63                                |
| 18 | 53   | 6.95                                |
| 19 | 54   | 0.03                                |
| 20 | 55   | 13.42                               |
| 21 | 56/1 | 2.62                                |
| 22 | 56/2 | 2.53                                |
| 23 | 57   | 0.04                                |
| 24 | 58/1 | 8.70                                |
| 25 | 58/2 | 0.45                                |
| 26 | 59   | 3.07                                |
| 27 | 60   | 3.40                                |
| 28 | 61   | 3.90                                |
| 29 | 62   | 6.15                                |
| 30 | 63   | 1.62                                |
| 31 | 64   | 0.33                                |
| 32 | 65   | 0.07                                |
| 33 | 66   | 0.03                                |
| 34 | 67   | 2.23                                |
| 35 | 68   | 1.37                                |
| 36 | 69   | 0.04                                |
| 37 | 70   | 2.61                                |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>Ha. |
|------------|-----------------------------|-------------|
|------------|-----------------------------|-------------|

| 1  | 2   | 3<br>Ha.<br>Village Awalai--Contd.<br>(CCA) |
|----|-----|---|
| 38 | 71  | 5.54  |
| 39 | 72  | 2.37  |
| 40 | 73  | 1.12  |
| 41 | 74  | 0.42  |
| 42 | 75  | 0.47  |
| 43 | 76  | 0.44  |
| 44 | 77  | 0.46  |
| 45 | 78  | 0.05  |
| 46 | 79  | 0.93  |
| 47 | 80  | 1.07  |
| 48 | 81  | 2.52  |
| 49 | 82  | 16.23                                       |
| 50 | 83  | 2.20  |
| 51 | 84  | 2.31  |
| 52 | 85  | 0.33  |
| 53 | 86  | 0.82  |
| 54 | 87  | 0.35  |
| 55 | 88  | 0.35  |
| 56 | 89  | 0.68  |
| 57 | 90  | 1.89  |
| 58 | 91  | 3.89  |
| 59 | 92  | 2.31  |
| 60 | 94  | 0.68  |
| 61 | 95  | 0.28  |
| 62 | 96  | 0.29  |
| 63 | 97  | 1.13  |
| 64 | 98  | 0.06  |
| 65 | 99  | 0.22  |
| 66 | 100 | 0.19  |
| 67 | 101 | 0.89  |
| 68 | 102 | 2.79  |
| 69 | 103 | 0.39  |
| 70 | 104 | 0.15  |
| 71 | 105 | 0.35  |
| 72 | 106 | 0.10  |
| 73 | 107 | 0.11  |
| 74 | 108 | 4.32  |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Awalai--Contd.**

|    | (CCA) |      |
|----|-------|------|
| 75 | 109   | 0.51 |
| 76 | 110/1 | 0.51 |
| 77 | 110/2 | 1.03 |
| 78 | 111   | 1.64 |
| 79 | 112   | 3.45 |
| 80 | 113   | 5.11 |
| 81 | 114   | 8.18 |
| 82 | 115   | 3.33 |
| 83 | 116   | 8.42 |
| 84 | 117   | 3.88 |
| 85 | 118   | 3.01 |
| 86 | 119   | 1.45 |
| 87 | 120   | 0.22 |
| 88 | 121   | 0.04 |
| 89 | 122   | 0.03 |
| 90 | 123   | 2.48 |
| 91 | 124   | 0.15 |
| 92 | 125   | 0.47 |

|     | (CCA) |       |
|-----|-------|-------|
| 93  | 126   | 0.09  |
| 94  | 127   | 8.44  |
| 95  | 128   | 0.83  |
| 96  | 129   | 2.15  |
| 97  | 130   | 1.24  |
| 98  | 131   | 0.10  |
| 99  | 132   | 1.14  |
| 100 | 133   | 3.04  |
| 101 | 134   | 4.07  |
| 102 | 135   | 3.19  |
| 103 | 136   | 2.55  |
| 104 | 137   | 2.33  |
| 105 | 138   | 1.00  |
| 106 | 139   | 3.38  |
| 107 | 140   | 3.20  |
| 108 | 141   | 0.43  |
| 109 | 142   | 1.37  |
| 110 | 143   | 1.44  |
| 111 | 144   | 7.17  |
| 112 | 145   | 11.20 |

**Schedule - B--Contd.**

| Sr.<br>No. | Delineated Area<br>Gut Nos. | Area<br>3<br>Ha. |
|------------|-----------------------------|------------------|
| 1          | 2                           | 3<br>Ha.         |

**Village Awalai--Contd.**

|     | (CCA) |      |               |
|-----|-------|------|---------------|
| 113 | 146   | 2.31 |               |
| 114 | 147   | 0.77 |               |
| 115 | 148   | 0.35 |               |
| 116 | 149   | 1.15 |               |
| 117 | 150   | 2.93 |               |
| 118 | 321   | 0.54 |               |
| 119 | 322   | 0.54 |               |
| 120 | 323   | 0.62 |               |
| 121 | 324   | 0.86 |               |
| 122 | 325   | 0.99 |               |
| 123 | 38/1  | 0.40 |               |
| 124 | 38/2  | 0.30 |               |
| 125 | 63/A  | 1.62 |               |
| 126 | 63/B  | 4.85 |               |
| 127 | 92/1  | 0.01 |               |
| 128 | 92/2  | 2.31 |               |
|     |       |      | <b>Total</b>  |
|     |       |      | <b>259.21</b> |

**Villagewise Abstract**

| Sr.<br>No. | Gut<br>Nos.  | Area<br>3<br>Ha.<br>(CCA) |
|------------|--------------|---------------------------|
| 1          | 2            | 3<br>Ha.                  |
| 1          | Pisewadi     | 787.56                    |
| 2          | Galawewadi   | 67.31                     |
| 3          | Awalai       | 259.21                    |
| 4          | Vitthalapur  | 155.00                    |
| 5          | Dighanchi    | 492.56                    |
| 6          | Palaskhel    | 432.07                    |
|            |              |                           |
|            | <b>Total</b> | <b>2193.71</b>            |

**Engr. MAHESH MADHUKAR RASANKAR,**  
**Executive Engineer,**  
**Minor Irrigation Division,**  
**Sangli.**

Sangli, 10th February 2025.

## उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

### जाहीर नोटिस

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / वैत्र ६ - १२, शके १९४७ ९३९

क्रमांक एमएजी/काबि/२२७/२०२५.— सर्व तमाम लोकांना कळविण्यात येते की, खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले स्त्री / पुरुष आक्रिमिकरित्या मयत झाले असून त्याचे समोर दर्शविलेल्या कारणावरुन मयत झालेलाबरत अंतिम वर्गिकरण कळन मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर, शिरेली MIDC, हातकणंगले, इवलकरंजी, जयसिंगपूर, हुपरी, शिरोळ, वडगाव, कुरुंदवाड, शहापूर, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी विभीन्न प्रेसिजर कोड, कतम १७४ अन्वये इकडे अहवाल पाठविलेले आहेत. तरी मयत समरीचे वर्गिकणगाबाबत कोणाची काही तकार असेल तर त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवांसाचे आत इकडे लेखी कळवावे अगर समझ आणून घावे. जर मुदतीत कोणाची तकार न आलेस पोलीस तांगेचे पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे वर्गीकरण मंजूर करणेत येईल. तसेच वरील मुदतीनंतर तकार अगर हरकत आल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

### अनुसूची

#### शाहापूर पोलीस ठाणे

| एस.आर. | मऱ्यावर्ती | अ. म. र. नं. | अ. म. र. नं. | मयताचे नाव               | मयताचा पता              | मयताचा तालुका | मयताचा जिल्हा | मयताचे कारण                   | मयत दिनांक |
|--------|------------|--------------|--------------|--------------------------|-------------------------|---------------|---------------|-------------------------------|------------|
| १      | २          | ३            | ४            | ५                        | ६                       | ७             | ८             | ९                             | १०         |
| ८६७    | ७४१८       | ५            | २०२२         | उदय गणती हुपरेव          | गणेशनगर, शहापूर         | हातकणंगले     | कोलहापूर      | हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यु | २७/१२/२०२५ |
| ८६८    | ७४१९       | ६२           | २०२१         | रातुताणा वसापा डोनर      | धनरामवा, शहापूर         | हातकणंगले     | कोलहापूर      | जंतुसंसर्ग होऊन मयत           | २३/१०/२०२५ |
| ८६९    | ७४२२       | ८            | २०२३         | गणपती हरिचा कोळी         | तोरणानगर, यांत्रावफाटा, | हातकणंगले     | कोलहापूर      | कोणतेही विषरी ओषध             | २२/०९/२०२३ |
| ८७०    | ७४२१       | ४६           | २०२४         | मार्ही सदाशिव हावळ       | शहापूर.                 | हातकणंगले     | कोलहापूर      | सेवन करून मृत्यु.             |            |
| ८७१    | ७४२०       | ५२           | २०२१         | शुभांगी राहीद सातपुते    | माळवाणा, निवेकानंदनगर,  | हातकणंगले     | कोलहापूर      | COPD with intra cranial bleed | १४/०८/२०२५ |
| ८७२    | ७४४४       | ४३           | २०२४         | अवकाताई दिंगंबर कुलकर्णी | चिंतपणी कळतली नंबर ८,   | हातकणंगले     | कोलहापूर      | गळ्यास गळ्फकास लाखून घेऊन मयत | १६/०९/२०२५ |
| ८७३    | ७५४५       | ९२           | २०२३         | विषिन प्रभूसाह           | लोकमान्यनगर, कोरोची.    | हातकणंगले     | कोलहापूर      | हृदयविकाराचा झटक्याने मृत्यु  | ०३/०५/२०२५ |
|        |            |              |              |                          | विवेकानंद, कोरोची       |               |               |                               | २५/११/२०२५ |
|        |            |              |              |                          | क्रांतीवीरनगर, सुयश     |               |               |                               |            |
|        |            |              |              |                          | हॉस्पिटलमार्ग, कोरोची.  |               |               |                               |            |

## અનુસૂચી --ચાલ્તુ

| ૧   | ૨    | ૩   | ૪    | ૫                          | ૬  | ૭         | ૮        | ૯  | ૧૦         |
|-----|------|-----|------|----------------------------|--|-----------|----------|--|------------|
| ૮૭૪ | ૭૮૪૨ | ૧૨  | ૨૦૨૩ | સંજય શ્રીપતી કાંબડે        | દત્તનગર, ગલ્લી નં. ૧૧,<br>હનુમાન મંદિરાશોઝારી, શહાપૂર. | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ઇસ્કેમિક હદ્ય રોગ  | ૦૫/૦૨/૨૦૨૩ |
| ૮૭૫ | ૭૮૪૩ | ૮૮  | ૨૦૨૪ | પ્રસાદ પંડિત કુંભાર        | લોકમાન્દનગર, કોરોચી                                    | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગત્યાસ ગલ્ફફાસ લાગુન મૃત્યુ  | ૧૪/૦૨/૨૦૨૪ |
| ૮૭૬ | ૭૮૪૪ | ૭૮  | ૨૦૨૪ | હેરેક્ષણ રામચંદ્ર સાહની    | સભ્યા જનની સાચિંગા,<br>ગણેશનગર, શહાપૂર.                | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ફુફુસાચે આજારાને મયત   | ૧૫/૦૨/૨૦૨૪ |
| ૮૭૭ | ૭૮૪૦ | ૨૬  | ૨૦૨૪ | સુશીલ ઉર્ફ સાગર            | ટિકપુર્લી સુતાર ગલ્લી<br>ખામરાવ ચોળાંતે.               | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ઉંઘીવર્ળન પદૂન ડોકે વિયકૃતાસ<br>ગંભીર જાબ્દા હોઊન દુખપતિનુંઠે<br>રક્તસંખ્બાવ હોઊન મૃત્યુ | ૨૦/૦૩/૨૦૨૪ |
| ૮૭૮ | ૭૮૩૯ | ૯૪  | ૨૦૨૩ | સરવનરામ ઉર્ફ શ્રવણરામ      | સભ્યા જાંદા ઇંડસ્ટ્રીઝ, શહાપૂર<br>હસ્તરામ બેડા.        | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગલ્ફફાસ ઘેઠાન આત્મહત્યા કેલેને મૃત્યુ  | ૧૩/૦૨/૨૦૨૩ |
| ૮૭૯ | ૭૮૩૮ | ૧૦૩ | ૨૦૨૪ | જનાબાઈ પ્રકાશ સાંવંત       | સાર્વિકીનગર, ગણપતી મંદિર<br>શેખારી, શહાપૂર.            | હાતકણંગલે | કોલહાપૂર | પાણ્યામણ્યો બૃહુન મયત  | ૧૩/૧૧/૨૦૨૪ |
| ૮૮૦ | ૭૮૩૭ | ૮૬  | ૨૦૨૪ | પરશુરામ નરસુ દેસાઈ         | સમર્થનગર, તારદાઢ                                       | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગત્યાસ ગલ્ફફાસ લાગુન   | ૨૫/૦૧/૨૦૨૪ |
| ૮૮૧ | ૭૮૩૬ | ૧૧  | ૨૦૨૦ | મારુટી વિડુલ મસ્કે         | કૃષ્ણાનગર, શહાપૂર                                      | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ખોબેલ્લાચે ઔષ્ણ સમજુન ફિનેલ<br>નાવાચે વિષરી ઔષ્ણ પ્રશન કરુન<br>મયત.                      | ૧૮/૦૬/૨૦૨૦ |
| ૮૮૨ | ૭૮૩૫ | ૧૧  | ૨૦૨૪ | સંજય શાંતિલાલ દાયમા        | બી.જે.પી. માર્કેટ, ઇચલકરંજી                            | હાતકણંગલે | કોલહાપૂર | coronary artery disease  | ૦૨/૦૧/૨૦૨૪ |
| ૮૮૩ | ૭૮૩૪ | ૧૨  | ૨૦૨૨ | સ્વાતાળી અચય હેણ્બાઝકર     | ચિનાર હાર્ડિંગસ સોસાયરી,<br>સાંગળી નાકા, ઇચલકરંજી.     | હાતકણંગલે | કોલહાપૂર | હદ્યાવિકરણાચા ઝાર્કબાને મૃત્યુ   | ૧૫/૧૨/૨૦૨૨ |
| ૮૮૪ | ૭૮૩૩ | ૧૫  | ૨૦૨૪ | અધિષ્ણેક સિંદ્રારામ કુંભાર | ધનનગર માઠ, કોરોચી                                      | હાતકણંગલે | કોલહાપૂર | આતકુંના જંતૂ સંસર્ગ  | ૧૨/૦૪/૨૦૨૪ |
| ૮૮૫ | ૭૮૩૨ | ૧૬  | ૨૦૨૩ | પ્રતિમા બાલાસાહેબ હંકારે   | લોકમાન્દનગર, કોરોચી                                    | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગલ્ફફાસ ઘેઠાન  | ૧૮/૧૨/૨૦૨૩ |
| ૮૮૬ | ૭૮૩૧ | ૧૧  | ૨૦૨૪ | સુનીલ દાડુ પવાર            | ગલ્લી નં. ૮, દત્તનગર, શહાપૂર                           | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગલ્ફફાસ ઘેઠાન  | ૦૭/૦૧/૨૦૨૪ |
| ૮૮૭ | ૭૮૩૦ | ૧૪  | ૨૦૨૪ | શામરાવ સાધુ કોકાટે         | ગણેશનગર, ઇચલકરંજી                                      | હાતકણંગલે | કોલહાપૂર | coroary artery disease   | ૧૪/૦૧/૨૦૨૪ |
| ૮૮૮ | ૭૮૨૯ | ૧૦૧ | ૨૦૨૪ | સંજય સાગરામ વરસાંડે        | પાટીલગલ્લી, શહાપૂર                                     | હાતકણંગલે | કોલહાપૂર | હાર્ટ અંટ્કને મૃત્યુ   | ૨૯/૧૧/૨૦૨૪ |

## અનુસૂચી - ચાલુ

|     | ૧    | ૨   | ૩    | ૪   | ૫   | ૬   | ૭   | ૮   | ૯   | ૧૦  |
|-----|------|-----|------|-----|-----|-----|-----|-----|-----|-----|
| ૮૮૯ | ૭૮૨૭ | ૬૬  | ૨૦૨૩ | ૮૫  | ૮૫  | ૮૫  | ૮૫  | ૮૫  | ૮૫  | ૮૫  |
| ૮૯૦ | ૭૮૨૬ | ૬૬  | ૨૦૨૪ | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  |
| ૮૯૧ | ૭૮૧૭ | ૬૩  | ૨૦૨૪ | ૬૩  | ૬૩  | ૬૩  | ૬૩  | ૬૩  | ૬૩  | ૬૩  |
| ૮૯૨ | ૭૮૫૫ | ૮૮  | ૨૦૨૪ | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  |
| ૮૯૩ | ૭૮૫૪ | ૮૮  | ૨૦૨૪ | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  | ૮૮  |
| ૮૯૪ | ૭૮૬૦ | ૯૬  | ૨૦૨૪ | ૯૬  | ૯૬  | ૯૬  | ૯૬  | ૯૬  | ૯૬  | ૯૬  |
| ૮૯૫ | ૭૩૦૯ | ૧૨૦ | ૨૦૨૫ | ૧૨૦ | ૧૨૦ | ૧૨૦ | ૧૨૦ | ૧૨૦ | ૧૨૦ | ૧૨૦ |
| ૮૯૬ | ૭૨૮૪ | ૫૩  | ૨૦૨૪ | ૫૩  | ૫૩  | ૫૩  | ૫૩  | ૫૩  | ૫૩  | ૫૩  |
| ૮૯૭ | ૭૨૮૩ | ૦૯  | ૨૦૨૩ | ૦૯  | ૦૯  | ૦૯  | ૦૯  | ૦૯  | ૦૯  | ૦૯  |
| ૮૯૮ | ૭૩૧૦ | ૫૫૨ | ૨૦૨૩ | ૫૫૨ | ૫૫૨ | ૫૫૨ | ૫૫૨ | ૫૫૨ | ૫૫૨ | ૫૫૨ |
| ૮૯૯ | ૭૨૮૫ | ૫૪૨ | ૨૦૨૩ | ૫૪૨ | ૫૪૨ | ૫૪૨ | ૫૪૨ | ૫૪૨ | ૫૪૨ | ૫૪૨ |
| ૯૦૦ | ૭૨૮૬ | ૨૭  | ૨૦૨૪ | ૨૭  | ૨૭  | ૨૭  | ૨૭  | ૨૭  | ૨૭  | ૨૭  |
| ૯૦૧ | ૭૨૮૮ | ૬૬  | ૨૦૨૫ | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  | ૬૬  |
| ૯૦૨ | ૭૨૮૭ | ૧૨૭ | ૨૦૨૩ | ૧૨૭ | ૧૨૭ | ૧૨૭ | ૧૨૭ | ૧૨૭ | ૧૨૭ | ૧૨૭ |

મહારાષ્ટ્ર શાસન રાજપત્ર, ભાગ એક--પુણે વિભાગીય પુરવણી, ગુરુવાર તે બુધવાર, માર્ચ ૨૭ તે એપ્રિલ ૨, ૨૦૨૫ / વૈત્રે ૬ - ૧૨, શકે ૧૯૪૭

૧૪૧

## અનુસૂચી --ચાલુ

| ૧   | ૨    | ૩   | ૪    | ૫                          | ૬   | ૭         | ૮        | ૯   | ૧૦          |
|-----|------|-----|------|----------------------------|---|-----------|----------|---|-------------|
| ૧૦૩ | ૭૨૮૯ | ૫૬  | ૨૦૨૪ | શ્રીકાંત સદાશિવ પાંડારદે   | ગંગાનગર, ફુરસુંધી   | હવેલી     | પુણે     | મંદ્રાંતિલ રક્તવાહિન્યા ફુટલેન મયત                          | ૨૮/૦૪/૨૦૨૪  |
| ૧૦૪ | ૭૨૯૦ | ૫૧  | ૨૦૨૪ | આરતી અર્નિલ પાંડારદે       | નવીન કોલહાપૂર નાકા,<br>આંબળકરનગર, ગલ્લી નં. ૨,<br>ઇચલકરંજી. | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગલ્ફકસ લાવુન ઘેઊન મયત                                       | ૧૦/૦૫/૨૦૨૪  |
| ૧૦૫ | ૭૨૯૨ | ૫૯  | ૨૦૨૪ | પ્રલ્લાદ લિલ્લુલ નલવઢે     | ઇંદ્રા કોલની, દાઢી પણાચા                                    | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ફુફ્કુસાચે રોગમટે મયત                                       | ૦૬/૦૪/૨૦૨૪  |
| ૧૦૬ | ૭૨૯૨ | ૫૧  | ૨૦૨૪ | દાઢુ અશોક કાંબદે           | ટાકી, ફેંકટરી રોડ, કબનૂર.                                   | હાતકણંગલે | કોલહાપૂર | નૃપોનિયા હેઊન લિલ્બર<br>ખરાબ જ્ઞાલેને મયત.                  | ૦૬/૦૫/૨૦૨૪  |
| ૧૦૭ | ૭૫૨૯ | ૨૬  | ૨૦૨૪ | જયવંત ગણપતી કાંબદે         | કેવનર, સિદ્ધાર્થનગર,<br>ગલ્લી નં. ૫.                        | હાતકણંગલે | કોલહાપૂર | અસ્ફ્યુક્સિયા દુઃખ લિલ્બર<br>અંકળ કોપ                       | ૦૪/૦૩/૨૦૨૪  |
| ૧૦૮ | ૭૫૨૨ | ૪૬  | ૨૦૨૪ | શંકર બાપુ શેઝ્ટી           | નેહલનગર ઝોપડાફ્ફી, ઇચલકરંજી                                 | હાતકણંગલે | કોલહાપૂર | અસ્ફ્યુક્સિયા due to Hanging<br>consolidation of both lungs | ૧૦/૧૨/૨૦૨૩  |
| ૧૦૯ | ૭૫૨૩ | ૬૦  | ૨૦૨૪ | પરમચંદ જગરાજ પાટણી         | ૧૩/૧૬૭, શિતલ બંગલા,<br>જાનકીનગર, લંગોટે મઠા,                | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ભાજલચામટે રચતદોષ<br>હોઊન મૃત્યુ.                            | ૨૫/૦૫/૨૦૨૪  |
| ૧૧૦ | ૭૫૨૪ | ૮૭  | ૨૦૨૪ | કપિલ દિલીપ ભુયેકર          | શિવાજીનગર, માળભાગ, રંગોઢી                                   | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગંગ્યાસ ગંગ્યફાસ લાવુન મયત                                  | ૨૨/૦૭/૨૦૨૪  |
| ૧૧૧ | ૭૫૨૫ | ૧૧૬ | ૨૦૨૪ | સંગીતા શાશ્વકાંત ક્ષીરસાગર | લિંગાડે મઠા, ઇચલકરંજી                                       | હાતકણંગલે | કોલહાપૂર | હૃદય વિકારાચા ઝાટકા યોઊન                                    | ૦૫/૦૯/૨૦૨૪  |
| ૧૧૨ | ૭૫૨૬ | ૭૬  | ૨૦૨૪ | સ્વરાજ અર્જુન ચહાણ         | જુના ચંદુર રોડ, પરીટ ગલ્લી,<br>ઇચલકરંજી.                    | હાતકણંગલે | કોલહાપૂર | નૃપોનિયા આજરાને મયત   | ૧૩/૦૬/૨૦૨૪  |
| ૧૧૩ | ૭૫૨૭ | ૧૧૩ | ૨૦૨૪ | સદાશિવ દર્દેદ હેદુર        | પંચવારી ટાકી પારીમાણ,<br>પુજારી મઠા, ઇચલકરંજી.              | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગલ્ફકસ લાવુન ઘેઊન મયત                                       | ૦૨/૦૯/૨૦૨૪  |
| ૧૧૪ | ૭૫૨૮ | ૧૧૮ | ૨૦૨૪ | શાંતિનાથ તાતોલા બડાવે      | રંગોઢી  | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગલ્ફકસ લાવુન ઘેઊન મયત                                       | ૨૧૭/૦૯/૨૦૨૪ |
| ૧૧૫ | ૭૫૨૯ | ૧૦૩ | ૨૦૨૪ | પ્રશાંત રાવસહેબ મસ્કર      | બસવેન્નર મંલ કાર્યાલય<br>સમેર, માળભાગ, ચંદુર.               | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગલ્ફકસ લાવુન ઘેઊન મયત                                       | ૦૯/૦૯/૨૦૨૪  |
| ૧૧૬ | ૭૬૦૦ | ૪૧  | ૨૦૨૪ | બેંધીજન સહેબલાલ નદાફ       | લોડે હોસ્પિટલજવાલ્ય, ઇચલકરંજી                               | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ઇલોવિટ્ક શૉક લાગુન મયત                                      | ૨૦/૦૪/૨૦૨૪  |
| ૧૧૭ | ૭૬૦૧ | ૪૪  | ૨૦૨૪ | અભિષેક રાવસહેબ ચંદુર       | અવધૂત આખાડા, ઇચલકરંજી                                       | હાતકણંગલે | કોલહાપૂર | પાણ્યાત બુઝુન મયત   | ૦૮/૦૪/૨૦૨૪  |

## અનુસૂચી - ચાલુ

| ૧   | ૨    | ૩    | ૪    | ૫                                 | ૬   | ૭         | ૮        | ૯   | ૧૦         | ૧૧         |
|-----|------|------|------|-----------------------------------|---|-----------|----------|---|------------|------------|
| ૧૧૮ | ૭૬૦૨ | ૧૦૬૧ | ૨૦૨૪ | કૃષ્ણા બાપુ કમતે                  | રંગોળી  | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ડેંકીત લાગુન મયત  | ૧૧૦૮/૨૦૨૪  | ૧૧૦૮/૨૦૨૪  |
| ૧૧૯ | ૭૬૦૩ | ૮૮   | ૨૦૨૪ | ઇશ્થાન રશીદ મોમીન                 | ફકીરમાલા, જવાહરનગર,<br>ઇચલકરંજી.                          | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ગાલ્ફાસ હોઝન મયત  | ૨૨૦૭/૨૦૨૪  | ૨૨૦૭/૨૦૨૪  |
| ૧૨૦ | ૭૬૦૪ | ૧૨૫  | ૨૦૨૨ | લક્ષ્મી મારતી સોનાવળે             | અંનર્સ સોસાયટી, ઢોર ગલ્લી,<br>સારથી હોટેલ, ઇચલકરંજી.      | હાતકણંગલે | કોલહાપૂર | વિષારી ઓષ્ઠ પ્રાશન<br>કેલેને મયત                                  | ૨૭/૧૦/૨૦૨૨ | ૨૭/૧૦/૨૦૨૨ |
| ૧૨૧ | ૭૬૦૫ | ૮૫   | ૨૦૨૪ | સંજય ભીમસાવ પરીટ                  | કોલહાપૂર નાકા, આંબેડકરનગર,<br>ગલ્લીનંંબં. ૫, ઇચલકરંજી.    | હાતકણંગલે | કોલહાપૂર | લિલ્ડર ખરાબ હોઝન વ<br>અન્નાલિકા ફાલલ્યાને પેટાત<br>પાળી હોઝન મયત. | ૦૧/૦૭/૨૦૨૪ | ૦૧/૦૭/૨૦૨૪ |
| ૧૨૨ | ૭૭૭૨ | ૯૫   | ૨૦૨૪ | વિક્રમ સુર્યકાંત સાટાટે           | અન્નેક્રિટ કટપ્થસ સેટર ડુકાન<br>જવાલ, જવાહરનગર, ઇચલકરંજી. | હાતકણંગલે | કોલહાપૂર | હદ્દય બંદ પ્રદૂન  | ૧૧૦૮/૨૦૨૪  | ૧૧૦૮/૨૦૨૪  |
| ૧૨૩ | ૭૭૭૩ | ૧૧૮  | ૨૦૨૪ | સુખદેવ મારસી હોન્નવંડે            | ઇચલકરંજી  | હાતકણંગલે | કોલહાપૂર | coronary artery disease   | ૧૧૦૮/૨૦૨૪  | ૧૧૦૮/૨૦૨૪  |
| ૧૨૪ | ૭૭૭૪ | ૭૭   | ૨૦૨૧ | સુન્દરા આણા માને                  | અહિલ્યાબાઈ ગલ્લી, ઇચલકરંજી                                | હાતકણંગલે | કોલહાપૂર | વિષારી ઓષ્ઠ પ્રાશન કેલેને મયત                                     | ૦૭/૦૮/૨૦૨૮ | ૦૭/૦૮/૨૦૨૮ |
| ૧૨૫ | ૭૭૭૫ | ૩૬   | ૨૦૨૪ | ગૌરંશ અમિત લાગર                   | કાજાવે હોસ્પિટલમાં,<br>ઇચલકરંજી.                          | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ફુટેલા ફુના રસ યંત્રગેત<br>અડકલેને શ્વાસ ગુડમાર્કન.               | ૨૬/૦૩/૨૦૨૪ | ૨૬/૦૩/૨૦૨૪ |
| ૧૨૬ | ૭૭૭૬ | ૭૪   | ૨૦૨૪ | સંજય આણાણા છેત્ર                  | અનિક્ષાટ  | શિરોઝી    | કોલહાપૂર | હાર્ટ અંટ્કને મયત   | ૩૫/૦૭/૨૦૨૪ | ૩૫/૦૭/૨૦૨૪ |
| ૧૨૭ | ૭૭૭૭ | ૭૪   | ૨૦૨૪ | આલફિયા ટોફિક શેખ                  | સસ્તરાજનાર, ગલ્લીનંંબં.<br>કબન્ન.                         | હાતકણંગલે | કોલહાપૂર | ન્યૂમોનિયા આજારાને મેંદૂંચર<br>હોઝન મયત.                          | ૦૩/૦૮/૨૦૨૪ | ૦૩/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૨૮ | ૭૭૬૯ | ૧૬૬૩ | ૨૦૨૪ | ઉદ્ય આનંદ પેડેંકર                 | બરગે મણ્ણ, ઇચલકરંજી                                       | હાતકણંગલે | કોલહાપૂર | રક્તદોષમુઠે મયત   | ૧૧૧૯/૨૦૨૪  | ૧૧૧૯/૨૦૨૪  |
| ૧૨૯ | ૭૭૭૦ | ૧૬૬૩ | ૨૦૨૪ | બેવારસ પુષ (રાજુ જિતંદ્ર<br>ભિસ). | બેવારસ  | હાતકણંગલે | કોલહાપૂર | Liver cirrhosis   | ૨૦/૦૭/૨૦૨૪ | ૨૦/૦૭/૨૦૨૪ |
| ૧૩૦ | ૭૭૭૮ | ૩૦   | ૨૦૨૦ | બિસ્મિલ્લા દાઉદ મુલાની            | માલ્યાણ, રંગોલી   | હાતકણંગલે | કોલહાપૂર | અતિરચતસ્વાબ હોઝન મયત  | ૦૬/૦૩/૨૦૨૪ | ૦૬/૦૩/૨૦૨૪ |
| ૧૩૧ | ૭૭૭૯ | ૩૨   | ૨૦૧૯ | સંજય પરિસ ઝેલે                    | ચંદ્ર   | હાતકણંગલે | કોલહાપૂર | આજારસ કંટાટુન વિષારી<br>ઓષ્ઠ સેવન કરુણ.                           | ૦૩/૦૩/૨૦૨૪ | ૦૩/૦૩/૨૦૨૪ |

## અનુસૂચી --ચાલુ

| ૧                            | ૨    | ૩  | ૪    | ૫                         | ૬   | ૭     | ૮        | ૯   | ૧૦         |
|------------------------------|------|----|------|---------------------------|---|-------|----------|---|------------|
| <b>શિરોછ પોલીસ રાણે</b>      |      |    |      |                           |   |       |          |   |            |
| ૧૩૨                          | ૭૫૬૮ | ૭૬ | ૨૦૨૩ | અશીવની રાકેશ ચવ્હાણ       | જાંખળી  | શિરોછ | કોલહાપુર | death due to thromboembol in blood vessels of brain with bronchopneumonia | ૧૪/૧૫/૨૦૨૩ |
| ૧૩૩                          | ૭૫૬૯ | ૬૯ | ૨૦૨૩ | શકીલ અબુલરશિદ મેર્જી      | ચાવડી જાવલ, શિરોછ                                 | શિરોછ | કોલહાપુર | વિષારી ઔષધ પિલ્યાને મયત   | ૨૪/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૩૪                          | ૭૫૭૦ | ૩૯ | ૨૦૨૪ | સંદીપ પ્રકશ પાટીલ         | પાટીલ ગલ્લી, ટાકવડે                               | શિરોછ | કોલહાપુર | ગલ્ફાસ લાવુન ઘેઊન મયત   | ૧૪/૦૭/૨૦૨૪ |
| ૧૩૫                          | ૭૫૭૧ | ૪૦ | ૨૦૨૪ | સચિન બાઠાસો રાજમારે       | રોહિદારસનાર, અર્જુનવાડ                            | શિરોછ | કોલહાપુર | મદસેવનામંડે પોટચા આજાર હોઊન યકૃત ખરાબ ઝાલેને મયત.                         | ૦૫/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૩૬                          | ૭૫૭૨ | ૪૮ | ૨૦૨૪ | સ્વાનિલ બાબાસો નિર્મિલ    | શાહું ચોક, ટાકવડે                                 | શિરોછ | કોલહાપુર | ગલ્ફાસ લાવુન ઘેઊન મયત   | ૦૪/૦૯/૨૦૨૪ |
| ૧૩૭                          | ૭૮૪૮ | ૩૭ | ૨૦૨૪ | રાજુ બિંડુલાલ દેસાઈ       | દન કોલની, દત્તનાર                                 | શિરોછ | કોલહાપુર | હદ્દય વિકારાચા ઝાટક્વાને મૃત્યુ   | ૦૭/૦૭/૨૦૨૪ |
| ૧૩૮                          | ૭૮૪૭ | ૬૪ | ૨૦૨૩ | ચંદ્રકાંત હરી માને        | નદીવેસ, શિરોછ                                     | શિરોછ | કોલહાપુર | વિષારી ઔષધ પ્રાશન કેલ્યાને  | ૨૫/૦૯/૨૦૨૪ |
| ૧૩૯                          | ૭૮૪૬ | ૬૮ | ૨૦૨૪ | શામરાવ ધોડીબા પુજારી      | અર્જિવન્થારા મંડળ જવલ,                            | શિરોછ | કોલહાપુર | હદ્દય વિકારાચા ઝાટકા યોઊન   | ૧૦/૦૪/૨૦૨૪ |
| ૧૪૦                          | ૭૮૫૯ | ૫૯ | ૨૦૨૪ | ધનાર.                     | જુના કુરુંદવાડ રોડ, શિરોછ.                        | શિરોછ | કોલહાપુર | તનનાષક વિષારી ઔષધ પ્રાશન કેલ્યાને.  | ૧૧/૦૯/૨૦૨૪ |
| <b>જયસિંગાપુર પોલીસ રાણે</b> |      |    |      |                           |   |       |          |   |            |
| ૧૪૧                          | ૭૫૮૦ | ૬૯ | ૨૦૨૪ | નાના ભાડું ઔતાડે          | રેલ્વે ગેટજવલ, નિમશરગાવ                           | શિરોછ | કોલહાપુર | ગલ્ભયાસ ગલ્ફફાસ ઘેઊન મયત  | ૩૦/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૪૨                          | ૭૫૯૦ | ૩૩ | ૨૦૨૪ | ચેનન સંતોષ ઝિટ            | નિમશરગાવ  | શિરોછ | કોલહાપુર | ઇલોન્ટ્રિક શૉક લાગુન મૃત્યુ   | ૧૧/૦૪/૨૦૨૪ |
| ૧૪૩                          | ૭૫૯૧ | ૪૮ | ૨૦૨૩ | તાલ્યાસો ઉર્ફ નિપ્ક મધુકર | માલ્ઝભાગ, જેનાંપુર સુતાર.                         | શિરોછ | કોલહાપુર | ગલ્ભયાસ ગલ્ફફાસ લાવુન ઘેઊન મયત  | ૧૬/૦૯/૨૦૨૩ |
| ૧૪૪                          | ૭૫૯૨ | ૪૪ | ૨૦૨૩ | ભારતી બાઠાસો કાંબલે       | ચિપરી   | શિરોછ | કોલહાપુર | ન્યૂમોનિયા આજાર હોઊન મયત  | ૨૨/૦૮/૨૦૨૩ |
| ૧૪૫                          | ૭૫૯૩ | ૩૯ | ૨૦૨૪ | મોનું રામ બાલી            | ક્રી. બોડાવત ફેન્નિક પ્રા. લિ., ચિપરી ફટા, ચિપરી. | શિરોછ | કોલહાપુર | દારુંચે સેવન કરુણ લિલ્દુર ખરાબ હોઊન મયત.                                  | ૦૩/૦૫/૨૦૨૪ |
| ૧૪૬                          | ૭૫૯૪ | ૪૬ | ૨૦૨૩ | રાજેદ ભાલચંદ જાથવ         | ઉમણવાડ  | શિરોછ | કોલહાપુર | ફુફુસાલા સૂજ યોઊન મયત   | ૨૫/૦૮/૨૦૨૩ |

### अनुसूची - चालू

|     |      |    |      |                       |                                       |                   |                           |            |            |            |    |
|-----|------|----|------|-----------------------|---------------------------------------|-------------------|---------------------------|------------|------------|------------|----|
| १४७ | ७५९६ | ०९ | ३    | ८                     | २०२४                                  | गजानन वाणू कवठेकर | पर्शियम माळभाग, कुंभोजकर, | शिरोळ      | कोलहापूर   | २७/०५/२०२४ | ९० |
| १४८ | ७५९८ | ५६ | २०२३ | स्वाती अधिकन पवार     | बेघर वसाहत, चिपरी                     | शिरोळ             | कोलहापूर                  | २२/१७/२०२३ | २७/०५/२०२४ | ९१         |    |
| १४९ | ७५९९ | ५४ | २०२३ | विमल आत्माराम कांबळे  | चिपरी                                 | शिरोळ             | कोलहापूर                  | ०५/१०/२०२३ | ०५/१०/२०२४ | ९२         |    |
| १५० | ७५९७ | ४३ | २०२४ | सुनील मरली हंकारे     | विकलु मंदिरजवळ, हंकारे गल्ली          | शिरोळ             | कोलहापूर                  | २०/०६/२०२४ | २०/०६/२०२४ | ९३         |    |
| १५१ | ७८२८ | ३१ | २०२३ | सुशीला तुकाराम कोळी   | गल्ली नं. ५, माळभाग, जयसिंगपूर        | शिरोळ             | कोलहापूर                  | १९/०६/२०२३ | १९/०६/२०२४ | ९४         |    |
| १५२ | ७८५८ | ६८ | २०२४ | परमु सुरा कोळी        | गल्ली नं. ४, साखेळे मळा, उदयाव        | शिरोळ             | कोलहापूर                  | ०५/१०/२०२४ | ०५/१०/२०२४ | ९५         |    |
| १५३ | ७८५६ | ४४ | २०२२ | अनिल शामराव साळंखे    | जैन वस्तीमारे, दानोळी                 | शिरोळ             | कोलहापूर                  | १८/०६/२०२२ | १८/०६/२०२२ | ९६         |    |
| १५४ | ७५७३ | ५६ | २०२१ | रामचंद्र गणपती सपाटे  | पेठ वडाव                              | हातकणंगले         | कोलहापूर                  | १३/०५/२०२१ | १३/०५/२०२१ | ९७         |    |
| १५५ | ७५७४ | ४  | २०२४ | अंजिक्य सतीश ताटे     | इस्लामपूर                             | वाळवा             | सांगली                    | १७/०५/२०२४ | १७/०५/२०२४ | ९८         |    |
| १५६ | ७५७५ | ५५ | २०२३ | आनंदा ज्ञानू शिंगे    | पेठ वडाव                              | हातकणंगले         | कोलहापूर                  | ०८/०५/२०२३ | ०८/०५/२०२३ | ९९         |    |
| १५७ | ७५७६ | ५४ | २०२१ | रेशमा सागर चांदणे     | पाटील यांचे घर, सावरकर चौक, पेठ वडाव. | हातकणंगले         | कोलहापूर                  | १३/०२/२०२१ | १३/०२/२०२१ | १००        |    |
| १५८ | ७५७७ | ४१ | २०२२ | खंडू फ्रापाकर जाधव    | विरदेव वसाहत, जुने पारगाव             | हातकणंगले         | कोलहापूर                  | १८/०६/२०२२ | १८/०६/२०२२ | १०१        |    |
| १५९ | ७५७८ | ५१ | २०२३ | विजय शशिकांत समुद्रे  | मांग समाज, किंगी                      | हातकणंगले         | कोलहापूर                  | ३०/०८/२०२३ | ३०/०८/२०२३ | १०२        |    |
| १६० | ७५७९ | ५१ | २०१८ | माधिकरण राजाराम वायचळ | बेघर                                  | हातकणंगले         | कोलहापूर                  | १३/१२/२०१८ | १३/१२/२०१८ | १०३        |    |
| १६१ | ७८५७ | ७० | २०२४ | ऋषीकेश गणपती कोळी     | भेंडवडे                               | हातकणंगले         | कोलहापूर                  | १४/१०/२०२४ | १४/१०/२०२४ | १०४        |    |
| १६२ | ७८५० | ४५ | २०२४ | अंजना बचनन पवार       | मंगरायाची वाडी, पेठ वडाव              | हातकणंगले         | कोलहापूर                  | ०७/०८/२०२४ | ०७/०८/२०२४ | १०५        |    |

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / बैत्र ६ - १२, शके १९४७

१४५

## અનુસૂચી --ચાલુ

| મિરજ લોહમાર પોલીસ રાણે |      |    |      |                        |  |           |                                  |  |            |
|------------------------|------|----|------|------------------------|--|-----------|----------------------------------|--|------------|
| ૧                      | ૨    | ૩  | ૪    | ૫                      | ૬  | ૭         | ૮                                | ૯  | ૧૦         |
| ૧૬૩                    | ૭૬૩૯ | ૧૭ | ૨૦૨૪ | અનોછાઈ પુરુષ           | અનોછાઈ પુરુષ   | શિરોળ     | કોલહાપૂર                         | liver cirrhosis                                    |            |
| ૧૬૪                    | ૭૪૪૦ | ૧૪ | ૨૦૨૪ | અદુલ અનિલ કંબલે        | અદુલલાટ  | શિરોળ     | કોલહાપૂર                         | ગલફસ લાબુન ધેઊન મયત                                | ૧૦/૦૫/૨૦૨૪ |
| ૧૬૫                    | ૭૬૩૮ | ૫૭ | ૨૦૨૪ | આપણાસો સુર્યેદ હસુરે   | આકિચાટ   | શિરોળ     | કોલહાપૂર                         | પણાત બુઝુન મયત                                     | ૦૩/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૬૬                    | ૭૬૪૦ | ૫૬ | ૨૦૨૪ | સુહસ શાળમાંડા પાટલાલ   | આકિચાટ   | શિરોળ     | કોલહાપૂર                         | પણાત બુઝુન મયત                                     | ૦૨/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૬૭                    | ૭૭૩૨ | ૫૨ | ૨૦૨૪ | અશોક વસંતરાવ કોણ્ડે    | નિઅર વિક્રંત બિલ્ડિંગ<br>સૌરિસ્ટરનાથ, પેનાર, ઘાટકોપાર. | મુંબાઈ    | મુંબાઈ                           | પણાત પદૂન બુઝુન મૃત્યુ                             | ૦૪/૦૫/૨૦૨૪ |
| ૧૬૮                    | ૭૭૩૩ | ૭૭ | ૨૦૨૪ | અરવિંદ શ્રીમંત રન્નાકર | કારદારા  | નિપણી     | બેળગાવ                           | પણાત બુઝુન મયત                                     | ૨૮/૧૦/૨૦૨૪ |
| ૧૬૯                    | ૭૭૩૪ | ૪૬ | ૨૦૨૪ | નિલેશ વિજય કાલે        | ભવાનીનગર, બેલગાવ                                       | બેલગાવ    | બેલગાવ                           | liver cirrhosis                                    | ૧૪/૦૪/૨૦૨૪ |
| ૧૭૦                    | ૭૭૩૫ | ૫૦ | ૨૦૨૪ | પ્રચલ પ્રદીપ આવારી     | દત્તકેંલેજસમોર, કોલેજ રેડ,<br>કુરંદવાડ.                | શિરોળ     | કોલહાપૂર                         | asphyxia due to Hanging                            | ૦૨/૧૦/૨૦૨૪ |
| ૧૭૧                    | ૭૭૩૬ | ૭૪ | ૨૦૨૪ | પ્રકશ શિવાજી પરીટ      | ગાંધી ચોક, માણગાવ                                      | હાતકણંગલે | કોલહાપૂર                         | પણાત બુઝુન મયત                                     | ૧૬/૧૦/૨૦૨૪ |
| ૧૭૨                    | ૭૭૩૭ | ૬૩ | ૨૦૨૪ | ધંનજય શ્રાવણ પટ્ટર્ષન  | નંંદી  | ચિકોડી    | બેલગાવ                           | હદયવિકારાચ્ચા ઝાટકાને મૃત્યુ                       | ૩૦/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૭૩                    | ૭૭૩૮ | ૫૬ | ૨૦૨૪ | અપિષેક અનિલ આંબી       | અંબી ગલ્લી, માઠભાગ, મલિકગાડ                            | ચિકોડી    | બેલગાવ                           | ગંગાસ ગલ્ફકાસ લાગૂન મૃત્યુ                         | ૨૪/૧૦/૨૦૨૪ |
| ૧૭૪                    | ૭૭૩૯ | ૬૯ | ૨૦૨૪ | નૈજયંતી મહાદેવ માટ્ટમ  | બુનાનંદ  | શિરોળ     | કોલહાપૂર                         | ashyxia due to Hanging                             | ૩૦/૦૯/૨૦૨૪ |
| ૧૭૫                    | ૭૭૪૦ | ૫૯ | ૨૦૨૨ | સીમા જયકુમાર સન્નુખ    | ગણેશવાડી   | શિરોળ     | કોલહાપૂર                         | ફુફુસમધીલ રહેવાહિન્યાંખે<br>રક્તાચ્ચા ગુઠ્યા હોઊન. | ૧૬/૧૦/૨૦૨૨ |
| ૧૭૬                    | ૭૭૪૩ | ૬૦ | ૨૦૨૪ | સુધિના કુલેર દુધકર     | અદુલલાટ  | શિરોળ     | કોલહાપૂર                         | મયતસ મરણ રહ્યાચે<br>અકાયક્ષમતેમુલે યેઊન મૃત્યુ     | ૦૩/૦૮/૨૦૨૪ |
| ૧૭૭                    | ૭૭૩૦ | ૫૫ | ૨૦૨૪ | અજિત કેશવ રાણે         | હાતકણંગલે  | કોલહાપૂર  | coronary artery disease (હદયરોગ) | ૦૭/૦૯/૨૦૨૪   |            |

अनुसूची --चालू

| १७८ | ७७३८ | ५३ | ३    | ८                     | ५   | ६         | ९        | ८   | १०         |
|-----|------|----|------|-----------------------|---|-----------|----------|---|------------|
| १७९ | ७७४८ | ५४ | २०२४ | अमोल सुधीर भुईबर      | वीर कॉलनी, विक्रमनगर,<br>इचलकरंजी.                                | हातकणंगले | कोलहापूर | death due to asphyxia due to<br>Hanging.  | ०५/०९/२०२४ |
| १८० | ७७४९ | ५५ | २०२४ | नारायण लक्ष्मण पेला   | लालनगर, इचलकरंजी  | हातकणंगले | कोलहापूर | septicemic shock                          | ०५/०८/२०२४ |
| १८१ | ७७५० | ५६ | २०२४ | सुरेश मारुती टेके     | लालनगर, इचलकरंजी,<br>मुळ गाव विटा, तालुका विटा,<br>जिल्हा सांगली. | हातकणंगले | कोलहापूर | गळव्यास गळफास लावून घेतलेने मरत           | ०२/१५/२०२४ |
| १८२ | ७७५१ | ५७ | २०२४ | मधुकर श्रीपती मोरे    | जामदार गल्ली नगरपालिकेच्या<br>संदार्श जवळ इचलकरंजी                | हातकणंगले | कोलहापूर | death due to hanging                      | ०२/०९/२०२४ |
| १८३ | ७८४९ | ५० | २०२३ | अनिता प्रमोद जनांडा   | आळेते   | हातकणंगले | कोलहापूर | death due to snake bite                   | १६/०६/२०२३ |
| १८४ | ७८५३ | २४ | २०२४ | सुनील अपासाहेब बुल्ले | रुकडी   | हातकणंगले | कोलहापूर | खुटी स्टीप होऊन डोकीस मार<br>लागून मरत.   | ०७/०२/२०२४ |
| १८५ | ७८५२ | १२ | २०२४ | संतोष नोपाल चव्हाण    | दुर्गावाडी वसाहत नं. २, कुंभोज                                    | हातकणंगले | कोलहापूर | shock due to superficial to deep<br>bums. | २५/०५/२०२४ |

इचलकरंजी, ६ मार्च २०२५.

मासमी चौगल  
उपनिभागीय दंडाधिकारी,  
इचलकरंजी उपनिभाग, इचलकरंजी.